



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - १७] गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६ ते मे २, २०१८ / वैशाख ६ - १२, शके १९४०

[पृष्ठे २७९

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक १५ मार्च २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१९१२/१२४२/प्र. क्र. ५७५/१६/ई.पी. प्रसिद्धी/नवि-१३.--ज्याअर्थी, वाई नगरपरिषद, जिल्हा सातारा (यापुढे "उक्त नियोजन प्राधिकरण" म्हणून संबोधलेले आहे) या नियोजन प्राधिकरणाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना, अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ३७ वा) (यापुढे "उक्त अधिनियम" असा उल्लेख करणेत आलेला आहे) चे कलम २३ सह कलम ३८ अन्वयेच्या तरतुदीनुसार ठराव क्रमांक ३९, दिनांक १३ सप्टेंबर २०१२ अन्वये त्यांच्या कार्यक्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा (दुसरी सुधारित) (यापुढे "उक्त विकास योजना" असा उल्लेख करणेत आला आहे) तयार करणेचा इरादा जाहीर केला असून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक मार्च ७ ते १३, २०१३ मध्ये प्रकाशित झाली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाच्या कलम २५ अन्वये तिच्या कार्यक्षेत्रातील जमिनीचे सर्वेक्षण करून, उक्त विकास योजना तयार करून उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) अन्वये प्रसिद्ध केली असून, त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, पुणे विभाग, पुणे भाग-१ पुरवणीमध्ये दिनांक फेब्रुवारी ५ ते ११, २०१५ रोजी पृष्ठ १५ व १६ वर प्रसिद्ध झाली आहे ;

आणि ज्याअर्थी, सदरहू प्रसिद्ध झालेल्या उक्त प्रारूप विकास योजनेवर विहित मुदतीत आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून उक्त अधिनियमाच्या कलम २८ (२) नुसार स्थापन केलेल्या नियोजन समितीचे काही सदस्यांनी त्यांचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणाकडे दिनांक ५ फेब्रुवारी २०१६ व ९ फेब्रुवारी २०१६ रोजी सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, नियोजन समितीने नियोजन प्राधिकरणास सादर केलेल्या अहवालावर निर्णय घेऊन उक्त प्रारूप विकास योजना विहित मुदतीत शासनास मंजुरीस्तव सादर करण्यास, उक्त नियोजन प्राधिकरण असमर्थ ठरल्याने, उर्वरित वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त विकास योजना उक्त अधिनियमाचे कलम ३० नुसार शासनास सादर करण्यासाठी सह संचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ चे आदेशान्वये उक्त अधिनियमाचे कलम २१ (४ क) अन्वये सहायक संचालक, नगर रचना, सातारा शाखा, सातारा यांची अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे (यापुढे "उक्त नियुक्त अधिकारी" असा उल्लेख करणेत आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियुक्त अधिकारी यांनी उक्त विकास योजना उक्त अधिनियमाच्या कलम २८ (४) अन्वये जनतेच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध केली असून, त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, पुणे विभाग, पुणे भाग-१ पुरवणीमध्ये दिनांक जुलै २१ ते २७, २०१६ रोजी पृष्ठ १ ते ५ वर प्रसिद्ध झाली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३० मधील उप-कलम (१) मधील तरतुदीनुसार उक्त नियुक्त अधिकारी यांनी उक्त विकास योजना शासनास मंजुरीस्तव पत्र क्रमांक २६३३, दिनांक ५ ऑगस्ट २०१६ अन्वये सादर केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर आणि संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर, उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) मधील तरतुदीनुसार शासनाने उक्त भागशः विकास योजनेस अधिसूचना क्रमांक टीपीएस-१९१२ /१२४२/प्र. क्र. ५७५/१६/वि. यो. मंजुरी/नवि-१३, दिनांक १५ मार्च २०१८ अन्वये परिशिष्ट "अ" मधील बदलासह भागशः मंजुरी दिलेली आहे व त्यावेळी सोबतच्या परिशिष्ट "ब" मधील सारभूत फेरबदल उक्त विकास योजनेतून वगळले आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त परिशिष्ट "ब" मधील सारभूत फेरबदल उक्त मंजूर विकास योजनेतून वगळले असून सदर वगळलेले सारभूत फेरबदल विकास योजना नकाशावर गुलाबी रंगाने (EP-1, EP-2,.... इत्यादी) दर्शविलेले आहेत ;

आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) मधील तसेच याअनुषंगिक शासनास असलेल्या शक्तींचा वापर करून शासन खालीलप्रमाणे आदेश पारित करित आहे.

(अ) सोबत जोडलेल्या तक्ता-ब मधील सारभूत फेरबदलाबाबत उक्त सूचना राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत जनतेकडून सूचना/हरकती मागविण्यात येत आहेत.

(ब) सह संचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांची उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (२) अन्वये उपरोक्त "अ" मध्ये नमूद जनतेच्या विहित मुदतीत प्राप्त हरकती/सूचनांबाबत सुनावणी देणेसाठी व त्याबाबतचा अहवाल शासनास पुढील कार्यवाहीसाठी सादर करणेसाठी नियुक्त करणेत येत आहे.

सह संचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे, स. नं. ७४/२, सारंग सोसायटी, महाराष्ट्र बँकेच्यावर, सहकारनगर, पुणे-९, यांनी सदर सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या विहित कालमर्यादेत सोबतच्या तक्ता "ब" मधील सारभूत फेरबदलानुषंगाने प्राप्त होणाऱ्या हरकती/सूचना स्वीकारून विचारात घ्याव्यात.

सदर सूचना सोबतच्या तक्ता 'ब' आणि नियोजित सारभूत बदल दर्शविणारा नकाशा सह जनतेच्या अवलोकनार्थ खालील कार्यालयांत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत व दिवशी उपलब्ध करणेत येत आहे.

१. सह संचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे.

२. सहायक संचालक, नगर रचना, सातारा शाखा, सातारा.

३. मुख्याधिकारी, वाई नगरपरिषद, वाई, जि. सातारा.

सदरची सूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्रचे राज्यपाल यांचे आदेशाने व नावाने.

रा. म. पवार,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai - 400 032

Date 15th March 2018

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

Notice

No. TPS-1916/1242/CR-575/16/E. P. Published/UD-13.-Whereas, the Wai Municipal Council (District Satara) (hereinafter referred to as "the said Planning Authority") being the Planning Authority within its jurisdiction under clause (19) of Section 2 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to "the said Act") vide its Resolution No. 39, dated the 13th September 2012 declared its intention under Section 23, read with Section 38 of the said Act to prepare Draft Development Plan (Second Revision) for the area within the limits of the Wai Municipal Council (hereinafter referred to as "the said Development Plan") and notice of such declaration was published at page 10 in the Maharashtra Government Gazette, Pune Division Supplement, dated the February 7th to 13th, 2013 ;

and whereas, the said Planning Authority after carrying out survey of the entire land within its jurisdiction as required under Section 25 of the said Act, published a notice in Official Gazette, dated the February 5th to 11th, 2015 on pages 15 and 16 for inviting objections or suggestions to the Draft Development Plan of Wai, prepared by it under sub-section (1) of Section 26 of the said Act ;

and whereas, after considering the suggestions and objections received on the said Development Plan, few members of the Planning Committee, setup under Section 28 (2) of the said Act has submitted their report to the said Planning Authority on 5th February 2016 and 9th February 2016 ;

and whereas, Planning Authority failed to perform its duties regarding submission of said Development Plan to Government for sanction within stipulated time limit, the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune vide Order No. 309, dated 11th February 2016 appointed the Assistant Director of Town Planning, Satara Branch, Satara (hereinafter referred to as "said officer") under Section 21 (4 C) of the said Act, to complete the legal procedure required under said Act and to submit the said Development Plan to the Government under Section 30 of the said Act ;

and whereas, "the said officer" published the said Development Plan so modified for information of the public under sub-section (4) of Section 28 of the said Act by a notice published in the Maharashtra Government Gazette, Pune Division Supplement, dated July 21st to 27th, 2016 on pages 1 to 5 ;

and whereas, in accordance with sub-section (1) of Section 31 of the said Act, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the State Government has sanctioned a part of the said Development Plan with modifications as specified in Schedule-A vide Notification No. TPS-1916/1242/CR-575/16/DP-Sanction/UD-13, dated 15th March 2018 and excluding proposals involving substantial modifications as specified in Schedule-B, appended herewith ;

and whereas, the substantial modifications proposed by the Government are excluded from the aforesaid sanctioned plan and are shown on the plan verged in Pink color and marked as excluded part i.e. as EP-1, EP-2,----etc.;

Now, therefore, in exercise of the powers conferred under Section 31 (1) of the said Act and all other powers enabling it on that behalf, the Government of Maharashtra hereby.--

(a) Gives notice inviting suggestions and objections from any person in respect of the proposed substantial modifications as specified in the Schedule-B appended hereto, within a period of 30 days from the date of publication of this notice in the Official Gazette.

(b) Appoints the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune as the "Officer" under Section 31 (2) of the said Act, to hear all suggestions and objections as stated in (a) above and to submit his report thereupon to the Government for further necessary action.

Only the suggestions or objections regarding substantial modifications mentioned in Schedule-B, that may be received by the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune, having his office at Survey No. 74/2, Sarang Society, above Bank of Maharashtra, Sahakarnagar, Pune-9, within the stipulated period of 30 days from the date of publication of this notice in the Official Gazette, shall be considered.

Copy of the said notice along with Schedule-B and the plan showing the proposed substantial modifications shall be made available for inspection to general public at the following offices during office hours on all working days.

- (1) Joint Director of Town Planning, Pune Division, Pune.
- (2) Assistant Director of Town Planning, Satara Branch, Satara.
- (3) Chief Officer, Wai Municipal Council, Wai, Dist. Satara.

This Notice shall also be made available on the Government website at www.maharashtra.gov.in (कायदे व नियम).

Schedule-B**SUBSTANTIAL MODIFICATIONS PUBLISHED BY THE GOVERNMENT UNDER SECTION 31 (1) OF THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966****(ACCOMPANIMENT TO THE GOVERNMENT NOTIFICATION No. TPS-1916/1242/CR-575/16/EP Publish/UD-13-dated 15th March 2018)**

Sr. No.	Excluded part	Proposals of Draft Development Plan published under Section 26 of the M. R. and T. P. Act, 1966	Proposals of Draft Development Plan submitted to the Government for sanction under Section 30 of the M. R. and T. P. Act, 1966	Modifications of substantial nature as proposed by Government under Section 31 (1) of the M. R. and T. P. Act, 1966
1	2	3	4	5
1	EP-1	Site Nos. 8, 12, 18, 24 and 114 Garden. Site Nos. 9, 15, 20 and 113 P. S. and P. G. Site No. 11, Vegetable Market and Weekly Bazar. Site Nos. 13, 17, Mhada.	M-3, M-35, M-36 Reservation Nos. 8, 9, 11, 12, 13, 15, 17, 18, 20, 24, 113 and 114 are to be deleted and areas thereunder are included in Residential Zone with condition, that while according conversion of land use in Northern side of Gaothan area, it is mandatory to provide 15 per cent of total area of layout (Land more than 0.2 Ha. under conversion) as "Amenity Space" and it is to be handed over to Planning authority with acceptance of TDR/FSI permissible for that area.	The lands which are in Agriculture Zone as per 1st Revised Sanctioned Development Plan of Wai Municipal Council and those now included in Residential Zone as per Draft Development Plan of Wai (IInd Revision) and Reservations were proposed. Out of these proposed Reservations Nos. 8, 9, 11, 12, 13, 15, 17, 18, 20, 24, 113 and 114 are proposed to be deleted and area thereunder are proposed to be included in Residential Zone with condition, that while according conversion of land use of any land parcel, it is mandatory to the owner of such land to provide 15 per cent of total area of layout as "Amenity Space" and it shall be handed over to Planning authority with acceptance of TDR/FSI permissible for that area. The Road pattern will be continued. To obtain Amenity Space in continuous manner, the Chief Officer should Plan the Amenity space in consultation with Assistant Director of Town Planning, Satatra while granting the Development permission. This policy shall be on pilot basis for 5 years. The Chief Officer should submit the implementation report of this policy to the Government in

Schedule-B—contd.

1	2	3	4	5
				March of every year. If thereafter Chief Officer is not satisfied with implementation of this policy he should submit a proposal of modification to designate reservations required for amenities by following procedure under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act to the Government. This policy shall not be made applicable for areas which are converted into Residential Zone by following modification procedure under Section 37.
2	EP-2	Reservation No. 16, "Channelized Gutter".	M-4 Reservation No. 16, "Channelized Gutter" is to be deleted and Area thereunder is to be included in Residential Zone.	Reservation No. 16, "Channelized Gutter" is proposed to be deleted and area thereunder is proposed to be included in Residential Zone.
3	EP-3	Reservation No. 22, "MHADA".	M-7 Reservation No.22, "MHADA" is to be deleted and Area thereunder is to be included in Residential Zone.	Reservation No. 22, "MHADA" is proposed to be deleted and Area thereunder is proposed to be included in Residential Zone.
4	EP-4	Reservation No. 47, "Children's Play-ground".	M-13 Reservation No.47, "Children's Playground" is to be deleted and Area thereunder is included in Residential Zone.	Reservation No. 47, "Children's Playground" is proposed to be deleted and area thereunder is proposed to be included in Residential Zone.
5	EP-5	Reservation No. 50, "Primary School".	M-15 Reservation No. 50, "Primary School" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	Area of C.T.S. No. 1766/1 is proposed to be reserved for "Municipal Purpose" as shown on plan and remaining area is proposed to be deleted and included in Residential Zone.
6	EP-6	Reservation No. 72, "Children's Play-ground".	M-20 Reservation No. 72, "Children's Playground" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	Reservation No. 72, "Children's Playground" is proposed to be deleted and area thereunder is proposed to be included in Residential Zone.
7	EP-7	Reservation No. 91, "Parking".	M-25 Reservation No. 91, "Parking" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	Reservation No. 91, "Parking" is proposed to be deleted and area thereunder proposed to be included in Residential Zone.

Schedule-B—contd.

1	2	3	4	5
8	EP-8	(A) Alignment and width of 24 mtrs. wide Road. (B) Reservation No. 98, "R.T.O".	M-27 (A) Alignment and width of 24.00 mtrs. wide Road is to be reduced to 15 mtrs. and Re-aligned as shown on plan. (B) Location of Reservation No. 98, "R.T.O." is to be changed as shown on Plan.	(A) Alignment of 24.00 mtrs. wide Road is proposed to be reinstated as per plan published under Section 26 with modification in part area as shown on plan. (B) Location of Reservation No. 98, "R.T.O." is proposed to be changed as shown, on plan.
9	EP-9	Reservation No. 100, "Registration Department".	M-28 Reservation No. 100, "Registration Department" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	Reservation No. 100, "Registration Department" is proposed to be deleted and area thereunder is proposed to be included in Residential Zone.
10	EP-10	Reservation No. 101, "Ext. to Mutton, Chicken and Fish Market".	M-29 Reservation No. 101, "Ext. to Mutton, Chicken and Fish Market" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	Reservation No. 101, "Ext. to Mutton, Chicken and Fish Market" is proposed to be deleted and area thereunder is proposed to be included in Residential Zone.
11	EP-11	Reservation No. 103, "Children's Playground".	M-31 Reservation No. 103, "Children's Playground" is to be deleted and area thereunder is to be kept as Existing open space.	Reservation No. 103, "Children's Playground" is proposed to be deleted and area thereunder is proposed to be kept as Existing open space.
12	EP-12	12.00 mtrs. wide Road near Oswal Petrol Pump.	M-38 12.00 mtrs. wide Road near Oswal Petrol Pump is to be deleted and Area thereunder is to be included in Public/Semi Public Zone.	12.00 mtrs. wide Road near Oswal Petrol Pump is proposed to be deleted and Area thereunder is proposed to be included in Public/Semi-Public Zone.
13	EP-13	9.00 mtrs. wide Road near Geetanjali Hospital.	M-39 Alignment of proposed 9.00 mtrs. wide Road near Geetanjali Hospital is to be changed as shown on Plan.	Alignment of proposed 9.00 mtrs. wide Road near Geetanjali Hospital is proposed to be changed as shown on plan.
14	EP-14	12.00 mtrs. wide Road at S. Nos. 5, 6, 12, 13, 17 at Songirwadi.	M-40 Width of proposed 12.00 mtrs. wide Road is to be reduced to 9.00 mtrs. Width with changed alignment at S. Nos. 5, 6, 12, 13, 17 at Songirwadi as shown on plan.	The proposed 9.0 mtrs. wide road under Section 30 is proposed to be widen to 12.00 mtrs. as shown on plan and released area due to shifting of road is included in surrounding zones/reservations.

Schedule-B—contd.

1	2	3	4	5
15	EP-15	Reservation No. 85, "Parking" and "Residential Zone".	Reservation No. 85, "Parking" and Residential Zone.	Reservation for Judicial staff and community center is reinstated as per Sanctioned Development Plan (Fist Revision).
16	EP-16	Site No. 81, "Children's Play-ground.	Site No. 81 Children's Playground	Reservation of PS and PG reinstated as per Sanctioned Development Plan (Fist Revision).
17	EP-17	Site No. 95, "Scout Guide Site No. 96 PS and PG.	Site No. 95 Scout Guide Site No.96 PS and PG	Both the reservations are proposed to be deleted and land thereunder proposed to be included in Public/Semi-public Zone.
18	EP-18	Road widening for the properties starting from 1770 to 1787 fronting on 9.0 mtrs. North-South road on the West of Site No. 53.	Road widening for the properties starting from 1770 to 1787 fronting on 9.0 mtrs. North-South road on the West of Site No. 53.	The road widening is proposed to be deleted and the area thereunder is proposed to be included in nearby zones.
19	EP-19	No Development Zone shown in R.S. No. 123 near Sarang Society and North-South 9.0 mtrs. road.	No Development Zone shown in R.S.No.123 near Sarang Society and North-South 9.0 mtrs. road.	(i) The land shown in No Development Zone is proposed to be deleted and included in Residential Zone as shown on plan. (ii) 9.0 mtrs. road is curtailed upto 6.0 mtrs. and land so deleted is proposed to be included in Residential Zone as shown on plan.
20	EP-20	--	--	Flood lines as submitted by Irrigation Department are proposed to be shown on the Revised Development Plan and the regulation regarding construction within flood lines is proposed to be added— Regulation No. 11.3 Construction within Blue and Red flood line. Area between the river bank / nala bank and blue flood line (Prohibitive line / Flood line towards the river bank) shall be prohibited zone for any construction-except parking, open vegetable market with otta

Schedule-B—contd.

1	2	3	4	5
				<p>type construction, garden, open space, cremation and burial ground, public toilet, or like uses, provided the land is feasible for such development.</p> <p>Provided further that, the redevelopment of the existing authorised properties within river bank and blue flood line, may be permitted subject to condition that, the plinth height of the building shall not be less than 0.45 m. above the R.L. of Red Flood Line and after obtaining the NOC from the Irrigation Department.</p> <p>(ii) Area between blue flood line and red flood line shall be Restrictive Zone for the purposes of construction. The construction in the area may be permitted at a height of 0.45 mtrs. above the red flood line (Restrictive line).</p> <p>(iii) If the area between the river / nala bank and blue flood line or red flood line forms the part of the entire plot in Developable Zone <i>i.e.</i> residential, commercial, public/semi-public, industrial, then, FSI of this part of land may be allowed to be utilised on remaining land.</p> <p>(iv) The blue and red flood line shown on the Development Plan shall stand modified as and when it is modified by the Irrigation Department for a stretch of water course. In such case it will be necessary to issue order to that effect by the Chief Officer in consultation with Irrigation Department.</p> <p>Regulation regarding green belt added. Regulation No. 22.5-A Green Belt.</p> <p>The following users shall be permissible.</p> <p>(i) Agriculture,</p>

Schedule-B—contd.

1	2	3	4	5
				(ii) Tree Plantation, Garden, River front development, landscaping. Recreational open space, Playground etc.
				(iii) Development of pedestrian pathways, jogging track, cycle track, boat club etc.
				(iv) Swimming pool, club house, recreation facilities excluding other provision in these regulations.
				Provided that, if the owner / developer hand over the land earmarked as green belt to the Planning Authority for above purposes free of cost and free from encumbrances, then FSI of such land shall be permissible to be utilised on the land remaining after handing over the land under green belt.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. M. PAWAR,

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक १५ मार्च २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१९१२/१२४२/प्र. क्र. ५७५/१६/वियो मंजुरी/नवि-१३.--ज्याअर्थी, वाई नगरपरिषद, जिल्हा सातारा (यापुढे "उक्त नियोजन प्राधिकरण" म्हणून संबोधलेले आहे.) या नियोजन प्राधिकरणाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना, अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ३७ वा) (यापुढे "उक्त अधिनियम" असा उल्लेख करणेत आलेला आहे) चे कलम २३ सह कलम ३८ अन्वयेच्या तरतुदीनुसार ठराव क्रमांक ३९, दिनांक १३ सप्टेंबर २०१२ अन्वये त्यांच्या कार्यक्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा (दुसरी सुधारित) (यापुढे "उक्त विकास योजना" असा उल्लेख करणेत आला आहे) तयार करणेचा इरादा जाहीर केला असून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक मार्च ७ ते १३, २०१३ मध्ये प्रकाशित झाली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाच्या कलम २५ अन्वये तीच्या कार्यक्षेत्रातील जमिनींचे सर्वेक्षण करून, उक्त विकास योजना तयार करून उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) अन्वये प्रसिद्ध केली असून, त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, पुणे विभाग, पुणे भाग-१ पुरवणीमध्ये दिनांक फेब्रुवारी ५ ते ११, २०१५ रोजी पृष्ठ १५ व १६ वर प्रसिद्ध झाली आहे ;

आणि ज्याअर्थी, सदरहू प्रसिद्ध झालेल्या उक्त प्रारूप विकास योजनेवर विहित मुदतीत आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून उक्त अधिनियमाच्या कलम २८ (२) नुसार स्थापन केलेल्या नियोजन समितीचे काही सदस्यांनी त्यांचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणाकडे दिनांक ५ फेब्रुवारी २०१६ व ९ फेब्रुवारी २०१६ रोजी सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, नियोजन समितीने नियोजन प्राधिकरणास सादर केलेल्या अहवालावर निर्णय घेऊन उक्त प्रारूप विकास योजना विहित मुदतीत शासनास मंजुरीस्तव सादर करण्यास, उक्त नियोजन प्राधिकरण असमर्थ ठरल्याने, उर्वरित वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त विकास योजना उक्त अधिनियमाचे कलम ३० नुसार शासनास सादर करण्यासाठी सह संचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ चे आदेश क्रमांक ३०९ आदेशान्वये उक्त अधिनियमाचे कलम २१ (४ क) अन्वये सहायक संचालक, नगर रचना, सातारा शाखा, सातारा यांची अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे (यापुढे "उक्त नियुक्त अधिकारी" असा उल्लेख करणेत आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियुक्त अधिकारी यांनी उक्त विकास योजना उक्त अधिनियमाच्या कलम २८ (४) अन्वये जनतेच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध केली असून, त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, पुणे विभाग, पुणे भाग-१ पुरवणीमध्ये दिनांक जुलै २१ ते २७, २०१६ रोजी पृष्ठ १ ते ५ वर प्रसिद्ध झाली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३० मधील उप-कलम (१) मधील तरतुदीनुसार उक्त नियुक्त अधिकारी यांनी उक्त विकास योजना शासनास मंजुरीस्तव पत्र क्रमांक २६३३, दिनांक ५ ऑगस्ट २०१६ अन्वये सादर केलेली आहे ;

आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) मधील तरतुदीनुसार उक्त विकास योजनेबाबत आवश्यक त्या चौकशीनंतर तसेच संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेऊन उक्त विकास योजना सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ (SM-1, SM-2. इ.) मधील बदलासह भागशः मंजूर करणे आणि सूचना क्रमांक टीपीएस-१९१६/१२४२/प्र. क्र. ५७५/१६/ईपी प्रसिद्धी/नवि-१३, दिनांक १५ मार्च २०१८ सोबतच्या परिशिष्ट-ब मधील (EP-1, EP-2.....इ.) सारभूत बदल वगळणे आवश्यक झाले आहे ;

आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) मधील तसेच या अनुषंगिक शासनास असलेल्या शक्तीचा वापर करून शासन खालीलप्रमाणे आदेश पारित करित आहे.

(अ) उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) नुसार उक्त विकास योजनेच्या मंजुरीसाठी दिनांक १५ मार्च २०१८ हा दिवस धरून मुदतवाढ मंजूर करणेत येत आहे.

(ब) वाई नगरपरिषदेच्या प्रारूप विकास योजनेस (दुसरी सुधारित) सोबतच्या परिशिष्ट-अ मधील बदलांसह मंजुरी देणेत येत आहे व यावेळी सूचना क्रमांक टीपीएस-१९१६/१२४२/प्र. क्र. ५७५/१६/ई. पी. प्रसिद्धी/नवि-१३, दिनांक १५ मार्च २०१८ सोबतच्या परिशिष्ट-ब मधील सारभूत बदल वगळणेत येत आहेत.

(क) वाई नगरपरिषदेची उक्त भागशः मंजूर विकास योजना (दुसरी सुधारित) सदर अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसानंतर अमलात येईल.

१. उपरोक्त नमूद भागशः मंजूर अंतिम विकास योजना वाई (दुसरी सुधारित) जनतेच्या अवलोकनार्थ कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत वाई नगरपरिषदेच्या कार्यालयात सदर विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून एक महिन्यापर्यंत उपलब्ध करणेत येत आहे.

२. सोबतच्या परिशिष्ट-अ व परिशिष्ट-ब मध्ये नमूद नसलेली आरक्षणे, निर्देशने उक्त विकास योजनेत दर्शविण्यात आलेल्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत.

३. विकास योजना अहवालात नमूद केलेले आरक्षणाचे क्षेत्र अंदाजे असून, अंतिम विकास योजनेत दर्शविलेल्या आरक्षणाच्या हद्दीनुसार जागेवर प्रत्यक्ष मोजणीनुसार अंतिम राहील.

४. सार्वजनिक /निमसार्वजनिक विभागात दर्शविलेल्या खाजगी व भाडे तत्वावरील जागा, त्यातील सार्वजनिक/निमसार्वजनिक वापर सुरू असेपर्यंत सार्वजनिक/निमसार्वजनिक विभागात असल्याचे मानण्यात येईल. अन्यथा मुख्याधिकारी, वाई नगरपरिषद यांना अशा जागांवर आवश्यक ती खातरजमा करून तसेच संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पूर्व मान्यतेने विकास परवानगी अनुज्ञेय करता येईल.

५. आरेखनातील चुका जागेवरील प्रत्यक्ष परिस्थितीनुसार अथवा नगर भूमापन अभिलेखानुसार, मंजूर रेखांकनानुसार पडताळणी करून, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पूर्व परवानगीने मुख्याधिकारी, वाई नगरपरिषद दुरुस्त करू शकतील.

६. मंजूर रेखांकनातील खुल्या जागा ह्या उक्त मंजूर विकास योजनेत विद्यमान खुल्या जागा म्हणून (हिरव्या रंगात) दर्शविल्या असतील तरी त्या रेखांकन सुधारित करतेवेळी बदलता येतील व अशा खुल्या जागा सुधारित रेखांकन मंजूर करतेवेळी अन्यटिकाणी प्रस्तावित केलेल्या असल्यास, अशा विद्यमान खुल्या जागांखालील क्षेत्र रहिवास क्षेत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

७. पूर्वीच्या मंजूर विकास योजनेतील आरक्षणांच्या बाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२७ अन्वये दिलेल्या नोटीशीच्या अनुषंगाने अथवा अशा नोटीशीच्या संदर्भात मा. उच्च न्यायालय/सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार सदर आरक्षणे व्यपगत झालेली असल्यास अशी आरक्षणे सदर नोटीशीमध्ये नमूद क्षेत्रापुरती सुधारित विकास योजनेत व्यपगत झाल्याचे समजणेत येईल.

सदरची सूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे.

रा. म. पवार,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai - 400 032

Date 15th March 2018

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Notice

No. TPS-1916/1242/CR-575/16/D. P. Sanctioned/UD-13.—Whereas, the Wai Municipal Council (District Satara) (hereinafter referred to as "the said Planning Authority") being the Planning Authority within its jurisdiction under clause (19) of Section 2 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to "the said Act") vide its Resolution No. 39, dated the 13th September 2012 declared its intention under Section 23, read with Section 38 of the said Act to prepare draft Development Plan (Second Revision) for the area within the limits of the Wai Municipal Council (hereinafter referred to as "the said Development Plan") and notice of such declaration was published in the Maharashtra Government Gazette, Pune Division Supplement, dated the February 7 to 13, 2013 ;

and whereas, the said Planning Authority after carrying out survey of the entire land within its jurisdiction as required under Section 25 of the said Act, published a notice in Official Gazette, dated the February 5th to 11th, 2015 on pages 15 and 16 for inviting objections or suggestions to the Draft Development Plan of Wai, prepared by it under sub-section (1) of Section 26 of the said Act ;

and whereas, after considering the suggestions and objections received on the said Development Plan, few members of the Planning Committee, setup under Section 28 (2) of the said Act has submitted their report to the said Planning Authority on 5th February 2016 and 9th February 2016 ;

and whereas, Planning Authority failed to perform its duties regarding submission of said Development Plan to Government for sanction within stipulated time limit, the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune vide Order No. 309, dated 11th February 2016 appointed the Assistant Director of Town Planning, Satara Branch, Satara (hereinafter referred to as "said officer") under Section 21 (4 C) of the said Act, to complete the legal procedure required under said Act and to submit the said Development Plan to the Government under Section 30 of the said Act ;

and whereas, "the said said officer" published the said Development Plan so modified for information of the public under sub-section (4) of Section 28 of the said Act by a notice published in the Maharashtra Government Gazette, Pune Division Supplement, dated July 21st to 27th, 2016 on pages 1 to 5 ;

and whereas, in accordance with the provisions of sub-section (1) of Section 30 of "the said Act", "the said Officer" has submitted the said Development Plan to the Government of Maharashtra for sanction vide letter No. 2633, dated the 5th August 2016 ;

and whereas, in accordance with sub-section (1) of Section 31 of the said Act, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, the State Government has decided to sanctioned part of the said Development Plan with modifications shown in Schedule-A (as SM-1, SM-2.....etc.), excluding the substantial modifications (as EP-1, EP-2,.... etc.) as specified in Schedule-B appended with Notice No. TPS-1916/1242/CR-575/16/E. P. Publish/UD-13, dated 15th March 2018 ;

Now, therefore in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 31 of the said Act and all other powers enabling it on that behalf, the Government of Maharashtra hereby :-

(a) Extends the period prescribed under Section 31 (1) of the said Act, for sanctioning the said Development Plan up to and inclusive of the dated 15th March 2018.

(b) Sanctions the said Draft Development Plan (Second Revision) for Wai Municipal Council along with modifications as specified in Schedule of Modifications namely Schedule-A appended hereto, excluding the proposals under substantial modifications as specified in Schedule-B appended with Notice No. TPS-1916/1242/CR-575/16/E.P. Publish/UD-13, dated 15th March 2018.

(c) The date after 30 days of publication of this notification in the Official Gazette will be the date on which the said Sanctioned Development Plan, called the Final Development Plan of Wai Municipal Council shall come into force.

1. The aforesaid Part Final Development Plan of Wai (Second Revision) sanctioned by the State Government shall be kept open for inspection by the public during office hours on all working days for a period of one month from the date of coming into force of this notification in the office of the Wai Municipal Council, Wai, District Satara.

2. The reservations/allocations/designations which do not appear in the Schedule-A and Schedule-B appended hereto, are hereby sanctioned for the respective purposes as designated in the Development Plan.

3. areas of reserved sites mentioned in the report of the Development Plan are approximate and subject to actual measurement on site as per boundaries shown on the Final Development Plan.

4. The Private or rental premises designated in Public/Semi-Public Zone will continue to be in such zone as long as Public/Semi-Public user exists. Otherwise, the Chief Officer, Wai Municipal Council shall allow development permission on such lands considering adjoining major land use zone after due verification and with prior approval of the Director of Town Planning, Maharashtra State, Pune.

5. Draftsman's errors which are required to be corrected as per actual situation on site or as per survey records, sanctioned layout, etc. shall be corrected by the Chief Officer, Wai Municipal Council, Wai, District Satara after due verification and with prior approval of the Director of Town Planning, Maharashtra State, Pune.

6. Those open spaces from sanctioned layouts that are earmarked as existing open spaces (in Green colour) on Development Plan are subject to changes if respective layouts are revised. If the layout is revised and if open space is shown elsewhere in Residential Zone, then the existing open space in the layout as shown on the Development Plan be shall treated as Residential Zone.

7. Reservation lapse under 127 of the Act--If any reservation in the earlier sanctioned Development Plan is lapsed in pursuance of notice under Section 127 of the MRTP Act, 1966 or as directed by the Hon'ble High Court/Supreme Court in respect of such notice, then the corresponding reservation shall stand lapsed in the revised Development Plan to the extent of area covered in the said notice.

This Notification shall also be made available on the Government website at www.maharashtra.gov.in (कायदे व नियम).

SCHEDULE-A

MODIFICATIONS SANCTIONED BY GOVERNMENT UNDER SECTION 31 (1) OF THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT 1966

(ACCOMPANIMENT TO THE GOVERNMENT NOTIFICATION No. TPS-1916/1242/CR/575/16/ DP Sanction/UD-13, dated 15th March 2018)

Sr. Modification No.	Proposals of Draft Development Plan of Wai published under Section 26 of the M. R. and T. P. Act 1966	Proposals of Draft Development Plan of Wai submitted under Section 30 of the M. R. and T. P. Act 1966	Modifications Sanctioned by Government under Section 31 of the M. R. and T. P. Act 1966
1	2	3	4
1	SM-1	Reservation No. 2, "Girl's Hostel".	M-1 North-East Part Area of Reservation No. 2, "Girls Hostel" is to be deleted and Area there- under is to be included in Residential Zone as shown on plan.
			5 Part area of existing house is deleted and included in Residential Zone as shown on plan and remaining reservation redesigned for "Playground".

Schedule-A—contd.

1	2	3	4	5
2	SM-2	Reservation No. 4, "Police Chowky", Site No. 1, "MSEDCL Office".	M-2 Reservation No.4 "Police Chowky" is to be deleted and Area thereunder is to be included in Residential Zone. And North-West Area of Reservation No. 1 of "MSEDCL Office" is to be deleted and Reserved as Reservation No. 4 for "Police Chowky" as shown on plan.	Site No.4, "Police Chowky" and Site No. 1, "MSEDCL Office" is reinstated as per Plan Published under Section 26.
3	SM-3	Reservation No. 5, "Playground", Reservation No. 8, "Garden", Reservation No. 9, "P.S. and P. G.", Reservation No. 10, "Playground", Reservation No. 11, "V. M. and W. B.", Reservation No. 12, "Garden", Reservation No. 13, "MHADA", Reservation No. 14, "Playground", Reservation No. 15, "P.S. and P. G.", Reservation No. 17, "MHADA", (b) Reservation No. 21, "Playground"	M-3 Reservation Nos, 5, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 17 are to be deleted and areas thereunder are included in Residential Zone with condition, that while according conversion of land use in Northern side of Gaothan area, it is mandatory to provide 15 per cent of total area of layout (Land more than 0.2 Ha. under conversion) as "Amenity Space" and it is to be handed over to Planning authority with acceptance of TDR/FSI permissible for that area. M-6 Part Area under Reservation No. 21, "Playground" is to be deleted as shown on Plan and Area thereunder is to be included in Residential Zone and shape and Area of Reservation is to be rearranged as shown on Plan.	All reservations of Playground i.e. Site Nos. 3, 5, 10, 14, 21, 112, 115 are reinstated as per plan published under Section 26. The remaining reservations marked in above area are proposed to be deleted and areas there under are proposed to be included in Residential Zone by following procedure under Section 31 (1) vide published notice TPS-1916/1242/CR575/16/EP Publish/UD - 13, dated 15th March 2018.
		(c) Reservation No. 112, "Playground"	M-34 Part area of Reservation No. 112, "P.G." is to be deleted as shown on Plan and area thereunder is to be included in Residential Zone. Remaining area of Reservation is to be rearranged as shown on Plan.	

Schedule-A—contd.

1	2	3	4	5
4	SM-4	Reservation No. 19, "Playground".	M-5 The reduced Area due to change in width of 24.00 mtrs. wide Road is to be included in Reservation No. 19, "Playground" and Area of Reservation No. 19, "Playground" is to be reduced to 1 Ha. and deleted Area is to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as published under Section 26 with addition of area as shown on Plan.
5	SM-5	Reservation No. 26, "Public Latrine".	M-8 Reservation No. 26, "Public Latrine" is to be deleted and Area thereunder is to be included in Residential Zone.	Reservation No. 26, "Public Latrine" is reinstated as published under Section 26.
6	SM-6	Reservation No. 35, "Playground".	M-9 North-West part Area of Reservation No. 35, "Playground" is to be deleted and included in Residential Zone as shown on plan.	Part Area of Reservation No. 35 "Playground" is deleted as shown on plan and included in Residential Zone and remaining reservation continued for Playground.
7	SM-7	Reservation No. 38, "Parking".	M-10 North Part Area of Reservation No. 38, "Parking" is to be deleted as shown on Plan and Area thereunder is to be included in Residential Zone.	Site No. 38, "Parking" is reinstated as per Plan Published under Section 26.
8	SM-8	Reservation No. 39, "Parking".	M-11 Reservation No. 39, "Parking" is to be deleted and shown as existing Parking.	Reservation No. 39, "Parking" is Re-designated as Existing Public Parking. In this area no development / conversion permission except "Parking" is allowed in future.
9	SM-9	Reservation No. 42, "Parking".	M-12 Northern Part Area of Reservation No. 42, "Parking" is to be deleted and Area thereunder is to be included in Residential Zone as shown on Plan.	Part area of Reservation No. 42, "Parking" is deleted as shown on plan and area thereunder is included in Residential Zone.
10	SM-10	Reservation No. 49, "Children Play-ground".	M-14 Reservation No. 49, "Children Playground" is to be Re-designated as "Primary School".	Reservation No. 49, "Children Playground" is Re-designated as "Primary School".
11	SM-11	Reservation No. 59, "Playground".	M-16 Reservation No. 59, "Playground" is to be Re-designated as "Garden".	Reservation No. 59 "Playground" is Re-designated as "Garden".

Schedule-A—contd.

1	2	3	4	5
12	SM-12	Reservation No. 67, "Garden".	M-17 Reservation No. 67, "Garden" is to be deleted and 15.00 mtrs. wide area along Nala, under reservation is Designated as Green Belt and Remaining area under Reservation is included in Residential Zone as shown on Plan.	Site No.67, "Garden" is reinstated as per Plan Published under Section 26.
13	SM-13	Reservation No. 68, "Convenience Shopping".	M-18 Reservation No. 68, "Convenience Shopping" is to be Re-designated as "Garden".	Reservation No. 68, "Convenience Shopping" is Re-designated as "Municipal Purpose".
14	SM-14	Reservation No. 69, "Public Latrine" and alignment of 6.00 mtrs. wide Road.	M-19 Reservation No. 69, "Public Latrine" and alignment of 6.00 mtrs. wide Road is to be Rearranged as shown on Plan.	Location of Reservation No. 69, "Public Latrine" and alignment of 6.00 mtrs. wide Road is Rearranged as shown on plan.
15	SM-15	Reservation No. 78, "Children Play-ground".	M-21 Reservation No. 78, "Children Playground" is to be Re-designated as "Garden".	Reservation No. 78, "Children Playground" is Re-designated as "Garden".
16	SM-16	Reservation No. 82, "Primary School and Playground".	M-22 Reservation No. 82, "Primary School and Playground" is to be Re-designated as "Garden".	Reservation No. 82, "Primary School and Playground" is Re-designated as "Garden".
17	SM-17	Reservation No. 84, "Channelized Gutter".	M-23 Reservation No. 84, "Channelized Gutter" is to be deleted and 9.00 mtrs. wide Road is Newly proposed as shown on Plan.	Reservation No. 84, "Channelized Gutter" is deleted and 9.00 mtrs. wide Road is newly proposed.
18	SM-18	Reservation No. 87, "Parking".	M-24 Part Area of Reservation No. 87, "Parking" is to be deleted as shown on Plan and area thereunder is to be included in "Public/ Semi-Public Zone".	Part area of Reservation No. 87, "Parking" is deleted and area thereunder is included in "Public/ Semi-Public Zone" and remaining area of reservation is proposed for new site No. 87-A, "Parking".
19	SM-19	Reservation No. 92, "Vegetable Market and Shopping Centre".	M-26 Reservation No. 92, "Vegetable Market and Shopping Centre" is to be Re-designated as "V. M. S. C. and Weekly Bazaar"	Reservation No. 92, "Vegetable Market and Shopping Centre" is Re-designated as "V.M. S.C. and Weekly Bazaar"

Schedule-A—contd.

1	2	3	4	5
20	SM-20	Reservation No. 102, "Primary School".	M-30 South Part Area of Reservation No. 102, "Primary School" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone as shown on Plan.	Part area of Reservation No. 102, "Primary School" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.
21	SM-21	Reservation No. 104, "Public Latrine".	M-32 Northern Part of Reservation No. 104, "Public Latrine" is to be deleted as shown on Plan and area thereunder is to be reserved for New Site No. 104-A as "Children Playground".	Part of Reservation No. 104, "Public Latrine" is deleted and area thereunder is reserved for New Site No. 104-A as "Children Playground"
22	SM-22	Reservation No. 109, "Primary School and Playground".	M-33 Area of Reservation No. 109, "Primary School and Playground" is to be extended upto Re-aligned 9.00 mtrs. proposed road as shown on Plan.	Area of Reservation No. 109, "Primary School and Playground" is to be extended upto Re-aligned 12.00 mtrs. proposed road as shown on Plan.
23	SM-23	9.00 mtrs. wide Road at CTS No. 828.	M-37 9.00 mtrs. wide Road is Newly proposed as per Sanctioned Development Plan as shown on Plan on CTS No. 828.	Road alignment is deleted and area thereunder is included in Residential Zone.
24	SM-24	24.00 mtrs. wide Ring Road.	M-41 Width of Proposed 24.00 mtrs. wide Ring Road is to be reduced to 15 mtrs. and Area thereunder are to be included in adjacent Zone as shown on Plan.	Proposed 24.00 mtrs. wide Ring Road is reinstated as per plan published under Section 26.
25	SM-25	12 mtrs. wide Road in S. Nos. 93, 96 of Mauje Wai.	M-42 North-South proposed 12 mtrs. Wide Road in S. Nos. 93, 96 of mauje Wai is to be deleted and included in Residential Zone as shown on Plan.	North-South proposed 12 mtrs. Wide Road in S. Nos. 93, 96 of mauje Wai is reinstated as per plan published under Section 26.
26	SM-26	North-South 6 mtrs. wide proposed Road on Eastern boundary of S. Nos. 13 and 15 of Mauje Wai CTS No. 1524-B.	M-43 North-South 6.00 mtrs. Wide proposed Road on Eastern boundary of S. Nos. 13 and 15 of Mauje Wai to CTS No. 1524-B is to be deleted and Area thereunder is to be included in Residential Zone as shown on Plan.	North-South 6.00 mtrs. Wide proposed Road on Eastern boundary of S. No.13 and 15 of Mauje Wai to CTS No. 1524-B is reinstated as per plan published under Section 26.

Schedule-A—contd.

1	2	3	4	5
27	SM-27	6 mtrs. wide proposed Road at Govind Rameshwar Mandir.	M-44 6.00 mtrs. Wide proposed Road at Govind Rameshwar Mandir is to be deleted and Area there-under is to be included in Residential Zone as shown on Plan.	6.00 mtrs. wide proposed Road at Govind Rameshwar Mandir is reinstated as per plan published under Section 26.
28	SM-28	Road widening from Kisanveer Chowk to Vishnu Mandir.	M-45 Proposed Road widening from Kisanveer Chowk to Vishnu Mandir is to be rearranged as shown on plan.	Proposed Road widening from Kisanveer Chowk to Vishnu Mandir is reinstated as per plan published under Section 26.
29	SM-29	Road widening at CTS Nos. 551 to 556/1 near old Municipal Building.	M-46 Proposed Road widening at CTS Nos. 551 to 556/1 near old Municipal building is to be deleted as shown on plan.	Proposed Road widening at CTS Nos. 551 to 556/1 near old Municipal building is Reinstated as per plan published under Section 26.
30	SM-30	Area between CTS No. 2224 (S. Nos. 779, 770 pt.) and East-West 15.00 mtrs. wide proposed Road at Phulenagar.	M-47 Area between CTS No. 2224 (S. Nos. 779, 770 pt.) and East-West 15.00 mtrs. wide proposed Road at Phulenagar is to be included in congested Area as shown on plan.	Area between CTS No. 2224 (S.Nos. 779, 770 pt.) and East-West 15.00 mtrs. wide proposed road at Phulenagar is reinstated as per plan published under Section 26.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. M. PAWAR,

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

सहसंचालक, नगर रचना यांचे कार्यालय,
पुणे विभाग, सारंग सोसायटी, सहकारनगर, पुणे-९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

सूचना

क्रमांक प्रा. यो. पुणे/मोजे मरकळ/तालुका खेड/ग. नं. ४६४/२ (पै.), ४६५, ४६६ व इतर/कलम २० (३)/सहसंपुवि/५४०.--ज्याअर्थी, राज्यात मंजूर असलेल्या प्रादेशिक योजनांमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २० अन्वये वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या जमीन वापराच्या फेरबदलासंदर्भाने करावयाच्या कार्यपद्धतीबाबत उक्त अधिनियमाचे कलम १५४ अन्वये शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५/प्र. क्र. ४९/१५/नवि-१३, दिनांक ६ मे २०१५ अन्वये शासनाने निदेश दिलेले आहेत ;

आणि ज्याअर्थी, मंजूर पुणे प्रादेशिक योजनेत मोजे मरकळ, तालुका खेड, जिल्हा पुणे येथील गट नंबर ४६४/२ पैकी, ४६५, ४६६, ४६७, ४८४ पैकी, ४८८, ४८९ पैकी, ४९०, ४९१ पैकी एकूण क्षेत्र १५.८२ हेक्टर क्षेत्र (यापुढे ज्यास "उक्त क्षेत्र" असे संबोधले आहे) शेती तथा ना-विकास विभागात समाविष्ट आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कमल २० पोट-कलम (२) मधील तरतुदीनुसार "उक्त क्षेत्र" शेती व ना-विकास विभागातून वगळून, खालील अटीच्या अधीन राहून, रहिवास विभागात समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे उक्त शासन निर्णयान्वये गठित "प्रस्ताव छाननी समिती" चे मत झाले आहे;

(१) उपरोक्त शासन निर्णय दिनांक ६ मे २०१५ व दिनांक ४ जानेवारी २०१६ च्या अनुषंगाने जमीनधारकाने सादर केलेल्या बंधपत्रातील अटीनुसार भूखंडाची/सदनिकाची विक्री अनुज्ञेय होईल व सदर शासन निर्णयामध्ये नमूद तसेच वेळोवेळी निर्धारित केलेले अधिमूल्य, शुल्क व शासन निर्णयातील सर्व अटी जमिनधारक/विकसक यांचेवर बंधनकारक राहतील.

(२) जलसंपदा विभागाच्या दिनांक १३ ऑक्टोबर २०१७ चे पत्रातील सर्व अटींची पूर्तता करणे बंधनकारक राहिल.

(३) विषयांकित जागा ग्रामीण मार्ग क्रमांक ९८ ला सन्मुख असलेने, सदर रस्त्याची रुंदी १५ मीटर असणे आवश्यक आहे. त्याकरिता नकाशामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस १.५ मीटर इतके रुंदीकरण दर्शवून, रुंदीकरणाखालील जागा विनामोबदला नियोजन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे बंधनकारक राहिल.

आता, त्याअर्थी, याबाबतीत शासनाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार, उक्त अधिनियमाच्या कलम २० पोट-कलम (३) अन्वये प्रस्तावित फेरबदलाच्या अनुषंगाने नागरिकांकडून हरकती व सूचना योग्य त्या कारणांसह, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांचे मुदतीत लेखी स्वरूपात मागविण्यात येत आहेत ;

हरकती /सूचना सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे, पत्ता नवीन प्रशासकीय इमारत, विंग डी, ३ रा मजला, पूर्व बाजू, विधान भवनासमोर, पुणे-१ यांच्याकडे पाठविण्यात याव्यात. उक्त प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ त्यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या सूचना/हरकतींवर सुनावणी देण्यासाठी व त्यावरील अहवाल सादर करण्यासाठी सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

सदर सूचना www.maharashtra.gov.in व www.dtp.maharashtra.gov.in या वेबसाइटवरदेखील उपलब्ध आहे.

अविनाश पाटील,

सहसंचालक, नगर रचना,

पुणे विभाग, पुणे.

पुणे, ९ एप्रिल २०१८.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Office of the Joint Director of Town Planning,
Pune Division, Sarang Society, Sahakarnagar, Pune-9

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Notice

No. R. P. Pune/Mouje Markal/Tal. Khed/G. Nos. 464/2 (P), 465, 466 etc./Section 20 (3)/JDTP/540.—Whereas, the Government vide Resolution No. TPS-1815/CR-49/15/UD-13, dated 6th May 2015 has issued directives under Section 154 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 regarding the procedure to be followed under Section 20 of the said Act for making changes in the use of land in the areas of sanctioned Regional Plans under the said Act ;

and whereas, land admeasuring about 15.82 hectare bearing Gat Nos. 464/2 (P), 465, 466, 467, 484 (P), 488, 489 (P), 490, 491 (P) of Mouje Markal, taluka Khed, district Pune (hereinafter referred to as "the said area") is included in Agriculture and No Development Zone as per the sanctioned Regional Plan of Pune ;

and whereas, the "Proposal Scrutiny Committee" established under the above mentioned Government Resolution, is of the opinion that the said area should be deleted from Agriculture and No Development Zone and included in Residential Zone in accordance with the provisions of sub-section (2) of Section 20 of the said Act, subject to the following conditions :—

(i) The sale of plots/tenements shall be permissible as per the conditions given in undertaking in pursuance of aforesaid Government Resolution dated 6th May 2015, 4th January 2016 and also all conditions mentioned in the said resolutions. and payment of requisite premium and charges shall be binding on the land owner/developer.

(ii) Conditions laid down in the Irrigation Department's letter dated 13th October 2017 shall be binding.

(iii) As the said land is fronting on Village Road No. 98 the width of this road is required to be 15 mtrs. for which widening of 1.5 mtrs. on both side of this roads should be shown on the plan and the area under such road widening shall be handed over free of cost to the Planning Authority.

Now, therefore, under the power delegated by the Government in this regard, suggestion / objection with reasons are invited from Public in accordance with Section 20 (3) of said act in respect of proposed modification within 30 days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette;

The suggestions and/or objections shall be addressed to the Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune, New Administrative Building, Wing d, Third Floor, in front of Council Hall, Pune-411 001. The plan showing the proposed modification is kept open for inspection to the public during office hours in the said office. Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune is duly authorized to hear the suggestions/objections received within the stipulated period and to submit the report thereon.

This Notice is also available on website at www.maharashtra.gov.in and www.dtp.maharashtra.gov.in

AVINASH PATIL,

Joint Director of Town Planning,
Pune Division, Pune.

Pune, 9th April 2018.

नगर विकास विभाग

सहसंचालक, नगर रचना यांचे कार्यालय,

पुणे विभाग, सारंग सोसायटी, सहकारनगर, पुणे-९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक प्रा. यो. सांमि/मौजे रांजणी/ता. कवठेमहांकाळ/स. नं. ७४०-अ/कलम २० (४)/सहसंपुवि/५७२/२०१८.--ज्याअर्थी, राज्यात मंजूर असलेल्या प्रादेशिक योजनांमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २० अन्वये वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या जमीन वापराच्या फेरबदलासंदर्भात करावयाच्या कार्यपद्धतीबाबत उक्त अधिनियमाचे कलम १५४ अन्वये शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५/प्र. क्र. ४९/१५/नवि-१३, दिनांक ६ मे २०१५ अन्वये शासनाने निदेश दिलेले आहेत ;

आणि ज्याअर्थी, मंजूर सांगली-मिरज प्रादेशिक योजनेत मौजे रांजणी, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली येथील गट नंबर ७४०-अ एकूण क्षेत्र २.०६८३ हेक्टर क्षेत्र (यापुढे ज्यास "उक्त क्षेत्र" असे संबोधले आहे) शेती विभागात समाविष्ट आहे ;

आणि ज्याअर्थी, शासन नगर विकास विभागाने पत्र क्रमांक टीपीएस-२०१६/१८७१/प्र. क्र. ९८/१७/नवि-१३, दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ अन्वये, उक्त क्षेत्रास अटीस अधीन राहून फेरबदलाची सूचना निर्गमित करण्यास झोन बदल समितीस संमती प्रदान करण्यात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त नुसार, उक्त अधिनियमाच्या कलम २० च्या पोट-कलम (३) मधील तरतुदीनुसार उक्त प्रस्तावित फेरबदल प्रस्तावाबाबत या कार्यालयाने सूचना क्रमांक प्रा. यो. सांमि/मौजे रांजणी/ता. कवठेमहांकाळ/स. नं. ७४०-अ/कलम २० (३)/सहसंपुवि/७१, दिनांक १७ जानेवारी २०१८ अन्वये आम जनतेच्या सूचना/हरकती मागविण्यासाठी नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक, पुणे विभागीय पुरवणी, दिनांक फेब्रुवारी १ ते ७, २०१८ रोजी पृष्ठ ५४ व ५५ वर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि प्राप्त होणाऱ्या सूचना/हरकतीवर संबंधितांना सुनावणी देऊन शासनास अहवाल सादर करण्याकरिता सहायक संचालक, नगर रचना, सांगली शाखा, सांगली यांना नियुक्त करण्यात आले होते (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिकारी" असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त अधिकारी यांच्या प्राप्त अहवालाचा विचार करून उक्त जमिनी, सोबतच्या नकाशात दर्शविल्यानुसार काही अटीसापेक्ष शेती विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे "प्रस्ताव छाननी समिती" चे मत झाले आहे ;

आणि ज्याअर्थी, अर्जदारांनी स. नं. ७४०-अ या मिळकतीच्या २.०६८३ हे. क्षेत्राचे आवश्यक अधिमूल्य व प्रसिद्धी शुल्काचा भरणा शासकीय कोषागारात केला आहे.

त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २०, पोट-कलम (४) चे शासनाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार, सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे उक्त प्रस्तावित फेरबदलास मंजुरी देत आहे आणि त्यासाठी उक्त प्रादेशिक योजना मंजुरीच्या दिनांक १५ मार्च १९८५ च्या अधिसूचनेसोबत जोडलेल्या फेरबदलाच्या अनुसूचीमध्ये, शेवटच्या नोंदीनंतर, खालीलप्रमाणे बदलाची नोंद घेण्याचे निर्देश देत आहे.

नोंद

मौजे रांजणी, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली येथील स. नं. ७४०-अ ही जमीन नकाशात दर्शविल्यानुसार शेती विभागातून वगळून रहिवास विभागामध्ये खालील अटींसापेक्ष समाविष्ट करण्यात येत आहे.

अटी :-

(१) उपरोक्त शासन निर्णय दिनांक ६ मे २०१५ च्या अनुषंगाने जमीनधारकाने सादर केलेल्या बंधपत्रातील अटीनुसार भूखंडाची/सदनिकाची विक्री अनुज्ञेय होईल व सदर शासन निर्णयातील सर्व अटी बंधनकारक राहतील.

(२) विषयांकित जागेतून पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण असे दोन पाण्याचे प्रवाह जात असल्याने गाव नकाशावरून दिसून येते. उक्त फेरबदलानंतर होणाऱ्या विकसनामुळे सदर नैसर्गिक पाणी प्रवाहास अडथळा होणार नाही याबाबतची दक्षता घेणे जमीन मालकांवर बंधनकारक राहिल.

(३) मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे यांचे दिनांक १९ मे २०१६, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे दिनांक ८ मार्च २०१६ रोजीच्या पत्रातील अटी जमीनधारक/विकसक यांचेवर बंधनकारक राहतील.

प्रस्तावित फेरबदलाखालील जमीन दर्शविणारा भाग नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत खालील कार्यालयात उपलब्ध राहिल.

(i) सहायक संचालक, नगर रचना, सांगली शाखा, सांगली.

सदरहू अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in व www.dtp.maharashtra.gov.in या वेबसाइटवरदेखील उपलब्ध आहे.

अविनाश पाटील,

सहसंचालक, नगर रचना,

पुणे विभाग, पुणे.

पुणे, ११ एप्रिल २०१८.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Office of the Joint Director of Town Planning,
Pune Division, Sarang Society, Sahakarnagar, Pune-9

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Notification

No. R. P. Sangli-Miraj/Mouje Ranjani/Tal. Kavthemahankal/S. No. 740-A/Section 20 (4)/JDTP/572/2018.—Whereas, the Government *vide* Resolution No. TPS-1815/CR-49/15/UD-13, dated 6th May 2015 has issued directives under Section 154 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 regarding the procedure to be followed under Section 20 of the said Act for making Notification in the use of land in the areas of sanctioned Regional Plans under the said Act ;

And whereas, land admeasuring about 2.0683 hectare bearing S. No. 740-A of Mouje Ranjani, taluka Kavthemahankal, district Sangli (hereinafter referred to as "the said area") is included in Agriculture and No Development Zone in the sanctioned Regional Plan of Sangli-Miraj ;

and whereas, Government in Urban Development Department has given consent to "Proposal Scrutiny Committee" to approve the said modification *vide* letter No. TPS-2016/1871/CR-98/17/UD-13, dated 29th November 2017 ;

and whereas, in pursuant to the above a notice bearing No. R. P. Sangli-Miraj/Mouje Ranjani/Tal. Kavthemahankal/S. No. 740-A/Section 20 (3)/JDTP/71, dated 17th January 2018 regarding the proposed modification under sub-section (3) of the Section 20 of the said Act, was published by this office which appeared in the Maharashtra Government Official Gazette, Part-I Pune Division Supplement, dated February 1st to 7th, 2018 on pages 54 to 55 for inviting suggestions and/or objections from the general public and the Assistant Director of Town Planning, Sangli Branch, Sangli was appointed as "Officer" (hereinafter referred to as "the said Officer") to hear suggestions and/or objections and submit his report to the undersigned ;

and whereas, after considering the report submitted by the said Officer, the "Proposal Scrutiny Committee" is of the opinion that the said lands, should be deleted from "Agriculture Zone" and be included in "Residential Zone" as shown on plan subject to certain conditions ;

and whereas, the Owner has deposited necessary premium and charges of the land bearing S. No. 740-A of area 2.0683 hect. in the Government Treasury in this regard ;

Now therefore, in exercise of the powers under sub-section (4) of Section 20 of the said Act delegated to him by the Government, Joint Director of Town Planning, Pune Division, Pune, hereby sanctions the proposed modification and for that purpose directs that in the Schedule of Modifications appended to the Notification dated the 15th March 1985 sanctioning the said Regional Plan, after the last entry, the following new entry shall be added.

Entry

The allocation of land bearing S. No. 740-A of Mouje Ranjani, taluka Kavthemahankal, district Sangli is changed from "Agriculture Zone" and be included in "Residential Zone" more specifically shown on Plan subject to the following conditions.—

(i) The sale of plots/tenements shall be permissible as per the conditions given in undertaking in pursuance of aforesaid Government resolution dated 6th May 2015 and also all conditions mentioned in the said resolution shall be binding.

(ii) It shall be binding on the land owners to keep the flow of water undisturbed in case of two natural streams shown flowing East-West and North-South in the village map.

(iii) Conditions prescribed by the Chief Engineer, Irrigation Department vide letter dated 19th May 2016 and Maharashtra Jeevan Pradhikaran vide letter dated 8th March 2016 shall be binding on the land owner/developer.

The part plan showing the lands under the sanctioned modification shall be made available for inspection to the general public during office hours on all working day at the following office.

(i) Assistant Director of Town Planner, Sangli Branch, Sangli.

This Notice is also available on website at www.maharashtra.gov.in and www.dtp.maharashtra.gov.in

AVINASH PATIL,

Joint Director of Town Planning,
Pune Division, Pune.

Pune, 11th April 2018.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे

झोपडपट्टी निर्मूलन आदेश

क्रमांक झोपुप्रा/सप्रा/११२ कळस/झोनिआ-३७१/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे "उपरोक्त अधिनियम" असा करण्यात येत आहे) चे कलम ३-अ (१), (२) अन्वये पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झोपुयो-२००४/प्र. क्र. २१३/झोपसु-१, दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे ;

ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजूरीने सदरची सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमतः प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

ज्याअर्थी, उपरोक्त अधिनियमातील तरतुदीनुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेसाठी विकसक मे. अजमेरा बोरा असोसिएट्स यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे प्रस्ताव दाखल केला आहे ;

सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनी स. नं. ११२-अ व ११२-ब, कळस, विश्रांतवाडी, पुणे या जागेवरील झोपडपट्टीचे सर्वेक्षण करून उक्त

अधिनियमातील तरतुदीनुसार झोपडीधारकांची पात्रता निश्चित केलेली आहे. सक्षम प्राधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी सादर केलेल्या (परिशिष्ट-२) मध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर जमिनीवर एकूण ८२० झोपड्या असून त्यापैकी पात्र निवासी ४०१, पात्र बिगर निवासी २०, पात्र संयुक्त ० असे एकूण ४२१ झोपडीधारक पात्र ठरलेले आहेत ;

ज्याअर्थी, उपरोक्त अधिनियमाच्या कलम ३ (क), (१) मधील तरतुदीनुसार अनुसूचीमध्ये नमूद केलेले क्षेत्र हे कार्यालयाकडील आदेश क्र. झोपुप्रा/कअता/झोपुआ/२५७/२०१४, दिनांक १० फेब्रुवारी २०१४ अन्वये "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित केलेले आहे ;

ज्याअर्थी, दिनांक १२ फेब्रुवारी २०१४ रोजीच्या दैनिक लोकमत व दै. सांज महानगरी या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे व दिनांक फेब्रुवारी २० ते २६, २०१४ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय पुरवणी, भाग-१ राजपत्रात पृष्ठ २६ वर प्रसिद्ध करणेत आली आहे व दिनांक २० जून २०१७ रोजी सदर आदेश झोपडपट्टी क्षेत्रातील जागेवर डकविण्यात आले आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र आदेश विहित पद्धतीने प्रसिद्ध झाला असून, विहित कालावधीत कोणाचीही हरकत प्राप्त झालेली नाही. सबब 'झोपडपट्टी पुनर्वसन योजना' राबविणेकामी झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रातील इमारती/झोपड्या पाडून जमीन खुली करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे, उपरोक्त अधिनियमाचे कलम ३-ड सह १२ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेले क्षेत्र हे 'झोपडपट्टी निर्मूलन क्षेत्र' म्हणून घोषित करित आहे. अनुसूचीमध्ये नमूद क्षेत्रातील सर्व झोपड्या/बांधकामे हा आदेश प्रसिद्ध झाल्यापासून ६ (सहा) आठवड्यांच्या आत पाडून टाकून जमीन खुली केली पाहिजे. सदरचा आदेश हा खालील अटीवर देणेत येत आहे.

(१) सदर आदेशापासून तीन महिन्यांच्या मुदतीच्या आत विकसकाने योजनेचे नकाशे मंजूर करून प्रत्यक्ष बांधकाम सुरू केले पाहिजे.

(२) विकसकाने योजनेचे काम चालू करणेपूर्वी विस्थापित होणाऱ्या पात्र लाभार्थींची राहणेची तात्पुरती पर्यायी व्यवस्था आवश्यक त्या सर्व सुविधांसह स्वखर्चाने केली पाहिजे.

(३) विकसकाने पुनर्वसन घटकाच्या इमारतींचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण केले पाहिजे.

(४) इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर व इमारतींस भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतर एक महिन्यात विकसकाने सदनिकांचा/गाळ्यांचा ताबा पात्र लाभार्थींना दिला पाहिजे.

(५) वाजवी व सबळ कारणांमुळे इमारतींच्या बांधकामास विलंब झालेस मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचे निदेशानुसार विलंब कालावधीसाठी दंड आकारून मुदतवाढ देण्यात येईल.

(६) विकसकाने योजनेच्या बांधकामाची गुणवत्ता राखण्यात कसूर केल्यास अगर बांधकामाची प्रगती समाधानकारक नसलेस, विकसकावर उपरोक्त अधिनियमाच्या कलम १३ अन्वये कारवाई करण्यात येईल.

(७) पात्र लाभार्थ्यांना पुनर्वसन योजनेतील सदनिकांचा/गाळ्यांचा ताबा दिलेनंतर एक महिन्यात विकसकाने संक्रमण शिबिर रिकामे केले पाहिजे.

(८) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे नियमावलीनुसार योजनेअंतर्गत आवश्यक ती सर्व कामे विकसकाने करणे बंधनकारक राहिल.

(९) सदरचे क्षेत्र पूर्वस २४.०० मीटर व पश्चिमेस ४५.०० मीटर डी.पी. रोडने बाधित होत आहे.

सदरच्या आदेशामुळे बाधित होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस आदेश प्रसिद्ध झाल्यापासून ४ (चार) आठवड्यांच्या आत उपरोक्त अधिनियमाच्या कलम ३-ड सह १२ (४) अन्वये विशेष न्यायाधिकरणाकडे अपील दाखल करता येईल आणि विशेष न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम राहिल.

अनुसूची

जमिनीचा तपशील	क्षेत्र
१	२
	चौ. मी.
स. नं. ११२-अ व ११२-ब,	स. नं. ११२-अ ९३००
कळस, विश्रान्तवाडी, पुणे.	स. नं. ११२-ब ८१००
	एकूण १७४००

चतुःसीमा

पूर्वस.-- धानोरी शीव व धानोरी रस्ता.

पश्चिमेस.-- आळंदी-पुणे रस्ता.

उत्तरेस.-- स. नं. १११, कळस.

दक्षिणेस.-- धानोरी शीव.

सदर योजनेसंबंधीची सर्व कागदपत्रे संबंधितांना पाहणेसाठी या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. सदरचा आदेश हा माझे सही शिक्क्यानिशी देणेत आला आहे.

पांडुरंग पोले,

(भा.प्र.से.),

मुख्य कार्यकारी अधिकारी,

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,

पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, १६ एप्रिल २०१८.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,

पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे

झोपडपट्टी निर्मूलन आदेश

क्रमांक झोपुप्रा/सप्रा/प्र. क्र. २४२/झोनिआ-१७५/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे "उपरोक्त अधिनियम" असा करण्यात येत आहे) चे कलम ३-अ (१), (२) अन्वये पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झोपुयो-२००४/प्र. क्र. २१३/झोपुसु-१,

दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे आणि स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी विकसक मे. मॉडर्न ग्रुप यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे दिनांक २० मार्च २०१७ रोजी प्रस्ताव दाखल केलेला आहे.

प्रस्तावाच्या अनुषंगाने प्र. उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, क्रमांक ३, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनी न.भू.क्र. ५३, ५५, ५५/१ व ५६, गणेश पेठ, पुणे या जागेवरील झोपडपट्टीचे सर्वेक्षण करून तयार केलेल्या झोपडीधारकांची प्राथमिक पात्रता यादी दिनांक २९ जून २०१७ रोजी निश्चित केलेली आहे. कार्यालयीन परिपत्रक क्रमांक २०९, दिनांक ३ जून २०१७ अन्वये सदरचे कार्यक्षेत्र उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्रमांक १, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांचे अखत्यारित येत असलेने त्यांनी ३१ जुलै २०१७ रोजी झोपडीधारकांची अंतिम पात्रता यादी निश्चित केली आहे. सदर दिनांक ३१ जुलै २०१७ रोजी सादर केलेल्या परिशिष्ट-२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे उपरोक्त जमिनीवर एकूण ४१ झोपडीधारक असून त्यापैकी पात्र निवासी ३२, पात्र बिगर निवासी ४ व संयुक्त ० असे एकूण ३६ झोपडीधारक पुनर्वसनास पात्र ठरलेले आहेत. पात्र झोपडीधारकांपैकी ३६ झोपडीधारकांनी (१०० टक्के) मे. मॉडर्न ग्रुप यांना पुनर्वसन योजनेसाठी संमती दिलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपट्टी असलेने व ती घोषित नसलेमुळे उपआयुक्त तथा सक्षम प्राधिकारी विभागीय कार्यालय क्रमांक ३, पुणे महानगरपालिका यांनी झोपडपट्टी सदृश्य परिस्थिती असलेचा अहवाल कार्यालयीन पत्र जा. क्र. ३/९२३, दिनांक १३ नोव्हेंबर २०१४ अन्वये सादर केला आहे ;

ज्याअर्थी, उपरोक्त अधिनियमाच्या कलम ३ (क), (१) मधील तरतुदीनुसार अनुसूचीमध्ये नमूद केलेले क्षेत्र हे कार्यालयाकडील आदेश क्र. झोपुप्रा/सप्रा-१/झोपुआ/प्र. क्र. २४२/१९३/२०१७, दिनांक ८ जानेवारी २०१८ अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. सदरचा आदेश हा महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय पुरवणी, भाग-१ राजपत्रात दिनांक जानेवारी १८-२४, २०१८ रोजीच्या राजपत्रात आणि दिनांक १६ जानेवारी २०१८ रोजी दै. नवभारत व दै. सांजवार्ता या स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करणेत आला आहे व दिनांक १६ जानेवारी २०१८ रोजी सदर आदेश झोपडपट्टी क्षेत्रातील जागेवर डकविण्यात आले आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र आदेश विहित पद्धतीने प्रसिद्ध झाला असून, विहित कालावधीत कोणाचीही हरकत प्राप्त झालेली नाही वा विशेष न्यायाधिकरणाकडे अपील दाखल झालेले नाही. सबब 'झोपडपट्टी पुनर्वसन योजना' राबविणेकामी झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रातील इमारती/झोपड्या पाडून जमीन खुली करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे, उपरोक्त अधिनियमाचे कलम ३-ड सह १२ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेले क्षेत्र हे 'झोपडपट्टी निर्मूलन क्षेत्र' म्हणून घोषित करीत आहे. अनुसूचीमध्ये नमूद क्षेत्रातील सर्व झोपड्या/बांधकामे हा आदेश प्रसिद्ध झाल्यापासून ६ (सहा) आठवड्यांच्या आत पाडून टाकून जमीन खुली केली पाहिजे. सदरचा आदेश हा खालील अटीवर देणेत येत आहे.

(१) सदर आदेशापासून तीन महिन्यांच्या मुदतीच्या आत विकसकाने योजनेचे नकाशे मंजूर करून प्रत्यक्ष बांधकाम सुरू केले पाहिजे.

(२) विकसकाने योजनेचे काम चालू करणेपूर्वी विस्थापित होणाऱ्या पात्र लाभार्थींची राहणेची तात्पुरती पर्यायी व्यवस्था आवश्यक त्या सर्व सुविधांसह स्वखर्चाने केली पाहिजे.

(३) विकसकाने पुनर्वसन घटकाच्या इमारतीचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण केले पाहिजे.

(४) इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर व इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतर एक महिन्यात विकसकाने सदनिकांचा/गाळ्यांचा ताबा पात्र लाभार्थींना दिला पाहिजे.

(५) वाजवी व सबळ कारणांमुळे इमारतीच्या बांधकामास विलंब झालेस मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचे निदेशानुसार विलंब कालावधीसाठी दंड आकारून मुदतवाढ देण्यात येईल.

(६) विकसकाने योजनेच्या बांधकामाची गुणवत्ता राखण्यात कसूर केल्यास अगर बांधकामाची प्रगती समाधानकारक नसलेस, विकसकावर उपरोक्त अधिनियमाच्या कलम १३ अन्वये कारवाई करण्यात येईल.

(७) पात्र लाभार्थींना पुनर्वसन योजनेतील सदनिकांचा/गाळ्यांचा ताबा दिलेनंतर एक महिन्यात विकसकाने संक्रमण शिबिर रिकामे केले पाहिजे.

(८) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे नियमावलीनुसार योजनेअंतर्गत आवश्यक ती सर्व कामे विकसकाने करणे बंधनकारक राहील.

सदरच्या आदेशामुळे बाधित होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस आदेश प्रसिद्ध झाल्यापासून ४ (चार) आठवड्यांच्या आत उपरोक्त अधिनियमाच्या कलम ३-ड सह १२ (४) अन्वये विशेष न्यायाधिकरणाकडे अपील दाखल करता येईल आणि विशेष न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम राहील.

अनुसूची

जमिनीचा तपशील	क्षेत्र
१	२
	चौ. मी.
न.भू.क्र. ५३, ५५ व ५६ गणेश पेठ, पुणे.	५८५.१८

चतुःसीमा

पूर्वेस.-- लागू रस्ता
पश्चिमेस.-- लागू बोळ
उत्तरेस.-- लागू रस्ता
दक्षिणेस.--लागू रस्ता

सदर योजनेसंबंधीची सर्व कागदपत्रे संबंधितांना पाहणेसाठी या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. सदरचा आदेश हा माझे सही शिक्क्यानिशी देणेत आला आहे.

पांडुरंग पोले,

(भा.प्र.से.),

मुख्य कार्यकारी अधिकारी,

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,

पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, १६ एप्रिल २०१८.

पोलीस उपआयुक्त वाहतूक यांजकडून

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक/२२/२०१८.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून तसेच प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

भारती विद्यापीठ वाहतूक विभाग पुणे अंतर्गत

दत्तनगर चौकाचे चारही बाजूचे रोडवर १०० मीटरवर नो-पार्किंग करणेत येत आहे.

पुणे, ९ एप्रिल २०१८.

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक/२३/२०१८.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून तसेच प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

पिंपरी वाहतूक विभाग पुणे अंतर्गत

पिंपरी मेन बाजारामध्ये तीन चाकी व चारचाकी वाहनांना सकाळी ९.०० ते १२.०० वाजलेपासून व सायंकाळी १७.०० ते २१.०० वाजेपर्यंत बंदी करण्यात येत आहे.

पुणे, ९ एप्रिल २०१८.

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक/२४/२०१८.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून तसेच प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

पिंपरी वाहतूक विभाग पुणे अंतर्गत

रेंटॅड क्वार्टर्स ए-७ ते ए-१२ समोरील मार्गावर ३० मीटर नो-पार्किंग करण्यात येत आहे.

अशोक मोराळे,

पोलीस उपआयुक्त,

वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे.

पुणे, ९ एप्रिल २०१८.

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक/२५/२०१८.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून तसेच प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

पिंपरी वाहतूक विभाग पुणे अंतर्गत

(१) रेंटॅड क्वार्टर्स ए-६ च्या बाजूस ३ फूट रुंद व ३० मीटर लांबपर्यंत दुचाकी वाहनांना पार्किंग करणेत येत आहे.

(२) रेंटॅड क्वार्टर्स ए-७ चे बाजूस ३० मीटर लांबपर्यंत नो-पार्किंग करणेत येत आहे.

(३) रेंटॅड क्वार्टर्स ए-७ ते ए-१२ व १३ ते ए-१६ च्या गल्लीत नो-पार्किंग करणेत येत आहे.

अशोक मोराळे,

पोलीस उपआयुक्त,

वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे.

पुणे, ९ एप्रिल २०१८.

कार्यकारी अभियंता यांजकडून

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पहा नियम ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (१)/२०१८.—
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करीत आहे.

मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर

उपविभाग : सांगोला शाखा कालवा बांधकाम उपविभाग,
सांगोला.

प्रकल्पाचे नाव : सांगोला शाखा कालवा

अधिसूचित केलेले क्षेत्र : १८२.६० हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : सांगोला शाखा कालव्यावरील, सरळ

विमोचक १ ते ५ व वितरिका क्रमांक १४ वरील लाभ

क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक १७.

गावांची संख्या : २-अनकढाळ, वाटंबरे, तालुका सांगोला,
जिल्हा सोलापूर.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक १७, अनकढाळ, तालुका सांगोला,
जिल्हा सोलापूर.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
	३
	हे. आर
नकढाल	१९१
टंबरे	२१७
	१०२.५६
	८०.०४
एकूण	४०८
	१८२.६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अनकढाळ--चालू

२३	२२/२	०.४६
२४	२२/३	०.४६
२५	२२/४	०.४६
२६	२३	०.१९
२७	२४	०.१८
२८	२५	०.२४
२९	२६	०.१५
३०	२७	०.११
३१	२८	०.१०
३२	२९	०.१८
३३	३०	०.०२
३४	३१	०.०८
३५	३२	०.५२
३६	३३	०.३६
३७	३४	०.०२
३८	३५	०.४०
३९	३६	०.४२
४०	३७	०.४०
४१	३८ पै.	१.५७
४२	३९ पै.	०.७५
४३	५१ पै.	०.९१
४४	५२ पै.	१.००
४५	५३ पै.	२.३०
४६	५५	३.१५
४७	५६/१	१.३८
४८	५६/२	१.३९
४९	५७	१.३७
५०	५८	०.५४
५१	५९	०.५६
५२	६०	०.०४
५३	६१	१.०३
५४	६२	०.३७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अनकढाळ--चालू

५५	६३	०.८०
५६	६४	०.३४
५७	६५	०.५४
५८	६६ पै.	१.२०
५९	६७ पै.	१.२२
६०	६८ पै.	१.३०
६१	६९ पै.	०.९०
६२	७० पै.	०.७५
६३	७१ पै.	०.७५
६४	७२ पै.	१.५३
६५	७३ पै.	२.१०
६६	७४ पै.	०.९०
६७	७५ पै.	०.९०
६८	७६ पै.	०.६०
६९	७७ पै.	०.६०
७०	७८ पै.	०.३०
७१	७९ पै.	१.३०
७२	८० पै.	१.६०
७३	८१ पै.	२.५०
७४	८२ पै.	०.११
७५	८३ पै.	०.३०
७६	८४ पै.	०.११
७७	८५ पै.	०.१५
७८	८६ पै.	०.४०
७९	८७ पै.	१.००
८०	८८ पै.	०.१४
८१	८९ पै.	०.२५
८२	९० पै.	०.४०
८३	९१ पै.	०.३०
८४	९२ पै.	०.४४
८५	९३ पै.	०.४५
८६	९४ पै.	०.३३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव अनकढाळ--चालू

८७	९५ पै.	०.३३
८८	९६ पै.	०.३०
८९	९७ पै.	०.३०
९०	९८ पै.	०.३०
९१	९९ पै.	०.३०
९२	१०० पै.	०.३०
९३	१०१ पै.	०.३०
९४	१०२ पै.	०.३०
९५	१०३ पै.	०.३०
९६	१०४ पै.	०.३५
९७	१०५ पै.	०.४०
९८	१०६ पै.	०.८०
९९	१०७	०.०१
१००	१०८	१.८८
१०१	४२८ पै.	०.५०
१०२	४२९ पै.	०.५०
१०३	४३० पै.	०.४०
१०४	४९४ पै.	०.९६
१०५	४९५ पै.	०.७०
१०६	४९६ पै.	०.७०
१०७	४९७ पै.	१.००
१०८	४९८ पै.	१.००
१०९	४९९ पै.	०.२५
११०	५१८	०.२१
१११	५१९	०.१२
११२	५२०	०.३३
११३	५२१	०.७९
११४	५२२	०.७५
११५	५२३	०.७३
११६	५२४	०.७७
११७	५२५	०.८३
११८	५२८/१	०.२८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव अनकढाळ--चालू

११९	५२८/२	०.२९
१२०	५२९	०.४७
१२१	५३०	०.०६
१२२	५३१	०.३८
१२३	५३२	०.३८
१२४	५३३	०.०२
१२५	५३४	०.३२
१२६	५३५	०.३५
१२७	५३६	०.७२
१२८	५३७	०.३२
१२९	५३८	०.३२
१३०	५३९/१	०.६८
१३१	५३९/२	०.३५
१३२	५४०	०.७५
१३३	५४१	०.४२
१३४	५४२	०.५०
१३५	५४३	०.०३
१३६	५४४	२.०६
१३७	५४५	१.३७
१३८	५४६/१/अ	१.४०
१३९	५४६/१/ब	१.८०
१४०	५४६/२	०.७९
१४१	५४७/१	०.४२
१४२	५४७/२	२.२२
१४३	५४८ पै.	०.६०
१४४	५४९ पै.	०.४५
१४५	५५० पै.	०.४५
१४६	५५१ पै.	०.४५
१४७	५५२ पै.	०.५०
१४८	५५३ पै.	०.५०
१४९	५५४ पै.	०.५०
१५०	५५५ पै.	०.४५

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव अनकढाळ--चालू			गाव अनकढाळ--चालू		
१५१	५५६ पै.	१.२५	१८३	५९१	०.०५
१५२	५५७ पै.	१.३४	१८४	५९२	०.१७
१५३	५५८ पै.	१.१५	१८५	५९३	०.०३
१५४	५५९/१/अ	०.१५	१८६	५९४	०.०२
१५५	५५९/१/क	०.२०	१८७	५९५	०.०५
१५६	५५९/१/ब	०.२०	१८८	५९६	०.१०
१५७	५५९/२	०.७०	१८९	५९७	०.०५
१५८	५६६	०.१८	१९०	५९८	०.०५
१५९	५६७	०.०४	१९१	६०६	३.०८
१६०	५६८	०.०४	एकूण ..		
१६१	५६९	०.१२			
१६२	५७०	०.१३	गाव वाटंबरे		
१६३	५७१	०.०४	१	१	३.४३
१६४	५७२	०.१६	२	२	०.१६
१६५	५७३	०.०३	३	३	०.३९
१६६	५७४	०.०३	४	४	०.०८
१६७	५७५	०.११	५	५	०.०८
१६८	५७६	०.०९	६	६	०.०७
१६९	५७७	०.०९	७	७	०.०८
१७०	५७८	०.१३	८	८	०.०९
१७१	५७९	०.१२	९	९	०.२७
१७२	५८०	०.११	१०	१०/१	०.३३
१७३	५८१	०.१६	११	१०/२	०.०३
१७४	५८२	०.०५	१२	११	०.१८
१७५	५८३	०.०५	१३	१२	०.२९
१७६	५८४	०.१०	१४	१३	०.२९
१७७	५८५	०.२०	१५	१४	०.२३
१७८	५८६	०.०६	१६	१५	०.२०
१७९	५८७	०.०९	१७	१६	०.०२
१८०	५८८	०.११	१८	१७/१	०.६३
१८१	५८९	०.०८	१९	१७/२	०.२०
१८२	५९०	०.०२	२०	१८	०.३७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव वाटंबरे--चालू

२१	१९	०.०२
२२	२०	०.०१
२३	२१	०.०३
२४	२२	०.३३
२५	२३/१	०.२६
२६	२३/२	१.०८
२७	२४	०.२५
२८	२५	०.३०
२९	२६/१	०.४१
३०	२६/२	०.४८
३१	२७	०.२६
३२	२८	०.१९
३३	२९	०.२८
३४	३०	०.०४
३५	३१	०.३४
३६	३२	०.२६
३७	३३	०.२७
३८	३४	०.४०
३९	३५	०.३३
४०	३६	०.३३
४१	३७	०.२७
४२	३८	०.३५
४३	३९	०.३४
४४	४०/१	०.२८
४५	४०/२	०.२७
४६	४०/३	०.२७
४७	४१	०.२०
४८	४२	०.२५
४९	४३	०.२५
५०	४४	०.०७
५१	४५	०.०७
५२	४६	०.२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव वाटंबरे--चालू

५३	४७	०.२८
५४	४८	०.११
५५	४९	०.११
५६	५०	०.२६
५७	५१	०.१८
५८	५२	०.२२
५९	५३	०.२२
६०	५४	०.३५
६१	५५/१	०.३७
६२	५५/२	०.८७
६३	५५/३	०.११
६४	५६	०.२८
६५	५७	०.४६
६६	५८	०.३४
६७	५९	०.२६
६८	६०	०.२१
६९	६१	०.७२
७०	६२	०.१४
७१	६३	०.०७
७२	६४	०.१६
७३	६५	०.११
७४	६६	०.३४
७५	६७	०.१२
७६	६८	०.१३
७७	६९/१	०.२७
७८	६९/२	०.२८
७९	७०	०.०९
८०	७१	०.०९
८१	७२	०.३६
८२	७३	०.२३
८३	७४	०.०२
८४	७५	०.३३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव वाटंबरे--चालू

८५	७६	०.३०
८६	७७	०.४४
८७	७८	०.३४
८८	७९	०.२८
८९	८०	०.३२
९०	८१	०.१४
९१	८२	०.१४
९२	८३	०.१८
९३	८४	०.१४
९४	८५	०.१३
९५	८६	०.१५
९६	८७	०.१०
९७	८८	०.५२
९८	८९	०.०९
९९	९०	०.१०
१००	९१	०.११
१०१	९२	०.२१
१०२	९३	०.१४
१०३	९४	०.४३
१०४	९५	०.२४
१०५	९६	०.१६
१०६	९७	०.३०
१०७	९८	०.३०
१०८	९९	०.३१
१०९	१००	०.०६
११०	१०१	०.०२
१११	१०२	०.०८
११२	१०३	०.०८
११३	१०४	०.०८
११४	१०५	०.०८
११५	१०६	०.०९
११६	१०७	०.१३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव वाटंबरे--चालू

११७	१०८	०.१६
११८	१०९	०.०९
११९	११०	१.०३
१२०	१११	१.९३
१२१	११२	०.३३
१२२	११३	०.१९
१२३	११४	०.१४
१२४	११५	०.१७
१२५	११६	०.११
१२६	११७	०.१३
१२७	११८	०.११
१२८	११९	०.१०
१२९	१२०	२.०२
१३०	१२१	३.३४
१३१	१२२	०.३३
१३२	१२३	०.६६
१३३	१२४	०.७९
१३४	१२५	२.०९
१३५	१२६	०.९३
१३६	१२७	१.०७
१३७	१२८	०.१९
१३८	१२९	०.०६
१३९	१३०	०.३०
१४०	१३१	०.२०
१४१	१३२	०.५२
१४२	१३३	०.३९
१४३	१३४	०.०६
१४४	१३५	०.२८
१४५	१३६	०.२९
१४६	१३७	०.८६
१४७	१३८	०.३०
१४८	१३९	०.५४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव वाटंबरे--चालू

१४९	१४०	०.०४
१५०	१४१/१	०.२५
१५१	१४१/२	०.०५
१५२	१४२	०.३८
१५३	१४३/१	०.४४
१५४	१४३/२	०.८२
१५५	१४३/३	०.९५
१५६	१४४	०.५६
१५७	१४५	०.३०
१५८	१४६	०.७३
१५९	१४७	०.२८
१६०	१४८	०.६२
१६१	१४९	०.२६
१६२	१५०	०.३२
१६३	१५१	५.१२
१६४	१५२	१.५३
१६५	१५३	०.७१
१६६	१५४/१	०.३६
१६७	१५४/२	०.३५
१६८	१५५/१/अ	०.१०
१६९	१५५/१/ब	०.३६
१७०	१५५/२	०.८९
१७१	१५६	०.९३
१७२	१५७	०.१९
१७३	१५८	०.४४
१७४	१५९	०.१६
१७५	१६०	०.१६
१७६	१६१	०.१८
१७७	१६२	०.२१
१७८	१६३	०.३९
१७९	१६४/१	०.२३
१८०	१६४/२	०.२३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव वाटंबरे--चालू

१८१	१६५	०.६१
१८२	१६६	०.३३
१८३	१६७	०.०३
१८४	१६८	०.३७
१८५	१६९	१.२६
१८६	१७०/१	०.४१
१८७	१७०/२	०.८५
१८८	१७१	०.०७
१८९	१७२	०.०१
१९०	१७३	०.०२
१९१	१७४	०.६२
१९२	१७५	०.१७
१९३	१७६	०.०२
१९४	१७७	०.३४
१९५	१७८/१	०.२८
१९६	१७८/२	०.३८
१९७	१७९	०.३६
१९८	१८०	०.०५
१९९	१८१	०.०४
२००	१८२/१	०.३४
२०१	१८२/२	०.३४
२०२	१८३/१	०.३२
२०३	१८३/२	०.३३
२०४	१८४/१	०.४२
२०५	१८४/२	०.४३
२०६	१८५	०.११
२०७	१८६	०.०९
२०८	१८७	०.३६
२०९	१८८	०.२९
२१०	१८९	०.२८
२११	१९०	०.१३
२१२	१९१	०.१२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव वाटंबरे--चालू

२१३	१९२	०.०१
२१४	१९३	०.४६
२१५	१९४/१	०.२३
२१६	१९४/२	०.२३
२१७	१९५	०.६९
एकूण ..	२१७	८०.०४

वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले,

कार्यकारी अभियंता,

लघुपाटबंधारे विभाग, पंढरपूर,

तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

सोलापूर, १४ मार्च २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (१)/२०१८.—
 Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Vajinath Manmathappa Chille, Executive Engineer, Minor Irrigation Division, Pandharpur hereby delineate the areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Section Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Vajinath Manmathappa Chille, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users

Association shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Pune Irrigation Circle, Pune within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Minor Irrigation Division, Pandharpur

Sub-Division : Sangola Branch Construction,
Sub-Division, Sangola.

Name of the Project : Sangola Branch Canal

Area Notified : 182.60 Ha.

No. of villages : 2-Anakdhal, Watambare, taluka Sangola, district Solapur.

Description of area notified : DO-1 to 5 and Dy. No. 14 of Sangola Branch Canal, WUA No. 17.

Area : 182.60 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
 : Proposed WUA No. 17, Anakdhal, taluka Sangola, district Solapur.

Details of Area Notified**District Solapur, taluka Sangola**

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Anakdhal	191	102.56
Watambare	217	80.04
Total	408	182.60

Schedule-B**District Solapur, taluka Sangola**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Anakdhal

1	2/1/A	0.92
2	2/1/B	0.92
3	2/2	1.84
4	3	0.63

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Anakdhal—contd.

5	4	0.53
6	5	0.24
7	6	1.46
8	7	0.13
9	8	0.08
10	9	0.06
11	10	0.05
12	11	0.04
13	12	0.06
14	14	0.25
15	15	0.06
16	16	0.19
17	17	0.11
18	18	0.08
19	19	0.19
20	20	0.20
21	21	0.21
22	22/1	0.45
23	22/2	0.46
24	22/3	0.46
25	22/4	0.46
26	23	0.19
27	24	0.18
28	25	0.24
29	26	0.15
30	27	0.11
31	28	0.10
32	29	0.18
33	30	0.02
34	31	0.08
35	32	0.52
36	33	0.36
37	34	0.02
38	35	0.40
39	36	0.42
40	37	0.40
41	38P	1.57
42	39P	0.75
43	51P	0.91

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Anakdhal—contd.

44	52P	1.00
45	53P	2.30
46	55	3.15
47	56/1	1.38
48	56/2	1.39
49	57	1.37
50	58	0.54
51	59	0.56
52	60	0.04
53	61	1.03
54	62	0.37
55	63	0.80
56	64	0.34
57	65	0.54
58	66P	1.20
59	67P	1.22
60	68P	1.30
61	69P	0.90
62	70P	0.75
63	71P	0.75
64	72P	1.53
65	73P	2.10
66	74P	0.90
67	75P	0.90
68	76P	0.60
69	77P	0.60
70	78P	0.30
71	79P	1.30
72	80P	1.60
73	81P	2.50
74	82P	0.11
75	83P	0.30
76	84P	0.11
77	85P	0.15
78	86P	0.40
79	87P	1.00
80	88P	0.14
81	89P	0.25
82	90P	0.40

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Anakdhal—contd.

83	91P	0.30
84	92P	0.44
85	93P	0.45
86	94P	0.33
87	95P	0.33
88	96P	0.30
89	97P	0.30
90	98P	0.30
91	99P	0.30
92	100P	0.30
93	101P	0.30
94	102P	0.30
95	103P	0.30
96	104P	0.35
97	105P	0.40
98	106P	0.80
99	107	0.01
100	108	1.88
101	428P	0.50
102	429P	0.50
103	430P	0.40
104	494P	0.96
105	495P	0.70
106	496P	0.70
107	497P	1.00
108	498P	1.00
109	499P	0.25
110	518	0.21
111	519	0.12
112	520	0.33
113	521	0.79
114	522	0.75
115	523	0.73
116	524	0.77
117	525	0.83
118	528/1	0.28
119	528/2	0.29
120	529	0.47
121	530	0.06

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Anakdhal—contd.

122	531	0.38
123	532	0.38
124	533	0.02
125	534	0.32
126	535	0.35
127	536	0.72
128	537	0.32
129	538	0.32
130	539/1	0.68
131	539/2	0.35
132	540	0.75
133	541	0.42
134	542	0.50
135	543	0.03
136	544	2.06
137	545	1.37
138	546/1/A	1.40
139	546/1/B	1.80
140	546/2	0.79
141	547/1	0.42
142	547/2	2.22
143	548P	0.60
144	549P	0.45
145	550P	0.45
146	551P	0.45
147	552P	0.50
148	553P	0.50
149	554P	0.50
150	555P	0.45
151	556P	1.25
152	557P	1.34
153	558P	1.15
154	559/1/A	0.15
155	559/1/C	0.20
156	559/1/B	0.20
157	559/2	0.70
158	566	0.18
159	567	0.04
160	568	0.04

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Anakdhal—contd.

161	569	0.12
162	570	0.13
163	571	0.04
164	572	0.16
165	573	0.03
166	574	0.03
167	575	0.11
168	576	0.09
169	577	0.09
170	578	0.13
171	579	0.12
172	580	0.11
173	581	0.16
174	582	0.05
175	583	0.05
176	584	0.10
177	585	0.20
178	586	0.06
179	587	0.09
180	588	0.11
181	589	0.08
182	590	0.02
183	591	0.05
184	592	0.17
185	593	0.03
186	594	0.02
187	595	0.05
188	596	0.10
189	597	0.05
190	598	0.05
191	606	3.08

Total .. 191 102.56

Village Watambare

1	1	3.43
2	2	0.16
3	3	0.39
4	4	0.08
5	5	0.08

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambare—contd.

6	6	0.07
7	7	0.08
8	8	0.09
9	9	0.27
10	10/1	0.33
11	10/2	0.03
12	11	0.18
13	12	0.29
14	13	0.29
15	14	0.23
16	15	0.20
17	16	0.02
18	17/1	0.63
19	17/2	0.20
20	18	0.37
21	19	0.02
22	20	0.01
23	21	0.03
24	22	0.33
25	23/1	0.26
26	23/2	1.08
27	24	0.25
28	25	0.30
29	26/1	0.41
30	26/2	0.48
31	27	0.26
32	28	0.19
33	29	0.28
34	30	0.04
35	31	0.34
36	32	0.26
37	33	0.27
38	34	0.40
39	35	0.33
40	36	0.33
41	37	0.27
42	38	0.35
43	39	0.34
44	40/1	0.28

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambare—contd.

45	40/2	0.27
46	40/3	0.27
47	41	0.20
48	42	0.25
49	43	0.25
50	44	0.07
51	45	0.07
52	46	0.20
53	47	0.28
54	48	0.11
55	49	0.11
56	50	0.26
57	51	0.18
58	52	0.22
59	53	0.22
60	54	0.35
61	55/1	0.37
62	55/2	0.87
63	55/3	0.11
64	56	0.28
65	57	0.46
66	58	0.34
67	59	0.26
68	60	0.21
69	61	0.72
70	62	0.14
71	63	0.07
72	64	0.16
73	65	0.11
74	66	0.34
75	67	0.12
76	68	0.13
77	69/1	0.27
78	69/2	0.28
79	70	0.09
80	71	0.09
81	72	0.36
82	73	0.23
83	74	0.02

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambare—contd.

84	75	0.33
85	76	0.30
86	77	0.44
87	78	0.34
88	79	0.28
89	80	0.32
90	81	0.14
91	82	0.14
92	83	0.18
93	84	0.14
94	85	0.13
95	86	0.15
96	87	0.10
97	88	0.52
98	89	0.09
99	90	0.10
100	91	0.11
101	92	0.21
102	93	0.14
103	94	0.43
104	95	0.24
105	96	0.16
106	97	0.30
107	98	0.30
108	99	0.31
109	100	0.06
110	101	0.02
111	102	0.08
112	103	0.08
113	104	0.08
114	105	0.08
115	106	0.09
116	107	0.13
117	108	0.16
118	109	0.09
119	110	1.03
120	111	1.93
121	112	0.33
122	113	0.19

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambare—contd.

123	114	0.14
124	115	0.17
125	116	0.11
126	117	0.13
127	118	0.11
128	119	0.10
129	120	2.02
130	121	3.34
131	122	0.33
132	123	0.66
133	124	0.79
134	125	2.09
135	126	0.93
136	127	1.07
137	128	0.19
138	129	0.06
139	130	0.30
140	131	0.20
141	132	0.52
142	133	0.39
143	134	0.06
144	135	0.28
145	136	0.29
146	137	0.86
147	138	0.30
148	139	0.54
149	140	0.04
150	141/1	0.25
151	141/2	0.05
152	142	0.38
153	143/1	0.44
154	143/2	0.82
155	143/3	0.95
156	144	0.56
157	145	0.30
158	146	0.73
159	147	0.28
160	148	0.62
161	149	0.26

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambare—contd.

162	150	0.32
163	151	5.12
164	152	1.53
165	153	0.71
166	154/1	0.36
167	154/2	0.35
168	155/1/A	0.10
169	155/1/B	0.36
170	155/2	0.89
171	156	0.93
172	157	0.19
173	158	0.44
174	159	0.16
175	160	0.16
176	161	0.18
177	162	0.21
178	163	0.39
179	164/1	0.23
180	164/2	0.23
181	165	0.61
182	166	0.33
183	167	0.03
184	168	0.37
185	169	1.26
186	170/1	0.41
187	170/2	0.85
188	171	0.07
189	172	0.01
190	173	0.02
191	174	0.62
192	175	0.17
193	176	0.02
194	177	0.34
195	178/1	0.28
196	178/2	0.38
197	179	0.36
198	180	0.05
199	181	0.04
200	182/1	0.34

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.
Village Watambare—contd.		
201	182/2	0.34
202	183/1	0.32
203	183/2	0.33
204	184/1	0.42
205	184/2	0.43
206	185	0.11
207	186	0.09
208	187	0.36
209	188	0.29
210	189	0.28
211	190	0.13
212	191	0.12
213	192	0.01
214	193	0.46
215	194/1	0.23
216	194/2	0.23
217	195	0.69
Total ..	217	80.04

VAIJNATH MANMATHAPPA CHILLE,

Executive Engineer,
Minor Irrigation Division No. 1,
taluka Sangola, district Solapur.

Solapur, 14th March 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (२)/२०१८.—
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा,
२००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार
असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व
प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी,
इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, लघु
पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर खालीलप्रमाणे पाणीवापर

संस्थांच्या अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा
कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार
कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि
इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी
प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता,
असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही
वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी
पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून
व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व
धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा
घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन
महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत
अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे अपील दाखल
करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर

उपविभाग : सांगोला शाखा कालवा बांधकाम उपविभाग,
सांगोला.

प्रकल्पाचे नाव : सांगोला शाखा कालवा

अधिसूचित केलेले क्षेत्र : ४८२.५६ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : सांगोला शाखा कालव्यावरील,
सरळ विमोचक क्रमांक ६ व वितरिका क्रमांक १४-अ, १५
वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक १८.गावांची संख्या : २-वाटंबरे, अकोला, तालुका सांगोला,
जिल्हा सोलापूर.पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक १८, वाटंबरे, तालुका सांगोला, जिल्हा
सोलापूर.**अधिसूचित क्षेत्राचा तपशील****जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला**

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
वाटंबरे	४१२	२५२.२०	
अकोला	२६८	२३०.३६	
एकूण	६८०	४८२.५६	

अनुसूची-ब			अनुसूची-ब--चालू		
जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला			अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र	१	२	३
१	२	३			(सीसीए)
		हे.			हेक्टर
	गाव वाटंबरे			गाव वाटंबरे--चालू	
			३२	१९६/२	२.००
१	१५८	०.४४	३३	२२८/१/अ/१	०.३५
२	१६२	०.२१	३४	२२८/१/अ/२	०.२०
३	१६३	०.३९	३५	२२८/२	०.३५
४	१६४/१	०.२३	३६	२२८/३	०.३५
५	१६४/२	०.२३	३७	२२८/४	०.३५
६	१६५	०.६१	३८	२२८/५	०.३५
७	१६६	०.३३	३९	२२८/६	०.३८
८	१६७	०.०३	४०	२२८/७	०.३८
९	१६८	०.३७	४१	२२८/८/अ	०.२०
१०	१६९	१.२६	४२	२२८/८/ब	०.१८
११	१७०/१	०.४१	४३	२२८/९	०.३८
१२	१७०/२	०.८५	४४	२२८/१०	०.३८
१३	१७१	०.०७	४५	२२८/११	०.४२
१४	१७२	०.०१	४६	२२८/१२	०.४१
१५	१७३	०.०२	४७	२२८/१३/अ	०.१९
१६	१७४	०.६२	४८	२२८/१३/ब	०.२२
१७	१७५	०.१७	४९	२२८/१४	०.४१
१८	१७६	०.०२	५०	२२८/१५	०.४३
१९	१७७	०.३४	५१	२२९/१	१.०२
२०	१७८/१	०.२८	५२	२३०	०.९६
२१	१७८/२	०.३८	५३	२३०/२/अ	०.३५
२२	१७९	०.३६	५४	२३०/२/इ	०.२०
२३	१८०	०.०५	५५	२३०/२/क	०.४७
२४	१८१	०.०४	५६	२३०/२/ड	०.५७
२५	१८२/१	०.३४	५७	२३०/२/फ	०.२०
२६	१८२/२	०.३४	५८	२३०/२/ब	०.४०
२७	१८४/१	०.४२	५९	२३१	०.७९
२८	१८४/२	०.४३	६०	२३२	२.८४
२९	१९६/१	०.८०	६१	२३३	१.२७
३०	१९६/१/अ	०.८०	६२	२३४	१०.०९
३१	१९६/१/ब	०.४१	६३	२३५	१.३७

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव वाटंबरे--चालू			गाव वाटंबरे--चालू		
६४	२३६	६.१७	९६	२६१/५	०.३२
६५	२३७	१.००	९७	२६१/६	०.३२
६६	२४०	०.८०	९८	२६२	०.०४
६७	२४१	१.६३	९९	२६३	१.६२
६८	२४३/१	१.०३	१००	२६४	०.०३
६९	२४३/२	१.०३	१०१	२६५/१	०.५०.०
७०	२४४	०.९१	१०२	२६५/२	०.५०
७१	२४५	१.१८	१०३	२६५/३	०.४६
७२	२४६	०.८९	१०४	२६५/४	०.४६
७३	२४७	०.३५	१०५	२६५/५	०.४६
७४	२४८	०.४७	१०६	२६५/६	०.४७
७५	२४९	१.००	१०७	२६५/७	०.४७
७६	२५०	०.७८	१०८	२६६	१.२२
७७	२५१	०.३२	१०९	२६७	०.६६
७८	२५२	०.०६	११०	२६८	०.५२
७९	२५३	०.२३	१११	२६९	०.४६
८०	२५४	०.४७	११२	२७०	०.४५
८१	२५५	०.१६	११३	२७१	०.४२
८२	२५६	०.७८	११४	२७२	०.४४
८३	२५७	०.०४	११५	२७३	०.४४
८४	२५८	०.३७	११६	२७४/१	१.०६
८५	२५९/१	०.२७	११७	२७४/२	१.०६
८६	२५९/२	०.२७	११८	२७५	२.००
८७	२५९/३	०.५३	११९	२७६	०.०२
८८	२५९/४	०.२७	१२०	२७७/१	०.२७
८९	२६०/१	०.४९	१२१	२७७/२	०.२७
९०	२६०/२	०.४८	१२२	२७७/३	०.२६
९१	२६०/३	०.३७.०	१२३	२७७/४	०.२६
९२	२६१/१	०.३३	१२४	२७८	०.३६
९३	२६१/२	०.३२	१२५	२७९	०.३२
९४	२६१/३	०.३२	१२६	२८०	०.३५
९५	२६१/४	०.३२	१२७	२८१	०.३९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव वाटंबरे--चालू

१२८	२८२	०.०४
१२९	२८३	५.१८
१३०	२८४	०.८६
१३१	२८५/१	०.६५
१३२	२८५/१/ब	०.८२
१३३	२८५/२	०.१६
१३४	२८६/१	०.५८
१३५	२८६/२	०.४१
१३६	२८७/१	१.०१
१३७	२८७/२	१.०१
१३८	२८८	०.१७
१३९	२८९	०.३८
१४०	२९०	०.२६
१४१	२९१	०.२६
१४२	२९२/१/अ	०.५८
१४३	२९२/१/ब	०.५८
१४४	२९२/२	०.२०
१४५	२९३/१	०.६५
१४६	२९३/२	०.६५
१४७	२९३/३	०.३७
१४८	२९३/४	०.०६
१४९	२९३/५	०.३७
१५०	२९३/६	०.३७
१५१	२९४	२.२१
१५२	२९५	१.८६
१५३	२९६/१	०.३९
१५४	२९६/२	०.४५
१५५	२९७/१	०.४५
१५६	२९७/२	०.४०
१५७	२९८	०.०३
१५८	२९९	०.७६
१५९	३०५	०.०२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव वाटंबरे--चालू

१६०	३०६	१.०१
१६१	३०७	१.५४
१६२	३०८/१	०.८१
१६३	३०८/२	०.८१
१६४	३०९/१	०.२२
१६५	३०९/२/अ	०.४०
१६६	३०९/२/ब	१.४९
१६७	३१०	२.००
१६८	३११	०.११
१६९	३१२	०.०७
१७०	३१३	०.०३
१७१	३१४	०.४०
१७२	३१५	०.९६
१७३	३१६	१.३२
१७४	३१७	०.३३
१७५	३१८	०.१४
१७६	३१९	०.१४
१७७	३२०	०.१४
१७८	३२१	०.१५
१७९	३२२	०.५५
१८०	३२३	०.१५
१८१	३२४	०.२०
१८२	३२५	०.३४
१८३	३२६	०.५४
१८४	३२७	०.३५
१८५	३२८	०.४१
१८६	३२९/१	०.२२
१८७	३२९/२	०.३०
१८८	३३०	०.१५
१८९	३३१	०.१६
१९०	३३२	०.४१
१९१	३३३	०.२४

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव वाटंबरे--चालू			गाव वाटंबरे--चालू		
१९२	३३४	०.२०	२२४	३६९/१	०.८१
१९३	३३५	०.१८	२२५	३६९/२	०.४०
१९४	३३६	०.२४	२२६	३७०	१.३४
१९५	३३७	०.३१	२२७	३७१	०.४६
१९६	३३८	०.३३	२२८	३७२	०.६६
१९७	३३९	०.१०	२२९	३७३	०.०४
१९८	३४०	०.१३	२३०	३७४	०.९४
१९९	३४१	१.०१	२३१	३७५	०.४२
२००	३४२	०.२१	२३२	३७६/१	०.४५
२०१	३४३	०.०१	२३३	३७६/२	०.४४
२०२	३४४	०.१४	२३४	३७७	०.४०
२०३	३४५	०.१४	२३५	३७८	०.५३
२०४	३४६	०.०३	२३६	३७९	०.६६
२०५	३४७	०.०४	२३७	३८०	०.६८
२०६	३४८	०.०२	२३८	३८१	०.८८
२०७	३४९	०.०२	२३९	३८२	०.२९
२०८	३५०	०.१५	२४०	३८३	०.२१
२०९	३५१	०.७८	२४१	३८४	०.१८
२१०	३५२	०.८३	२४२	३८५/१	०.४२
२११	३५३	०.१३	२४३	३८५/२	०.७६
२१२	३५४	०.२१	२४४	३८६	०.७४
२१३	३५५	०.७८	२४५	३८७	०.५७
२१४	३५६	०.१३	२४६	३८८	०.३०
२१५	३५७	०.१२	२४७	३८९	०.४६
२१६	३५८	०.२२	२४८	३९०	०.४६
२१७	३५९	०.३४	२४९	३९१	०.२६
२१८	३६०	०.११	२५०	३९२	०.८०
२१९	३६१/३	०.६३	२५१	३९३	०.५५
२२०	३६३	०.३३	२५२	३९४	०.०३
२२१	३६४	०.३४	२५३	३९५	०.२९
२२२	३६५	१.०२	२५४	३९६	०.२९
२२३	३६८	०.५०	२५५	३९७	०.५२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव वाटंबरे--चालू

२५६	३९८	०.२६
२५७	३९९	०.२६
२५८	४००	०.०६
२५९	४०१	०.९२
२६०	४०२	०.९६
२६१	४०३	०.०३
२६२	४०४	०.१७
२६३	४०५/१	०.२८
२६४	४०५/२	०.२८
२६५	४०५/३	०.२८
२६६	४०५/४	०.४०
२६७	४०६	०.६४
२६८	४०७	०.०३
२६९	४०८	०.२१
२७०	४०९	०.०५
२७१	४१०/१	०.५९
२७२	४१०/२	०.५९
२७३	४१०/३	०.४१
२७४	४११	०.२४
२७५	४१२	०.४९
२७६	४१३	०.६७
२७७	४१४	३.०५
२७८	४१५	०.११
२७९	४१६	०.०४
२८०	४१७	०.९७
२८१	४१८	०.२६
२८२	४१९	०.२५
२८३	४२०	०.३६
२८४	४२१	०.३४
२८५	४२२	०.२५
२८६	४२३	०.४८
२८७	४२४/१	०.१७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव वाटंबरे--चालू

२८८	४२४/२	०.५१
२८९	४२५	०.२६
२९०	४२६	०.३४
२९१	४२७/१/अ	०.७९
२९२	४२७/१/ब	०.७९
२९३	४२७/२	१.१७
२९४	४२७/३	१.१७
२९५	४२८	२.४८
२९६	४२९/१	०.४७
२९७	४२९/१/ब	०.८०
२९८	४२९/२	१.२८
२९९	४३०	०.३६
३००	४४०	१.३०
३०१	८०९	०.८४
३०२	८१७ पै.	१.००
३०३	८१८ पै.	०.१०
३०४	८१९ पै.	१.५०
३०५	८२०	१.८२
३०६	८२१	१.९९
३०७	८२२/१	१.४०
३०८	८२२/२	१.३९
३०९	८२३/१	०.२६
३१०	८२३/२	०.३३
३११	८२३/३	०.२६
३१२	८२३/४	०.२६
३१३	८२३/५	०.२६
३१४	८२३/६	०.४५
३१५	८२४	०.४४
३१६	८२५	०.६३
३१७	८२६	०.५१
३१८	८२७/१	०.६२
३१९	८२७/२	०.६२

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव वाटंबरे--चालू			गाव वाटंबरे--चालू		
३२०	८२८	०.०३	३५२	८९०	०.४९
३२१	८२९	०.२७	३५३	८९१	०.५४
३२२	८३०/१	१.१९	३५४	८९२/१	०.३१
३२३	८३०/२	१.१९	३५५	८९२/२	०.३८
३२४	८३०/३	१.१९	३५६	८९३	०.१५
३२५	८३०/४	१.००	३५७	८९४	०.०८
३२६	८३०/५	१.००	३५८	८९५/१ पै.	१.४९
३२७	८३०/६	०.०२	३५९	८९५/२	१.००
३२८	८३०/७	०.४०	३६०	८९५/३	०.०३
३२९	८३१	०.१०	३६१	८९६/१	०.८०
३३०	८३२	०.०४	३६२	८९६/२	०.८०
३३१	८३३	०.१०	३६३	८९६/३	०.८०
३३२	८३४	०.३८	३६४	८९६/४	१.१७
३३३	८३५	०.१६	३६५	८९७P	०.३०
३३४	८३६	०.१९	३६६	९१६	१.२८
३३५	८३७	०.३०	३६७	९१७	०.६३
३३६	८३८	०.२१	३६८	९१८	०.०५
३३७	८३९	०.१२	३६९	९१९	०.६५
३३८	८४०	०.०२	३७०	९२०	०.५५
३३९	८४१	०.०२	३७१	९२१	०.०३
३४०	८४२	०.२३	३७२	९२२/१	०.२६
३४१	८४३	०.६२	३७३	९२२/२	०.२६
३४२	८४४	०.१६	३७४	९२३	०.३०
३४३	८४५	०.१७	३७५	९२४	०.४०
३४४	८४६	०.२०	३७६	९२५	१.१४
३४५	८४७	०.५८	३७७	९२६/१	०.५८
३४६	८८७/१	०.२०	३७८	९२६/२	०.५७
३४७	८८७/२	०.२०	३७९	९२७	०.३१
३४८	८८७/३	०.२०	३८०	९२८	०.२१
३४९	८८७/४	०.२०	३८१	९२९	०.२७
३५०	८८८	०.०२	३८२	९३०	०.५९
३५१	८८९	२.९१	३८३	९३१	०.५१

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव वार्टबरे--चालू			गाव अकोला		
३८४	९३२	०.६०			
३८५	९३३	०.३१	१	११९४/१	२.००
३८६	९३४	०.५४	२	११९४/२	२.८०
३८७	९३५	०.०३	३	११९५	०.५५
३८८	९३६	०.२७	४	११९६	०.४१
३८९	९३७	०.२७	५	११९७	०.३१
३९०	९३८	०.२७	६	११९८	०.६६
३९१	९३९ पै.	३.८०	७	११९९	०.६४
३९२	९४० पै.	३.५०	८	१२००	०.७४
३९३	१००७	०.८५	९	१२०१	०.०५
३९४	१००८	१.२६	१०	१२०२	०.७०
३९५	१००९	१.७०	११	१२०३	१.१०
३९६	१०१०	२.३६	१२	१२०४	१.०३
३९७	१०११	०.४६	१३	१२०५	१.०३
३९८	१०१२	१.५५	१४	१२०६	१.०८
३९९	१०१३/१	१.९७	१५	१२०७	०.७०
४००	१०१३/२	१.००	१६	१२०८	०.८३
४०१	१०१४	०.७४	१७	१२०९	०.७१
४०२	१०१५	०.६५	१८	१२१०	०.९७
४०३	१०१७/१	१.००	१९	१२११	०.९१
४०४	१०१७/२	१.१२	२०	१२१२	१.३२
४०५	१०१८	०.०६	२१	१२१३	१.०८
४०६	१०१९	२.२९	२२	१२१४	१.८२
४०७	१०२० पै.	२.४०	२३	१२१५	०.८७
४०८	१२८ पै.	०.१९	२४	१२१६	२.१२
४०९	१२९	०.०६	२५	१२१७	१.४४
४१०	९७१	१.००	२६	१२१८	०.०२
४११	९७६	३.७५	२७	१२१९	१.२१
४१२	९७४	३.५३	२८	१२२०	२.०२
			२९	१२२१	०.९०
			३०	१२२२	१.४२
			३१	१२२३	१.१५
एकूण ..	४१२	२५२.२०			

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अकोला--चालू

३२	१२२४	१.२२
३३	१२२५	१.९१
३४	१२२६	२.२६
३५	१२२७	३.०४
३६	१२२८/१	०.६०
३७	१२२८/२	०.६०
३८	१२२९	२.७६
३९	१२३०/१	१.७५
४०	१२३०/२	१.७५
४१	१२३१	१.१५
४२	१२३२	०.७९
४३	१२३३	१.२८
४४	१२३४	०.९६
४५	१२३५	१.४५
४६	१२३६	२.११
४७	१२३७	१.९४
४८	१२३८/१	०.७२
४९	१२३८/२	०.७२
५०	१२३८/३	०.७३
५१	१२३९/१	०.९३
५२	१२३९/२	०.९३
५३	१२४०/१	१.९२
५४	१२४०/२/अ	०.४०
५५	१२४०/२/ब	१.६८
५६	१२४१	०.०४
५७	१२४२/१	१.६८
५८	१२४२/२	०.८०
५९	१२४२/३	१.६७
६०	१२४३/१	१.११
६१	१२४३/२/अ	१.९१
६२	१२४३/२/ब	१.९१
६३	१२४३/२/क	१.६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अकोला--चालू

६४	१२४३/२/ड	२.२२
६५	१२४४/१	०.९४
६६	१२४४/२	१.१७
६७	१२४५	०.३०
६८	१२४६	०.०९
६९	१२४७	१.६९
७०	१२४८	२.२०
७१	१२४९	०.३३
७२	१२५०	०.११
७३	१२५१	१.७२
७४	१२५२/१/अ	१.१३
७५	१२५२/१/ब	१.१३
७६	१२५२/२/अ	१.१३
७७	१२५२/२/अ/ब/१	०.५६
७८	१२५२/२/अ/ब/२	०.५७
७९	१२५३	४.२७
८०	१२५४	१.७२
८१	१२५५	०.६४
८२	१२५६	०.५७
८३	१२५७	२.७८
८४	१२५८	०.९९
८५	१२५९	१.१४
८६	१२६०	०.५५
८७	१२६१	१.३५
८८	१२६२	२.४१
८९	१२६३	२.४१
९०	१२६४	१.००
९१	१२६५	१.००
९२	१२६६	०.९९
९३	१२६७	०.८१
९४	१२६८	०.०४
९५	१२६९	०.०६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अकोला--चालू

९६	१२७०/१	०.७२
९७	१२७०/२	०.७२
९८	१२७१	०.७६
९९	१२७२	०.१३
१००	१२७३	०.६१
१०१	१२७४	१.२०
१०२	१२७५/१/अ	०.३९
१०३	१२७५/१/ब	०.३९
१०४	१२७५/२	०.४७
१०५	१२७६	१.५१
१०६	१२७७	०.९१
१०७	१२७८	१.४०
१०८	१२७९	१.३३
१०९	१२८०	१.३३
११०	१२८१	२.७१
१११	१२८२/१	०.५१
११२	१२८२/२	०.२५
११३	१२८२/३	०.२६
११४	१२८३	१.१२
११५	१२८४	१.३५
११६	१२८५	१.३५
११७	१२८६	१.११
११८	१२८७	१.१९
११९	१२८८	०.९९
१२०	१२८९	१.११
१२१	१२९०	०.००
१२२	१२९१	०.०४
१२३	१२९२	०.८४
१२४	१२९३	०.९८
१२५	१२९४	०.९८
१२६	१२९५/१	०.८८
१२७	१२९५/२	१.०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अकोला--चालू

१२८	१२९६	१.५९
१२९	१२९७	१.३१
१३०	१२९८	१.५२
१३१	१२९९/१	०.६६
१३२	१२९९/२	४.६७
१३३	१३००	०.१९
१३४	१३०१	०.२३
१३५	१३०२	०.००
१३६	१३०३	०.३२
१३७	१३०४	०.४१
१३८	१३०५	०.४७
१३९	१३०६	०.१९
१४०	१३०७	०.२८
१४१	१३०८	१.२०
१४२	१३०९	०.३६
१४३	१३१०	०.३७
१४४	१३११/१/अ	०.९६
१४५	१३११/१/क	०.४०
१४६	१३११/१/ब	०.९६
१४७	१३११/२	०.३६
१४८	१३१२	२.०९
१४९	१३१३	०.८६
१५०	१३१४/१	०.५७
१५१	१३१४/२	०.५७
१५२	१३१५	०.१३
१५३	१३१६	१.६६
१५४	१३१७	१.५२
१५५	१३१८	२.२८
१५६	१३१९/१	०.८३
१५७	१३१९/२	०.८२
१५८	१३१९/३	०.५९
१५९	१३२०/१	०.८३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अकोला--चालू

१६०	१३२०/२	०.८३
१६१	१३२१	०.४७
१६२	१३२२	०.३२
१६३	१३२३	०.०३
१६४	१३२४	०.४१
१६५	१३२५	१.५०
१६६	१३२६	०.२१
१६७	१३२७	०.२४
१६८	१३२८	०.००
१६९	१३२९	०.२४
१७०	१३३०	१.९०
१७१	१३३१	२.०६
१७२	१३३२	२.४८
१७३	१३३३	०.०५
१७४	१३३४	१.०५
१७५	१३३५	०.३०
१७६	१३३६/१/अ	०.६५
१७७	१३३६/१/ब	०.२५
१७८	१३३६/२	०.४१
१७९	१३३७	०.४२
१८०	१३३८	१.६१
१८१	१३३९	१.१९
१८२	१३४०	०.१९
१८३	१३४१	०.४२
१८४	१३४२/१	०.१२
१८५	१३४२/२	०.५९
१८६	१३४३	०.०२
१८७	१३४४	०.०३
१८८	१३४५	०.२४
१८९	१३४६	०.०५
१९०	१३४७	०.१३
१९१	१३४८	०.००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अकोला--चालू

१९२	१३४९	१.०२
१९३	१३५०	०.२२
१९४	१३५१	०.७२
१९५	१३५२/१	०.६८
१९६	१३५२/२	१.५४
१९७	१३५३	०.७७
१९८	१३५४	०.०१
१९९	१३५५	०.११
२००	१३५६	०.१३
२०१	१३५७	०.९९
२०२	१३५८	०.१४
२०३	१३५९	०.०१
२०४	१३६०	१.१४
२०५	१३६१	१.०२
२०६	१३६२/१	०.४१
२०७	१३६२/२	०.४०
२०८	१३६२/३	०.४२
२०९	१३६३	०.५७
२१०	१३६४	०.०८
२११	१३६५	०.२३
२१२	१३६६	०.२५
२१३	१३६७	०.०५
२१४	१३६८	०.०५
२१५	१३६९	०.२६
२१६	१३७०	०.०१
२१७	१३७१	०.१०
२१८	१३७२	०.०२
२१९	१३७३	०.१३
२२०	१३७४	०.५५
२२१	१३७५	०.२२
२२२	१३७६	०.१८
२२३	१३७७	०.२१

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव अकोला--चालू			गाव अकोला--चालू		
२२४	१३७८	०.१५	२५६	१४०५/३	०.५७
२२५	१३७९	१.४२	२५७	१४०६	०.६६
२२६	१३८०	०.४८	२५८	१४०७/१	०.५१
२२७	१३८१	०.३६	२५९	१४०७/२	०.५२
२२८	१३८२	१.८५	२६०	१४०७/३	०.५१
२२९	१३८३	०.०२	२६१	१४०८	२.०१
२३०	१३८४	०.२७	२६२	१४०९	०.३३
२३१	१३८५	०.७७	२६३	१४१०	०.३४
२३२	१३८६	०.९४	२६४	१४११	०.५७
२३३	१३८७	०.४६	२६५	१४१२	०.६०
२३४	१३८८	०.७९	२६६	१४१३	१.४६
२३५	१३८९	०.९५	२६७	१४१४	०.५२
२३६	१३९०	०.३१	२६८	१४१५	१.१४
२३७	१३९१	०.५५	एकूण ..	२६८	२३०.३६
२३८	१३९२	०.०४			
२३९	१३९३	०.१७	वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, पंढरपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.		
२४०	१३९४	०.३०			
२४१	१३९५/१	०.२२	सोलापूर, १४ मार्च २०१८.		
२४२	१३९५/२	०.०८			
२४३	१३९५/३	०.२७	MMISF ACT, 2005 (See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00) (Notification III)		
२४४	१३९५/४	१.७८			
२४५	१३९६	२.८२	क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (२)/२०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Vaijnath Manmathappa Chille, Executive Engineer, Minor Irrigation Division, Pandharpur hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the		
२४६	१३९७	१.०८			
२४७	१३९८	०.४१			
२४८	१३९९	०.४१			
२४९	१४००	१.८७			
२५०	१४०१	०.४५			
२५१	१४०२	०.६८			
२५२	१४०३	०.६७			
२५३	१४०४	०.५९			
२५४	१४०५/१	०.५६			
२५५	१४०५/२	०.५७			

updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Vajinath Manmathappa Chille, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Pune Irrigation Circle, Pune within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Minor Irrigation Division, Pandharpur

Sub-Division : Sangola Branch Construction,
Sub-Division, Sangola.

Name of the Project : Sangola Branch Canal

Area Notified : 482.56 Ha.

No. of villages : 2-Watambare, Akola, taluka
Sangola, district Solapur.

Description of area notified : DO-6 and Dy.
Nos. 14-A, 15 of Sangola Branch Canal, WUA
No. 18.

Area : 482.56 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed WUA No. 18, Watambare, taluka
Sangola, district Solapur.

Details of Area Notified

District Solapur, taluka Sangola

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Watambare	412	252.20
Akola	268	230.36
Total	680	482.56

Schedule-B

District Solapur, taluka Sangola

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA) H. A.
Village Watambare		
1	158	0.44
2	162	0.21
3	163	0.39
4	164/1	0.23
5	164/2	0.23
6	165	0.61
7	166	0.33
8	167	0.03
9	168	0.37
10	169	1.26
11	170/1	0.41
12	170/2	0.85
13	171	0.07
14	172	0.01
15	173	0.02
16	174	0.62
17	175	0.17
18	176	0.02
19	177	0.34
20	178/1	0.28
21	178/2	0.38
22	179	0.36
23	180	0.05
24	181	0.04
25	182/1	0.34
26	182/2	0.34
27	184/1	0.42
28	184/2	0.43
29	196/1	0.80
30	196/1/A	0.80
31	196/1/B	0.41
32	196/2	2.00
33	228/1/A/1	0.35
34	228/1/A/2	0.20
35	228/2	0.35
36	228/3	0.35

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambare—contd.

37	228/4	0.35
38	228/5	0.35
39	228/6	0.38
40	228/7	0.38
41	228/8/A	0.20
42	228/8/B	0.18
43	228/9	0.38
44	228/10	0.38
45	228/11	0.42
46	228/12	0.41
47	228/13/A	0.19
48	228/13/B	0.22
49	228/14	0.41
50	228/15	0.43
51	229/1	1.02
52	230	0.96
53	230/2/A	0.35
54	230/2/E	0.20
55	230/2/C	0.47
56	230/2/D	0.57
57	230/2/F	0.20
58	230/2/B	0.40
59	231	0.79
60	232	2.84
61	233	1.27
62	234	10.09
63	235	1.37
64	236	6.17
65	237	1.00
66	240	0.80
67	241	1.63
68	243/1	1.03
69	243/2	1.03
70	244	0.91
71	245	1.18
72	246	0.89
73	247	0.35
74	248	0.47
75	249	1.00

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambare—contd.

76	250	0.78
77	251	0.32
78	252	0.06
79	253	0.23
80	254	0.47
81	255	0.16
82	256	0.78
83	257	0.04
84	258	0.37
85	259/1	0.27
86	259/2	0.27
87	259/3	0.53
88	259/4	0.27
89	260/1	0.49
90	260/2	0.48
91	260/3	0.37
92	261/1	0.33
93	261/2	0.32
94	261/3	0.32
95	261/4	0.32
96	261/5	0.32
97	261/6	0.32
98	262	0.04
99	263	1.62
100	264	0.03
101	265/1	0.50
102	265/2	0.50
103	265/3	0.46
104	265/4	0.46
105	265/5	0.46
106	265/6	0.47
107	265/7	0.47
108	266	1.22
109	267	0.66
110	268	0.52
111	269	0.46
112	270	0.45
113	271	0.42
114	272	0.44

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambare—contd.

115	273	0.44
116	274/1	1.06
117	274/2	1.06
118	275	2.00
119	276	0.02
120	277/1	0.27
121	277/2	0.27
122	277/3	0.26
123	277/4	0.26
124	278	0.36
125	279	0.32
126	280	0.35
127	281	0.39
128	282	0.04
129	283	5.18
130	284	0.86
131	285/1	0.65
132	285/1/B	0.82
133	285/2	0.16
134	286/1	0.58
135	286/2	0.41
136	287/1	1.01
137	287/2	1.01
138	288	0.17
139	289	0.38
140	290	0.26
141	291	0.26
142	292/1/A	0.58
143	292/1/B	0.58
144	292/2	0.20
145	293/1	0.65
146	293/2	0.65
147	293/3	0.37
148	293/4	0.06
149	293/5	0.37
150	293/6	0.37
151	294	2.21
152	295	1.86
153	296/1	0.39

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambare—contd.

154	296/2	0.45
155	297/1	0.45
156	297/2	0.40
157	298	0.03
158	299	0.76
159	305	0.02
160	306	1.01
161	307	1.54
162	308/1	0.81
163	308/2	0.81
164	309/1	0.22
165	309/2/A	0.40
166	309/2/B	1.49
167	310	2.00
168	311	0.11
169	312	0.07
170	313	0.03
171	314	0.40
172	315	0.96
173	316	1.32
174	317	0.33
175	318	0.14
176	319	0.14
177	320	0.14
178	321	0.15
179	322	0.55
180	323	0.15
181	324	0.20
182	325	0.34
183	326	0.54
184	327	0.35
185	328	0.41
186	329/1	0.22
187	329/2	0.30
188	330	0.15
189	331	0.16
190	332	0.41
191	333	0.24
192	334	0.20

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambare—contd.

193	335	0.18
194	336	0.24
195	337	0.31
196	338	0.33
197	339	0.10
198	340	0.13
199	341	1.01
200	342	0.21
201	343	0.01
202	344	0.14
203	345	0.14
204	346	0.03
205	347	0.04
206	348	0.02
207	349	0.02
208	350	0.15
209	351	0.78
210	352	0.83
211	353	0.13
212	354	0.21
213	355	0.78
214	356	0.13
215	357	0.12
216	358	0.22
217	359	0.34
218	360	0.11
219	361/3	0.63
220	363	0.33
221	364	0.34
222	365	1.02
223	368	0.50
224	369/1	0.81
225	369/2	0.40
226	370	1.34
227	371	0.46
228	372	0.66
229	373	0.04
230	374	0.94
231	375	0.42

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambare—contd.

232	376/1	0.45
233	376/2	0.44
234	377	0.40
235	378	0.53
236	379	0.66
237	380	0.68
238	381	0.88
239	382	0.29
240	383	0.21
241	384	0.18
242	385/1	0.42
243	385/2	0.76
244	386	0.74
245	387	0.57
246	388	0.30
247	389	0.46
248	390	0.46
249	391	0.26
250	392	0.80
251	393	0.55
252	394	0.03
253	395	0.29
254	396	0.29
255	397	0.52
256	398	0.26
257	399	0.26
258	400	0.06
259	401	0.92
260	402	0.96
261	403	0.03
262	404	0.17
263	405/1	0.28
264	405/2	0.28
265	405/3	0.28
266	405/4	0.40
267	406	0.64
268	407	0.03
269	408	0.21
270	409	0.05

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambare—contd.

271	410/1	0.59
272	410/2	0.59
273	410/3	0.41
274	411	0.24
275	412	0.49
276	413	0.67
277	414	3.05
278	415	0.11
279	416	0.04
280	417	0.97
281	418	0.26
282	419	0.25
283	420	0.36
284	421	0.34
285	422	0.25
286	423	0.48
287	424/1	0.17
288	424/2	0.51
289	425	0.26
290	426	0.34
291	427/1/A	0.79
292	427/1/B	0.79
293	427/2	1.17
294	427/3	1.17
295	428	2.48
296	429/1	0.47
297	429/1/B	0.80
298	429/2	1.28
299	430	0.36
300	440	1.30
301	809	0.84
302	817P	1.00
303	818P	0.10
304	819P	1.50
305	820	1.82
306	821	1.99
307	822/1	1.40
308	822/2	1.39
309	823/1	0.26

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambare—contd.

310	823/2	0.33
311	823/3	0.26
312	823/4	0.26
313	823/5	0.26
314	823/6	0.45
315	824	0.44
316	825	0.63
317	826	0.51
318	827/1	0.62
319	827/2	0.62
320	828	0.03
321	829	0.27
322	830/1	1.19
323	830/2	1.19
324	830/3	1.19
325	830/4	1.00
326	830/5	1.00
327	830/6	0.02
328	830/7	0.40
329	831	0.10
330	832	0.04
331	833	0.10
332	834	0.38
333	835	0.16
334	836	0.19
335	837	0.30
336	838	0.21
337	839	0.12
338	840	0.02
339	841	0.02
340	842	0.23
341	843	0.62
342	844	0.16
343	845	0.17
344	846	0.20
345	847	0.58
346	887/1	0.20
347	887/2	0.20
348	887/3	0.20

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambare—contd.

349	887/4	0.20
350	888	0.02
351	889	2.91
352	890	0.49
353	891	0.54
354	892/1	0.31
355	892/2	0.38
356	893	0.15
357	894	0.08
358	895/1P	1.49
359	895/2	1.00
360	895/3	0.03
361	896/1	0.80
362	896/2	0.80
363	896/3	0.80
364	896/4	1.17
365	897P	0.30
366	916	1.28
367	917	0.63
368	918	0.05
369	919	0.65
370	920	0.55
371	921	0.03
372	922/1	0.26
373	922/2	0.26
374	923	0.30
375	924	0.40
376	925	1.14
377	926/1	0.58
378	926/2	0.57
379	927	0.31
380	928	0.21
381	929	0.27
382	930	0.59
383	931	0.51
384	932	0.60
385	933	0.31
386	934	0.54
387	935	0.03

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambare—contd.

388	936	0.27
389	937	0.27
390	938	0.27
391	939P	3.80
392	940P	3.50
393	1007	0.85
394	1008	1.26
395	1009	1.70
396	1010	2.36
397	1011	0.46
398	1012	1.55
399	1013/1	1.97
400	1013/2	1.00
401	1014	0.74
402	1015	0.65
403	1017/1	1.00
404	1017/2	1.12
405	1018	0.06
406	1019	2.29
407	1020P	2.40
408	128P	0.19
409	129	0.06
410	971	1.00
411	976	3.75
412	974	3.53

Total .. 412 252.20

Village Akola

1	1194/1	2.00
2	1194/2	2.80
3	1195	0.55
4	1196	0.41
5	1197	0.31
6	1198	0.66
7	1199	0.64
8	1200	0.74
9	1201	0.05
10	1202	0.70
11	1203	1.10

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

12	1204	1.03
13	1205	1.03
14	1206	1.08
15	1207	0.70
16	1208	0.83
17	1209	0.71
18	1210	0.97
19	1211	0.91
20	1212	1.32
21	1213	1.08
22	1214	1.82
23	1215	0.87
24	1216	2.12
25	1217	1.44
26	1218	0.02
27	1219	1.21
28	1220	2.02
29	1221	0.90
30	1222	1.42
31	1223	1.15
32	1224	1.22
33	1225	1.91
34	1226	2.26
35	1227	3.04
36	1228/1	0.60
37	1228/2	0.60
38	1229	2.76
39	1230/1	1.75
40	1230/2	1.75
41	1231	1.15
42	1232	0.79
43	1233	1.28
44	1234	0.96
45	1235	1.45
46	1236	2.11
47	1237	1.94
48	1238/1	0.72
49	1238/2	0.72
50	1238/3	0.73

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

51	1239/1	0.93
52	1239/2	0.93
53	1240/1	1.92
54	1240/2/A	0.40
55	1240/2/B	1.68
56	1241	0.04
57	1242/1	1.68
58	1242/2	0.80
59	1242/3	1.67
60	1243/1	1.11
61	1243/2/A	1.91
62	1243/2/B	1.91
63	1243/2/C	1.60
64	1243/2/D	2.22
65	1244/1	0.94
66	1244/2	1.17
67	1245	0.30
68	1246	0.09
69	1247	1.69
70	1248	2.20
71	1249	0.33
72	1250	0.11
73	1251	1.72
74	1252/1/A	1.13
75	1252/1/B	1.13
76	1252/2/A	1.13
77	1252/2/A/B/1	0.56
78	1252/2/A/B/2	0.57
79	1253	4.27
80	1254	1.72
81	1255	0.64
82	1256	0.57
83	1257	2.78
84	1258	0.99
85	1259	1.14
86	1260	0.55
87	1261	1.35
88	1262	2.41
89	1263	2.41

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

90	1264	1.00
91	1265	1.00
92	1266	0.99
93	1267	0.81
94	1268	0.04
95	1269	0.06
96	1270/1	0.72
97	1270/2	0.72
98	1271	0.76
99	1272	0.13
100	1273	0.61
101	1274	1.20
102	1275/1/A	0.39
103	1275/1/B	0.39
104	1275/2	0.47
105	1276	1.51
106	1277	0.91
107	1278	1.40
108	1279	1.33
109	1280	1.33
110	1281	2.71
111	1282/1	0.51
112	1282/2	0.25
113	1282/3	0.26
114	1283	1.12
115	1284	1.35
116	1285	1.35
117	1286	1.11
118	1287	1.19
119	1288	0.99
120	1289	1.11
121	1290	0.00
122	1291	0.04
123	1292	0.84
124	1293	0.98
125	1294	0.98
126	1295/1	0.88
127	1295/2	1.05
128	1296	1.59

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

129	1297	1.31
130	1298	1.52
131	1299/1	0.66
132	1299/2	4.67
133	1300	0.19
134	1301	0.23
135	1302	0.00
136	1303	0.32
137	1304	0.41
138	1305	0.47
139	1306	0.19
140	1307	0.28
141	1308	1.20
142	1309	0.36
143	1310	0.37
144	1311/1/A	0.96
145	1311/1/C	0.40
146	1311/1/B	0.96
147	1311/2	0.36
148	1312	2.09
149	1313	0.86
150	1314/1	0.57
151	1314/2	0.57
152	1315	0.13
153	1316	1.66
154	1317	1.52
155	1318	2.28
156	1319/1	0.83
157	1319/2	0.82
158	1319/3	0.59
159	1320/1	0.83
160	1320/2	0.83
161	1321	0.47
162	1322	0.32
163	1323	0.03
164	1324	0.41
165	1325	1.50
166	1326	0.21
167	1327	0.24

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

168	1328	0.00
169	1329	0.24
170	1330	1.90
171	1331	2.06
172	1332	2.48
173	1333	0.05
174	1334	1.05
175	1335	0.30
176	1336/1/A	0.65
177	1336/1/B	0.25
178	1336/2	0.41
179	1337	0.42
180	1338	1.61
181	1339	1.19
182	1340	0.19
183	1341	0.42
184	1342/1	0.12
185	1342/2	0.59
186	1343	0.02
187	1344	0.03
188	1345	0.24
189	1346	0.05
190	1347	0.13
191	1348	0.00
192	1349	1.02
193	1350	0.22
194	1351	0.72
195	1352/1	0.68
196	1352/2	1.54
197	1353	0.77
198	1354	0.01
199	1355	0.11
200	1356	0.13
201	1357	0.99
202	1358	0.14
203	1359	0.01
204	1360	1.14
205	1361	1.02
206	1362/1	0.41

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

207	1362/2	0.40
208	1362/3	0.42
209	1363	0.57
210	1364	0.08
211	1365	0.23
212	1366	0.25
213	1367	0.05
214	1368	0.05
215	1369	0.26
216	1370	0.01
217	1371	0.10
218	1372	0.02
219	1373	0.13
220	1374	0.55
221	1375	0.22
222	1376	0.18
223	1377	0.21
224	1378	0.15
225	1379	1.42
226	1380	0.48
227	1381	0.36
228	1382	1.85
229	1383	0.02
230	1384	0.27
231	1385	0.77
232	1386	0.94
233	1387	0.46
234	1388	0.79
235	1389	0.95
236	1390	0.31
237	1391	0.55
238	1392	0.04
239	1393	0.17
240	1394	0.30
241	1395/1	0.22
242	1395/2	0.08
243	1395/3	0.27
244	1395/4	1.78
245	1396	2.82

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

246	1397	1.08
247	1398	0.41
248	1399	0.41
249	1400	1.87
250	1401	0.45
251	1402	0.68
252	1403	0.67
253	1404	0.59
254	1405/1	0.56
255	1405/2	0.57
256	1405/3	0.57
257	1406	0.66
258	1407/1	0.51
259	1407/2	0.52
260	1407/3	0.51
261	1408	2.01
262	1409	0.33
263	1410	0.34
264	1411	0.57
265	1412	0.60
266	1413	1.46
267	1414	0.52
268	1415	1.14

Total .. 268 230.36

VAIJNATH MANMATHAPPA CHILLE,

Executive Engineer,

Minor Irrigation Division No. 1,

taluka Songola, district Solapur.

Solapur, 14th March 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (३)/२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा,

२००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर

उपविभाग : सांगोला शाखा कालवा बांधकाम उपविभाग, सांगोला.

प्रकल्पाचे नाव : सांगोला शाखा कालवा

अधिसूचित केलेले क्षेत्र : ४८९.९८ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : सांगोला शाखा कालव्यावरील, सरळ विमोचक क्रमांक १६ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक १९.

गावांची संख्या : २-वाटंबरे, अकोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) : पाणीवापर संस्था क्रमांक १९, अकोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
	३
	हे. आर
वाटंबरे	९२
अकोला	५६९
	४२३.३४
एकूण	६६१
	४८९.९८

अनुसूची-ब			अनुसूची-ब--चालू		
जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला			अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र	१	२	३
१	२	३			(सीसीए)
		हे.			हेक्टर
	गाव वाटंबरे			गाव वाटंबरे--चालू	
			३२	४३३ पै.	०.४०
१	२५५	०.१६	३३	४३४ पै.	०.७०
२	२३७ पै.	०.३०	३४	४३५ पै.	०.८०
३	२३८ पै.	०.३०	३५	४३६ पै.	०.५०
४	२३९ पै.	०.३०	३६	४३८	०.५७
५	२४० पै.	०.३०	३७	४३९	०.१८
६	२४१ पै.	०.६०	३८	४४१	२.२०
७	२४३/१ पै.	०.३०	३९	४४१/१	०.५५
८	२४३/२	०.३०	४०	४४१/२	०.५५
९	२९४	२.२१	४१	४४१/३	०.५५
१०	२९५	१.८६	४२	४४१/४	०.५५
११	२९६/१	०.३९	४३	४४२ पै.	०.३०
१२	२९६/२	०.४५	४४	४४३ पै.	०.३०
१३	२९७/१	०.४५	४५	४४४ पै.	०.३०
१४	२९७/२	०.४०	४६	४४५ पै.	०.३०
१५	२९८	०.०३	४७	४४६	३.१७
१६	२९९/१	०.७६	४८	४४६/१	०.४१
१७	२९९/२	०.५४	४९	४४६/२	०.४१
१८	२९९/३	०.५४	५०	४४६/३	०.४१
१९	३००	१.२७	५१	४४६/४	०.४१
२०	३०१/१	०.७०	५२	४४६/५	१.५१
२१	३०१/२	०.७०	५३	४४७/१	१.४५
२२	३०२/१	३.८५	५४	४४७/२	०.६९
२३	३०२/२	०.९९	५५	४४८ पै.	०.१०
२४	३०३/१	२.०४	५६	४५६	०.५६
२५	३०३/२/अ	१.०२	५७	४५७	०.३०
२६	३०३/२/क	०.८०	५८	४५८/१	१.३०
२७	३०३/२/ब	०.२३	५९	४५८/२	०.८३
२८	३०४	१.२०	६०	४५८/३	२.३३
२९	४२९/१	०.४७	६१	४५९/१	०.३१
३०	४३१	०.४२	६२	४५९/२	०.५४
३१	४३२ पै.	०.४०	६३	४६०	०.८१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव वार्टंबरे--चालू

६४	४६१	०.३३
६५	४६२	०.५३
६६	४६३	०.०६
६७	४६४/१	०.३८
६८	४६४/२	०.३७
६९	४६४/३	०.२०
७०	४६५	०.४०
७१	४६६	०.६०
७२	४६७	०.०५
७३	४६८	०.३४
७४	४६९	०.४९
७५	४७०	०.१६
७६	४७१	०.१८
७७	४७२/१	०.०५
७८	४७२/२	०.४२
७९	४७३	१.११
८०	४७४	०.२७
८१	४७५	०.१०
८२	४७६	०.११
८३	४७७	०.१२
८४	४७८ पै.	०.३०
८५	४७९ पै.	०.१०
८६	४८० पै.	०.१०
८७	४८१ पै.	०.१०
८८	४८२ पै.	०.२०
८९	४८३ पै.	१.२०
९०	४८५ पै.	०.२०
९१	४८६	०.८०
९२	४८७	०.८०

एकूण ..

९२ ५८.६४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अकोला

१	६५० पै.	०.१०
२	६५१ पै.	०.१०
३	६५२ पै.	०.१०
४	६५३ पै.	०.१०
५	६५४ पै.	०.१०
६	६५६ पै.	०.५०
७	८५७	०.६५
८	८६०	०.२७
९	८६८/१	१.११
१०	८६८/२	०.४०
११	८६८/३	०.७०
१२	८६९	०.३३
१३	८७०	०.३२
१४	८७१	०.४६
१५	८७३	०.६३
१६	८७४	०.०६
१७	८७५ पै.	०.१०
१८	८७६ पै.	०.१०
१९	८७७ पै.	०.१०
२०	८७८ पै.	०.१०
२१	८७९ पै.	१.२०
२२	८८०	०.०९
२३	८८१	०.०९
२४	८८२	०.०८
२५	८८३ पै.	०.१०
२६	८८४ पै.	०.१०
२७	८८९ पै.	०.२०
२८	८९० पै.	०.२०
२९	८९१ पै.	०.२०
३०	८९२ पै.	०.२०
३१	८९३ पै.	०.२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अकोला--चालू

३२	८९४	१.२०
३३	८९५ पै.	०.०५
३४	८९६ पै.	०.०५
३५	८९७ पै.	०.०५
३६	८९८ पै.	०.०५
३७	८९९ पै.	०.०५
३८	९०० पै.	०.०५
३९	९०१ पै.	०.०५
४०	९०२ पै.	०.०५
४१	९०३ पै.	०.०५
४२	९०४ पै.	०.०५
४३	९०५ पै.	०.०५
४४	९०६ पै.	०.०५
४५	९०७ पै.	०.०५
४६	९०८ पै.	०.०५
४७	९०९ पै.	०.०५
४८	९१० पै.	०.०५
४९	९११ पै.	०.०५
५०	९१२ पै.	०.०५
५१	९१३ पै.	०.०५
५२	९१४ पै.	०.०५
५३	९१५ पै.	०.०५
५४	९१६ पै.	०.०५
५५	९१७ पै.	०.०५
५६	९१८ पै.	०.०५
५७	९१९ पै.	०.०५
५८	९२० पै.	०.०५
५९	९२१ पै.	०.०५
६०	९२२ पै.	०.०५
६१	९२३ पै.	०.०५
६२	९२४ पै.	०.०५
६३	९२५ पै.	०.०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अकोला--चालू

६४	९२६ पै.	०.०५
६५	९२७ पै.	०.०५
६६	९२८ पै.	०.०५
६७	९२९ पै.	०.०५
६८	९३० पै.	०.०५
६९	९३१ पै.	०.०५
७०	९३२ पै.	०.०५
७१	९३३ पै.	०.०५
७२	९३४ पै.	०.०५
७३	९३५ पै.	०.०५
७४	९३६ पै.	०.०५
७५	९३७ पै.	०.०५
७६	९३८ पै.	०.०५
७७	९३९ पै.	०.०५
७८	९४० पै.	०.०५
७९	९४१ पै.	०.०५
८०	९४२ पै.	०.०५
८१	९४३ पै.	०.०५
८२	९४४ पै.	०.०५
८३	९४५ पै.	०.०५
८४	९४६ पै.	०.०५
८५	९४७ पै.	०.०५
८६	९४८ पै.	०.०५
८७	९४९ पै.	०.०५
८८	९५० पै.	०.०५
८९	९५१ पै.	०.०५
९०	९५२ पै.	०.०५
९१	९५३ पै.	०.०५
९२	९५४ पै.	०.०५
९३	९५५ पै.	०.०५
९४	९५६ पै.	०.०५
९५	९५७ पै.	०.०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अकोला--चालू

९६	९५८ पै.	०.०५
९७	९५९ पै.	०.०५
९८	९६० पै.	०.०५
९९	९६१ पै.	०.०५
१००	९६२ पै.	०.०५
१०१	९६३ पै.	०.०५
१०२	९६४ पै.	०.०५
१०३	९६५ पै.	०.०५
१०४	९६६ पै.	०.०५
१०५	९६७ पै.	०.०५
१०६	९६८ पै.	०.०५
१०७	९६९ पै.	०.०५
१०८	९७० पै.	०.०५
१०९	९४० पै.	०.१०
११०	९४१ पै.	०.१०
१११	९४२ पै.	०.१०
११२	९४३ पै.	०.१०
११३	९४४ पै.	०.१०
११४	९४५ पै.	०.१०
११५	९४६ पै.	०.१०
११६	९४९	१.९१
११७	९५०/१	१.११
११८	९५०/२	१.१२
११९	९५०/३	२.२४
१२०	९५९	०.३६
१२१	९६०	०.२८
१२२	९६१	०.३६
१२३	९६२	०.४७
१२४	९६३	०.४७
१२५	९६४	०.४१
१२६	९६५/१	०.७२
१२७	९६५/२	०.७१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अकोला--चालू

१२८	९६६	१.२५
१२९	९६७	०.१९
१३०	९६८	०.३५
१३१	९६९	०.५०
१३२	९७०	०.६०
१३३	९७१	१.२०
१३४	९७२ पै.	०.१०
१३५	९७५ पै.	०.१०
१३६	९७६ पै.	०.१०
१३७	९७७ पै.	०.१०
१३८	९८२ पै.	०.१०
१३९	९८३ पै.	०.३०
१४०	९८८ पै.	०.३०
१४१	९८९	१.००
१४२	९९३	१.५०
१४३	९९९	५.५०
१४४	१०००	३.४१
१४५	१००१/१	१.०१
१४६	१००१/२	०.४०
१४७	१००२	१.१४
१४८	१००३	०.१०
१४९	१००४/१	१.४४
१५०	१००४/२	१.४४
१५१	१००४/३	१.४६
१५२	१००५/१	२.०३
१५३	१००५/२	२.०४
१५४	१००७/१	१.५१
१५५	१००७/२	०.७७
१५६	१००८	२.००
१५७	१००९/१	१.५०
१५८	१००९/२	१.५३
१५९	१००९/३	१.४९

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव अकोला--चालू			गाव अकोला--चालू		
१६०	१०१०/१	१.६५	१९२	१०४५	०.१०
१६१	१०१०/२	१.६५	१९३	१०४६	०.०९
१६२	१०१०/३	१.६५	१९४	१०४७	०.११
१६३	१०१५	०.८०	१९५	१०४८/१	१.०९
१६४	१०१६	०.८२	१९६	१०४८/२	१.१०
१६५	१०१७	०.८१	१९७	१०४९	०.४८
१६६	१०१८	०.९३	१९८	१०५०/१	०.३९
१६७	१०१९	१.०४	१९९	१०५०/२	०.३९
१६८	१०२०	१.६३	२००	१०५१	०.०७
१६९	१०२१	०.०५	२०१	१०५२	१.४५
१७०	१०२२	१.२४	२०२	१०५३/१	१.४०
१७१	१०२३	१.३४	२०३	१०५३/२	०.२१
१७२	१०२४	१.४३	२०४	१०५४/१	०.२३
१७३	१०२५	०.१०	२०५	१०५४/२	०.५५
१७४	१०२६	०.९७	२०६	१०५५	०.८३
१७५	१०२७	०.८२	२०७	१०५६	०.६८
१७६	१०२८	१.३४	२०८	१०५७/१	०.०८
१७७	१०२९	०.८६	२०९	१०५७/२	०.५३
१७८	१०३०	०.८६	२१०	१०५८	०.६०
१७९	१०३१	१.००	२११	१०५९	१.३१
१८०	१०३२	०.७५	२१२	१०६०	२.५०
१८१	१०३३	०.३७	२१३	१०६३/१	२.३१
१८२	१०३४	०.२८	२१४	१०६३/२/अ	०.७७
१८३	१०३५	०.३३	२१५	१०६३/२/क	०.७७
१८४	१०३६	०.३८	२१६	१०६३/२/ब	०.७७
१८५	१०३७	०.०५	२१७	१०६४/१	२.१०
१८६	१०३८	०.०६	२१८	१०६४/२/अ	१.०५
१८७	१०३९	०.०६	२१९	१०६४/२/ब	१.०६
१८८	१०४१	०.४९	२२०	१०६५	१.६३
१८९	१०४२	०.५२	२२१	१०६६	१.६३
१९०	१०४३	०.५१	२२२	१०६७	१.६३
१९१	१०४४	०.४०	२२३	१०६८	०.९५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव अकोला--चालू

२२४	१०६९	०.९४
२२५	१०७०	०.९४
२२६	१०७१	०.४६
२२७	१०७२	०.४६
२२८	१०७३	०.३६
२२९	१०७४	०.३६
२३०	१०७५	०.३५
२३१	१०७६	०.३६
२३२	१०७७	०.३६
२३३	१०७८/१	०.६४
२३४	१०७८/२	०.६३
२३५	१०७९	१.४१
२३६	१०८०	०.६५
२३७	१०८१	०.४०
२३८	१०८२	०.४१
२३९	१०८३	१.५४
२४०	१०८४	२.३३
२४१	१०८५	१.६९
२४२	१०८६	०.४८
२४३	१०८७	०.६३
२४४	१०८८	०.१२
२४५	१०८९	०.६४
२४६	१०९०/१	०.८३
२४७	१०९०/२	०.८२
२४८	१०९१	१.८०
२४९	१०९२	०.४१
२५०	११०२	०.४२
२५१	११०३	०.१५
२५२	११०४	०.१९
२५३	११०५	०.१६
२५४	११०६	०.०९
२५५	११०७	१.८४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव अकोला--चालू

२५६	१११९	०.४३
२५७	११२०	०.४९
२५८	११२६	०.१७
२५९	११२७	०.८७
२६०	११२८	०.३४
२६१	११२९	०.३३
२६२	११३०	०.३४
२६३	११३१	०.३४
२६४	११३२	१.२७
२६५	११३३	०.७०
२६६	११३४	०.३४
२६७	११३५	०.८१
२६८	११३६	१.८८
२६९	११३७	०.३८
२७०	११३८/१	१.१२
२७१	११३८/२	१.१२
२७२	११३९/१	१.१४
२७३	११३९/२	१.१०
२७४	११४०/१	०.४५
२७५	११४०/२	१.३९
२७६	११४१/१	२.०२
२७७	११४१/२	१.००
२७८	११४२	२.२४
२७९	११४३	०.०४
२८०	११४४/१	०.८५
२८१	११४४/२	०.८४
२८२	११४४/३	०.८४
२८३	११४४/४	०.८४
२८४	११४५/१	०.८१
२८५	११४५/२	१.४७
२८६	११४६	०.७६
२८७	११४७	०.९६

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव अकोला--चालू			गाव अकोला--चालू		
२८८	११४८	१.७४	३२०	११८५	१.१०
२८९	११४९	१.११	३२१	११८६	१.७१
२९०	११५०	३.४१	३२२	११८६/१	१.७०
२९१	११५१	२.०९	३२३	११८७	२.२१
२९२	११५२/१	१.१४	३२४	११८८	०.४३
२९३	११५२/२	१.५८	३२५	११८९	१.७२
२९४	११५३	०.७०	३२६	११९०	१.३९
२९५	११५४	०.५३	३२७	११९१/१	१.५६
२९६	११६०/१	०.८६	३२८	११९१/२	१.५७
२९७	११६०/२	०.१६	३२९	११९३/१	१.५२
२९८	११६१	०.९८	३३०	११९३/२	१.५१
२९९	११६३	०.९१	३३१	११९३/३	०.४१
३००	११७०	१.४८	३३२	१२२२	१.४२
३०१	११७१	०.८१	३३३	१२२३	१.१५
३०२	११७२	०.७९	३३४	१२२४	१.२२
३०३	११७३	०.०३	३३५	१२२५	१.९१
३०४	११७४/१	०.९०	३३६	१२२६	२.२६
३०५	११७४/२	०.९१	३३७	१२२७	३.०४
३०६	११७५/१	०.८१	३३८	१२२८/१	०.६०
३०७	११७५/२	०.७९	३३९	१२२८/२	०.६०
३०८	११७५/३	०.७९	३४०	१२२९	२.७६
३०९	११७६	०.८०	३४१	१२३०/१	१.७५
३१०	११७७	०.७६	३४२	१२३०/२	१.७५
३११	११७८	०.५१	३४३	१२३१	१.१५
३१२	११७९/१	०.३५	३४४	१२३२	०.७९
३१३	११७९/२	१.११	३४५	१२३३	१.२८
३१४	११८०	०.५१	३४६	१२३४	०.९६
३१५	११८१	०.५२	३४७	१२३५	१.४५
३१६	११८२/१	१.२०	३४८	१२३६	२.११
३१७	११८२/२	०.८८	३४९	१२३७	१.९४
३१८	११८३	१.८०	३५०	१२३८/१	०.७२
३१९	११८४	१.९६	३५१	१२३८/२	०.७२

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव अकोला--चालू			गाव अकोला--चालू		
३५२	१२३८/३	०.७३	३८४	१२५६	०.५७
३५३	१२३९/१	०.९३	३८५	१२५७	२.७८
३५४	१२३९/२	०.९३	३८६	१२५८	०.९९
३५५	१२४०/१	१.९२	३८७	१२५९	१.१४
३५६	१२४०/२/अ	०.४०	३८८	१२६०	०.५५
३५७	१२४०/२/ब	१.६८	३८९	१२६१	१.३५
३५८	१२४१	०.०४	३९०	१२६२	२.४१
३५९	१२४२/१	१.६८	३९१	१२६३	२.४१
३६०	१२४२/२	०.८०	३९२	१२६४	१.००
३६१	१२४२/३	१.६७	३९३	१२६५	१.००
३६२	१२४३/१	१.११	३९४	१२६६	०.९९
३६३	१२४३/२/अ	१.९१	३९५	१२६७	०.८१
३६४	१२४३/२/क	१.९१	३९६	१२६८	०.०४
३६५	१२४३/२/ड	१.६०	३९७	१२६९	०.०६
३६६	१२४३/२/ब	२.२२	३९८	१२७०/१	०.७२
३६७	१२४४/१	०.९४	३९९	१२७०/२	०.७२
३६८	१२४४/२	१.१७	४००	१२७१	०.७६
३६९	१२४५	०.३०	४०१	१२७२	०.१३
३७०	१२४६	०.०९	४०२	१२७३	०.६१
३७१	१२४७	१.६९	४०३	१२७४	१.२०
३७२	१२४८	२.२०	४०४	१२७५/१/अ	०.३९
३७३	१२४९	०.३३	४०५	१२७५/१/ब	०.३९
३७४	१२५०	०.११	४०६	१२७५/२	०.४७
३७५	१२५१	१.७२	४०७	१२७६	१.५१
३७६	१२५२/१/अ	१.१३	४०८	१२७७	०.९१
३७७	१२५२/१/ब	१.१३	४०९	१२७८	१.४०
३७८	१२५२/२/अ	१.१३	४१०	१२७९	१.३३
३७९	१२५२/२/ब/१	०.५६	४११	१२८०	१.३३
३८०	१२५२/२/ब/२	०.५७	४१२	१२८१	२.७१
३८१	१२५३	४.२७	४१३	१२८२/१	०.५१
३८२	१२५४	१.७२	४१४	१२८२/२	०.२५
३८३	१२५५	०.६४	४१५	१२८२/३	०.२६

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव अकोला--चालू			गाव अकोला--चालू		
४१६	१२८३	१.१२	४४८	१३१२	२.०९
४१७	१२८४	१.३५	४४९	१३१३	०.८६
४१८	१२८५	१.३५	४५०	१३१४/१	०.५७
४१९	१२८६	१.११	४५१	१३१४/२	०.५७
४२०	१२८७	१.१९	४५२	१३१५	०.१३
४२१	१२८८	०.९९	४५३	१३१६	१.६६
४२२	१२८९	१.११	४५४	१३१७	१.५२
४२३	१२९१	०.०४	४५५	१३१८	२.२८
४२४	१२९२	०.८४	४५६	१३१९/१	०.८३
४२५	१२९३	०.९८	४५७	१३१९/२	०.८२
४२६	१२९४	०.९८	४५८	१३१९/३	०.५९
४२७	१२९५/१	०.८८	४५९	१३२०/१	०.८३
४२८	१२९५/२	१.०५	४६०	१३२०/२	०.८३
४२९	१२९६	१.५९	४६१	१३२१	०.४७
४३०	१२९७	१.३१	४६२	१३२२	०.३२
४३१	१२९८	१.५२	४६३	१३२३	०.०३
४३२	१२९९/१	०.६६	४६४	१३२४	०.४१
४३३	१२९९/२	४.६७	४६५	१३२५	१.५०
४३४	१३००	०.१९	४६६	१३२६	०.२१
४३५	१३०१	०.२३	४६७	१३२७	०.२४
४३६	१३०३	०.३२	४६८	१३२९	०.२४
४३७	१३०४	०.४१	४६९	१३३०	१.९०
४३८	१३०५	०.४७	४७०	१३३१	२.०६
४३९	१३०६	०.१९	४७१	१३३२	२.४८
४४०	१३०७	०.२८	४७२	१३३३	०.०५
४४१	१३०८	१.२०	४७३	१३३४	१.०५
४४२	१३०९	०.३६	४७४	१३३५	०.३०
४४३	१३१०	०.३७	४७५	१३३६/१/अ	०.६५
४४४	१३११/१/अ	०.९६	४७६	१३३६/१/ब	०.२५
४४५	१३११/१/क	०.४०	४७७	१३३६/२	०.४१
४४६	१३११/१/ब	०.९६	४७८	१३३७	०.४२
४४७	१३११/२	०.३६	४७९	१३३८	१.६१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव अकोला--चालू

४८०	१३३९	१.१९
४८१	१३४०	०.१९
४८२	१३४१	०.४२
४८३	१३४२/१	०.१२
४८४	१३४२/२	०.५९
४८५	१३४३	०.०२
४८६	१३४४	०.०३
४८७	१३४५	०.२४
४८८	१३४६	०.०५
४८९	१३४७	०.१३
४९०	१३४९	१.०२
४९१	१३५०	०.२२
४९२	१३५१	०.७२
४९३	१३५२/१	०.६८
४९४	१३५२/२	१.५४
४९५	१३५३	०.७७
४९६	१३५४	०.०१
४९७	१३५५	०.११
४९८	१३५६	०.१३
४९९	१३५७	०.९९
५००	१३५८	०.१४
५०१	१३५९	०.०१
५०२	१३६०	१.१४
५०३	१३६१	१.०२
५०४	१३६२/१	०.४१
५०५	१३६२/२	०.४०
५०६	१३६२/३	०.४२
५०७	१३६३	०.५७
५०८	१३६४	०.०८
५०९	१३६५	०.२३
५१०	१३६६	०.२५
५११	१३६७	०.०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव अकोला--चालू

५१२	१३६८	०.०५
५१३	१३६९	०.२६
५१४	१३७०	०.०१
५१५	१३७१	०.१०
५१६	१३७२	०.०२
५१७	१३७३	०.१३
५१८	१३७४	०.५५
५१९	१३७५	०.२२
५२०	१३७६	०.१८
५२१	१३७७	०.२१
५२२	१३७८	०.१५
५२३	१३७९	१.४२
५२४	१३८०	०.४८
५२५	१३८१	०.३६
५२६	१३८२	१.८५
५२७	१३८३	०.०२
५२८	१३८४	०.२७
५२९	१३८५	०.७७
५३०	१३८६	०.९४
५३१	१३८७	०.४६
५३२	१३८८	०.७९
५३३	१३८९	०.९५
५३४	१३९०	०.३१
५३५	१३९१	०.५५
५३६	१३९२	०.०४
५३७	१३९३	०.१७
५३८	१३९४	०.३०
५३९	१३९५/१	०.२२
५४०	१३९५/२	०.०८
५४१	१३९५/३	०.२७
५४२	१३९५/४	१.७८
५४३	१३९६	२.८२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव अकोला--चालू

५४४	१३९७	१.०८
५४५	१३९८	०.४१
५४६	१३९९	०.४१
५४७	१४००	१.८७
५४८	१४०१	०.४५
५४९	१४०२	०.६८
५५०	१४०३	०.६७
५५१	१४०४	०.५९
५५२	१४०५/१	०.५६
५५३	१४०५/२	०.५७
५५४	१४०५/३	०.५७
५५५	१४०६	०.६६
५५६	१४०७/१	०.५१
५५७	१४०७/२	०.५२
५५८	१४०७/३	०.५१
५५९	१४०८	२.०१
५६०	१४०९	०.३३
५६१	१४१०	०.३४
५६२	१४११	०.५७
५६३	१४१२	०.६०
५६४	१४१३	१.४६
५६५	१४१४	०.५२
५६६	१४१५	१.१४
५६७	१४१६	०.९४
५६८	१४१७	०.३९
५६९	१४२०	०.५७

एकूण .. ५६९ ४२३.३४

वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले,
कार्यकारी अभियंता,
लघुपाटबंधारे विभाग, पंढरपूर,
तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

सोलापूर, १४ मार्च २०१८.

MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)

(Notification III)

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (३)/२०१८.—
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Vajinath Manmathappa Chille, Executive Engineer, Minor Irrigation Division, Pandharpur hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Vajinath Manmathappa Chille, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Pune Irrigation Circle, Pune within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Minor Irrigation Division, Pandharpur

Sub-Division : Sangola Branch Construction,
Sub-Division, Sangola.

Name of the Project : Sangola Branch Canal

Area Notified : 481.98 Ha.

No. of villages : 2-Watambare, Akola, taluka
Sangola, district Solapur.

Description of area notified : Dy. 16 of Sangola
Branch Canal, WUA No. 19.

Area : 481.98 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed WUA No. 19, Akola, taluka Sangola,
district Solapur.

Details of Area Notified

Schedule-B—contd.

District Solapur, taluka Sangola		
Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Watambare	92	58.64
Akola	569	423.34
Total	661	481.98

Schedule-B

District Solapur, taluka Sangola

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA) H. A.

Village Watambre

1	255	0.16
2	237P	0.30
3	238P	0.30
4	239P	0.30
5	240P	0.30
6	241P	0.60
7	243/1P	0.30
8	243/2	0.30
9	294	2.21
10	295	1.86
11	296/1	0.39
12	296/2	0.45
13	297/1	0.45
14	297/2	0.40
15	298	0.03
16	299/1	0.76
17	299/2	0.54
18	299/3	0.54
19	300	1.27
20	301/1	0.70
21	301/2	0.70
22	302/1	3.85
23	302/2	0.99
24	303/1	2.04
25	303/2/A	1.02

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.) Ha.
Village Watambre—contd.		
26	303/2/C	0.80
27	303/2/B	0.23
28	304	1.20
29	429/1	0.47
30	431	0.42
31	432P	0.40
32	433P	0.40
33	434P	0.70
34	435P	0.80
35	436P	0.50
36	438	0.57
37	439	0.18
38	441	2.20
39	441/1	0.55
40	441/2	0.55
41	441/3	0.55
42	441/4	0.55
43	442P	0.30
44	443P	0.30
45	444P	0.30
46	445P	0.30
47	446	3.17
48	446/1	0.41
49	446/2	0.41
50	446/3	0.41
51	446/4	0.41
52	446/5	1.51
53	447/1	1.45
54	447/2	0.69
55	448P	0.10
56	456	0.56
57	457	0.30
58	458/1	1.30
59	458/2	0.83
60	458/3	2.33
61	459/1	0.31
62	459/2	0.54
63	460	0.81
64	461	0.33

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Watambre—contd.

65	462	0.53
66	463	0.06
67	464/1	0.38
68	464/2	0.37
69	464/3	0.20
70	465	0.40
71	466	0.60
72	467	0.05
73	468	0.34
74	469	0.49
75	470	0.16
76	471	0.18
77	472/1	0.05
78	472/2	0.42
79	473	1.11
80	474	0.27
81	475	0.10
82	476	0.11
83	477	0.12
84	478P	0.30
85	479P	0.10
86	480P	0.10
87	481P	0.10
88	482P	0.20
89	483P	1.20
90	485P	0.20
91	486	0.80
92	487	0.80

Total ..	92	58.64
-----------------	-----------	--------------

Village Akola

1	650P	0.10
2	651P	0.10
3	652P	0.10
4	653P	0.10
5	654P	0.10
6	656P	0.50
7	857	0.65
8	860	0.27

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

9	868/1	1.11
10	868/2	0.40
11	868/3	0.70
12	869	0.33
13	870	0.32
14	871	0.46
15	873	0.63
16	874	0.06
17	875P	0.10
18	876P	0.10
19	877P	0.10
20	878P	0.10
21	879P	1.20
22	880	0.09
23	881	0.09
24	882	0.08
25	883P	0.10
26	884P	0.10
27	889P	0.20
28	890P	0.20
29	891P	0.20
30	892P	0.20
31	893P	0.20
32	894	1.20
33	895P	0.05
34	896P	0.05
35	897P	0.05
36	898P	0.05
37	899P	0.05
38	900P	0.05
39	901P	0.05
40	902P	0.05
41	903P	0.05
42	904P	0.05
43	905P	0.05
44	906P	0.05
45	907P	0.05
46	908P	0.05
47	909P	0.05

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

48	910P	0.05
49	911P	0.05
50	912P	0.05
51	913P	0.05
52	914P	0.05
53	915P	0.05
54	916P	0.05
55	917P	0.05
56	918P	0.05
57	919P	0.05
58	920P	0.05
59	921P	0.05
60	922P	0.05
61	923P	0.05
62	924P	0.05
63	925P	0.05
64	926P	0.05
65	927P	0.05
66	928P	0.05
67	929P	0.05
68	930P	0.05
69	931P	0.05
70	932P	0.05
71	933P	0.05
72	934P	0.05
73	935P	0.05
74	936P	0.05
75	937P	0.05
76	938P	0.05
77	939P	0.05
78	940P	0.05
79	941P	0.05
80	942P	0.05
81	943P	0.05
82	944P	0.05
83	945P	0.05
84	946P	0.05
85	947P	0.05
86	948P	0.05

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

87	949P	0.05
88	950P	0.05
89	951P	0.05
90	952P	0.05
91	953P	0.05
92	954P	0.05
93	955P	0.05
94	956P	0.05
95	957P	0.05
96	958P	0.05
97	959P	0.05
98	960P	0.05
99	961P	0.05
100	962P	0.05
101	963P	0.05
102	964P	0.05
103	965P	0.05
104	966P	0.05
105	967P	0.05
106	968P	0.05
107	969P	0.05
108	970P	0.05
109	940P	0.10
110	941P	0.10
111	942P	0.10
112	943P	0.10
113	944P	0.10
114	945P	0.10
115	946P	0.10
116	949	1.91
117	950/1	1.11
118	950/2	1.12
119	950/3	2.24
120	959	0.36
121	960	0.28
122	961	0.36
123	962	0.47
124	963	0.47
125	964	0.41

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

126	965/1	0.72
127	965/2	0.71
128	966	1.25
129	967	0.19
130	968	0.35
131	969	0.50
132	970	0.60
133	971	1.20
134	972P	0.10
135	975P	0.10
136	976P	0.10
137	977P	0.10
138	982P	0.10
139	983P	0.30
140	988P	0.30
141	989	1.00
142	993	1.50
143	999	5.50
144	1000	3.41
145	1001/1	1.01
146	1001/2	0.40
147	1002	1.14
148	1003	0.10
149	1004/1	1.44
150	1004/2	1.44
151	1004/3	1.46
152	1005/1	2.03
153	1005/2	2.04
154	1007/1	1.51
155	1007/2	0.77
156	1008	2.00
157	1009/1	1.50
158	1009/2	1.53
159	1009/3	1.49
160	1010/1	1.65
161	1010/2	1.65
162	1010/3	1.65
163	1015	0.80
164	1016	0.82

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

165	1017	0.81
166	1018	0.93
167	1019	1.04
168	1020	1.63
169	1021	0.05
170	1022	1.24
171	1023	1.34
172	1024	1.43
173	1025	0.10
174	1026	0.97
175	1027	0.82
176	1028	1.34
177	1029	0.86
178	1030	0.86
179	1031	1.00
180	1032	0.75
181	1033	0.37
182	1034	0.28
183	1035	0.33
184	1036	0.38
185	1037	0.05
186	1038	0.06
187	1039	0.06
188	1041	0.49
189	1042	0.52
190	1043	0.51
191	1044	0.40
192	1045	0.10
193	1046	0.09
194	1047	0.11
195	1048/1	1.09
196	1048/2	1.10
197	1049	0.48
198	1050/1	0.39
199	1050/2	0.39
200	1051	0.07
201	1052	1.45
202	1053/1	1.40
203	1053/2	0.21

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

204	1054/1	0.23
205	1054/2	0.55
206	1055	0.83
207	1056	0.68
208	1057/1	0.08
209	1057/2	0.53
210	1058	0.60
211	1059	1.31
212	1060	2.50
213	1063/1	2.31
214	1063/2/A	0.77
215	1063/2/C	0.77
216	1063/2/B	0.77
217	1064/1	2.10
218	1064/2/A	1.05
219	1064/2/B	1.06
220	1065	1.63
221	1066	1.63
222	1067	1.63
223	1068	0.95
224	1069	0.94
225	1070	0.94
226	1071	0.46
227	1072	0.46
228	1073	0.36
229	1074	0.36
230	1075	0.35
231	1076	0.36
232	1077	0.36
233	1078/1	0.64
234	1078/2	0.63
235	1079	1.41
236	1080	0.65
237	1081	0.40
238	1082	0.41
239	1083	1.54
240	1084	2.33
241	1085	1.69
242	1086	0.48

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

243	1087	0.63
244	1088	0.12
245	1089	0.64
246	1090/1	0.83
247	1090/2	0.82
248	1091	1.80
249	1092	0.41
250	1102	0.42
251	1103	0.15
252	1104	0.19
253	1105	0.16
254	1106	0.09
255	1107	1.84
256	1119	0.43
257	1120	0.49
258	1126	0.17
259	1127	0.87
260	1128	0.34
261	1129	0.33
262	1130	0.34
263	1131	0.34
264	1132	1.27
265	1133	0.70
266	1134	0.34
267	1135	0.81
268	1136	1.88
269	1137	0.38
270	1138/1	1.12
271	1138/2	1.12
272	1139/1	1.14
273	1139/2	1.10
274	1140/1	0.45
275	1140/2	1.39
276	1141/1	2.02
277	1141/2	1.00
278	1142	2.24
279	1143	0.04
280	1144/1	0.85
281	1144/2	0.84

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

Village Akola—contd.

282	1144/3	0.84
283	1144/4	0.84
284	1145/1	0.81
285	1145/2	1.47
286	1146	0.76
287	1147	0.96
288	1148	1.74
289	1149	1.11
290	1150	3.41
291	1151	2.09
292	1152/1	1.14
293	1152/2	1.58
294	1153	0.70
295	1154	0.53
296	1160/1	0.86
297	1160/2	0.16
298	1161	0.98
299	1163	0.91
300	1170	1.48
301	1171	0.81
302	1172	0.79
303	1173	0.03
304	1174/1	0.90
305	1174/2	0.91
306	1175/1	0.81
307	1175/2	0.79
308	1175/3	0.79
309	1176	0.80
310	1177	0.76
311	1178	0.51
312	1179/1	0.35
313	1179/2	1.11
314	1180	0.51
315	1181	0.52
316	1182/1	1.20
317	1182/2	0.88
318	1183	1.80
319	1184	1.96
320	1185	1.10

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

Village Akola—contd.

321	1186	1.71
322	1186/1	1.70
323	1187	2.21
324	1188	0.43
325	1189	1.72
326	1190	1.39
327	1191/1	1.56
328	1191/2	1.57
329	1193/1	1.52
330	1193/2	1.51
331	1193/3	0.41
332	1222	1.42
333	1223	1.15
334	1224	1.22
335	1225	1.91
336	1226	2.26
337	1227	3.04
338	1228/1	0.60
339	1228/2	0.60
340	1229	2.76
341	1230/1	1.75
342	1230/2	1.75
343	1231	1.15
344	1232	0.79
345	1233	1.28
346	1234	0.96
347	1235	1.45
348	1236	2.11
349	1237	1.94
350	1238/1	0.72
351	1238/2	0.72
352	1238/3	0.73
353	1239/1	0.93
354	1239/2	0.93
355	1240/1	1.92
356	1240/2/A	0.40
357	1240/2/B	1.68
358	1241	0.04
359	1242/1	1.68

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

Village Akola—contd.

360	1242/2	0.80
361	1242/3	1.67
362	1243/1	1.11
363	1243/2/A	1.91
364	1243/2/C	1.91
365	1243/2/D	1.60
366	1243/2/B	2.22
367	1244/1	0.94
368	1244/2	1.17
369	1245	0.30
370	1246	0.09
371	1247	1.69
372	1248	2.20
373	1249	0.33
374	1250	0.11
375	1251	1.72
376	1252/1/A	1.13
377	1252/1/B	1.13
378	1252/2/A	1.13
379	1252/2/B/1	0.56
380	1252/2/B/2	0.57
381	1253	4.27
382	1254	1.72
383	1255	0.64
384	1256	0.57
385	1257	2.78
386	1258	0.99
387	1259	1.14
388	1260	0.55
389	1261	1.35
390	1262	2.41
391	1263	2.41
392	1264	1.00
393	1265	1.00
394	1266	0.99
395	1267	0.81
396	1268	0.04
397	1269	0.06
398	1270/1	0.72

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

Village Akola—contd.

399	1270/2	0.72
400	1271	0.76
401	1272	0.13
402	1273	0.61
403	1274	1.20
404	1275/1/A	0.39
405	1275/1/B	0.39
406	1275/2	0.47
407	1276	1.51
408	1277	0.91
409	1278	1.40
410	1279	1.33
411	1280	1.33
412	1281	2.71
413	1282/1	0.51
414	1282/2	0.25
415	1282/3	0.26
416	1283	1.12
417	1284	1.35
418	1285	1.35
419	1286	1.11
420	1287	1.19
421	1288	0.99
422	1289	1.11
423	1291	0.04
424	1292	0.84
425	1293	0.98
426	1294	0.98
427	1295/1	0.88
428	1295/2	1.05
429	1296	1.59
430	1297	1.31
431	1298	1.52
432	1299/1	0.66
433	1299/2	4.67
434	1300	0.19
435	1301	0.23
436	1303	0.32
437	1304	0.41

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

438	1305	0.47
439	1306	0.19
440	1307	0.28
441	1308	1.20
442	1309	0.36
443	1310	0.37
444	1311/1/A	0.96
445	1311/1/C	0.40
446	1311/1/B	0.96
447	1311/2	0.36
448	1312	2.09
449	1313	0.86
450	1314/1	0.57
451	1314/2	0.57
452	1315	0.13
453	1316	1.66
454	1317	1.52
455	1318	2.28
456	1319/1	0.83
457	1319/2	0.82
458	1319/3	0.59
459	1320/1	0.83
460	1320/2	0.83
461	1321	0.47
462	1322	0.32
463	1323	0.03
464	1324	0.41
465	1325	1.50
466	1326	0.21
467	1327	0.24
468	1329	0.24
469	1330	1.90
470	1331	2.06
471	1332	2.48
472	1333	0.05
473	1334	1.05
474	1335	0.30
475	1336/1/A	0.65
476	1336/1/B	0.25

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

477	1336/2	0.41
478	1337	0.42
479	1338	1.61
480	1339	1.19
481	1340	0.19
482	1341	0.42
483	1342/1	0.12
484	1342/2	0.59
485	1343	0.02
486	1344	0.03
487	1345	0.24
488	1346	0.05
489	1347	0.13
490	1349	1.02
491	1350	0.22
492	1351	0.72
493	1352/1	0.68
494	1352/2	1.54
495	1353	0.77
496	1354	0.01
497	1355	0.11
498	1356	0.13
499	1357	0.99
500	1358	0.14
501	1359	0.01
502	1360	1.14
503	1361	1.02
504	1362/1	0.41
505	1362/2	0.40
506	1362/3	0.42
507	1363	0.57
508	1364	0.08
509	1365	0.23
510	1366	0.25
511	1367	0.05
512	1368	0.05
513	1369	0.26
514	1370	0.01
515	1371	0.10

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Village Akola—contd.		
516	1372	0.02
517	1373	0.13
518	1374	0.55
519	1375	0.22
520	1376	0.18
521	1377	0.21
522	1378	0.15
523	1379	1.42
524	1380	0.48
525	1381	0.36
526	1382	1.85
527	1383	0.02
528	1384	0.27
529	1385	0.77
530	1386	0.94
531	1387	0.46
532	1388	0.79
533	1389	0.95
534	1390	0.31
535	1391	0.55
536	1392	0.04
537	1393	0.17
538	1394	0.30
539	1395/1	0.22
540	1395/2	0.08
541	1395/3	0.27
542	1395/4	1.78
543	1396	2.82
544	1397	1.08
545	1398	0.41
546	1399	0.41
547	1400	1.87
548	1401	0.45
549	1402	0.68
550	1403	0.67
551	1404	0.59
552	1405/1	0.56
553	1405/2	0.57
554	1405/3	0.57

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Village Akola—contd.		
555	1406	0.66
556	1407/1	0.51
557	1407/2	0.52
558	1407/3	0.51
559	1408	2.01
560	1409	0.33
561	1410	0.34
562	1411	0.57
563	1412	0.60
564	1413	1.46
565	1414	0.52
566	1415	1.14
567	1416	0.94
568	1417	0.39
569	1420	0.57
Total ..	569	423.34

VAIJNATH MANMATHAPPA CHILLE,
Executive Engineer,
Minor Irrigation Division No. 1,
taluka Songola, district Solapur.

Solapur, 14th March 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (४)/२०१८.—
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा,
२००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार
असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व
प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी,
इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, लघु
पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर खालीलप्रमाणे पाणीवापर
संस्थांच्या अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा

कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर

उपविभाग : सांगोला शाखा कालवा बांधकाम उपविभाग, सांगोला.

प्रकल्पाचे नाव : सांगोला शाखा कालवा

अधिसूचित केलेले क्षेत्र : १५१.८८ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : सांगोला शाखा कालव्यावरील, सरळ विमोचक क्रमांक १७ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक २०.

गावांची संख्या : १-अकोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) : पाणीवापर संस्था क्रमांक २०, अकोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
अकोला	२२९	१५१.८८	
एकूण	२२९	१५१.८८	

अनुसूची-ब

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला, गाव अकोला

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हे.
१	२	३
१	७०५	०.१९
२	७०६	१.०६
३	७०८	०.१०
४	७१०	०.१०
५	७१०/२	०.१२
६	८३८/१ पै.	०.१०
७	८३८/२ पै.	०.६४
१०	८३९ पै.	१.७०
११	८४०/१ पै.	१.००
१२	८४०/२	०.०८
१३	८४१/१	३.१३
१४	८४१/२	०.०८
१५	८४२	०.६९
१६	८४३ पै.	०.१०
१७	८४४ पै.	०.१०
१८	८४५ पै.	०.१०
१९	८४६ पै.	०.१०
२०	८४७ पै.	०.१०
२१	८४८/१	२.४०
२२	८४८/२	१.३९
२३	८४९ पै.	०.३५
२५	८५०/ पै.	१.५०
२८	८५१ पै.	१.४१
२९	८५२ पै.	०.९०
३०	८५३ पै.	२.१५
३३	७९३	०.७२
३४	७९५	०.०२
३५	७९६/१	०.२३
३६	७९६/२	०.२२
३७	७९६/३	०.२३
३८	७९६/४	०.२२
३९	७९९	०.२१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
४०	८००	१.०१
४१	८०१	१.०२
४२	८०२	०.६१
४३	८०३	०.०१
४४	८०४	१.४५
४५	८०५	१.०३
४६	८०६	१.५६
४७	८०७/१	१.१७
४८	८०७/२	०.२२
४९	८०८	०.५५
५०	८०९	१.१४
५१	८१०	२.३१
५२	८११/२	२.८९
५३	८१२	०.०४
५४	८१३	१.९६
५५	८१३/१/ब	०.६३
५६	८१३/२	१.३३
५७	८१४/१	०.१८
५८	८१४/२	०.२८
५९	८१५	०.७९
६०	८१६	०.७२
६१	८१७	०.७८
६२	८१८	०.२७
६३	८१९	०.१८
६४	८२०/१	०.८९
६५	८२०/२	०.८९
६६	८२०/३	०.८९
६७	८२०/४	०.८९
६८	८२०/५/१	०.४४
६९	८२०/५/२	०.४४
७०	८२१	०.००
७१	८२२	०.००
७२	८२३	०.१९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
७३	८२४	०.२२
७४	८२५	०.१७
७५	८२६	०.३३
७६	८२७	०.४९
७७	८२८	०.२७
७८	८२९	०.२३
७९	८३०	०.५०
८०	८३१	०.४८
८१	८३२	०.८४
८२	८३३	०.८९
८३	८३४	०.८३
८४	८३५	०.६८
८५	८३६	०.६८
८६	८३७	०.७५
८७	८५४	०.६८
८८	८५५	०.०४
८९	८५६/१	१.२५
९०	८५६/२	०.८८
९१	८५६/३	१.२५
९२	८६१	१.३०
९३	८६२	०.९५
९४	८६३	१.०२
९५	८६४	१.९४
९६	८६५	१.३२
९७	८६६	०.३१
९८	८६७	१.२०
९९	८७५	०.५५
१००	८७६	०.०२
१०१	८७७	०.४७
१०२	८७८	०.७२
१०३	८७९/१	१.९२
१०४	८७९/२	२.१२
१०५	८७९/३	१.००

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
१०६	८७९/४/१	१.४६	१३९	९०९/१	०.२०
१०७	८७९/४/२	१.४५	१४०	९०९/२	१.३५
१०८	८८३	०.५४	१४१	९१०	०.४३
१०९	८८४	०.४६	१४२	९११	०.०२
११०	८८५	०.११	१४३	९१२	०.१६
१११	८८६	०.५५	१४४	९१३	०.०६
११२	८८७	०.५२	१४५	९१४	०.१६
११३	८८८	१.०४	१४६	९१५/१	०.२६
११४	८८९	१.१३	१४७	९१५/२	०.१४
११५	८९०	२.०४	१४८	९१६	०.०२
११६	८९१	०.५६	१४९	९१७	०.६५
११७	८९२	०.५४	१५०	९१८	०.९८
११८	८९४/१/अ	१.६७	१५१	९१९	०.१३
११९	८९४/१/ब	१.६७	१५२	९२०	०.३४
१२०	८९४/२	१.२२	१५३	९२१	०.३१
१२१	९४३/१ पै.	२.५१	१५४	९२२	०.०६
१२२	८९३	१.१०	१५५	९२३	०.२४
१२३	८९५	०.४५	१५६	९२४	०.२४
१२४	८९६	०.४४	१५७	९२५	०.२३
१२५	८९७	०.४४	१५८	९२६	०.३१
१२६	८९८	०.४५	१५९	९२७	०.४३
१२७	८९९	०.३१	१६०	९२८	०.३३
१२८	९००	०.१५	१६१	९२९	०.०५
१२९	९०१	०.१९	१६२	९३०	०.३४
१३०	९०२	०.१३	१६३	९३१	०.१०
१३१	९०३	०.१३	१६४	९३२	०.२९
१३२	९०४	०.३०	१६५	९३३	०.५८
१३३	९०५	०.३२	१६६	९३४	०.२२
१३४	९०६	०.२९	१६७	९३५	०.३१
१३५	९०७/१	०.७४	१६८	९३६	०.३७
१३६	९०७/२	०.०८	१६९	९३७	०.३७
१३७	९०७/३	०.२४	१७०	९३८	०.४८
१३८	९०८	०.२०	१७१	९३९	०.६३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
१७२	९४०/१	०.४०
१७३	९४०/२	२.२७
१७४	९४१ पै.	१.१०
१७६	९४२ पै.	०.०३
१७७	९४३ पै.	१.३०
१७८	९४४ पै.	१.८०
१८२	९४५ पै.	१.८०
१८३	९४६/१ पै.	०.६२
१८४	९४७/१/अ	०.१९
१८५	९४७/२	०.४७
१८८	९४९	१.९१
१८९	१०९३	०.०२
१९०	१०९४	०.२९
१९१	१०९५	०.०८
१९२	१०९६	०.०८
१९३	१०९७	०.०८
१९४	१०९८	०.०३
१९५	१०९९	०.२६
१९६	११००	१.७०
१९७	१११०	०.१२
१९८	११११	०.०२
१९९	१११२	०.१४
२००	१११३	०.०६
२०१	१११४	०.०७
२०२	१११५	०.०२
२०३	१११६	०.०६
२०४	१११७	०.१७
२०५	१११८	०.५९
२०६	११२१	०.०५
२०७	११२२	०.०४
२०८	११२३/१	०.४१
२०९	११२३/२	०.४२
२१०	११२४	०.२४
२११	११२५	०.५६
२१२	११५५	०.६१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
२१३	११५६	०.३४
२१४	११५७/१	०.७३
२१५	११५७/२	०.६१
२१६	११५८	०.३७
२१७	११५९	०.०९
२१८	११६२	०.००
२१९	११६३	०.९१
२२०	११६४	१.९५
२२१	११६५	०.५५
२२२	११६६	१.१०
२२३	११६७	०.०१
२२४	११६८	०.७३
२२५	११६९	४.१५
२२६	१३९६	२.८२
२२७	१३९७	१.०८
२२८	१३९८	०.४१
२२९	१३९९	०.४१
२३०	१४००	१.८७
२३१	१४०३	०.६७
२३२	१४०७/१	०.५१
२३३	१४०७/२	०.५२
२३४	१४०७/३	०.५१
२३५	१४०८	२.०१
२३६	१४१३	१.४६
२३७	१४१६	०.९४
२३८	१४२३	०.३९
२३९	१४२४	०.०१
एकूण ..	२३९	१५१.८८

वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले,

कार्यकारी अभियंता,

लघु पाटबंधारे विभाग, पंढरपूर,

तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

सोलापूर, १४ मार्च २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (४)/२०१८.—
 Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Vajinath Manmathappa Chille, Executive Engineer, Minor Irrigation Division, Pandharpur hereby delineate the areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Vajinath Manmathappa Chille, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Pune Irrigation Circle, Pune within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Minor Irrigation Division, Pandharpur

Sub-Division : Sangola Branch Construction,
 Sub-Division, Sangola.

Name of the Project : Sangola Branch Canal

Area Notified : 151.88 Ha.

No. of villages : 1-Akola, taluka Sangola, district Solapur.

Description of area notified : Dy. 17 of Sangola Branch Canal, WUA No. 20.

Area : 151.88 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
 : Proposed WUA No. 17, Akola, taluka Sangola, district Solapur.

Details of Area Notified

District Solapur, taluka Sangola

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
		(Ha.)
1	2	3
Akola	229	151.88
Total	229	151.88

Schedule-B

**District Solapur, taluka Sangola,
 village Akola**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
		(CCA) H. A.
1	2	3
1	705	0.19
2	706	1.06
3	708	0.10
4	710	0.10
5	710/2	0.12
6	838/1P	0.10
7	838/2P	0.64
10	839P	1.70
11	840/1P	1.00
12	840/2	0.08
13	841/1	3.13
14	841/2	0.08
15	842	0.69
16	843P	0.10
17	844P	0.10
18	845P	0.10
19	846P	0.10
20	847P	0.10
21	848/1	2.40
22	848/2	1.39
23	849P	0.35
25	850/P	1.50
28	851P	1.41
29	852P	0.90
30	853P	2.15
33	793	0.72
34	795	0.02

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
35	796/1	0.23
36	796/2	0.22
37	796/3	0.23
38	796/4	0.22
39	799	0.21
40	800	1.01
41	801	1.02
42	802	0.61
43	803	0.01
44	804	1.45
45	805	1.03
46	806	1.56
47	807/1	1.17
48	807/2	0.22
49	808	0.55
50	809	1.14
51	810	2.31
52	811/2	2.89
53	812	0.04
54	813	1.96
55	813/1/B	0.63
56	813/2	1.33
57	814/1	0.18
58	814/2	0.28
59	815	0.79
60	816	0.72
61	817	0.78
62	818	0.27
63	819	0.18
64	820/1	0.89
65	820/2	0.89
66	820/3	0.89
67	820/4	0.89
68	820/5/1	0.44
69	820/5/2	0.44
70	821	0.00
71	822	0.00
72	823	0.19
73	824	0.22
74	825	0.17

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
75	826	0.33
76	827	0.49
77	828	0.27
78	829	0.23
79	830	0.50
80	831	0.48
81	832	0.84
82	833	0.89
83	834	0.83
84	835	0.68
85	836	0.68
86	837	0.75
87	854	0.68
88	855	0.04
89	856/1	1.25
90	856/2	0.88
91	856/3	1.25
92	861	1.30
93	862	0.95
94	863	1.02
95	864	1.94
96	865	1.32
97	866	0.31
98	867	1.20
99	875	0.55
100	876	0.02
101	877	0.47
102	878	0.72
103	879/1	1.92
104	879/2	2.12
105	879/3	1.00
106	879/4/1	1.46
107	879/4/2	1.45
108	883	0.54
109	884	0.46
110	885	0.11
111	886	0.55
112	887	0.52
113	888	1.04
114	889	1.13

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
115	890	2.04
116	891	0.56
117	892	0.54
118	894/1/A	1.67
119	894/1/B	1.67
120	894/2	1.22
121	943/1P	2.51
122	893	1.10
123	895	0.45
124	896	0.44
125	897	0.44
126	898	0.45
127	899	0.31
128	900	0.15
129	901	0.19
130	902	0.13
131	903	0.13
132	904	0.30
133	905	0.32
134	906	0.29
135	907/1	0.74
136	907/2	0.08
137	907/3	0.24
138	908	0.20
139	909/1	0.20
140	909/2	1.35
141	910	0.43
142	911	0.02
143	912	0.16
144	913	0.06
145	914	0.16
146	915/1	0.26
147	915/2	0.14
148	916	0.02
149	917	0.65
150	918	0.98
151	919	0.13
152	920	0.34

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
153	921	0.31
154	922	0.06
155	923	0.24
156	924	0.24
157	925	0.23
158	926	0.31
159	927	0.43
160	928	0.33
161	929	0.05
162	930	0.34
163	931	0.10
164	932	0.29
165	933	0.58
166	934	0.22
167	935	0.31
168	936	0.37
169	937	0.37
170	938	0.48
171	939	0.63
172	940/1	0.40
173	940/2	2.27
174	941P	1.10
176	942P	0.03
177	943P	1.30
178	944P	1.80
182	945P	1.80
183	946/1P	0.62
184	947/1/A	0.19
185	947/2	0.47
188	949	1.91
189	1093	0.02
190	1094	0.29
191	1095	0.08
192	1096	0.08
193	1097	0.08
194	1098	0.03
195	1099	0.26
196	1100	1.70

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
197	1110	0.12
198	1111	0.02
199	1112	0.14
200	1113	0.06
201	1114	0.07
202	1115	0.02
203	1116	0.06
204	1117	0.17
205	1118	0.59
206	1121	0.05
207	1122	0.04
208	1123/1	0.41
209	1123/2	0.42
210	1124	0.24
211	1125	0.56
212	1155	0.61
213	1156	0.34
214	1157/1	0.73
215	1157/2	0.61
216	1158	0.37
217	1159	0.09
218	1162	0.00
219	1163	0.91
220	1164	1.95
221	1165	0.55
222	1166	1.10
223	1167	0.01
224	1168	0.73
225	1169	4.15
226	1396	2.82
227	1397	1.08
228	1398	0.41
229	1399	0.41
230	1400	1.87
231	1403	0.67
232	1407/1	0.51
233	1407/2	0.52
234	1407/3	0.51

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
235	1408	2.01
236	1413	1.46
237	1416	0.94
238	1423	0.39
239	1424	0.01
Total ..	239	151.88

VAIJNATH MANMATHAPPA CHILLE,
Executive Engineer,
Minor Irrigation Division No. 1,
taluka Songola, district Solapur.

Solapur, 14th March 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (५)/२०१८.—
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर
उपविभाग : सांगोला शाखा कालवा बांधकाम उपविभाग, सांगोला.
प्रकल्पाचे नाव : सांगोला शाखा कालवा
अधिसूचित केलेले क्षेत्र : ४५४.४२ हे.
अधिसूचित क्षेत्राचा तपशील : सांगोला शाखा कालव्यावरील, वितरिका क्रमांक १८, १९ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक २१.
गावांची संख्या : १-अकोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक २१, अकोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२ ३
	हे. आर
अकोला	७३२ ४५४.४२
एकूण	७३२ ४५४.४२

अनुसूची-ब

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला, गाव अकोला

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
गट नंबर	क्षेत्र
१	२ ३
	(सीसीए)
	हे.
१	१ २.६८
२	२ ०.०६
३	३ ०.७८
४	४ ०.७४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
गट नंबर	क्षेत्र
१	२ ३
	(सीसीए)
	हेक्टर
५	५ ०.९०
६	६/१. ०.५२
७	६/२. ०.२५
८	७ ०.३१
९	८ ०.२५
१०	९ ०.१८
११	१० ०.७४
१२	११ ०.०१
१३	१२ ०.०१
१४	१३ ०.०१
१५	१४ ०.००
१६	१५ ०.३७
१७	१६ ०.३४
१८	१७ ०.१३
१९	१८ ०.१२
२०	१९ ०.०७
२१	२० ०.०९
२२	२१ ०.०३
२३	२२ ०.०२
२४	२३ ०.१९
२५	२४ ०.४५
२६	२५ ०.१४
२७	२६ ०.०१
२८	२७ ०.०५
२९	२८ ०.०९
३०	२९ ०.१६
३१	३० ०.३१
३२	३१ ०.०९
३३	३२ ०.०९
३४	३३ ०.१०
३५	३४ ०.४०
३६	३५ ०.५४
३७	३६ ०.२२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
३८	३७	०.३३
३९	३८	०.०१
४०	३९	०.१८
४१	४०	०.२४
४२	४१	०.११
४३	४२	०.१९
४४	४३	०.१६
४५	४४	०.३०
४६	४५	०.३०
४७	४६	०.०१
४८	४७	०.२१
४९	४८	०.२७
५०	४९	०.४१
५१	५०	०.३५
५२	५१	०.२२
५३	५२	०.०३
५४	५३	०.४६
५५	५४/१	०.२२
५६	५४/२	०.२०
५७	५४/३	०.२०
५८	५५	०.४४
५९	५६	०.५४
६०	५७	०.४९
६१	५८	०.४९
६२	५९	०.११
६३	६०	०.०५
६४	६१	०.०४
६५	६२	०.१५
६६	६३	०.१७
६७	६४	०.१७
६८	६५	०.१६
६९	६६	०.०१
७०	६७	०.११

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
७१	६८	०.०७
७२	६९	०.१७
७३	७०	०.३६
७४	७१	०.२४
७५	७२	०.२५
७६	७३	०.२८
७७	७४	०.२७
७८	७५	०.२३
७९	७६	०.३१
८०	७७	०.३३
८१	७८	०.८५
८२	७९	०.३२
८३	८०	०.२८
८४	८१	०.०४
८५	८२	०.५०
८६	८३	०.२७
८७	८४	०.३१
८८	८५	०.२९
८९	८६	०.३२
९०	८७	०.२६
९२	८९	६.०७
९३	९०	०.२१
९४	९१	०.२२
९५	९२	०.४३
९६	९३	०.४८
९७	९४	०.११
९८	९५	०.१५
९९	९६	०.१४
१००	९७	०.१५
१०२	९९	०.१४
१०३	१००	०.४९
१०४	१०१	०.०५
१०५	१०२	०.०७

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
१०६	१०३	०.४०	१४०	१३२	०.१७
१०७	१०४	०.३३	१४१	१३३	०.०८
१०८	१०५	०.३८	१४२	१३४	०.१०
१०९	१०६	०.०६	१४३	१३५	०.२६
११०	१०७	०.८१	१४४	१३६	०.१०
१११	१०८	०.०८	१४५	१३७	०.२७
११२	१०९	०.४२	१४६	१३८	०.०८
११३	११०/१	०.४६	१४७	१३९	०.२४
११४	१११/१	०.५०	१४८	१४०	०.२६
११५	१११/२	०.०६	१४९	१४१	०.२८
११६	११२	०.२८	१५०	१४२	०.२९
११७	११३	०.६१	१५१	१४३	०.१६
११९	११५	०.८०	१५२	१४४	०.१७
१२०	११६	१.०६	१५३	१४५	०.३०
१२१	११७	०.५६	१५४	१४६	१.८७
१२२	११८	०.२२	१५५	१४७	१.५५
१२३	११९/१	१.२५	१५६	१४८	१.६८
१२४	--	१.२५	१५७	१४९	१.६९
१२५	१२०/१	१.५०	१५८	१५०	१.२०
१२६	१२०/२	१.५०	१५९	१५१	०.९७
१२७	१२०/३	१.५०	१६०	१५२	०.८५
१२८	१२०/४	०.९४	१६१	१५३	०.७८
१२९	१२१	१.३४	१६२	१५४	०.७२
१३०	१२२	१.७५	१६३	१५५	१.११
१३१	१२३	३.४४	१६४	१५६	१.०२
१३२	१२४	०.८८	१६५	१५७	१.६३
१३३	१२५	०.९०	१६६	१५८	०.३४
१३४	१२६	१.१९	१६७	१५९	०.०५
१३५	१२७	०.१९	१६८	१६०	१.३२
१३६	१२८	०.१५	१६९	१६१/१	०.८४
१३७	१२९	०.०५	१७०	१६१/१/ब	०.८३
१३८	१३०	०.५६	१७१	१६१/२	०.९४
१३९	१३१	०.१२	१७२	१६२	१.५९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
१७३	१६३	०.८६
१७४	१६४	०.५०
१७५	१६५	०.३९
१७६	१६६	०.८३
१७७	१६७	१.६७
१७८	१६८	१.३२
१७९	१६९	०.९२
१८०	१७०	०.९७
१८१	१७१	०.८३
१८२	१७२	१.४८
१८३	१७३	१.३१
१८४	१७४/१	१.३६
१८५	१७४/२	१.३७
१८६	१७५/१	१.३५
१८७	१७५/२	१.३५
१८८	१७६	०.३८
१८९	१७७	०.६७
१९०	१७८	०.७१
१९१	१७९	०.४५
१९२	१८०	०.२६
१९३	१८१	०.२७
१९४	१८२	१.७४
१९५	१८३	०.९६
१९६	१८४	१.३०
१९७	१८५	१.२१
१९८	१८६	०.७०
१९९	१८७	०.६०
२००	१८८	०.३४
२०१	१८९	०.३४
२०२	१९०	०.६४
२०३	१९१	०.८२
२०४	१९२	०.८३
२०५	१९३	१.५६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
२०६	१९४	०.७९
२०७	१९५	०.८६
२०८	१९६	०.८७
२०९	१९७	०.८२
२१०	१९८	०.८२
२११	१९९	०.९९
२१२	२००	१.२१
२१३	२०१	१.२१
२१४	२०२	०.४८
२१५	२०३	०.२०
२१६	२०४	०.१८
२१७	२०५	०.४८
२१८	२०६	०.६४
२१९	२०७	०.६५
२२०	२०८	०.५४
२२१	२०९	०.७७
२२२	२१०	०.६५
२२३	२११	०.४४
२२४	२१२	०.०३
२२५	२१३/१	०.०१
२२६	२१३/२	१.२२
२२७	२१४	०.५३
२२८	२१५	०.७६
२२९	२१६	२.४७
२३०	२१७	६.३३
२३१	२१८/१ अ	२.००
२३२	२१८/१/ब	०.८३
२३३	२१८/१/क	१.४१
२३४	२१८/२/अ	१.३९
२३५	२१८/२/ब	१.३८
२३६	२१८/२/क/१	०.७०
२३७	२१८/२/क/२	१.३६
२३८	२१८/३/अ	१.५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
२३९	२१८/३/ब	१.३४
२४०	२१८/३/क	०.६४
२४१	२१८/३/ड	१.३४
२४२	२१९/१	०.७८
२४३	२१९/२	०.७८
२४४	२२०	०.००
२४५	२२१	१.५६
२४६	२२२	१.२०
२४७	२२३	०.०६
२४८	२२४	०.०५
२४९	२२५	०.१७
२५०	२२६/१	०.२०
२५१	२२६/२	०.७८
२५२	२२७	०.२१
२५३	२२८	०.१५
२५४	२२९	०.२१
२५५	२३०	०.६४
२५६	२३१/१	०.०५
२५७	२३१/२	०.८४
२५८	२३१/३	०.८४
२५९	२३१/४	०.८४
२६०	२३२	०.५४
२६१	२३३	०.३५
२६२	२३४	०.३६
२६३	२३५/१	०.७५
२६४	२३५/२	०.७२
२६५	२३५/३	१.१४
२६६	२३६	१.४३
२६७	२३७	०.७६
२६८	२३८	०.००
२६९	२३९	०.६९
२७०	२४०	०.६७
२७१	२४१	०.६७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
२७२	२४२	०.६७
२७३	२४३	०.८१
२७४	२४४	०.९६
२७५	२४५	०.५९
२७६	२४६	०.०५
२७७	२४७	१.१३
२७८	२४८	०.०३
२७९	२४९	१.७८
२८०	२५०	०.३०
२८१	२५१	०.५०
२८२	२५२	०.५५
२८३	२५३	०.२३
२८४	२५४	०.६७
२८५	२५५	१.२७
२८६	२५६	०.८५
२८७	२५७	०.०२
२८८	२५८	०.२७
२९०	२६०	०.८४
२९१	२६१/१	०.३७
२९२	२६१/२	०.३८
२९३	२६१/३	०.३७
२९४	२६२/१	०.३३
२९५	२६२/२	०.३३
२९६	२६३	०.४५
२९७	२६४	०.४३
२९८	२६५/१	१.०१
२९९	२६५/२	१.०१
३००	२६५/३	०.८१
३०१	२६५/४	१.०१
३०३	२६६	१.११
३०४	२६७	०.८८
३०५	२६८	०.२१
३०६	२६९	०.२१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
३०७	२७०	०.२१
३०८	२७१	०.६९
३०९	२७२	१.७९
३१०	२७३	१.४७
३११	२७४	०.०१
३१२	२७५/१	०.६९
३१३	२७५/२	०.६९
३१४	२७६	१.४४
३१५	२७७/१	०.७३
३१६	२७७/२	०.७३
३१७	२७८	०.४९
३१९	२८०	०.०६
३२०	२८१	०.४३
३२१	२८२	०.४२
३२२	२८३	०.४२
३२३	२८४	०.४०
३२४	२८५	०.४५
३२५	२८६/१	०.४७
३२६	२८६/२	०.४७
३२७	२८७	१.३३
३२८	२८८	१.२६
३२९	२८९	१.६२
३३०	२९०/१	०.८३
३३१	२९०/२	२.४८
३३२	२९१	३.२०
३३३	२९२	३.२७
३३४	२९३	३.७४
३३५	२९४/१	०.९८
३३६	२९४/२	०.८०
३३७	२९५	१.३३
३३८	२९६	१.७३
३३९	२९७/१	१.८६
३४०	२९७/२	१.८६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
३४१	२९७/३	१.२०
३४२	२९७/४	१.२०
३४३	२९७/५	१.४२
३४४	३२३ पै.	०.१०
३४५	३२४ पै.	०.१०
३४६	३२५ पै.	०.१०
३४७	३२६ पै.	०.१०
३४८	३२७ पै.	०.१०
३४९	३२८ पै.	०.१०
३५०	३२९ पै.	०.१०
३५१	३३० पै.	०.१०
३५२	३३१ पै.	०.१०
३५३	३३२ पै.	०.१०
३५४	३३३ पै.	०.३०
३५५	३३४ पै.	०.५०
३५६	३३५ पै.	०.२०
३५७	३३६ पै.	०.२०
३५८	३३७ पै.	०.२०
३५९	३३८ पै.	०.२०
३६०	३४० पै.	०.६०
३६१	३४१ पै.	०.६०
३६२	३४२ पै.	०.६०
३६३	३४३ पै.	०.६०
३६४	३४४ पै.	०.६०
३६५	३४५ पै.	०.६०
३६६	३४६ पै.	०.६०
३६७	३४७ पै.	०.६०
३६८	३४८/१	१.६०
३६९	३४८/२	१.६१
३७०	३४९	१.४०
३७१	३५०	१.५३
३७२	३५१	१.५८
३७३	३५२	१.०८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
३७४	३५३	१.००
३७५	३५४	०.६५
३७६	३५५	०.७२
३७७	३५६	०.५८
३७८	३५७	२.५७
३७९	३५८	०.९५
३८०	३५९/१	०.९५
३८१	३५९/२	०.९४
३८२	३६०/१	१.६५
३८३	३६०/२	१.६४
३८४	३६१/१	०.८०
३८५	३६१/२	१.३२
३८६	३६१/३	१.२४
३८७	३६२	१.७०
३८८	३६३	०.८६
३८९	३६४	०.५१
३९०	३६५	०.०४
३९१	३६६	०.२०
३९२	३६७/१	१.६८
३९३	३६७/२	१.६८
३९४	३६८/१	१.११
३९५	३६८/२	१.११
३९६	३६९	२.२४
३९७	३७०	०.७४
३९८	३७१	१.१७
३९९	३७२	१.६१
४००	३७३ पै.	०.७०
४०१	३७४ पै.	०.७०
४०२	३७५ पै.	०.७०
४०३	३७६ पै.	०.७०
४०४	३७७ पै.	०.७०
४०५	३७८ पै.	०.७०
४०६	३७९ पै.	०.७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
४०७	३८० पै.	०.७०
४०८	३८१ पै.	०.७०
४०९	३८२ पै.	०.८७
४१०	३८३ पै.	१.६९
४११	३८४	०.२०
४१२	३८५	०.२०
४१३	३८६	०.२०
४१४	३८७	०.२०
४१५	३८८	०.२०
४१६	३८९	०.२०
४१७	३९०	०.२०
४१८	३९१	०.२०
४१९	३९२	०.२०
४२०	३९३	०.२०
४२१	४०१	०.१०
४२२	४०२	०.३०
४२३	४०३ पै.	१.४०
४२४	४०४ पै.	१.५०
४२७	४०५ पै.	०.११
४२८	४०६ पै.	१.४०
४३०	४०७ पै.	१.४०
४३२	४०८	०.०४
४३४	४८०	०.४५
४३५	४९३ पै.	४.५०
४३७	४८१/१	१.७७
४३८	४८१/२	१.७४
४३९	४८१/३	०.४०
४४०	४८२	०.०२
४४१	४८३/१	०.६१
४४२	४८३/२	०.६१
४४३	४८४	०.०३
४४४	४८५	०.०२
४४५	४८६	१.१६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
४४६	४८७	१.२२
४४७	४८८/१	०.७४
४४८	४८८/२	०.९४
४४९	४८८/३	०.७४
४५०	४८८/४	०.७४
४५१	४८९	०.५४
४५२	४९०/१	२.२५
४५३	४९०/२/अ	१.१४
४५४	४९०/२/ब	०.५७
४५५	४९०/२/क	०.५६
४५६	४९०/३	०.५३
४५७	४९०/४	०.५४
४५८	४९०/५	०.६८
४५९	४९०/६	०.७२
४६०	४९०/७	०.२७
४६१	४९०/८	०.३९
४६२	४९०/९	०.०६
४६३	४९०/१०	०.८४
४६४	४९०/११/अ	०.४३
४६५	४९०/११/ब	०.४३
४६६	४९०/१२	०.९३
४६७	४९०/१३/अ	०.४९
४६८	४९०/१३/ब	०.४९
४६९	४९१/१	१.००
४७०	४९१/२	०.८०
४७१	४९१/३	०.८०
४७२	४९१/४	०.८०
४७३	६९६/१	१.२९
४७४	६९६/२	४.००
४७५	६९७/१	०.६५
४७६	६९७/२	०.६५
४७७	६९७/३	०.६५
४७८	६९७/४	१.९५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
४७९	६९८	०.०२
४८०	६९९/१	१.३२
४८१	६९९/२	१.३२
४८२	६९९/३	१.३२
४८३	७०१	१.८९
४८४	७११	०.९३
४८५	७१२	१.१७
४८६	७१३	०.२३
४८७	७१४	०.३९
४८८	७१५	०.६५
४८९	७१६	०.५१
४९०	७१७	०.८३
४९१	७१८	१.६९
४९२	७१९/१	१.४१
४९३	७१९/२	१.४२
४९४	७२०	०.१७
४९५	७२१	०.२४
४९६	७२२	०.८१
४९७	७२३	०.५०
४९८	७२४	०.३५
४९९	७२५/१	०.२९
५००	७२५/२	०.३०
५०१	७२६	१.०२
५०२	७२७	०.०२
५०३	७२८/१	१.८०
५०४	७२८/२	१.४१
५०५	७२९	०.४१
५०६	७३०	०.५०
५०७	७३१	०.३४
५०८	७३२/१	०.२२
५०९	७३२/२	०.२२
५१०	७३३/१	०.५०
५११	७३३/२	०.२८

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर	१	२	३ (सीसीए) हेक्टर
५१२	७३४	२.२२	५४५	७६२	०.१३
५१३	७३५	०.६६	५४६	७६३	०.१०
५१४	७३६	०.५६	५४७	७६४	०.१३
५१५	७३७	१.१२	५४८	७६५	०.३१
५१६	७३८	०.८६	५४९	७६६	०.१९
५१७	७३९	०.८४	५५०	७६७	०.११
५१८	७४०	०.८५	५५१	७६८	०.११
५१९	७४१/१	०.२०	५५२	७६९	०.०७
५२०	७४१/२	०.४१	५५३	७७०	०.०५
५२१	७४२	०.२२	५५४	७७१	०.०६
५२२	७४३	०.२१	५५५	७७२	०.२०
५२३	७४४	०.२४	५५६	७७३	०.२०
५२४	७४५	०.२४	५५७	७७४/१	०.३०
५२५	७४६	१.१४	५५८	७७४/२	०.३०
५२६	७४७/१	०.३१	५५९	७७५	०.०६
५२७	७४७/२	०.५२	५६०	७७६	०.४४
५२८	७४८	०.६७	५६१	७७७	०.०२
५२९	७४९	०.५१	५६२	७७८	०.०८
५३०	७५०/१	२.१५	५६३	७७९	०.४८
५३१	७५०/२	०.०७	५६४	७८०	०.०४
५३२	७५१	०.३१	५६५	७८१	०.९२
५३३	७५२	०.३१	५६६	७८२	०.१९
५३४	७५३	०.४२	५६७	७८३	०.०८
५३५	७५४	०.०३	५६८	७८४/१	०.५६
५३६	७५५	०.०४	५६९	७८४/२	०.५५
५३७	७५६/१	०.०२	५७०	७८४/३	०.११
५३८	७५६/२	०.०१	५७१	७८५	०.४५
५३९	७५६/३	०.०३	५७२	७८६/१	०.२१
५४०	७५७	०.४१	५७३	७८६/२	०.२२
५४१	७५८	०.३६	५७४	७८६/३	०.२२
५४२	७५९	०.११	५७५	७८८/१	०.२६
५४३	७६०	०.०५	५७६	७८८/२	०.२५
५४४	७६१	०.०४	५७७	७८९	०.४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
५७८	७९०	०.४६
५७९	७९१	१.३८
५८०	७९७/१	०.४१
५८१	७९७/२	०.२७
५८२	७९७/३	०.२७
५८३	७९८	०.१९
५८४	७९९	१.२१
५८५	८००	१.०१
५८६	८०१	१.०२
५८७	८०२	१.३०
५८८	८०३	०.०१
५८९	८०४	१.४५
५९०	८०५	१.०३
५९१	८०६	१.५६
५९२	८०७/१	१.१७
५९३	८०७/२	०.२२
५९४	८०८	१.१४
५९५	८०९	१.१४
५९६	८१०	२.३१
५९८	८११/२	२.८९
५९९	८१२	०.०४
६००	८१३/१	१.९६
६०१	८१३/१/८	०.६३
६०२	८१३/२	१.३३
६०३	८१४/१	०.१८
६०४	८१४/२	०.२८
६०५	८१४/३	०.८३
६०६	८१५	०.७९
६०७	८१६	०.७२
६०८	८६०	०.२७
६०९	८३८/१	०.१०
६१०	८३८/२	०.८८
६११	८३८/३	२.५३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
६१२	८३८/४	१.३९
६१३	१४६२/१	०.३३
६१४	१४६२/२	०.३५
६१५	१४६२/३	०.३३
६१६	१४६३/१	०.९१
६१७	१४६३/२	०.९१
६१८	१४६३/३	०.९१
६१९	१४६४	०.१९
६२०	१४६५	०.१९
६२१	१४६६	०.०४
६२२	१४६७	०.३०
६२३	१४६८	०.२९
६२४	१४६९	०.७८
६२५	१४७०	०.०८
६२६	१४७१	०.३०
६२७	१४७२	१.५१
६२८	१४७३	०.३८
६२९	१४७४	०.६७
६३०	१४७५	०.१०
६३१	१४७६	०.२०
६३२	१४७७	०.०७
६३३	१४७८	०.१९
६३४	१४७९	०.६३
६३५	१४८०	०.३१
६३६	१४८१	०.४४
६३७	१४८२	०.२३
६३८	१४८३	०.२१
६३९	१४८४	०.२२
६४०	१४८५	०.२३
६४१	१४८६	०.०७
६४२	१४८७	०.१०
६४३	१४८८	०.०५
६४४	१४८९	०.४५

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
६४५	१४९०	०.४५	६७८	१५१४	०.०४
६४६	१४९१	१.०४	६७९	१५१५	०.१९
६४७	१४९२	०.०२	६८०	१५१६	०.१५
६४८	१४९३/१	०.२९	६८१	१५१७	०.२७
६४९	१४९३/२	०.३०	६८२	१५१८/१	०.३३
६५०	१४९३/३	०.२८	६८३	१५१८/२	०.३१
६५१	१४९३/४	०.३०	६८४	१५१९	०.१७
६५२	१४९३/५	०.०२	६८५	१५२०	०.४०
६५३	१४९४/१	०.५६	६८६	१५२१	०.३०
६५४	१४९४/२	०.५६	६८७	१५२२	०.२९
६५५	१४९५	१.४४	६८८	१५२३	०.१३
६५६	१४९६	१.०६	६८९	१५२४	०.१४
६५७	१४९७/१	०.२८	६९०	१५२५	०.३६
६५८	१४९७/२	०.२९	६९१	१५२६	०.०२
६५९	१४९७/३	०.२८	६९२	१५२७	०.०१
६६०	१४९७/४	०.२७	६९३	१५२८	०.३१
६६१	१४९८	०.५३	६९४	१५२९	१.७४
६६२	१४९९	०.२६	६९५	१५३०	०.०८
६६३	१५००	०.३२	६९६	१५३१	०.१२
६६४	१५०१	०.०३	६९७	१५३२/१	०.०२
६६५	१५०२	०.०८	६९८	१५३२/२	०.१३
६६६	१५०३	०.०५	६९९	१५३३	०.१३
६६७	१५०४	०.०४	७००	१५३४/१	०.९१
६६८	१५०५/१	१.०४	७०२	१५३५	०.१९
६६९	१५०५/२	०.८५	७०३	१५३६	०.१८
६७०	१५०६	०.२७	७०४	१५३७	०.३९
६७१	१५०७	०.०३	७०६	१५३९	०.५१
६७२	१५०८	०.०४	७०७	१५४०	०.५३
६७३	१५०९	०.१८	७०८	१५४१	०.१८
६७४	१५१०	०.२२	७०९	१५४२	०.३९
६७५	१५११	०.३३	७१०	१५४३	०.३२
६७६	१५१२	०.१०	७११	१५४४	०.६६
६७७	१५१३	०.३१	७१३	१५४६	०.०१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
			(सीसीए)
			हेक्टर
१	२	३	
७१४	१५४७	०.१२	
७१५	१५४८	०.११	
७१६	१५४९	०.२४	
७१७	१५५०	०.४०	
७१८	१५५१	०.०२	
७१९	१५५२	०.४१	
७२०	१५५३	०.४६	
७२१	१५५४	०.३७	
७२२	१५५५/१	०.३३	
७२३	१५५५/२	०.३३	
७२४	१५५६/१	०.२६	
७२५	१५५६/२	०.२७	
७२६	१५५७	०.०५	
७२७	१५५८	०.३६	
७२८	१५५९	०.२८	
७२९	१५६०	०.३३	
७३०	१५६१	०.५९	
७३१	१५६२	०.४९	
७३२	१५६३	०.२१	
एकूण ..	७३२	४५४.४२	

वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले,

कार्यकारी अभियंता,

लघुपाटबंधारे विभाग, क्रमांक १, पंढरपूर,

तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

सोलापूर, १४ मार्च २०१८.

MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(Notification III)

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (५)/२०१८.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on volumetric basis and as per

Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Vaijnath Manmathappa Chille, Executive Engineer, Minor Irrigation Division, Pandharpur hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Section Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Vaijnath Manmathappa Chille, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Pune Irrigation Circle, Pune within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Minor Irrigation Division, Pandharpur

Sub-Division : Sangola Branch Construction, Sub-Division, Sangola.

Name of the Project : Sangola Branch Canal

Area Notified : 454.52 Ha.

No. of villages : 1-Akola, taluka Sangola, district Solapur.

Description of area notified : Dy. 18, 19 of Sangola Branch Canal, WUA No. 21.

Area : 454.52 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed WUA No. 21, Akola, taluka Sangola, district Solapur.

Details of Area Notified

District Solapur, taluka Sangola

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)
Gat Nos.	Area
1	2
3	(Ha.)
Akola	732
	454.42
Total	732
	454.42

Schedule-B**Schedule-B—contd.**

District Solapur, taluka Sangola, village Akola			Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Sr. No.	Delineated Area				
	Gat No.	Area			
1	2	3 (CCA) H. A.			
			38	37	0.33
			39	38	0.01
			40	39	0.18
1	1	2.68	41	40	0.24
2	2	0.06	42	41	0.11
3	3	0.78	43	42	0.19
4	4	0.74	44	43	0.16
5	5	0.90	45	44	0.30
6	6/1.	0.52	46	45	0.30
7	6/2.	0.25	47	46	0.01
8	7	0.31	48	47	0.21
9	8	0.25	49	48	0.27
10	9	0.18	50	49	0.41
11	10	0.74	51	50	0.35
12	11	0.01	52	51	0.22
13	12	0.01	53	52	0.03
14	13	0.01	54	53	0.46
15	14	0.00	55	54/1	0.22
16	15	0.37	56	54/2	0.20
17	16	0.34	57	54/3	0.20
18	17	0.13	58	55	0.44
19	18	0.12	59	56	0.54
20	19	0.07	60	57	0.49
21	20	0.09	61	58	0.49
22	21	0.03	62	59	0.11
23	22	0.02	63	60	0.05
24	23	0.19	64	61	0.04
25	24	0.45	65	62	0.15
26	25	0.14	66	63	0.17
27	26	0.01	67	64	0.17
28	27	0.05	68	65	0.16
29	28	0.09	69	66	0.01
30	29	0.16	70	67	0.11
31	30	0.31	71	68	0.07
32	31	0.09	72	69	0.17
33	32	0.09	73	70	0.36
34	33	0.10	74	71	0.24
35	34	0.40	75	72	0.25
36	35	0.54	76	73	0.28
37	36	0.22	77	74	0.27

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
78	75	0.23
79	76	0.31
80	77	0.33
81	78	0.85
82	79	0.32
83	80	0.28
84	81	0.04
85	82	0.50
86	83	0.27
87	84	0.31
88	85	0.29
89	86	0.32
90	87	0.26
92	89	6.07
93	90	0.21
94	91	0.22
95	92	0.43
96	93	0.48
97	94	0.11
98	95	0.15
99	96	0.14
100	97	0.15
102	99	0.14
103	100	0.49
104	101	0.05
105	102	0.07
106	103	0.40
107	104	0.33
108	105	0.38
109	106	0.06
110	107	0.81
111	108	0.08
112	109	0.42
113	110/1	0.46
114	111/1	0.50
115	111/2	0.06
116	112	0.28
117	113	0.61
119	115	0.80
120	116	1.06

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
121	117	0.56
122	118	0.22
123	119/1	1.25
124		1.25
125	120/1	1.50
126	120/2	1.50
127	120/3	1.50
128	120/4	0.94
129	121	1.34
130	122	1.75
131	123	3.44
132	124	0.88
133	125	0.90
134	126	1.19
135	127	0.19
136	128	0.15
137	129	0.05
138	130	0.56
139	131	0.12
140	132	0.17
141	133	0.08
142	134	0.10
143	135	0.26
144	136	0.10
145	137	0.27
146	138	0.08
147	139	0.24
148	140	0.26
149	141	0.28
150	142	0.29
151	143	0.16
152	144	0.17
153	145	0.30
154	146	1.87
155	147	1.55
156	148	1.68
157	149	1.69
158	150	1.20
159	151	0.97
160	152	0.85

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
161	153	0.78
162	154	0.72
163	155	1.11
164	156	1.02
165	157	1.63
166	158	0.34
167	159	0.05
168	160	1.32
169	161/1	0.84
170	161/1/B	0.83
171	161/2	0.94
172	162	1.59
173	163	0.86
174	164	0.50
175	165	0.39
176	166	0.83
177	167	1.67
178	168	1.32
179	169	0.92
180	170	0.97
181	171	0.83
182	172	1.48
183	173	1.31
184	174/1	1.36
185	174/2	1.37
186	175/1	1.35
187	175/2	1.35
188	176	0.38
189	177	0.67
190	178	0.71
191	179	0.45
192	180	0.26
193	181	0.27
194	182	1.74
195	183	0.96
196	184	1.30
197	185	1.21
198	186	0.70
199	187	0.60
200	188	0.34

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
201	189	0.34
202	190	0.64
203	191	0.82
204	192	0.83
205	193	1.56
206	194	0.79
207	195	0.86
208	196	0.87
209	197	0.82
210	198	0.82
211	199	0.99
212	200	1.21
213	201	1.21
214	202	0.48
215	203	0.20
216	204	0.18
217	205	0.48
218	206	0.64
219	207	0.65
220	208	0.54
221	209	0.77
222	210	0.65
223	211	0.44
224	212	0.03
225	213/1	0.01
226	213/2	1.22
227	214	0.53
228	215	0.76
229	216	2.47
230	217	6.33
231	218/1A	2.00
232	218/1/B	0.83
233	218/1/C	1.41
234	218/2/A	1.39
235	218/2/B	1.38
236	218/2/C/1	0.70
237	218/2/C/2	1.36
238	218/3/A	1.50
239	218/3/B	1.34
240	218/3/C	0.64

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
241	218/3/D	1.34
242	219/1	0.78
243	219/2	0.78
244	220	0.00
245	221	1.56
246	222	1.20
247	223	0.06
248	224	0.05
249	225	0.17
250	226/1	0.20
251	226/2	0.78
252	227	0.21
253	228	0.15
254	229	0.21
255	230	0.64
256	231/1	0.05
257	231/2	0.84
258	231/3	0.84
259	231/4	0.84
260	232	0.54
261	233	0.35
262	234	0.36
263	235/1	0.75
264	235/2	0.72
265	235/3	1.14
266	236	1.43
267	237	0.76
268	238	0.00
269	239	0.69
270	240	0.67
271	241	0.67
272	242	0.67
273	243	0.81
274	244	0.96
275	245	0.59
276	246	0.05
277	247	1.13
278	248	0.03
279	249	1.78
280	250	0.30

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
281	251	0.50
282	252	0.55
283	253	0.23
284	254	0.67
285	255	1.27
286	256	0.85
287	257	0.02
288	258	0.27
290	260	0.84
291	261/1	0.37
292	261/2	0.38
293	261/3	0.37
294	262/1	0.33
295	262/2	0.33
296	263	0.45
297	264	0.43
298	265/1	1.01
299	265/2	1.01
300	265/3	0.81
301	265/4	1.01
303	266	1.11
304	267	0.88
305	268	0.21
306	269	0.21
307	270	0.21
308	271	0.69
309	272	1.79
310	273	1.47
311	274	0.01
312	275/1	0.69
313	275/2	0.69
314	276	1.44
315	277/1	0.73
316	277/2	0.73
317	278	0.49
319	280	0.06
320	281	0.43
321	282	0.42
322	283	0.42
323	284	0.40

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
324	285	0.45
325	286/1	0.47
326	286/2	0.47
327	287	1.33
328	288	1.26
329	289	1.62
330	290/1	0.83
331	290/2	2.48
332	291	3.20
333	292	3.27
334	293	3.74
335	294/1	0.98
336	294/2	0.80
337	295	1.33
338	296	1.73
339	297/1	1.86
340	297/2	1.86
341	297/3	1.20
342	297/4	1.20
343	297/5	1.42
344	323P	0.10
345	324P	0.10
346	325P	0.10
347	326P	0.10
348	327P	0.10
349	328P	0.10
350	329P	0.10
351	330P	0.10
352	331P	0.10
353	332P	0.10
354	333P	0.30
355	334P	0.50
356	335P	0.20
357	336P	0.20
358	337P	0.20
359	338P	0.20
360	340P	0.60
361	341P	0.60
362	342P	0.60
363	343P	0.60

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
364	344P	0.60
365	345P	0.60
366	346P	0.60
367	347P	0.60
368	348/1	1.60
369	348/2	1.61
370	349	1.40
371	350	1.53
372	351	1.58
373	352	1.08
374	353	1.00
375	354	0.65
376	355	0.72
377	356	0.58
378	357	2.57
379	358	0.95
380	359/1	0.95
381	359/2	0.94
382	360/1	1.65
383	360/2	1.64
384	361/1	0.80
385	361/2	1.32
386	361/3	1.24
387	362	1.70
388	363	0.86
389	364	0.51
390	365	0.04
391	366	0.20
392	367/1	1.68
393	367/2	1.68
394	368/1	1.11
395	368/2	1.11
396	369	2.24
397	370	0.74
398	371	1.17
399	372	1.61
400	373P	0.70
401	374P	0.70
402	375P	0.70
403	376P	0.70

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
404	377P	0.70
405	378P	0.70
406	379P	0.70
407	380P	0.70
408	381P	0.70
409	382P	0.87
410	383P	1.69
411	384	0.20
412	385	0.20
413	386	0.20
414	387	0.20
415	388	0.20
416	389	0.20
417	390	0.20
418	391	0.20
419	392	0.20
420	393	0.20
421	471	0.10
422	472	0.30
423	473P	1.40
425	474P	1.50
427	475P	0.11
428	476P	1.40
430	477P	1.40
432	478	0.04
434	480	0.45
435	493P	4.50
437	481/1	1.77
438	481/2	1.74
439	481/3	0.40
440	482	0.02
441	483/1	0.61
442	483/2	0.61
443	484	0.03
444	485	0.02
445	486	1.16
446	487	1.22
447	488/1	0.74
448	488/2	0.94
449	488/3	0.74

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
450	488/4	0.74
451	489	0.54
452	490/1	2.25
453	490/2/A	1.14
454	490/2/B	0.57
455	490/2/C	0.56
456	490/3	0.53
457	490/4	0.54
458	490/5	0.68
459	490/6	0.72
460	490/7	0.27
461	490/8	0.39
462	490/9	0.06
463	490/10	0.84
464	490/11/A	0.43
465	490/11/B	0.43
466	490/12	0.93
467	490/13/A	0.49
468	490/13/B	0.49
469	491/1	1.00
470	491/2	0.80
471	491/3	0.80
472	491/4	0.80
473	696/1	1.29
474	696/2	4.00
475	697/1	0.65
476	697/2	0.65
477	697/3	0.65
478	697/4	1.95
479	698	0.02
480	699/1	1.32
481	699/2	1.32
482	699/3	1.32
483	701	1.89
484	711	0.93
485	712	1.17
486	713	0.23
487	714	0.39
488	715	0.65
489	716	0.51

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
490	717	0.83
491	718	1.69
492	719/1	1.41
493	719/2	1.42
494	720	0.17
495	721	0.24
496	722	0.81
497	723	0.50
498	724	0.35
499	725/1	0.29
500	725/2	0.30
501	726	1.02
502	727	0.02
503	728/1	1.80
504	728/2	1.41
505	729	0.41
506	730	0.50
507	731	0.34
508	732/1	0.22
509	732/2	0.22
510	733/1	0.50
511	733/2	0.28
512	734	2.22
513	735	0.66
514	736	0.56
515	737	1.12
516	738	0.86
517	739	0.84
518	740	0.85
519	741/1	0.20
520	741/2	0.41
521	742	0.22
522	743	0.21
523	744	0.24
524	745	0.24
525	746	1.14
526	747/1	0.31
527	747/2	0.52
528	748	0.67
529	749	0.51

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
530	750/1	2.15
531	750/2	0.07
532	751	0.31
533	752	0.31
534	753	0.42
535	754	0.03
536	755	0.04
537	756/1	0.02
538	756/2	0.01
539	756/3	0.03
540	757	0.41
541	758	0.36
542	759	0.11
543	760	0.05
544	761	0.04
545	762	0.13
546	763	0.10
547	764	0.13
548	765	0.31
549	766	0.19
550	767	0.11
551	768	0.11
552	769	0.07
553	770	0.05
554	771	0.06
555	772	0.20
556	773	0.20
557	774/1	0.30
558	774/2	0.30
559	775	0.06
560	776	0.44
561	777	0.02
562	778	0.08
563	779	0.48
564	780	0.04
565	781	0.92
566	782	0.19
567	783	0.08
568	784/1	0.56
569	784/2	0.55

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
570	784/3	0.11
571	785	0.45
572	786/1	0.21
573	786/2	0.22
574	786/3	0.22
575	788/1	0.26
576	788/2	0.25
577	789	0.40
578	790	0.46
579	791	1.38
580	797/1	0.41
581	797/2	0.27
582	797/3	0.27
583	798	0.19
584	799	1.21
585	800	1.01
586	801	1.02
587	802	1.30
588	803	0.01
589	804	1.45
590	805	1.03
591	806	1.56
592	807/1	1.17
593	807/2	0.22
594	808	1.14
595	809	1.14
596	810	2.31
598	811/2	2.89
599	812	0.04
600	813/1	1.96
601	813/1/B	0.63
602	813/2	1.33
603	814/1	0.18
604	814/2	0.28
605	814/3	0.83
606	815	0.79
607	816	0.72
608	860	0.27
609	838/1	0.10
610	838/2	0.88

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
611	838/3	2.53
612	838/4	1.39
613	1462/1	0.33
614	1462/2	0.35
615	1462/3	0.33
616	1463/1	0.91
617	1463/2	0.91
618	1463/3	0.91
619	1464	0.19
620	1465	0.19
621	1466	0.04
622	1467	0.30
623	1468	0.29
624	1469	0.78
625	1470	0.08
626	1471	0.30
627	1472	1.51
628	1473	0.38
629	1474	0.67
630	1475	0.10
631	1476	0.20
632	1477	0.07
633	1478	0.19
634	1479	0.63
635	1480	0.31
636	1481	0.44
637	1482	0.23
638	1483	0.21
639	1484	0.22
640	1485	0.23
641	1486	0.07
642	1487	0.10
643	1488	0.05
644	1489	0.45
645	1490	0.45
646	1491	1.04
647	1492	0.02
648	1493/1	0.29
649	1493/2	0.30
650	1493/3	0.28

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
651	1493/4	0.30
652	1493/5	0.02
653	1494/1	0.56
654	1494/2	0.56
655	1495	1.44
656	1496	1.06
657	1497/1	0.28
658	1497/2	0.29
659	1497/3	0.28
660	1497/4	0.27
661	1498	0.53
662	1499	0.26
663	1500	0.32
664	1501	0.03
665	1502	0.08
666	1503	0.05
667	1504	0.04
668	1505/1	1.04
669	1505/2	0.85
670	1506	0.27
671	1507	0.03
672	1508	0.04
673	1509	0.18
674	1510	0.22
675	1511	0.33
676	1512	0.10
677	1513	0.31
678	1514	0.04
679	1515	0.19
680	1516	0.15
681	1517	0.27
682	1518/1	0.33
683	1518/2	0.31
684	1519	0.17
685	1520	0.40
686	1521	0.30
687	1522	0.29
688	1523	0.13
689	1524	0.14
690	1525	0.36
691	1526	0.02
692	1527	0.01
693	1528	0.31
694	1529	1.74

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
695	1530	0.08
696	1531	0.12
697	1532/1	0.02
698	1532/2	0.13
699	1533	0.13
700	1534/1	0.91
702	1535	0.19
703	1536	0.18
704	1537	0.39
706	1539	0.51
707	1540	0.53
708	1541	0.18
709	1542	0.39
710	1543	0.32
711	1544	0.66
713	1546	0.01
714	1547	0.12
715	1548	0.11
716	1549	0.24
717	1550	0.40
718	1551	0.02
719	1552	0.41
720	1553	0.46
721	1554	0.37
722	1555/1	0.33
723	1555/2	0.33
724	1556/1	0.26
725	1556/2	0.27
726	1557	0.05
727	1558	0.36
728	1559	0.28
729	1560	0.33
730	1561	0.59
731	1562	0.49
732	1563	0.21

Total ..	732	454.42
-----------------	------------	---------------

VAIJNATH MANMATHAPPA CHILLE,

Executive Engineer,
Minor Irrigation Division No. 1,
taluka Songola, district Solapur.

Solapur, 14th March 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (६)/२०१८.—
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करीत आहे.

मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर

उपविभाग : सांगोला शाखा कालवा बांधकाम उपविभाग, सांगोला.

प्रकल्पाचे नाव : सांगोला शाखा कालवा

अधिसूचित केलेले क्षेत्र : ५१५.५३ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : सांगोला शाखा कालव्यावरील, वित्तिका क्रमांक २० वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक २२.

गावांची संख्या : २-अकोला, कडलास, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक २२, कडलास, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
अकोला	१२३	८२.५७	
कडलास	३१६	४३२.९६	
एकूण	४३९	५१५.५३	

अनुसूची-ब

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हे.
	गाव अकोला	
१	२९२ पै.	०.१०
२	२९३ पै.	०.३०
३	२९४ पै.	०.३०
४	२९५ पै.	०.३०
५	२९६ पै.	०.३०
६	२९७ पै.	०.५०
७	२९८	५.६८
८	२९९	१.००
९	३००	०.५२
१०	३०१	०.५४
११	३०२	०.३२
१२	३०३	०.३४
१३	३०४	०.३४
१४	३०५	०.३३
१५	३०६	०.३३
१६	३०७	०.३१
१७	३०८	४.२१
१८	३०९	०.९६
१९	३१०	१.०५
२०	३११	२.८७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अकोला--चालू

२१	३१२/१	०.८७
२२	३१२/२	०.८७
२३	३१२/३	०.८६
२४	३१३	४.४८
२५	३१४	०.६५
२६	३१५	१.३४
२७	३१६	०.८७
२८	३१७	१.८६
२९	३१८	०.६४
३०	३१९	०.७४
३१	३२०	१.१०
३२	३२१	१.३०
३३	३२२	१.२२
३४	३२३ पै.	०.१०
३५	३२४ पै.	०.१०
३६	३२५ पै.	०.१०
३७	३२६ पै.	०.१०
३८	३२७ पै.	०.१०
३९	३२८ पै.	०.१०
४०	३२९ पै.	०.१०
४१	३३० पै.	०.१०
४२	३३१ पै.	०.१०
४३	३३२ पै.	०.१०
४४	३३३ पै.	०.३०
४५	३३४ पै.	०.५०
४६	३३५ पै.	०.२०
४७	३३६ पै.	०.२०
४८	३३७ पै.	०.२०
४९	३३८ पै.	०.२०
५०	३३९ पै.	०.६०
५१	३४० पै.	०.६०
५२	३४१ पै.	०.६०
५३	३४२ पै.	०.६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अकोला--चालू

५४	३४३ पै.	०.६०
५५	३४४ पै.	०.६०
५६	३४५ पै.	०.६०
५७	३४६	०.२०
५८	३४७	०.२०
५९	३६० पै.	०.१०
६०	३६१ पै.	०.१०
६१	३६२ पै.	०.१०
६२	३६३ पै.	०.१०
६३	३६६ पै.	०.१०
६४	३६७ पै.	०.१०
६५	३६८ पै.	०.१०
६६	३६९ पै.	०.१०
६७	३७० पै.	०.१०
६८	३७१ पै.	०.१०
६९	३७२ पै.	०.१०
७०	३७३ पै.	०.१०
७१	३७४ पै.	०.१०
७२	३७५ पै.	०.१०
७३	३७६ पै.	०.१०
७४	३७७ पै.	०.१०
७५	३७८ पै.	०.१०
७६	३७९ पै.	०.१०
७७	३८० पै.	०.१०
७८	३८१ पै.	०.१०
७९	३८२ पै.	०.१०
८०	३८३ पै.	०.१०
८१	३८४ पै.	०.१०
८२	३८५ पै.	०.१०
८३	३८६ पै.	०.१०
८४	३८७ पै.	०.१०
८५	३८८ पै.	०.१०
८६	३८९ पै.	०.१०
८७	३९० पै.	०.१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव अकोला--चालू

८८	३९१ पै.	०.१०
८९	३९२ पै.	०.१०
९०	३९३ पै.	०.१०
९१	४०५/१	१.१५
९२	४०५/२	१.१५
९३	४०५/३	१.४०
९४	४०५/४	१.६०
९५	४०६	१.४५
९६	४०७	१.००
९७	४०८	१.४१
९८	४०९	१.०९
९९	४१०/१	१.०१
१००	४१०/२	१.०२
१०१	४११	१.१९
१०२	४१२	०.७८
१०३	४१३	०.७४
१०४	४१४	२.३४
१०५	४१५	०.५५
१०६	४१६	१.५७
१०७	४१७	१.२१
१०८	४१८	१.१५
१०९	४१९	०.९६
११०	४२०	१.१५
१११	४२१	१.०२
११२	४२२	०.९३
११३	४२३/१	०.६३
११४	४२३/२	०.६३
११५	४२३/३	०.६३
११६	४२४	०.४९
११७	४२५	१.२३
११८	४२६	१.२१
११९	४२७	१.१८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव अकोला--चालू

१२०	४२८ पै.	१.२०
१२१	४२९ पै.	०.६०
१२२	४३० पै.	०.३५
१२३	४३१ पै.	०.७५

एकूण ..

१२३ ८२.५७

गाव कडलास

१	५४९	२.५०
२	५५४	१.३८
३	५५५	४.०४
४	५५६	०.०९
५	५५७/१/अ	२.४३
६	५५७/१/ब	१.७६
७	५५७/२	१.३४
८	५८९	२.००
९	५९०	१.९३
१०	५९१/१	१.२८
११	५९१/२	१.२८
१२	५९२/१	०.९६
१३	५९२/२	०.९६
१४	५९२/३	०.९७
१५	५९२/४	०.९७
१६	५९३/१	२.८९
१७	५९३/२/अ	२.२४
१८	५९३/२/ब	०.६५
१९	६०२/२ पै.	५.१५
२०	६०३/१	१.७०
२१	६०३/२	१.६२
२२	६०३/३	१.६६
२३	६०३/४	१.७०
२४	६०४	२.८४
२५	६०५	२.७३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कडलास--चालू

२६	६०६	१.४६
२७	६०७	१.४२
२८	६०८	१.२५
२९	६०९	१.२४
३०	६१०	१.२९
३१	६११	१.२५
३२	६१२	१.६२
३३	६१३	३.३३
३४	६१४	१.५७
३५	६१५	१.९८
३६	६१६	२.८७
३७	६१७/१	१.६४
३८	६१७/२	०.८२
३९	६१७/३	०.८२
४०	६१८	२.२१
४१	६१९	२.३१
४२	६२०/१/अ	१.३६
४३	६२०/१/ब	१.३६
४४	६२०/१/क	१.३६
४५	६२०/२	१.३६
४६	६२१	२.३६
४७	६२२	१.४५
४८	६२३	०.८१
४९	६२४	१.२०
५०	६२५	१.२०
५१	६२६	२.०२
५२	६२७	१.०३
५३	६२८	०.९९
५४	६२९	४.११
५५	६३०	०.१२
५६	६३१/१	०.८१
५७	६३१/२	०.८१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कडलास--चालू

५८	६३२	१.६३
५९	६३३	२.२४
६०	६३४/१	०.३१
६१	६३४/२	०.९०
६२	६३५	१.२७
६३	६३६/१/अ	०.७५
६४	६३६/१/ब/१	०.३४
६५	६३६/१/ब/२	०.४१
६६	६३६/१/क	०.७५
६७	६३६/२	०.८१
६८	६३९/१	१.२८
६९	६३९/२	१.२९
७०	६३९/३	२.६१
७१	६४०	२.७२
७२	६४१	१.४५
७३	६४२	१.८७
७४	६४३	२.५९
७५	६४४	१.३७
७६	६४५	०.३९
७७	६४६	०.९४
७८	६४७	१.३७
७९	६४८	०.८९
८०	६४९/१	१.१५
८१	६४९/२	१.१५
८२	६५०	२.२८
८३	६५१/१	१.५४
८४	६५१/२/अ	०.८१
८५	६५१/२/ब	१.०९
८६	६५२	३.७४
८७	६५३/१	२.४४
८८	६५३/२	२.००
८९	६५३/३	२.००

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव कडलास--चालू			गाव कडलास--चालू		
९०	६५३/४	२.००	१२२	६७०/१	१.९२
९१	६५४	२.१३	१२३	६७०/२	१.९२
९२	६५५/१	०.४०	१२४	६७१	३.९९
९३	६५५/२	०.४०	१२५	६७२/१	१.६२
९४	६५५/३	१.६५	१२६	६७२/२	३.६४
९५	६५५/४	०.८०	१२७	६७३/१	०.८१
९६	६५५/५	१.२२	१२८	६७३/२	३.२६
९७	६५६	२.४४	१२९	६७४	२.११
९८	६५७	१.३०	१३०	६७५	१.४६
९९	६५८	१.७७	१३१	६७६	१.३४
१००	६५९/१	१०.८१	१३२	६७७	१.८२
१०१	६५९/२	१.००	१३३	६७८	०.८६
१०२	६६०/१	१.६१	१३४	६७९	०.८३
१०३	६६०/२	१.६१	१३५	६८०	१.०३
१०४	६६०/३	१.६१	१३६	६८१	१.०१
१०५	६६०/४	१.३२	१३७	६८२	१.०१
१०६	६६१/१	१.६०	१३८	६८३/१	१.०१
१०७	६६१/२	१.६०	१३९	६८३	१.०२
१०८	६६१/३	१.६०	१४०	६८४	१.३७
१०९	६६१/४	१.२३	१४१	६८५	०.६०
११०	६६२	२.१०	१४२	६८६	०.२२
१११	६६३	०.०६	१४३	६८७	०.२१
११२	६६४	१.८०	१४४	६८८	०.१९
११३	६६५	०.१६	१४५	६८९	०.२२
११४	६६६/१	७.२८	१४६	६९०	०.३४
११५	६६६/२/अ/१	१.२१	१४७	६९१	०.०४
११६	६६६/२/अ/२	६.०६	१४८	६९२	०.०४
११७	६६६/२/ब	२.०२	१४९	६९३	१.५५
११८	६६७/१	२.०९	१५०	६९४	०.३४
११९	६६७/२	२.०८	१५१	६९५	०.३२
१२०	६६८	३.९८	१५२	६९६	०.०३
१२१	६६९	३.७४	१५३	६९७	०.३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कडलास--चालू

१५४	६९८	१.६०
१५५	६९९/१	०.९१
१५६	६९९/२	०.९०
१५७	७००	१.१४
१५८	७०१	०.९२
१५९	७०२	०.९२
१६०	७०३	०.८६
१६१	७०४	२.५२
१६२	७०५	३.३९
१६३	७०६	०.०२
१६४	७०७/१/अ	१.६१
१६५	७०७/१/ब	५.६९
१६६	७०७/२	२.४२
१६७	७०८/१/१	०.०५
१६८	७०८/१/२	१.१३
१६९	७०८/२	०.८०
१७०	७०८/३	१.१९
१७१	७०९/१/अ	०.८१
१७२	७०९/१ ब	१.०९
१७३	७०९/२	१.२१
१७४	७१०	०.८५
१७५	७११	०.८४
१७६	७१२	१.७०
१७७	७१३/१/१	०.४१
१७८	७१३/१/ब	४.१४
१७९	७१३/२	३.६४
१८०	७१३/३/अ	१.४८
१८१	७१३/३/ब	१.४८
१८२	७१३/३/क	१.४९
१८३	७१४	९.४१
१८४	७१५	१.०८
१८५	७१६	०.८५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कडलास--चालू

१८६	७१७	१.१२
१८७	७१८	१.४२
१८८	७१९	०.२७
१८९	७२०/१	०.८६
१९०	७२०/२	०.५७
१९१	७२१	०.८४
१९२	७३३/१	०.४१
१९३	७३३/२	०.८७
१९४	७३३/३	१.१२
१९५	७३३/४	०.४१
१९६	७३३/५	१.१२
१९७	७३३/६	०.८०
१९८	७३३/७	०.९६
१९९	७३३/८	०.८०
२००	७३३/९	१.६१
२०१	७३३/१०	१.६१
२०२	७३३/११	०.८०
२०३	७३४/१	१.१५
२०४	७३४/२	१.१५
२०५	७३४/३	१.०७
२०६	७३४/४	१.०३
२०७	७३४/५	१.०६
२०८	७३४/६	०.८४
२०९	७३४/७	१.३३
२१०	७३४/८	१.२०
२११	७३५/१	२.६६
२१२	७३५/२	२.८५
२१३	७३६	०.४४
२१४	७३७	०.७६
२१५	७३८/१	०.७३
२१६	७३८/२	०.७४
२१७	७३९	०.४२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव कडलास--चालू

२१८	७४०	१.५२
२१९	७४१	०.०५
२२०	७४२	०.०५
२२१	७४३	०.२०
२२२	७४४	०.०८
२२३	७४५/१	१.०८
२२४	७४५/२	१.०८
२२५	७४६	०.०५
२२६	७४७/१	०.४९
२२७	७४७/२	०.४६
२२८	७४८	०.९४
२२९	७४९	१.०८
२३०	७५०/१	०.५३
२३१	७५०/२	०.५३
२३२	७५१	०.९४
२३३	७५२/१	०.२७
२३४	७५२/२	०.२७
२३५	७५२/३	०.२७
२३६	७५२/४	०.२७
२३७	७५२/५	०.२०
२३८	७५२/६	०.२०
२३९	७५२/७	०.२०
२४०	७५२/८	०.२०
२४१	७५३	०.६०
२४२	७५४	९.९१
२४३	७५५	०.०७
२४४	७५६	०.९६
२४५	७५७/१	०.१५
२४६	७५७/२	०.२२
२४७	७५८/१	०.२०
२४८	७५८/२	०.२०
२४९	७५९	०.३२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव कडलास--चालू

२५०	७६०	०.१५
२५१	७६१	०.७५
२५२	७६२	०.३८
२५३	७६३	०.६९
२५४	७६४	०.११
२५५	७६५	०.२५
२५६	७६६	०.७९
२५७	७६७	०.३१
२५८	७६८	०.३७
२५९	७६९	१.९२
२६०	७७०	०.६०
२६१	७७१	०.४३
२६२	७७२/१	०.३०
२६३	७७२/२	०.३०
२६४	७७२/३	०.४२
२६५	७७२/४	०.४२
२६६	७७३	४.००
२६७	७७४	०.८५
२६८	७७५	१.३६
२६९	७७६/१	०.३३
२७०	७७६/२	०.३३
२७१	७७७	३.९०
२७२	७७८	०.८८
२७३	७७९	१.२१
२७४	७८०	१.३६
२७५	७८१	२.६४
२७६	७८२	१.२३
२७७	७८३	०.४७
२७८	७८४	०.४७
२७९	७८५	१.१४
२८०	७८६	०.१०
२८१	७८७	०.६०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
गाव कडलास--चालू		
२८२	७८८	०.६१
२८३	७८९	०.३२
२८४	७९०	०.३९
२८५	७९१	०.४३
२८६	७९२	०.३३
२८७	७९३	०.३१
२८८	७९४	०.३६
२८९	७९५	०.३१
२९०	७९६	०.३८
२९१	७९७/१	२.६१
२९२	७९७/२	०.०८
२९३	७९८	०.९८
२९४	७९९	०.०८
२९५	८००	०.९४
२९६	८०१	१.१४
२९७	८०२	०.२९
२९८	८०३	०.६७
२९९	८०४	०.६३
३००	८०५	०.७९
३०१	८०६	०.०२
३०२	८०७	०.८१
३०३	८०८	१.६४
३०४	८०९/१	४.००
३०५	८०९/२	४.००
३०६	८०९/३	२.००
३०७	८०९/४	२.००
३०८	८०९/५	२.००
३०९	८०९/६	२.००
३१०	८१०	३.४२
३११	८११	०.०१
३१२	८१२/१	०.८६
३१३	८१२/२	०.८६

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
गाव कडलास--चालू		
३१४	८१२/३	०.८६
३१५	८१२/४	०.८७
३१६	८१३	३.७५
एकूण ..	३१६	४३२.९६

वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले,
कार्यकारी अभियंता,
लघुपाटबंधारे विभाग, पंढरपूर,
तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.
सोलापूर, १४ मार्च २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (६)/२०१८.—
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Vajinath Manmathappa Chille, Executive Engineer, Minor Irrigation Division, Pandharpur hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Vajinath Manmathappa Chille, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra

Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Pune Irrigation Circle, Pune within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Minor Irrigation Division, Pandharpur

Sub-Division : Sangola Branch Construction,
Sub-Division, Sangola.

Name of the Project : Sangola Branch Canal

Area Notified : 515.53 Ha.

No. of villages : 2-Akola, Kadlas, taluka
Sangola, district Solapur.

Description of area notified : Dy. 20 of Sangola
Branch Canal, WUA No. 22.

Area : 515.53 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed WUA No. 22, Kadlas, taluka
Sangola, district Solapur.

Details of Area Notified

District Solapur, taluka Sangola

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Akola	123	82.57
Kadlas	316	432.96
Total	439	515.53

Schedule-B

District Solapur, taluka Sangola

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Akola

1	292P	0.10
2	293P	0.30
3	294P	0.30
4	295P	0.30
5	296P	0.30

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

6	297P	0.50
7	298	5.68
8	299	1.00
9	300	0.52
10	301	0.54
11	302	0.32
12	303	0.34
13	304	0.34
14	305	0.33
15	306	0.33
16	307	0.31
17	308	4.21
18	309	0.96
19	310	1.05
20	311	2.87
21	312/1	0.87
22	312/2	0.87
23	312/3	0.86
24	313	4.48
25	314	0.65
26	315	1.34
27	316	0.87
28	317	1.86
29	318	0.64
30	319	0.74
31	320	1.10
32	321	1.30
33	322	1.22
34	323P	0.10
35	324P	0.10
36	325P	0.10
37	326P	0.10
38	327P	0.10
39	328P	0.10
40	329P	0.10
41	330P	0.10
42	331P	0.10
43	332P	0.10
44	333P	0.30

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

45	334P	0.50
46	335P	0.20
47	336P	0.20
48	337P	0.20
49	338P	0.20
50	339P	0.60
51	340P	0.60
52	341P	0.60
53	342P	0.60
54	343P	0.60
55	344P	0.60
56	345P	0.60
57	346	0.20
58	347	0.20
59	360P	0.10
60	361P	0.10
61	362P	0.10
62	363P	0.10
63	366P	0.10
64	367P	0.10
65	368P	0.10
66	369P	0.10
67	370P	0.10
68	371P	0.10
69	372P	0.10
70	373P	0.10
71	374P	0.10
72	375P	0.10
73	376P	0.10
74	377P	0.10
75	378P	0.10
76	379P	0.10
77	380P	0.10
78	381P	0.10
79	382P	0.10
80	383P	0.10
81	384P	0.10
82	385P	0.10
83	386P	0.10
84	387P	0.10
85	388P	0.10

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

86	389P	0.10
87	390P	0.10
88	391P	0.10
89	392P	0.10
90	393P	0.10
91	405/1	1.15
92	405/2	1.15
93	405/3	1.40
94	405/4	1.60
95	406	1.45
96	407	1.00
97	408	1.41
98	409	1.09
99	410/1	1.01
100	410/2	1.02
101	411	1.19
102	412	0.78
103	413	0.74
104	414	2.34
105	415	0.55
106	416	1.57
107	417	1.21
108	418	1.15
109	419	0.96
110	420	1.15
111	421	1.02
112	422	0.93
113	423/1	0.63
114	423/2	0.63
115	423/3	0.63
116	424	0.49
117	425	1.23
118	426	1.21
119	427	1.18
120	428P	1.20
121	429P	0.60
122	430P	0.35
123	431P	0.75

Total ..	123	82.57
-----------------	------------	--------------

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Village Kadlas		
1	549	2.50
2	554	1.38
3	555	4.04
4	556	0.09
5	557/1/A	2.43
6	557/1/B	1.76
7	557/2	1.34
8	589	2.00
9	590	1.93
10	591/1	1.28
11	591/2	1.28
12	592/1	0.96
13	592/2	0.96
14	592/3	0.97
15	592/4	0.97
16	593/1	2.89
17	593/2/A	2.24
18	593/2/B	0.65
19	602/2P	5.15
20	603/1	1.70
21	603/2	1.62
22	603/3	1.66
23	603/4	1.70
24	604	2.84
25	605	2.73
26	606	1.46
27	607	1.42
28	608	1.25
29	609	1.24
30	610	1.29
31	611	1.25
32	612	1.62
33	613	3.33
34	614	1.57
35	615	1.98
36	616	2.87
37	617/1	1.64
38	617/2	0.82
39	617/3	0.82

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Village Kadlas—contd.		
40	618	2.21
41	619	2.31
42	620/1/A	1.36
43	620/1/B	1.36
44	620/1/C	1.36
45	620/2	1.36
46	621	2.36
47	622	1.45
48	623	0.81
49	624	1.20
50	625	1.20
51	626	2.02
52	627	1.03
53	628	0.99
54	629	4.11
55	630	0.12
56	631/1	0.81
57	631/2	0.81
58	632	1.63
59	633	2.24
60	634/1	0.31
61	634/2	0.90
62	635	1.27
63	636/1/A	0.75
64	636/1/B/1	0.34
65	636/1/B/2	0.41
66	636/1/C	0.75
67	636/2	0.81
68	639/1	1.28
69	639/2	1.29
70	639/3	2.61
71	640	2.72
72	641	1.45
73	642	1.87
74	643	2.59
75	644	1.37
76	645	0.39
77	646	0.94
78	647	1.37

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadlas—contd.

79	648	0.89
80	649/1	1.15
81	649/2	1.15
82	650	2.28
83	651/1	1.54
84	651/2/A	0.81
85	651/2/B	1.09
86	652	3.74
87	653/1	2.44
88	653/2	2.00
89	653/3	2.00
90	653/4	2.00
91	654	2.13
92	655/1	0.40
93	655/2	0.40
94	655/3	1.65
95	655/4	0.80
96	655/5	1.22
97	656	2.44
98	657	1.30
99	658	1.77
100	659/1	10.81
101	659/2	1.00
102	660/1	1.61
103	660/2	1.61
104	660/3	1.61
105	660/4	1.32
106	661/1	1.60
107	661/2	1.60
108	661/3	1.60
109	661/4	1.23
110	662	2.10
111	663	0.06
112	664	1.80
113	665	0.16
114	666/1	7.28
115	666/2/A/1	1.21
116	666/2/A/2	6.06
117	666/2/B	2.02

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadlas—contd.

118	667/1	2.09
119	667/2	2.08
120	668	3.98
121	669	3.74
122	670/1	1.92
123	670/2	1.92
124	671	3.99
125	672/1	1.62
126	672/2	3.64
127	673/1	0.81
128	673/2	3.26
129	674	2.11
130	675	1.46
131	676	1.34
132	677	1.82
133	678	0.86
134	679	0.83
135	680	1.03
136	681	1.01
137	682	1.01
138	683/1	1.01
139	683	1.02
140	684	1.37
141	685	0.60
142	686	0.22
143	687	0.21
144	688	0.19
145	689	0.22
146	690	0.34
147	691	0.04
148	692	0.04
149	693	1.55
150	694	0.34
151	695	0.32
152	696	0.03
153	697	0.30
154	698	1.60
155	699/1	0.91
156	699/2	0.90

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadlas—contd.

157	700	1.14
158	701	0.92
159	702	0.92
160	703	0.86
161	704	2.52
162	705	3.39
163	706	0.02
164	707/1/A	1.61
165	707/1/B	5.69
166	707/2	2.42
167	708/1/1	0.05
168	708/1/2	1.13
169	708/2	0.80
170	708/3	1.19
171	709/1/A	0.81
172	709/1/B	1.09
173	709/2	1.21
174	710	0.85
175	711	0.84
176	712	1.70
177	713/1/1	0.41
178	713/1/B	4.14
179	713/2	3.64
180	713/3/A	1.48
181	713/3/B	1.48
182	713/3/C	1.49
183	714	9.41
184	715	1.08
185	716	0.85
186	717	1.12
187	718	1.42
188	719	0.27
189	720/1	0.86
190	720/2	0.57
191	721	0.84
192	733/1	0.41
193	733/2	0.87
194	733/3	1.12
195	733/4	0.41

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadlas—contd.

196	733/5	1.12
197	733/6	0.80
198	733/7	0.96
199	733/8	0.80
200	733/9	1.61
201	733/10	1.61
202	733/11	0.80
203	734/1	1.15
204	734/2	1.15
205	734/3	1.07
206	734/4	1.03
207	734/5	1.06
208	734/6	0.84
209	734/7	1.33
210	734/8	1.20
211	735/1	2.66
212	735/2	2.85
213	736	0.44
214	737	0.76
215	738/1	0.73
216	738/2	0.74
217	739	0.42
218	740	1.52
219	741	0.05
220	742	0.05
221	743	0.20
222	744	0.08
223	745/1	1.08
224	745/2	1.08
225	746	0.05
226	747/1	0.49
227	747/2	0.46
228	748	0.94
229	749	1.08
230	750/1	0.53
231	750/2	0.53
232	751	0.94
233	752/1	0.27
234	752/2	0.27

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadlas—contd.

235	752/3	0.27
236	752/4	0.27
237	752/5	0.20
238	752/6	0.20
239	752/7	0.20
240	752/8	0.20
241	753	0.60
242	754	9.91
243	755	0.07
244	756	0.96
245	757/1	0.15
246	757/2	0.22
247	758/1	0.20
248	758/2	0.20
249	759	0.32
250	760	0.15
251	761	0.75
252	762	0.38
253	763	0.69
254	764	0.11
255	765	0.25
256	766	0.79
257	767	0.31
258	768	0.37
259	769	1.92
260	770	0.60
261	771	0.43
262	772/1	0.30
263	772/2	0.30
264	772/3	0.42
265	772/4	0.42
266	773	4.00
267	774	0.85
268	775	1.36
269	776/1	0.33
270	776/2	0.33
271	777	3.90
272	778	0.88
273	779	1.21

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadlas—contd.

274	780	1.36
275	781	2.64
276	782	1.23
277	783	0.47
278	784	0.47
279	785	1.14
280	786	0.10
281	787	0.60
282	788	0.61
283	789	0.32
284	790	0.39
285	791	0.43
286	792	0.33
287	793	0.31
288	794	0.36
289	795	0.31
290	796	0.38
291	797/1	2.61
292	797/2	0.08
293	798	0.98
294	799	0.08
295	800	0.94
296	801	1.14
297	802	0.29
298	803	0.67
299	804	0.63
300	805	0.79
301	806	0.02
302	807	0.81
303	808	1.64
304	809/1	4.00
305	809/2	4.00
306	809/3	2.00
307	809/4	2.00
308	809/5	2.00
309	809/6	2.00
310	810	3.42
311	811	0.01
312	812/1	0.86

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadlas—contd.

313	812/2	0.86
314	812/3	0.86
315	812/4	0.87
316	813	3.75

Total .. 569 423.34

VAIJNATH MANMATHAPPA CHILLE,
Executive Engineer,
Minor Irrigation Division No. 1,
taluka Songola, district Solapur.

Solapur, 14th March 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (७)/२०१८.—
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा,
२००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार
असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व
प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी,
इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, लघु
पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर खालीलप्रमाणे पाणीवापर
संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा
कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार
कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि
इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी
प्रसिद्धी करीत आहे.

मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता,
असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही
वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी
पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून
व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व
धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा
घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन
महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत
अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे अपील दाखल
करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर

उपविभाग : सांगोला शाखा कालवा बांधकाम उपविभाग,
सांगोला.

प्रकल्पाचे नाव : सांगोला शाखा कालवा

अधिसूचित केलेले क्षेत्र : ५३९.०२ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : सांगोला शाखा कालव्यावरील,
वितरिका क्रमांक ७ ते १०, २१ ते २३ वरील लाभ क्षेत्रावरील
पाणीवापर संस्था क्रमांक २३.

गावांची संख्या : २-अकोला, कडलास, तालुका सांगोला,
जिल्हा सोलापूर.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक २३, कडलास, तालुका सांगोला,
जिल्हा सोलापूर.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
	हे. आर
अकोला	७२ २७.३६
कडलास	५४० ५१९.६६
एकूण	६१२ ५३९.०२

अधिसूचना-३

विभाग : लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर

प्रकल्पाचे नाव : सांगोला शाखा कालवा

अधिसूचित केलेले क्षेत्र : ५३९.०२ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : सांगोला शाखा कालवा, थेट
विमोचक क्रमांक ७ ते १० व वितरिका क्रमांक २१ ते २३
वरील लाभ क्षेत्र.

गावांची संख्या : २-अकोला, कडलास, तालुका सांगोला,
जिल्हा सोलापूर.

सिंचन सुरु केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हे.

गाव अकोला

वितरिका क्रमांक २१/ओआर-१/क्र. ६० मीटर

१	४५१	०.०५
२	४५१/२	०.५१
३	४५२	०.५१
४	४५५	०.५०
५	४५५/२	०.०६
६	४६१	०.७७
७	४६१/२	०.०६
८	४६३/१	०.२७
९	४६४/१	०.२८
१०	४६४/२	०.०४
११	४६६/१	०.६९
१२	४६६/२	०.६८
१३	४६६/३/२	०.३७
१४	४६६/३/३	०.३६
१५	४६६/३ अ	०.०६
१६	४६६/४	०.११
१७	४६७/१	१.२८
१८	४६७/२	०.६४
१९	४६७/३	०.६४
२०	४६७/४	०.०१
२१	४६७/५	०.०१
२२	४६७/६	०.१२
२३	५११/१	०.३३
२४	५११/२	०.०२
२५	५१२/१	०.३३
२६	५१२/२	०.०२
२७	५१३/१	०.४१
२८	५१३/२	०.०४
२९	५१६/१	०.३२
३०	५१६/२	०.३२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अकोला--चालू

वितरिका क्रमांक २१/ओआर-१/क्र. ६० मीटर--चालू

३१	५१६/३	०.३३
३२	५१६/४	०.०७
३३	५१७	०.५४
३४	५१९/१	०.९४
३५	५१९/२	०.०७
३६	५२०/१	०.३२
३७	५२०/२	०.०९
३८	५२०/३	०.०९
३९	५२०/४	०.०१
४०	५२०/५	०.०८
४१	५२०/६	०.०५
४२	५२१/१	०.०५
४३	५२१/२	०.१३
४४	५२१/३	०.००
४५	५२१/४	०.०१

एकूण .. ४५.०० १२.६०

वितरिका क्रमांक २१/ओएल-१/क्र. ६० मीटर

१	३१०	०.२१
२	३११	०.५७
३	४२५	०.३१
४	४२६	०.३०
५	४२७	०.३०
६	४२८	०.७०
७	४२९	०.२८
८	४३०	०.१८
९	४३१	०.४५
१०	४४०/१	०.६१
११	४४०/२	०.०५
१२	४४१	१.२४
१३	४४१/२	०.०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अकोला--चालू

वितरिका क्रमांक २१/ओएल-१/क्र. ६० मीटर--चालू

१४	४४२	१.०१
१५	४४२/२	०.०५
१६	४४३	१.२४
१७	४४३/२	०.०४
१८	४४४	१.५९
१९	४४४/२	०.०७
२०	४४५	१.६३
२१	४४५/२	०.०६
२२	४४६	२.४८
२३	४४६/२	०.१५
एकूण ..	२३	१३.५५

गाव कडलास

वितरिका क्रमांक २१/ओआर-२/क्र. ६८० मीटर

१	४१०	०.२४
२	४१२/१	१.०४
३	४१२/२	०.७०
४	४१२/३	०.८५
५	४१२/४	०.८५
६	४१३	०.०६
७	४१४	०.०६
८	४१५	०.४२
९	४१६	१.०६
१०	४३५/१	१.३१
११	४३५/२	१.००
१२	४३६/१	०.६१
१३	४३६/२	०.६१
१४	४३६/३	०.६१
१५	४३६/४	०.६१
१६	४३७/१	१.४४
१७	४३७/२	१.४४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २१/ओआर-२/क्र. ६८० मीटर--चालू

१८	४३८/१	०.८०
१९	४३८/२	०.८०
२०	४३८/३	०.०६
एकूण ..	२०	१४.५६

वितरिका क्रमांक २१/ओटी/क्र. ८६० मीटर

१	४३९	०.३३
२	४४०	१.३१
३	४४१	१.२४
४	४४२	१.२२
५	४४३	०.०३
६	४४४	०.०१
७	४४५	१.२०
८	४४६	०.४९
९	४४७	१.२५
१०	४४८	१.२५
११	४४९/१	१.०९
१२	४४९/२	१.०८
१३	४५०	०.०४
१४	४५१/१	०.३९
१५	४५१/२	०.४०
१६	४५२	०.४२
१७	४५३	०.००
१८	४५४	०.३८
१९	४५५	१.२१
२०	४५६	१.२६
२१	४५७	०.३०
२२	४५८	०.४५
२३	४५९	०.४७
२४	५९३/२/अ	०.४५
२५	५९३/२/ब	०.१३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २१/ओटी/क्र. ८६० मीटर--चालू

२६	५९४	०.०९
२७	६०२/१/अ/२	०.६०
२८	६०२/१/अ	०.६०
२९	६०२/१	१.२०
३०	६०४	०.८५
३१	६१८	०.२२
३२	६१९	०.२३
एकूण ..	३२	२०.१९

गाव अकोला

ओएल-४

१	५२०	०.३०
२	५२१	०.५०
३	५३६	०.१०
४	५४२	०.३१
एकूण ..	४	१.२१

गाव कडलास

१	४०१	०.७१
२	४०२	०.८०
३	४०४	१.५९
४	४०६ पै.	१.१४
५	४०८ पै.	१.७२
६	४०९ पै.	१.२०
७	४१० पै.	०.३४
८	४११/१	०.७८
९	४११/२	०.७९
१०	४१२ पै.	०.१०
एकूण ..	१०	९.१७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कडलास--चालू

ओएल-५

१	३९३	०.६१
२	३९४	०.२५
३	३९५	०.८९
४	३९६/१	०.७१
५	३९६/२	०.८१
६	३९७	०.२६
७	३९८	०.६२
८	३९९	०.१०
९	४००	०.१०
१०	४०३	०.१६
११	४२२	०.०१
१२	४२३ ^P	०.९०
१३	४२४	०.३५
१४	४२९	०.०४
१५	४३०	०.४५
एकूण ..	१५	६.२६

वितरिका क्रमांक २२

१	४१५ पै.	०.३
२	४२३ पै.	१.७२
३	४२५	१.१८
४	४२६	१.१८
५	४२७	०.१०
६	४२८	०.७१
७	४३२	१.३५
८	४३३	२.४०
९	४३४/१	०.२५
१०	४३४/२	०.२१
११	४३४/३	०.२३
१२	४३४/४	०.२१
१३	४३५/१ पै.	१.३१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २२--चालू

१४	४३५/२ पै.	१.००
१५	४४५	१.५७
१६	४६०/१/अ	१.३८
१७	४६०/१/ब	१.३७
१८	४६०/१/क	०.८१
१९	४६०/२	३.९९
२०	४६१	१.८०
२१	४६२/१	०.८०
२२	४६२/२	०.८०
२३	४६२/३	०.८०
२४	४६२/४	०.८०
२५	४६२/५	०.७९
२६	४६३/१	०.८९
२७	४६३/१/अ	०.४०
२८	४६३/अ/ब	०.४९
२९	४६३/२	०.८९
३०	४६३/३	०.८९
३१	४६३/४	०.८९
३२	४६३/५	०.८९
३३	४६३/६	०.८८
३४	४६४/१	०.८१
३५	४६४/२	०.८१
३६	४६४/३	०.८१
३७	४६४/४	०.८१
३८	४६४/५/अ	०.४०
३९	४६४/५/ब	०.४१
४०	४६४/६	१.०१
४१	४६४/६/अ	०.४१
४२	४६४/६/ब	०.६०
४३	४६४/७	०.८१
४४	४६४/८	०.८१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २२--चालू

४५	४६४/९	०.८१
४६	४६४/१०	०.८१
४७	४६४/११/अ	०.४८
४८	४६४/११/ब	०.४८
४९	४६४/१२	१.२०
५०	४६४/१२/अ	०.६०
५१	४६४/१२/ब	०.६०
५२	५००/१	१.२६
५३	५००/२	१.०८
५४	५००/३	१.१०
५५	५००/४	०.०५
५६	५४९ पै.	१.५०
५७	५५२ पै.	०.४२
५८	५५३/१	०.७३
५९	५५३/२	०.७३
६०	५५७/१/अ	२.४३
६१	५५७/१/ब	१.७६
६२	५५७/२	१.३४
६३	५५८	०.०२
६४	५५९/१	२.६९
६५	५५९/२	०.३३
६६	५६०	१.३१
६७	५६१/१	०.६५
६८	५६१/२	०.६५
६९	५६२	०.८०
७०	५६३	०.८०
७१	५६४	०.७९
७२	५६५/१	०.९६
७३	५६५/२	०.९७
७४	५६६	०.३१
७५	५६७	०.०७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २२--चालू

७६	५६८	०.०३
७७	५६९	०.३१
७८	५७०/१	०.७५
७९	५७०/२	०.३३
८०	५७१/१	१.१४
८१	५७१/२	१.१४
८२	५७२	०.२६
८३	५७३	०.३५
८४	५७४	०.२४
८५	५७५	०.०६
८६	५७६	०.३८
८७	५७७	०.२०
८८	५७८	०.२०
८९	५७९	०.०७
९०	५८०	०.३१
९१	५८१	०.४८
९२	५८२	०.८१
९३	५८३	०.३९
९४	५८४	०.१८
९५	५८५	०.०४
९६	५८६/१	०.४९
९७	५८६/२	०.२०
९८	५८७	०.२७
९९	५८८	०.३६
१००	५९४	०.३०
१०१	५९५	०.७१
१०२	५९६	१.२९
१०३	५९७	०.४३
१०४	५९८/१	०.३९
१०५	५९८/२	०.३८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २२--चालू

१०६	५९९	०.८०
१०७	६००	२.२४
एकूण ..		१०७
		८४.२३
ओएल-६		
१	४६५/१	०.८०
२	४६५/२	२.२८
३	४६६/१ पै.	२.२५
४	४६७/१ पै.	१.६३
५	४६७/२	४.२०
६	४७६	०.३०
७	४७७	०.१०
८	४९१/१	१.९२
९	४९१/२	१.९१
१०	४९९/१	०.९०
११	४९९/२	०.९०
१२	४९९/३	०.९०
१३	४९९/४	०.८९
एकूण ..		१३
		१८.९८
ओएल-७		
१	४८७	१.६३
२	४८८/१	०.६७
३	४८८/२	०.२२
४	४८८/३	०.२२
५	४८८/४	०.२३
६	४८८/५	०.०४
७	४८९/१	०.८१
८	४८९	१.५४
९	४९०/१	१.४३
१०	४९०/२	१.४२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव कडलास--चालू

ओएल-७--चालू

११	४९२/१	०.९७
१२	४९२/२	०.९९
१३	४९२/३	१.२७
१४	४९३	१.६९
१५	४९४/१	०.९०
१६	४९४/२	०.९०
१७	४९५/१	१.८७
१८	४९५/२	०.७३
१९	४९५/३	०.७३
२०	४९६/१	०.७४
२१	४९६/२	०.७४
२२	४९७	१.४६
२३	४९८	१.२७
२४	५००/१	१.२६
२५	५००/२	१.०८
२६	५००/३	१.१०
२७	५००/४	०.०५

एकूण .. २७ २५.९६

ओएल-८

१	४७८	०.८०
२	४७९/१	१.९८
३	४७९/२/अ	०.९९
४	४७९/२/ब	०.९९
५	४८०	१.७५
६	४८१	१.५५
७	४८२	२.८६
८	४८३	२.१७
९	४८४	०.०९
१०	४८५	१.५४
११	४८६	१.७५

एकूण .. ११ १६.४७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव कडलास--चालू

ओएल-९

१	३२५	१.८९
२	३२६	१.९०
३	३२७	१.८९
४	३२८	३.६०
५	३२९	७.५०
६	३३०	०.६४
७	३३२	०.१०
८	३३३	०.२०
९	३३४	०.२१
१०	३३५	०.७४
११	३३६ पै.	०.८२

एकूण .. ११ १९.४९

वितरिका क्रमांक २३/ओएल-१/क्रमांक ६४० मीटर

१	३२०/१/अ	०.१२
२	३२०/१/ब	०.३०
३	३२०/२	०.४२
४	३२२/१/अ/१	०.४३
५	३२२/१/अ/२	०.३८
६	३२२/१/अ/३	०.३८
७	३२२/१/ब	०.३०
८	३२२/२	०.३६
९	३२३	२.२१
१०	३२४	०.५७

एकूण .. १० ५.४५

वितरिका क्रमांक २३/ओआर-१/क्रमांक ६४० मीटर

१	३११/१	१.१५
२	३११/२/अ	१.००
३	३११/२/ब	१.१३
४	३१२	०.८२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए)
			हेक्टर

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २३/ओआर-१/क्रमांक ६४० मीटर--चालू

५	३१३/१/अ	०.५९
६	३१३/१/ब	०.५९
७	३१३/१/क	०.५९
८	३१३/१/ड	०.६१
९	३१३/२/अ	१.६५
१०	३१३/२/ब	१.६५
११	३१३/२/क	१.२०
१२	३१३/३	१.२०
१३	५०७	०.८०
१४	५०९/१	१.७६
१५	५०९/२	२.५७
१६	५१४	२.३८
१७	५१७	०.१७

एकूण .. १७ १९.८६

वितरिका क्रमांक २३/ओएल-२/क्रमांक ७६० मीटर

१	५०२/१	३.८४
२	५०२/२	१.००
३	५०३	१.६१
४	५०४	९.६३
५	५१०/१	१.६७
६	५१०/२	०.२४
७	५४६/१	०.२५
८	५४६/२	०.२५
९	५४६/३	०.२७
१०	५४६/४	०.२५
११	५४७/१	०.०८
१२	५४७/२	०.१०
१३	५४७/३	०.१०
१४	५४७/४	०.२०
१५	५४८	०.१६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए)
			हेक्टर

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २३/ओएल-२/क्रमांक ७६० मीटर--चालू

१६	५४९	९.०८
१७	५५०/१	१.३६
१८	५५०/२	१.३९
१९	५५१	१.७३
२०	५५२/१/अ	१.२०
२१	५५२/१/ब/१	०.८४
२२	५५२/१/ब/२	०.६७
२३	५५२/१/क/१	०.८४
२४	५५२/१/क/२	०.७२
२५	५५२/२/अ/१	०.४९
२६	५५२/२/अ/२	०.७१
२७	५५२/२/ब	१.२०
२८	७२२/१	०.२६
२९	७२२/२	०.२६

एकूण .. २९ ४०.४२

वितरिका क्रमांक २३/ओएल-३/क्रमांक ८०० मीटर

१	५०५	१.३४
२	५०६	१.३४
३	५०७	०.८०
४	५०८	१.६०
५	५१०/१	३.३५
६	५१०/२	०.४९
७	५४४	०.०८
८	५४५	२.३९
९	५४६/१	०.३८
१०	५४६/२	०.३८
११	५४६/३	०.४०
१२	५४६/४	०.३८
१३	५४७/१	०.३३
१४	५४७/२	०.४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २३/ओएल-३/क्रमांक ८०० मीटर--चालू

१५	५४७/३	०.४०
१६	५४७/४	०.८०
१७	५४८	०.६५
१८	५४९	६.८१
एकूण ..	१८	२२.३१

वितरिका क्रमांक २३/ओआर-२/क्रमांक १२०० मीटर

१	५१०/१	०.५६
२	५१०/२	०.०८
३	५११	०.६४
४	५१२/१	०.३१
५	५१२/२	०.३०
६	५१३	०.९८
७	५१४	२.३८
८	५१८/१	०.२९
९	५१८/२	०.२८
१०	५४३	१.७३
११	५४४	०.८४
१२	५४७/१	०.३३
१३	५४७/२	०.४०
१४	५४७/३	०.४०
१५	५४७/४	०.८०
१६	५४८	०.६५
१७	५४९	९.०८
एकूण ..	१७	२०.०५

वितरिका क्रमांक २३/ओटी/क्रमांक १६२० मीटर

१	७२३	२.३४
२	७२४/१	२.११
३	७२४/२	२.२३
४	७२५	२.२७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २३/ओटी/क्रमांक १६२० मीटर--चालू

५	७३०/१/अ/१/अ	०.८१
६	७३०/१/अ/१/ब	१.४८
७	७३०/१/अ/२	२.३०
८	७३०/१/अ/३	०.८४
९	७३०/१/ब	२.००
१०	७३०/२	२.४३
११	७३१	८.१३
१२	७३२/१	०.३२
१३	७३२/२/अ	१.१२
१४	७३२/२/ब	१.१२
१५	८१४/१	१.४०
१६	८१४/२	४.१९
एकूण ..	१६	३५.०९

वितरिका क्रमांक २३/ओएल-१/क्रमांक ३०० मीटर

१	३०२/१	२.४१
२	३०२/२/अ	२.२८
३	३०२/२/ब/१	१.१२
४	३०२/२/ब/२	२.२४
५	३०४/१	०.६९
६	३०४/२/अ	०.२०
७	३०४/२/ब	०.१८
८	३०४/२/क	०.१८
९	३०४/३/अ	०.२०
१०	३०४/३/ब	०.०२
११	३०४/३/क	०.१८
१२	३०५/१/अ	१.१६
१३	३०५/१/ब	०.५६
१४	३०५/२	१.७२
१५	३०६	१.७४
१६	३०७	०.८८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २३/ओएल-१/क्रमांक ३०० मीटर--चालू

१७	५१४	१.५९
१८	५१५	०.८१
१९	५१६	०.०६
२०	५१७	१.७०
२१	५१९/१/अ	०.३३
२२	५१९/१/ब	०.२०
२३	५१९/२	०.३५
२४	५२०	०.७१
२५	५२१	०.२५
२६	५२२	०.२५
२७	५२३	०.९६
२८	५२४	१.८०
२९	५२५/१/अ	०.२४
३०	५२५/१/ब	०.२४
३१	५२५/२	०.३८
३२	५२६	०.९८
३३	५२७	०.०३
३४	५२८	०.३२
३५	५२९	०.१९
३६	५३०	०.१९
३७	५३१	०.२२
३८	५३२	०.२६
३९	५३३	०.२६
४०	५३४	०.२६
४१	५३५	०.२६

एकूण .. ४१ २८.६०

वितरिका क्रमांक २३/एम-१/क्रमांक ६०० मीटर

१	१	०.७९
२	२३/१	०.२१
३	२३/२	०.३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २३/एम-१/क्रमांक ६०० मीटर--चालू

४	२४	०.१३
५	२५	०.१५
६	२६	०.२४
७	२७	०.०२
८	२९	०.३८
९	३१	०.०८
१०	३२	०.२१
११	३३	०.१६
१२	३४	०.००
१३	३५	०.२८
१४	३६	०.०८
१५	३७	०.११
१६	३८	०.२२
१७	३९	०.२२
१८	४०	०.०३
१९	४१	०.२२
२०	४२	०.२७
२१	४३	०.२८
२२	४४	०.२८
२३	४५	०.३७
२४	४६	०.४१
२५	४७/१/अ	१.३९
२६	४७/१/ब	४.२७
२७	४७/२	०.८१
२८	४८	०.०४
२९	४९	०.३६
३०	५०	०.७०
३१	५१	६.८३
३२	५३/१	०.८१
३३	५३/२	१.६१
३४	५४	२.५५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २३/एम-१/क्रमांक ६०० मीटर--चालू

३५	५५/१	२.०३
३६	५५/२	०.८२
३७	५६	१.४५
एकूण ..		३७ २९.११

वितरिका क्रमांक २३/एम-१/टीओएल/क्रमांक १३८० मीटर

१	५३६	०.०७
२	५३७	०.६१
३	५३९	०.५८
४	५४०	०.५२
५	५४१	१.९४
६	५४२	०.०४
७	७२३	०.१२
८	७२४/१	०.११
९	७२४/२	०.११
१०	७२६	०.४१
११	७२७	१.९६
१२	७२८	०.०२
१३	७२९/१	१.००
१४	७२९/१	३.५५
१५	७२९/२	१.६५
१६	८१४/१	०.९३
१७	८१४/२	२.७९
१८	८१५/१	०.२२
१९	८१५/२	०.२२
२०	८१६	०.४५
२१	८१७/१	०.२४
२२	८१७/२	०.२५
२३	८१८	०.२५
२४	८२०	०.०७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २३/एम-१/टीओएल/

क्रमांक १३८० मीटर--चालू

२५	८२२	१.२४
२६	८२२/१	१.२४
एकूण ..		२६ २०.६०

वितरिका क्रमांक २३/एम-१/टीओआर/क्रमांक १३८० मीटर

१	८२३/१	०.०३
२	८२३/१/	०.०३
३	८२३/२	०.१५
४	८२४	०.५४
५	८२५	०.३५
६	८२६/१	०.४०
७	८२६/२	०.४७
८	८२७/१	०.५६
९	८२७/२	०.५९
१०	८२७/३	०.०२
११	८२८	०.०२
१२	८२९	०.५८
१३	८३०/१	०.३८
१४	८३०/२	०.३७
१५	८३१	०.५२
१६	८३२	०.५२
१७	८३३	०.४२
१८	८३४	०.४९
१९	८३५	०.७९
२०	८३६	१.६१
२१	८३७/१	१.६०
२२	८३७/२	९.७७
२३	८३८	०.२९
२४	८३९	०.३१
२५	८४०	०.२८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २३/एम-१/टीओआर/
क्रमांक १३८० मीटर--चालू

२६	८४१	०.८५
२७	८४२	१.६०
२८	८४३	१.३७
२९	८४४	१.९३
३०	८४५/१	१.००
३१	८४५/२	१.००
३२	८५०	०.१६
एकूण ..	३२	२९.००

वितरिका क्रमांक २३/एम-१/एसएम-१/ओएल-१/
क्रमांक ८० मीटर

१	५२/१/अ	२.००
२	५२/१/ब	२.९८
३	५२/१/क	२.९८
४	५२/२	७.९६
५	५७/१/अ	०.३३
६	५७/१/ब	०.३०
७	५७/२	०.५८
८	५८/१	०.००
९	५८/२	०.५९
१०	५८/३	०.५९
११	५८/४	०.१७
१२	५९/१	०.८०
१३	५९/२	०.२०
१४	५९/२/ब	०.२५
१५	५९/२/क	०.२५
१६	५९/२/ड	०.२५
१७	५९/३	०.९९
१८	६०/१	०.००
१९	६०/१/अ	०.४३
२०	६०/१/ब	०.४३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव कडलास--चालू

वितरिका क्रमांक २३/एम-१/एसएम-१/ओएल-१/
क्रमांक ८० मीटर--चालू

२१	६०/२	०.९३
२२	६३/१	१.०७
२३	६३/२	०.७०
२४	६४	०.८९
२५	६६/२	०.४२
एकूण ..	२५	२६.०९

वितरिका क्रमांक २३/एम-१/एसएम-१/ओटी/
क्रमांक ५२० मीटर

१	६६/२	१.७०
२	६७	०.०२
३	६८/१	२.०३
४	६८/२	२.०३
५	६८/३	२.०४
६	६८/४	२.०३
७	६८/५	२.०३
८	६८/६	२.०४
९	७१	०.४६
१०	७५	०.९७
११	७६/१/अ	०.१८
१२	७६/१/ब	०.०६
१३	७६/२	०.२४
१४	७७	०.०५
१६	८०/१	०.११
१७	८०/२	०.०२
१८	८२/१	०.१३
१९	८२/२	०.१३
२०	९०	०.१६
२१	९१	०.१६
२२	९२	०.८९
२३	९४	२.२१

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कडलास--चालू
वितरिका क्रमांक २३/एसएम-१/ओटी/
क्रमांक ५२० मीटर--चालू

२४	९८/१	०.०४
२५	९८/२	०.०४
२६	९८/३	०.०४

एकूण .. २६ १९.८०

गावनिहाय क्षेत्र			
कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
गाव अकोला			
वितरिका क्र. २१	ओआर-१	४५	१२.६
वितरिका क्र. २१	ओएल-१	२३	१३.५५
सांगोला शाखा कालवा	डीओएल-४	४	१.२१
	एकूण	७२	२७.३६
सांगोला शाखा कालवा	डीओएल-४	१०	९.१७
सांगोला शाखा कालवा	डीओएल-५	१५	६.२६
सांगोला शाखा कालवा	डीओएल-६	१३	१८.९८
सांगोला शाखा कालवा	डीओएल-७	२७	२५.९६
सांगोला शाखा कालवा	डीओएल-८	११	१६.४७
सांगोला शाखा कालवा	डीओएल-९	११	१९.४९
वितरिका क्र. २२		१०७	८४.२३
वितरिका क्र. २१	ओआर-२	२०	१४.५६
वितरिका क्र. २१	ओटी	३२	२०.१९
वितरिका क्र. २३	ओएल-१	१०	५.४५
वितरिका क्र. २३	ओआर-१	१७	१९.८६
वितरिका क्र. २३	ओएल-२	२९	४०.४२
वितरिका क्र. २३	ओएल-३	१८	२२.३१
वितरिका क्र. २३	ओआर-२	१७	२०.०५
वितरिका क्र. २३	ओटी	१६	३५.०९
वितरिका क्र. २३	एम-१ एल-१	४१	२८.६
वितरिका क्र. २३	एम-१ आर-१	३७	२९.११
वितरिका क्र. २३	एम-१ टीएल	२६	२०.६
वितरिका क्र. २३	एम-१ टीआर	३२	२९

गावनिहाय क्षेत्र--चालू			
कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
गाव कडलास--चालू			
वितरिका क्र. २३	एसएम-१ एल-१	२५	२६.०६
वितरिका क्र. २३	एसएम-१ ओटी	२६	१९.८
एकूण		५४०	५१९.६६
एकूणात		६१२	५३९.०२

वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले,

कार्यकारी अभियंता,

लघुपाटबंधारे विभाग, पंढरपूर,

तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

सोलापूर, १४ मार्च २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (७)/२०१८.—
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Vaijnath Manmathappa Chille, Executive Engineer, Minor Irrigation Division, Pandharpur hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Vaijnath Manmathappa Chille, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Pune Irrigation Circle, Pune within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Minor Irrigation Division, Pandharpur

Sub-Division : Sangola Branch Construction,
Sub-Division, Sangola.

Name of the Project : Sangola Branch Canal

Area Notified : 539.02 Ha.

No. of villages : 2-Akola, Kadlas, taluka
Sangola, district Solapur.

Description of area notified : DO-7 to 10, 21 to
23 of Sangola Branch Canal, WUA No. 23.

Area : 539.02 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed WUA No. 23, Kadlas, taluka
Sangola, district Solapur.

Details of Area Notified

District Solapur, taluka Sangola

Name of Village Irrigable Area Notified
(As per Schedule B)

	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Akola	72	27.36
Kadlas	540	511.66
Total	612	539.02

Index-3

Division : Minor Irrigation Division, Pandharpur

Sub-Division : Sangola Branch Construction,
Sub-Division, Sangola.

Name of the Project : Sangola Branch Canal

Area under Notified : DO-4 to 9, 21 to 23 of
Sangola Branch Canal, WUA No. 23.

Area : 539.02 Ha. (CCA).

No. of villages : 2-Akola, Kadlas, taluka
Sangola, district Solapur.

Description of area notified : DOL-4 to DOL-9,
Dy. No. 21 to 23 of Sangola Branch Canal,
WUA No. 23.

Area : 539.02 Ha. (CCA).

Year of Starting Irrigation : 2018-19

Schedule-B

District Solapur, taluka Sangola

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Akola

Dy. No. 21/OR-1/60 mtrs.

1	451	0.05
2	451/2	0.51
3	452	0.51
4	455	0.50
5	455/2	0.06
6	461	0.77
7	461/2	0.06
8	463/1	0.27
9	464/1	0.28
10	464/2	0.04
11	466/1	0.69
12	466/2	0.68
13	466/3/2	0.37
14	466/3/3	0.36
15	466/3A	0.06
16	466/4	0.11
17	467/1	1.28
18	467/2	0.64
19	467/3	0.64
20	467/4	0.01
21	467/5	0.01
22	467/6	0.12
23	511/1	0.33
24	511/2	0.02
25	512/1	0.33
26	512/2	0.02
27	513/1	0.41
28	513/2	0.04
29	516/1	0.32
30	516/2	0.32
31	516/3	0.33
32	516/4	0.07
33	517	0.54
34	519/1	0.94
35	519/2	0.07

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Akola—contd.

Dy. No. 21/OR-1/60 mtrs.—contd.

36	520/1	0.32
37	520/2	0.09
38	520/3	0.09
39	520/4	0.01
40	520/5	0.08
41	520/6	0.05
42	521/1	0.05
43	521/2	0.13
44	521/3	0.00
45	521/4	0.01
Total ..	45.00	12.60

Dy. No. 21/OL-1/60 mtrs.

1	310	0.21
2	311	0.57
3	425	0.31
4	426	0.30
5	427	0.30
6	428	0.70
7	429	0.28
8	430	0.18
9	431	0.45
10	440/1	0.61
11	440/2	0.05
12	441	1.24
13	441/2	0.05
14	442	1.01
15	442/2	0.05
16	443	1.24
17	443/2	0.04
18	444	1.59
19	444/2	0.07
20	445	1.63
21	445/2	0.06
22	446	2.48
23	446/2	0.15
Total ..	23	13.55

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadlas

Dy. No. 21/OR-2/680 mtrs.

1	410	0.24
2	412/1	1.04
3	412/2	0.70
4	412/3	0.85
5	412/4	0.85
6	413	0.06
7	414	0.06
8	415	0.42
9	416	1.06
10	435/1	1.31
11	435/2	1.00
12	436/1	0.61
13	436/2	0.61
14	436/3	0.61
15	436/4	0.61
16	437/1	1.44
17	437/2	1.44
18	438/1	0.80
19	438/2	0.80
20	438/3	0.06
Total ..	20	14.56

Dy. No. 21/OT/860 mtrs.

1	439	0.33
2	440	1.31
3	441	1.24
4	442	1.22
5	443	0.03
6	444	0.01
7	445	1.20
8	446	0.49
9	447	1.25
10	448	1.25
11	449/1	1.09
12	449/2	1.08
13	450	0.04
14	451/1	0.39
15	451/2	0.40

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadalas—contd.**Dy. No. 21/OT/860 mtrs.—contd.**

16	452	0.42
17	453	0.00
18	454	0.38
19	455	1.21
20	456	1.26
21	457	0.30
22	458	0.45
23	459	0.47
24	593/2/A	0.45
25	593/2/B	0.13
26	594	0.09
27	602/1/A/2	0.60
28	602/1/A	0.60
29	602/1	1.20
30	604	0.85
31	618	0.22
32	619	0.23

Total ..	32	20.19
-----------------	-----------	--------------

Village Akola**DOL-4**

1	520	0.30
2	521	0.50
3	536	0.10
4	542	0.31

Total ..	4	1.21
-----------------	----------	-------------

Village Kadlas

1	401	0.71
2	402	0.80
3	404	1.59
4	406P	1.14
5	408P	1.72
6	409P	1.20
7	410P	0.34
8	411/1	0.78
9	411/2	0.79
10	412P	0.10

Total ..	10	9.17
-----------------	-----------	-------------

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadalas—contd.**DOL-5**

1	393	0.61
2	394	0.25
3	395	0.89
4	396/1	0.71
5	396/2	0.81
6	397	0.26
7	398	0.62
8	399	0.10
9	400	0.10
10	403	0.16
11	422	0.01
12	423P	0.90
13	424	0.35
14	429	0.04
15	430	0.45

Total ..	15	6.26
-----------------	-----------	-------------

Dy. No. 22

1	415P	0.3
2	423P	1.72
3	425	1.18
4	426	1.18
5	427	0.10
6	428	0.71
7	432	1.35
8	433	2.40
9	434/1	0.25
10	434/2	0.21
11	434/3	0.23
12	434/4	0.21
13	435/1P	1.31
14	435//2P	1.00
15	445	1.57
16	460/1/A	1.38
17	460/1/B	1.37
18	460/1/C	0.81
19	460/2	3.99
20	461	1.80

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadalas—contd.

Dy. No. 22—contd.

21	462/1	0.80
22	462/2	0.80
23	462/3	0.80
24	462/4	0.80
25	462/5	0.79
26	463/1	0.89
27	463/1/A	0.40
28	463/A/B	0.49
29	463/2	0.89
30	463/3	0.89
31	463/4	0.89
32	463/5	0.89
33	463/6	0.88
34	464/1	0.81
35	464/2	0.81
36	464/3	0.81
37	464/4	0.81
38	464/5/A	0.40
39	464/5/B	0.41
40	464/6	1.01
41	464/6/A	0.41
42	464/6/B	0.60
43	464/7	0.81
44	464/8	0.81
45	464/9	0.81
46	464/10	0.81
47	464/11/A	0.48
48	464/11/B	0.48
49	464/12	1.20
50	464/12/A	0.60
51	464/12/B	0.60
52	500/1	1.26
53	500/2	1.08
54	500/3	1.10
55	500/4	0.05
56	549P	1.50
57	552P	0.42
58	553/1	0.73

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadalas—contd.

Dy. No. 22—contd.

59	553/2	0.73
60	557/1/A	2.43
61	557/1/B	1.76
62	557/2	1.34
63	558	0.02
64	559/1	2.69
65	559/2	0.33
66	560	1.31
67	561/1	0.65
68	561/2	0.65
69	562	0.80
70	563	0.80
71	564	0.79
72	565/1	0.96
73	565/2	0.97
74	566	0.31
75	567	0.07
76	568	0.03
77	569	0.31
78	570/1	0.75
79	570/2	0.33
80	571/1	1.14
81	571/2	1.14
82	572	0.26
83	573	0.35
84	574	0.24
85	575	0.06
86	576	0.38
87	577	0.20
88	578	0.20
89	579	0.07
90	580	0.31
91	581	0.48
92	582	0.81
93	583	0.39
94	584	0.18
95	585	0.04
96	586/1	0.49

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadalas—contd.**Dy. No. 22—contd.**

97	586/2	0.20
98	587	0.27
99	588	0.36
100	594	0.30
101	595	0.71
102	596	1.29
103	597	0.43
104	598/1	0.39
105	598/2	0.38
106	599	0.80
107	600	2.24
<hr/>		
Total ..	107	84.23

DOL-6

1	465/1	0.80
2	465/2	2.28
3	466/1P	2.25
4	467/1P	1.63
5	467/2	4.20
6	476	0.30
7	477	0.10
8	491/1	1.92
9	491/2	1.91
10	499/1	0.90
11	499/2	0.90
12	499/3	0.90
13	499/4	0.89
<hr/>		
Total ..	13	18.98

DOL-7

1	487	1.63
2	488/1	0.67
3	488/2	0.22
4	488/3	0.22
5	488/4	0.23
6	488/5	0.04
7	489/1	0.81

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadalas—contd.**DOL-7—contd.**

8	489	1.54
9	490/1	1.43
10	490/2	1.42
11	492/1	0.97
12	492/2	0.99
13	492/3	1.27
14	493	1.69
15	494/1	0.90
16	494/2	0.90
17	495/1	1.87
18	495/2	0.73
19	495/3	0.73
20	496/1	0.74
21	496/2	0.74
22	497	1.46
23	498	1.27
24	500/1	1.26
25	500/2	1.08
26	500/3	1.10
27	500/4	0.05
<hr/>		
Total ..	27	25.96

DOL-8

1	478	0.80
2	479/1	1.98
3	479/2/A	0.99
4	479/2/B	0.99
5	480	1.75
6	481	1.55
7	482	2.86
8	483	2.17
9	484	0.09
10	485	1.54
11	486	1.75
<hr/>		
Total ..	11	16.47

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadalas—contd.

DOL-9

1	325	1.89
2	326	1.90
3	327	1.89
4	328	3.60
5	329	7.50
6	330	0.64
7	332	0.10
8	333	0.20
9	334	0.21
10	335	0.74
11	336P	0.82

Total .. 11 19.49

Dy. No. 23/OL-1/640 mtrs.

1	320/1/A	0.12
2	320/1/B	0.30
3	320/2	0.42
4	322/1/A/1	0.43
5	322/1/A/2	0.38
6	322/1/A/3	0.38
7	322/1/B	0.30
8	322/2	0.36
9	323	2.21
10	324	0.57

Total .. 10 5.45

Dy. No. 23/OR-1/640 mtrs.

1	311/1	1.15
2	311/2/A	1.00
3	311/2/B	1.13
4	312	0.82
5	313/1/A	0.59
6	313/1/B	0.59
7	313/1/C	0.59
8	313/1/D	0.61
9	313/2/A	1.65
10	313/2/B	1.65
11	313/2/C	1.20

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadalas—contd.

Dy. No. 23/OR-1/640 mtrs.—contd.

12	313/3	1.20
13	507	0.80
14	509/1	1.76
15	509/2	2.57
16	514	2.38
17	517	0.17

Total .. 17 19.86

Dy. No. 23/OL-2/760 mtrs.

1	502/1	3.84
2	502/2	1.00
3	503	1.61
4	504	9.63
5	510/1	1.67
6	510/2	0.24
7	546/1	0.25
8	546/2	0.25
9	546/3	0.27
10	546/4	0.25
11	547/1	0.08
12	547/2	0.10
13	547/3	0.10
14	547/4	0.20
15	548	0.16
16	549	9.08
17	550/1	1.36
18	550/2	1.39
19	551	1.73
20	552/1/A	1.20
21	552/1/B/1	0.84
22	552/1/B/2	0.67
23	552/1/C/1	0.84
24	552/1/C/2	0.72
25	552/2/A/1	0.49
26	552/2/A/2	0.71
27	552/2/B	1.20
28	722/1	0.26
29	722/2	0.26

Total .. 29 40.42

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadalas—contd.**Dy. No. 23/OL-3/800 mtrs.**

1	505	1.34
2	506	1.34
3	507	0.80
4	508	1.60
5	510/1	3.35
6	510/2	0.49
7	544	0.08
8	545	2.39
9	546/1	0.38
10	546/2	0.38
11	546/3	0.40
12	546/4	0.38
13	547/1	0.33
14	547/2	0.40
15	547/3	0.40
16	547/4	0.80
17	548	0.65
18	549	6.81
Total ..		18 22.31

Dy. No. 23/OR-2/1200 mtrs.

1	510/1	0.56
2	510/2	0.08
3	511	0.64
4	512/1	0.31
5	512/2	0.30
6	513	0.98
7	514	2.38
8	518/1	0.29
9	518/2	0.28
10	543	1.73
11	544	0.84
12	547/1	0.33
13	547/2	0.40
14	547/3	0.40
15	547/4	0.80
16	548	0.65
17	549	9.08
Total ..		17 20.05

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadalas—contd.**Dy. No. 23/OT/1620 mtrs.**

1	723	2.34
2	724/1	2.11
3	724/2	2.23
4	725	2.27
5	730/1/A/1/A	0.81
6	730/1/A/1/B	1.48
7	730/1/A/2	2.30
8	730/1/A/3	0.84
9	730/1/B	2.00
10	730/2	2.43
11	731	8.13
12	732/1	0.32
13	732/2/A	1.12
14	732/2/B	1.12
15	814/1	1.40
16	814/2	4.19
Total ..		16 35.09

Dy. No. 23/MR-1/OL-1/300 mtrs.

1	302/1	2.41
2	302/2/A	2.28
3	302/2/B/1	1.12
4	302/2/B/2	2.24
5	304/1	0.69
6	304/2/A	0.20
7	304/2/B	0.18
8	304/2/C	0.18
9	304/3/A	0.20
10	304/3/B	0.02
11	304/3/C	0.18
12	305/1/A	1.16
13	305/1/B	0.56
14	305/2	1.72
15	306	1.74
16	307	0.88
17	514	1.59
18	515	0.81
19	516	0.06

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadalas—contd.

Dy. No. 23/MR-1/OL-1/300 mtrs.—contd.

20	517	1.70
21	519/1/A	0.33
22	519/1/B	0.20
23	519/2	0.35
24	520	0.71
25	521	0.25
26	522	0.25
27	523	0.96
28	524	1.80
29	525/1/A	0.24
30	525/1/B	0.24
31	525/2	0.38
32	526	0.98
33	527	0.03
34	528	0.32
35	529	0.19
36	530	0.19
37	531	0.22
38	532	0.26
39	533	0.26
40	534	0.26
41	535	0.26

Total .. 41 28.60

Dy. No. 23/MR-1/OR-1/600 mtrs.

1	1	0.79
2	23/1	0.21
3	23/2	0.30
4	24	0.13
5	25	0.15
6	26	0.24
7	27	0.02
8	29	0.38
9	31	0.08
10	32	0.21
11	33	0.16
12	34	0.00

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadalas—contd.

Dy. No. 23/MR-1/OR-1/600 mtrs.—contd.

13	35	0.28
14	36	0.08
15	37	0.11
16	38	0.22
17	39	0.22
18	40	0.03
19	41	0.22
20	42	0.27
21	43	0.28
22	44	0.28
23	45	0.37
24	46	0.41
25	47/1/A	1.39
26	47/1/B	4.27
27	47/2	0.81
28	48	0.04
29	49	0.36
30	50	0.70
31	51	6.83
32	53/1	0.81
33	53/2	1.61
34	54	2.55
35	55/1	2.03
36	55/2	0.82
37	56	1.45

Total .. 37 29.11

Dy. No. 23/MR-1/OTL/1380 mtrs.

1	536	0.07
2	537	0.61
3	539	0.58
4	540	0.52
5	541	1.94
6	542	0.04
7	723	0.12
8	724/1	0.11
9	724/2	0.11
10	726	0.41

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadalas—contd.**Dy. No. 23/MR-1/OTL/1380 mtrs.—contd.**

11	727	1.96
12	728	0.02
13	729/1	1.00
14	729/1/	3.55
15	729/2	1.65
16	814/1	0.93
17	814/2	2.79
18	815/1	0.22
19	815/2	0.22
20	816	0.45
21	817/1	0.24
22	817/2	0.25
23	818	0.25
24	820	0.07
25	822	1.24
26	822/1	1.24

Total ..	26	20.60
-----------------	-----------	--------------

Dy. No. 23/MR-1/OTR/1380 mtrs.

1	823/1	0.03
2	823/1/	0.03
3	823/2	0.15
4	824	0.54
5	825	0.35
6	826/1	0.40
7	826/2	0.47
8	827/1	0.56
9	827/2	0.59
10	827/3	0.02
11	828	0.02
12	829	0.58
13	830/1	0.38
14	830/2	0.37
15	831	0.52
16	832	0.52
17	833	0.42
18	834	0.49
19	835	0.79

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadalas—contd.**Dy. No. 23/MR-1/OTR/1380 mtrs.—contd.**

20	836	1.61
21	837/1	1.60
22	837/2	9.77
23	838	0.29
24	839	0.31
25	840	0.28
26	841	0.85
27	842	1.60
28	843	1.37
29	844	1.93
30	845/1	1.00
31	845/2	1.00
32	850	0.16

Total ..	32	29.00
-----------------	-----------	--------------

Dy. No. 23/MR-1/SM-1/OL-1/80 mtrs.

1	52/1/A	2.00
2	52/1/B	2.98
3	52/1/C	2.98
4	52/2	7.96
5	57/1/A	0.33
6	57/1/B	0.30
7	57/2	0.58
8	58/1	0.00
9	58/2	0.59
10	58/3	0.59
11	58/4	0.17
12	59/1	0.80
13	59/2	0.20
14	59/2/B	0.25
15	59/2/C	0.25
16	59/2/D	0.25
17	59/3	0.99
18	60/1	0.00
19	60/1/A	0.43
20	60/1/B	0.43
21	60/2	0.93
22	63/1	1.07

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Kadalas—contd.

Dy. No. 23/MR-1/SM-1/OL-1/80 mtrs.—contd.

23	63/2	0.70
24	64	0.89
25	66/2	0.42

Total .. 25 26.09

Dy. No. 23/MR-1/SM-1/OT/520 mtrs.

1	66/2	1.70
2	67	0.02
3	68/1	2.03
4	68/2	2.03
5	68/3	2.04
6	68/4	2.03
7	68/5	2.03
8	68/6	2.04
9	71	0.46
10	75	0.97
11	76/1/A	0.18
12	76/1/B	0.06
13	76/2	0.24
14	77	0.05
16	80/1	0.11
17	80/2	0.02
18	82/1	0.13
19	82/2	0.13
20	90	0.16
21	91	0.16
22	92	0.89
23	94	2.21
24	98/1	0.04
25	98/2	0.04
26	98/3	0.04

Total .. 26 19.80

Village-wise Abstract

Village Akola

Canal	Outlet	Gat No.	Area
1	2	3	4
			CCA
DY-21	OR-1	45	12.6
DY-21	OL-1	23	13.55
SBC	DOL-4	4	1.21
Total		72	27.36

Village Kadlas

SBC	DOL-4	10	9.17
SBC	DOL-5	15	6.26
SBC	DOL-6	13	18.98
SBC	DOL-7	27	25.96
SBC	DOL-8	11	16.47
SBC	DOL-9	11	19.49
DY NO-22		107	84.23
DY NO-21	OR-2	20	14.56
DY NO-21	OT	32	20.19
DY NO-23	OL-1	10	5.45
	OR-1	17	19.86
	OL-2	29	40.42
	OL-3	18	22.31
	OR-2	17	20.05
	OT	16	35.09
	M1L1	41	28.6
	M1R1	37	29.11
	M1TL	26	20.6
	M1TR	32	29
	SM1L1	25	26.06
	SM1OT	26	19.8
Total		540	511.66

Grand Total 612 539.02

VAIJNATH MANMATHAPPA CHILLE,

Executive Engineer,
Minor Irrigation Division No. 1,
taluka Sangola, district Solapur.

Solapur, 14th March 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (८)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर

उपविभाग : सांगोला शाखा कालवा बांधकाम उपविभाग, सांगोला.

प्रकल्पाचे नाव : सांगोला शाखा कालवा

अधिसूचित केलेले क्षेत्र : ४१४.९९ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : सांगोला शाखा कालव्यावरील, वितरिका क्रमांक २६ व विमोचक क्रमांक ११ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक २५.

गावांची संख्या : १-कडलास, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक २५, कडलास, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
कडलास	५५०	४१४.९९	
एकूण	५५०	४१४.९९	

अधिसूचना-३

विभाग : लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर

प्रकल्पाचे नाव : सांगोला शाखा कालवा

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : सांगोला शाखा कालवा, थेट विमोचक क्रमांक ११ व वितरिका क्रमांक २६ वरील लाभ क्षेत्र.

गावांची संख्या : १-कडलास, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

सिंचन सुरू केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला, गाव कडलास

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हे.

वितरिका क्रमांक २६/ओआर-१/सा. क्र. ५६० मीटर

१	१७६३	०.३५
२	१७६४/१	०.०८
३	१७६४/२	०.०८
४	१७६४/३	०.०८
५	१७६४/४	०.०८
६	१७६५	०.९१
७	१७६६/१	०.२१
८	१७६६/२	०.४२
९	१७७२	०.५२
१०	१७७३	०.५२
११	१७७४	०.५५
१२	१७७५	०.८२
१३	१७७६/१	०.५३
१४	१७७६/२	०.२५
१५	१७७६/३	०.२५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

वितरिका क्रमांक २६/ओआर-१/सा. क्र. ५६० मीटर--चालू

१६	१७७६/४	०.२५
१७	१७७६/५/अ	०.०८
१८	१७७६/५/ब	०.१७
१९	१७७७/१	०.१३
२०	१७७७/२	०.१३
२१	१७७८	०.०५
२२	१७७९/१	०.२४
२३	१७७९/२	०.२४
२४	१७७९/३	०.२४
२५	१७८०	०.०४
२६	१७८१	०.०८
२७	१७८२/१	०.६९
२८	१७८२/२	०.६८
२९	१७८३/१	०.७१
३०	१७८३/२	०.७०
३१	१७८५/१	०.०४
३२	१७८५/२	०.०४
३३	१७८६	०.०५
३४	१७८७	०.२३
३५	१७८८	०.७०
३६	१७८९	०.२८
३७	१७९०/१	०.२८
३८	१७९०/२	०.९२
३९	१७९३/१	१.११
४०	१७९३/२	०.८०
४१	१७९३/३	०.८०
४२	१७९३/४	०.७६
४३	१७९३/५	०.६३
४४	१७९३/६	०.६१
४५	१७९३/७	०.५८
४६	१७९४	०.८६
४७	१७९५/१	०.२५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

वितरिका क्रमांक २६/ओआर-१/सा. क्र. ५६० मीटर--चालू

४८	१७९५/२	०.२६
४९	१७९६	१.५६
५०	१७९७/१	०.३८
५१	१७९७/२	०.३८
५२	१७९८	०.२८
५३	१७९९	०.२९
५४	१८००	०.०५
५५	१८०१/१	१.२३
५६	१८०१/२	१.०५
५७	१८०२	०.१५
५८	१८०३	०.०७
५९	१८०५	०.७०
६०	१८०६	२.०१
६१	१८०७/१	०.०४
६२	१८०७/२	०.०८
६३	१८०७/३	०.०३
६४	१८१०/१	०.५७
६५	१८१०/२	०.००
६६	१८१२	०.५१

एकूण .. ६६ २८.६५

वितरिका क्रमांक २६/ओआर-२/सा. क्र. ६०० मीटर

१	१७३५	१.११
२	१७३६	०.०२
३	१७३७	०.०२
४	१७३८/१	०.३५
५	१७३८/२	०.३५
६	१७३८/३	०.३५
७	१७३९/१	०.३८
८	१७३९/२	०.३७
९	१७३९/३	०.३७
१२	१७४१/१	०.७३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
		(सीसीए) हेक्टर
वितरिका क्रमांक २६/ओआर-२/सा. क्र. ६०० मीटर--चालू		
१३	१७४१/२	०.७३
१४	१७४१/३	०.२५
१५	१७४१/४/अ	०.४८
१६	१७४१/४/ब	०.७४
१७	१७४२	०.७६
१८	१७४४	०.०१
१९	१७४५	०.८०
२०	१७४६	०.७१
२१	१७४७/१	०.२०
२२	१७४७/२	०.३०
२३	१७४८	०.०२
२४	१७४९	०.५०
२५	१७५०	०.५१
२६	१७५१	०.०२
२७	१७५२/१	०.२३
२८	१७५२/२	०.२७
२९	१७५३	०.२२
३०	१७५४	०.२२
३२	१७५५	०.६०
३३	१७५६	१.३३
३४	१७५७	१.११
३५	१७५८	१.०९
३६	१७५९	०.१०
३७	१७६०/१	०.२७
३८	१७६०/२	०.२८
३९	१७६०/३	०.२५
४०	१७६०/४	०.०४
४१	१७६१	०.२३
४२	१७६२	०.२३
४३	१७६३	०.५६
४४	१७६४/१	०.१६
४५	१७६४/२	०.१६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
		(सीसीए) हेक्टर
वितरिका क्रमांक २६/ओआर-२/सा. क्र. ६०० मीटर--चालू		
४६	१७६४/३	०.१६
४७	१७६४/४	०.१६
४८	१७६५	२.५९
४९	१७६६/१	०.४२
५०	१७६६/२	०.८४
एकूण ..	५०	२१.५९
वितरिका क्रमांक २६/ओआर-३/सा. क्र. ९४० मीटर		
१	१६५२	०.५६
२	१६५३	०.४७
३	१६५४	०.४७
४	१६५५	०.०६
६	१६५७/१	०.२३
७	१६५७/२	०.२४
८	१६५८	०.६६
९	१६५९/१/अ	१.५३
१०	१६५९/१/ब	०.१९
११	१६५९/१/क	०.३८
१२	१६५९/२	०.१९
१३	१६६०	०.७५
१४	१६६१/१	०.४६
१५	१६६१/२	०.३२
१६	१६६१/३	०.१५
१७	१७१९	०.१४
१८	१७२०	०.२०
१९	१७२१/१	०.८५
२०	१७२१/२	०.८५
२१	१७२२/१/अ/१/अ	१.६२
२२	१७२२/१/अ/१/ब	०.८४
२३	१७२२/१/अ/२/अ	१.६२
२४	१७२२/१/अ/२/ब	०.८४
२५	१७२२/१/ब	०.७३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

वितरिका क्रमांक २६/ओआर-३/सा. क्र. ९४० मीटर--चालू

२६	१७२२/२	०.१९
२७	१७२३/१	१.२१
२८	१७२३/२/अ	०.६०
२९	१७२३/२/ब	०.६१
३०	१७२३/३/अ	०.४४
३२	१७२३/३/ब	०.४३
३३	१७२४	१.०१
३४	१७२५	०.४०
३५	१७२६	०.२०
३६	१७२७	०.४१
३७	१७२८	०.०२
३८	१७२९/१	३.६३
३९	१७२९/२	१.२१
४०	१७३०/१	०.४०
४१	१७३०/२	०.४०
४२	१७३०/३	०.४१
४३	१६६२/१/अ	०.७३
४४	१६६२/१/ब	०.६९

एकूण .. ४४ २७.३०

वितरिका क्रमांक २६/ओआर-४/सा. क्र. १२६० मीटर

१	१६४२	०.०२
२	१६४३/१	०.७७
३	१६४३/२	०.७९
४	१६४३/३	०.७९
५	१६४४	०.१०
६	१६४५/१	०.९३
७	१६४५/२	०.९३
८	१६४५/३	१.०१
९	१६४६	०.०४
१०	१६४७	०.६०
११	१६४८	०.२८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

वितरिका क्रमांक २६/ओआर-४/सा. क्र. १२६० मीटर--चालू

१२	१६४९	०.२९
१३	१६५०/१	१.२२
१४	१६५०/२	०.१७
१५	१६५१/१	०.२५
१६	१६५१/२	०.२५
१७	१६५१/३	०.३३
१८	१६५१/४	०.०८
१९	१६५१/५	०.१२
२०	१६५१/६	०.१२
२१	१६५२	०.५८
२२	१६५३	०.४७
२३	१६५५	१.११
२४	१६५६	०.०४
२५	१६५७/१	०.१५
२६	१६५७/२	०.१८
२७	१६५०/१	१.२२
२८	१६५०/२	०.१७
२९	१६६२/१/अ	०.०८
३०	१६६२/१/ब	०.७७
३१	१६६२/२	०.८९

एकूण .. ३१ १४.७३

वितरिका क्रमांक २६/ओआर-५/सा. क्र. १६६० मीटर

१	१६११	०.५३
२	१६१२	०.१२
३	१६१३	०.७८
४	१६१४	०.१८
५	१६१५	०.१४
६	१६१६/१	०.६२
७	१६१६/२	०.६२
८	१६१७/१	१.४४
९	१६१७/२/अ	०.८८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
		(सीसीए) हेक्टर
वितरिका क्रमांक २६/ओआर-५/सा. क्र. १६६० मीटर--चालू		
१०	१६१७/२/ब	०.६२
११	१६१७/२/क	०.६२
१२	१६१७/३	१.८५
१३	१६१७/४/अ	१.१५
१४	१६१७/४/ब	०.७०
१५	१६१८	२.०६
१६	१६१९	०.२४
१७	१६२०	०.३९
१८	१६२१	०.०२
१९	१६२२	०.८०
२०	१६२३	३.०८
२१	१६२४	०.७८
२२	१६२५	०.१०
२३	१६२६	०.०४
२४	१६२७	०.०४
२५	१६२८	३.८४
२६	१६२९	०.९३
२७	१६३०	०.९०
२८	१६३१	१.८५
२९	१६३२/१	१.९३
३०	१६३२/२	०.०५
३१	१६३३	०.०६
३२	१६३४	१.१५
३३	१६३५	०.३०
३४	१६३६	१.१२
३५	१६३७	०.४२
३६	१६३८	०.९४
३७	१६३९/१	०.२१
३८	१६३९/२	०.२१
३९	१६३९/३	०.८२
४०	१६३९/४	०.७६
४१	१६३९/५	०.५७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
		(सीसीए) हेक्टर
वितरिका क्रमांक २६/ओआर-५/सा. क्र. १६६० मीटर--चालू		
४२	१६३९/६	०.५७
४३	१६४०	०.६८
एकूण ..		४३
		३५.०९
वितरिका क्रमांक २६/ओआर-६/सा. क्र. १८४० मीटर		
१	१५४६/१	०.८७
२	१५४६/२	०.८७
३	१५४७	१.७९
४	१५४७/१/अ	१.६६
५	१५५०/१/अ	०.२४
६	१५५०/१/ब	०.५६
७	१५५०/२	१.१२
८	१५५०/३	०.५१
९	१५५१/१	१.२५
१०	१५५१/२	१.२५
११	१५५२/१	१.२२
१२	१५५२/२	१.२२
१३	१५५२/३	१.२२
१४	१५५२/४	१.२३
१५	१५५३	०.४८
१६	१५५४	०.३६
१७	१५५५/१	०.३६
१८	१५५५/२	०.९०
१९	१५५६/१	१.०१
२०	१५५६/२	०.४६
२१	१५५७/१	०.६३
२२	१५५७/२	१.३६
२३	१५६१/१/अ	१.९४
२४	१५६१/१/ब	०.६१
२५	१५६१/२	०.६१
२६	१५६३/१	१.३७
२७	१५६३/२	१.४१
एकूण ..		२७
		२६.५१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
		(सीसीए) हेक्टर
वितरिका क्रमांक २६/ओआर-७/सा. क्र. २२६० मीटर		
१	१५०१/१	०.५४
२	१५०१/२	०.६८
३	१५०२	०.७२
४	१५०३	०.७२
५	१५०४	०.०३
६	१५०५/१	०.७७
७	१५०५/२	०.७६
८	१५०६	१.१२
९	१५०७/१	०.४१
१०	१५०७/२	०.४०
११	१५०८	२.९३
१२	१५०९	०.७२
१३	१५१०	०.२६
१४	१५११/१	०.४६
१५	१५११/२	०.४२
१६	१५२६/१	०.१०
१७	१५२६/२	०.१५
१८	१५२६/३	०.१५
१९	१५२७/१	०.४२
२०	१५२७/२	०.४२
२१	१५२८	०.४८
२२	१५२९	१.१४
२३	१५३०/१	०.२८
२४	१५३०/२	०.२८
२५	१५३५/१	०.६५
२६	१५३५/२/अ	०.६५
२७	१५३५/२/ब	०.८१
२८	१५३५/२/क	०.८१
२९	१५४८/१/ब	१.५२
३०	१५४८/२/अ	०.४०
३१	१५४८/२/ब	१.४२
३२	१५४९/१	१.६१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
		(सीसीए) हेक्टर
वितरिका क्रमांक २६/ओआर-७/सा. क्र. २२६० मीटर--चालू		
३३	१५४९/२	२.१६
३४	१५४२/१	१.९३
३५	१५४२/२	१.९३
एकूण ..		३५ २८.२५
वितरिका क्रमांक २६/ओआर-८/सा. क्र. २२८० मीटर		
१	१५१७	०.८१
२	१५१८	१.२७
३	१५१९	१.६९
४	१५२०/१/अ	१.४२
५	१५२०/१/ब	०.७२
६	१५२०/१/क	०.७०
७	१५२०/२	०.९२
८	१५२४/१	१.५०
९	१५२४/२	१.५०
१०	१५२४/३	१.५०
११	१५२४/४	०.५०
१२	१५२४/५	१.५०
१३	१५२४/६	०.७१
१४	१५३१/१	१.१५
१५	१५३१/२	०.५७
१६	१५३२	०.१९
१७	१५३३	०.१८
१८	१५३४	१.७४
१९	१५४३/२/अ	०.७२
२०	१५४३/२/ब	१.१७
२१	१५४३/३/अ	०.७९
२२	१५४३/३/ब	१.१०
२३	१५४४/१	०.७८
२४	१५४४/२	०.६२
२५	१५४४/३	०.६१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
		(सीसीए) हेक्टर
वितरिका क्रमांक २६/ओआर-८/सा. क्र. २२८० मीटर--चालू		
२६	१५४४/४	०.२६
२७	१५४५	१.९४
एकूण ..	२७	२६.५६

वितरिका क्रमांक २६/ओआर-९/सा. क्र. २७२० मीटर

१	१५०१/१	०.६७
२	१५०१/२	०.८४
३	१५११/१	१.८२
४	१५११/२	१.६६
५	१५१२	१.२२
६	१५१३	१.३२
७	१५१४/१	०.८१
८	१५१४/२	१.३८
९	१५१४/३	१.३७
१०	१५१४/४	०.४१
११	१५१५	१.०५
१२	१५१६	१.१३
१३	१५२५/१	१.२९
१४	१५२५/२	१.२९
१५	१५२६/१	०.८४
१६	१५२६/२	०.८४
१७	१५२६/३	०.८४
१८	१५२८	२.७४
१९	१५३०/१	०.८५
२०	१५३०/२	०.८५
एकूण ..	२०	२३.२२

वितरिका क्रमांक २६/ओआर-१०/सा. क्र. २७४० मीटर

१	१४८३/१	०.६१
२	१४८४/१	०.१५
३	१४८४/२	१.०४
४	१४८४/३	१.००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
		(सीसीए) हेक्टर
वितरिका क्रमांक २६/ओआर-१०/सा. क्र. २७४० मीटर--चालू		
५	१४८५/१	०.८७
६	१४८५/२	१.३२
७	१४८६/१	१.३०
८	१४८६/२	०.७६
९	१४८६/३	१.३०
१०	१४८७	४.९७
११	१४८८	३.२२
१२	१४८९	१.३३
एकूण ..	१२	१७.८६

वितरिका क्रमांक २६/ओआर-११/सा. क्र. ३८२० मीटर

१	१४३४	०.०४
२	१४३५	१.६२
३	१४३६	१.७१
४	१४३७/१	२.२८
५	१४३७/२/अ	०.४०
६	१४३७/२/ब	१.८८
७	१४३८	१.६९
८	१४३९	१.५५
९	१४४०	०.३१
१०	१४८२/१	२.०२
११	१४८२/२/अ	२.००
१२	१४८२/२/ब	०.०२
१३	१४८२/३	२.०२
१४	१४८२/४	०.२२
१५	१४८२/५	२.०२
१६	१४८२/६	२.८५
१७	१४९०	०.६५
१८	१४९१	०.६३
१९	१४९२	०.६३
२०	१४९३	०.६३
२१	१४९४/१	०.२५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

वितरिका क्रमांक २६/ओआर-११/सा. क्र. ३८२० मीटर--चालू

२२	१४९४/२	०.३८
२३	१४९५	०.६३
२४	१४९६	०.३३
२५	१४९७	०.३५
२६	१४९८	०.३४
२७	१४९९	०.३५
२८	१५००	०.४६

एकूण .. २८ २८.२६

वितरिका क्रमांक २६/ओआर-१२/सा. क्र. ३८३० मीटर

१	१४२१	०.२९
३	१४२३/१	१.६४
४	१४२३/२	१.६३
५	१४४१	१.१५
६	१४४२/१	२.११
७	१४४२/२	१.९१
८	१४४३	१.९९
९	१४७९/१	१.०५
१०	१४७९/२	०.८५
११	१४७९/३	०.८५
१२	१४८१	२.८७

एकूण .. १२ १६.३४

वितरिका क्रमांक २६/ओआर-१३/सा. क्र. ४२८० मीटर

१	१४०९	०.८१
२	१४११/१	०.६२
३	१४११/२	०.६२
४	१४११/३	०.६२
५	१४११/४	०.३२
६	१४११/५	०.३२
७	१४११/६	०.३४
८	१४१२/१	१.६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

वितरिका क्रमांक २६/ओआर-१३/सा. क्र. ४२८० मीटर--चालू

९	१४१२/२	१.६०
१०	१४२२	३.०५
११	१४२४/१	१.३५
१२	१४२४/२	१.३५
१३	१४२५	०.१४
१४	१४२६/२	०.७९
१५	१४२८	१.१०
१६	१४२९	०.६०
१७	१४३०	०.४५
१८	१४३१	०.०९
१९	१४३२	०.४३
२०	१४३३	१.२०

एकूण .. २० १७.४०

वितरिका क्रमांक २६/ओआर-१४/सा. क्र. ४४०० मीटर

१	१४०४/१/अ	०.२१
२	१४०४/१/ब	०.२१
३	१४०४/२/अ	०.१८
४	१४०४/२/ब	०.२४
५	१४०५/१/अ	२.१७
६	१४०५/१/ब	२.००
७	१४०५/२	४.१७
८	१४११/१	०.९३
९	१४११/२	०.९३
१०	१४११/३	०.९३
११	१४११/४	०.४९
१२	१४११/५	०.४९
१३	१४११/६	०.५०
१४	१४१२/१	०.३२
१५	१४१२/२	०.३२
१६	१४१३/१	०.१०
१७	१४१३/२	०.११

एकूण .. १७ २५.४९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
		(सीसीए) हेक्टर
वितरिका क्रमांक २६/ओटी/सा. क्र. ४७८० मीटर		
१	१३६०	०.१६
२	१३६१	०.३३
३	१३६२	०.४८
४	१३६३	०.५८
५	१३६४	०.३८
६	१३६५	०.३१
७	१३६६/१	०.२१
८	१३६६/२	०.२०
९	१३६७	०.३१
१०	१३६८	०.३५
११	१३९३/१	०.३२
१२	१३९३/२	०.३३
१३	१३९३/३	०.३३
१४	१३९४	०.०३
१५	१३९६/१	०.४६
१६	१३९६/२	०.५०
१७	१३९७/१	०.१६
१८	१३९७/२	०.१६
१९	१३९७/३	०.१६
२०	१३९७/४	०.१९
२१	१३९७/५	०.२०
२२	१३९८	१.६८
२३	१३९९	२.५८
२४	१४०६	०.३४
२५	१४०७	१.८१
२६	१४०८/१	०.४०
२७	१४०८/२	०.४०
२८	१४१०	१.८८
२९	१४०१/२/अ/१	२.१४
३०	१४०१/२/अ/२	०.८५
३१	१४०१/२/अ/३	०.७७
३२	१४०१/२/ब	०.८५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
		(सीसीए) हेक्टर
वितरिका क्रमांक २६/ओटी/सा. क्र. ४७८० मीटर--चालू		
३३	१४०२/१/अ	०.३९
३४	१४०२/१/ब	०.३८
३५	१४०२/२/अ	२.४३
३६	१४०२/२/ब	२.४३
एकूण ..	३६	२५.४९
वितरिका क्रमांक २६/एसएम-१/ओएल-१/सा. क्र. २० मीटर		
१	१५५८	१.८४
२	१५६४/१	०.८१
३	१५६४/२	०.४९
४	१५६६	०.८२
५	१५७०/१	०.७९
६	१५७०/२	०.७९
७	१५७०/३	०.७९
८	१५७०/४	०.८१
९	१५७१	०.८५
१०	१५७२	२.३८
११	१५७४/१/अ	०.५३
१२	१५७४/१/ब/१	०.१५
१३	१५७४/१/ब/२	३.१०
एकूण ..	१३	१४.१५
वितरिका क्रमांक २६/एसएम-१/ओआर-१/सा. क्र. २० मीटर		
१	१५७५/१/अ	०.७४
२	१५७५/१/ब	०.२७
३	१५७५/२/अ	०.२१
४	१५७५/२/ब	०.४७
५	१५७५/२/क	०.५२
६	१५७६	१.७८
७	१५७७	१.६८
८	१५७८	१.८६
९	१५७९/१	१.९९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

वितरिका क्रमांक २६/ एसएम-१/ओआर-१/
सा. क्र. २० मीटर--चालू

१०	१५७९/२	१.७९
११	१५७९/३/अ	०.५२
१२	१५७९/३/ब/१	०.२०
१३	१५७९/३/ब/२	०.३२
१४	१५७९/३/क	०.५२
१५	१५७९/३/ड	०.५२
१६	१५७९/४	१.४७
१७	१५८०	०.१५
१८	१५८१	०.०४
१९	१५८२	०.६९
२०	१५८३	०.९४
२१	१५८४	०.९४
२२	१५८५	०.१४
२३	१५८६	०.१०
२४	१५८८/१	०.२२
२५	१५८८/२	०.२१
२६	१५८९	०.१०
२७	१५९०	०.१०
२८	१५९१	०.०९
२९	१५९२	०.३३
३०	१५९३	०.४३
३१	१५९४	०.३३
३२	१५९६	०.५३
३३	१५९७	०.३३
३४	१५९८	०.०२
३५	१५९९	०.०१
३६	१५७४/१/अ	०.५३
३७	१५७४/१/ब/१	०.१५
३८	१५७४/१/ब/२	३.०८
३९	१५७४/२/अ	२.५४

एकूण .. ३९ २६.८६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

वितरिका क्रमांक २६/एसएम-१/ओटी/सा. क्र. २० मीटर

१	१५३६	०.८९
२	१५३७	१.१०
३	१५३८/१	०.६०
४	१५३८/२	०.७०
५	१५३९	०.०४
६	१५४०	१.२१
७	१५४८/१/ब	०.१७
८	१५४८/२/अ	०.०४
९	१५४८/२/ब	०.१६
१०	१५४९	१.२१
११	१५५०/१/अ	०.१६
१२	१५५०/१/ब	०.३८
१३	१५५०/२	०.७४
१४	१५५०/३	०.३४
१५	१५५३	१.११
१६	१५५५/१	०.४५
१७	१५५५/२	१.११
१८	१५५८	१.८२
१९	१५५९/१	१.२१
२०	१५५९/२	१.२१
२१	१५६०	२.०१
२२	१५६४/१	०.५४
२३	१५६४/२	०.३३
२४	१५६५/१	०.५१
२५	१५६५/२	०.५१
२६	१५६५/३	०.३८
२७	१५७२	०.५९
२८	१५७३/१	०.७१
२९	१५७३/२	०.७२
३०	१५४१/१	१.४९

एकूण .. ३० २२.४३

गावनिहाय क्षेत्र

गाव कडलास

कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
DY -२६	OR-१	६६	२८.६५
DY -२६	OR-२	५०	२१.५९
DY -२६	OR-३	४४	२७.३
DY -२६	OR-४	३१	१४.७३
DY -२६	OR-५	४३	३५.०९
DY -२६	OR-६	२७	२६.५१
DY -२६	OR-७	३५	२८.२५
DY -२६	OR-८	२७	२६.५६
DY -२६	OR-९	२०	२३.२२
DY -२६	OR-१०	१२	१७.८६
DY -२६	OR-११	२८	२८.२६
DY -२६	OR-१२	१२	१६.३४
DY -२६	OR-१३	२०	१७.४
DY -२६	OR-१४	१७	१४.३
DY -२६	OT	३६	२५.४९
DY -२६	SM१L१	१३	१४.१५
DY -२६	SM१R१	३९	२६.८६
DY -२६	SMT	३०	२२.४३
एकूण		५५०	४१४.९९

वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले,

कार्यकारी अभियंता,

लघुपाटबंधारे विभाग, पंढरपूर,

तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

सोलापूर, १४ मार्च २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (८)/२०१८.—
 Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Vajinath Manmathappa Chille, Executive

Engineer, Minor Irrigation Division, Pandharpur hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayats, Tahsil offices, Irrigation Sections Sub-Divisions and Divisions and at other prominent public places.

I, Vajinath Manmathappa Chille, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Pune Irrigation Circle, Pune within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Minor Irrigation Division, Pandharpur

Sub-Division : Sangola Branch Construction,
Sub-Division, Sangola.

Name of the Project : Sangola Branch Canal

Area Notified : 414.99 Ha.

No. of village : 1-Kadlas, taluka Sangola, district Solapur.

Description of area notified : Dy. 26 and DO.
No. 11 of Sangola Branch Canal, WUA No. 25.

Area : 414.99 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed WUA No. 25, Kadlas,
taluka Sangola, district Solapur.**Details of Area Notified****District Solapur, taluka Sangola**

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
		(Ha.)
1	2	3
Kadlas	550	414.99
Total	550	414.99

Index-3

Schedule-B—contd.

Division : Minor Irrigation Division, Pandharpur
Sub-Division : Sangola Branch Construction,
Sub-Division, Sangola.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

Name of the Project : Sangola Branch Canal
Area under Notified : DO-11, Dy. No. 26 of
Sangola Branch Canal, WUA No. 25.
No. of villages : 1-Kadlas, taluka Sangola,
district Solapur.

Dy. No. 26/OR-1/560 mtrs.—contd.

Description of area notified : DO-11, Dy. No. 26
of Sangola Branch Canal, WUA No. 25.
Year of Starting Irrigation : 2017-18

Schedule-B

**District Solapur, taluka Sangola,
village Kadlas**

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Dy. No. 26/OR-1/560 mtrs.

1	451	0.05
1	1763	0.35
2	1764/1	0.08
3	1764/2	0.08
4	1764/3	0.08
5	1764/4	0.08
6	1765	0.91
7	1766/1	0.21
8	1766/2	0.42
9	1772	0.52
10	1773	0.52
11	1774	0.55
12	1775	0.82
13	1776/1	0.53
14	1776/2	0.25
15	1776/3	0.25
16	1776/4	0.25
17	1776/5/A	0.08
18	1776/5/B	0.17
19	1777/1	0.13
20	1777/2	0.13
21	1778	0.05

22	1779/1	0.24
23	1779/2	0.24
24	1779/3	0.24
25	1780	0.04
26	1781	0.08
27	1782/1	0.69
28	1782/2	0.68
29	1783/1	0.71
30	1783/2	0.70
31	1785/1	0.04
32	1785/2	0.04
33	1786	0.05
34	1787	0.23
35	1788	0.70
36	1789	0.28
37	1790/1	0.28
38	1790/2	0.92
39	1793/1	1.11
40	1793/2	0.80
41	1793/3	0.80
42	1793/4	0.76
43	1793/5	0.63
44	1793/6	0.61
45	1793/7	0.58
46	1794	0.86
47	1795/1	0.25
48	1795/2	0.26
49	1796	1.56
50	1797/1	0.38
51	1797/2	0.38
52	1798	0.28
53	1799	0.29
54	1800	0.05
55	1801/1	1.23
56	1801/2	1.05
57	1802	0.15
58	1803	0.07
59	1805	0.70
60	1806	2.01

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 26/OR-1/560 mtrs.—contd.		
61	1807/1	0.04
62	1807/2	0.08
63	1807/3	0.03
64	1810/1	0.57
65	1810/2	0.00
66	1812	0.51
Total ..	66	28.65

Dy. No. 26/OR-2/600 mtrs.

1	1735	1.11
2	1736	0.02
3	1737	0.02
4	1738/1	0.35
5	1738/2	0.35
6	1738/3	0.35
7	1739/1	0.38
8	1739/2	0.37
9	1739/3	0.37
12	1741/1	0.73
13	1741/2	0.73
14	1741/3	0.25
15	1741/4/A	0.48
16	1741/4/B	0.74
17	1742	0.76
18	1744	0.01
19	1745	0.80
20	1746	0.71
21	1747/1	0.20
22	1747/2	0.30
23	1748	0.02
24	1749	0.50
25	1750	0.51
26	1751	0.02
27	1752/1	0.23
28	1752/2	0.27
29	1753	0.22
30	1754	0.22
32	1755	0.60
33	1756	1.33

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 26/OR-2/600 mtrs.—contd.		
34	1757	1.11
35	1758	1.09
36	1759	0.10
37	1760/1	0.27
38	1760/2	0.28
39	1760/3	0.25
40	1760/4	0.04
41	1761	0.23
42	1762	0.23
43	1763	0.56
44	1764/1	0.16
45	1764/2	0.16
46	1764/3	0.16
47	1764/4	0.16
48	1765	2.59
49	1766/1	0.42
50	1766/2	0.84
Total ..	50	21.59

Dy. No. 26/OR-3/940 mtrs.

1	1652	0.56
2	1653	0.47
3	1654	0.47
4	1655	0.06
6	1657/1	0.23
7	1657/2	0.24
8	1658	0.66
9	1659/1/A	1.53
10	1659/1/B	0.19
11	1659/1/C	0.38
12	1659/2	0.19
13	1660	0.75
14	1661/1	0.46
15	1661/2	0.32
16	1661/3	0.15
17	1719	0.14
18	1720	0.20
19	1721/1	0.85
20	1721/2	0.85

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 26/OR-3/940 mtrs.—contd.		
21	1722/1/A/1/A	1.62
22	1722/1/A/1/B	0.84
23	1722/1/A/2/A	1.62
24	1722/1/A/2/B	0.84
25	1722/1/B	0.73
26	1722/2	0.19
27	1723/1	1.21
28	1723/2/A	0.60
29	1723/2/B	0.61
30	1723/3/A	0.44
32	1723/3/B	0.43
33	1724	1.01
34	1725	0.40
35	1726	0.20
36	1727	0.41
37	1728	0.02
38	1729/1	3.63
39	1729/2	1.21
40	1730/1	0.40
41	1730/2	0.40
42	1730/3	0.41
43	1662/1/A	0.73
44	1662/1/B	0.69
Total ..	44	27.30

Dy. No. 26/OR-4/1260 mtrs.

1	1642	0.02
2	1643/1	0.77
3	1643/2	0.79
4	1643/3	0.79
5	1644	0.10
6	1645/1	0.93
7	1645/2	0.93
8	1645/3	1.01
9	1646	0.04
10	1647	0.60
11	1648	0.28
12	1649	0.29
13	1650/1	1.22

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 26/OR-4/1260 mtrs.—contd.		
14	1650/2	0.17
15	1651/1	0.25
16	1651/2	0.25
17	1651/3	0.33
18	1651/4	0.08
19	1651/5	0.12
20	1651/6	0.12
21	1652	0.58
22	1653	0.47
23	1655	1.11
24	1656	0.04
25	1657/1	0.15
26	1657/2	0.18
27	1650/1	1.22
28	1650/2	0.17
29	1662/1/A	0.08
30	1662/1/B	0.77
31	1662/2	0.89
Total ..	31	14.73

Dy. No. 26/OR-5/1660 mtrs.

1	1611	0.53
2	1612	0.12
3	1613	0.78
4	1614	0.18
5	1615	0.14
6	1616/1	0.62
7	1616/2	0.62
8	1617/1	1.44
9	1617/2/A	0.88
10	1617/2/B	0.62
11	1617/2/C	0.62
12	1617/3	1.85
13	1617/4/A	1.15
14	1617/4/B	0.70
15	1618	2.06
16	1619	0.24
17	1620	0.39
18	1621	0.02

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 26/OR-5/1660 mtrs.—contd.		
19	1622	0.80
20	1623	3.08
21	1624	0.78
22	1625	0.10
23	1626	0.04
24	1627	0.04
25	1628	3.84
26	1629	0.93
27	1630	0.90
28	1631	1.85
29	1632/1	1.93
30	1632/2	0.05
31	1633	0.06
32	1634	1.15
33	1635	0.30
34	1636	1.12
35	1637	0.42
36	1638	0.94
37	1639/1	0.21
38	1639/2	0.21
39	1639/3	0.82
40	1639/4	0.76
41	1639/5	0.57
42	1639/6	0.57
43	1640	0.68
Total ..	43	35.09

Dy. No. 26/OR-6/1840 mtrs.

1	1546/1	0.87
2	1546/2	0.87
3	1547	1.79
4	1547/1/A	1.66
5	1550/1/A	0.24
6	1550/1/B	0.56
7	1550/2	1.12
8	1550/3	0.51
9	1551/1	1.25
10	1551/2	1.25
11	1552/1	1.22

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 26/OR-6/1840 mtrs.—contd.		
12	1552/2	1.22
13	1552/3	1.22
14	1552/4	1.23
15	1553	0.48
16	1554	0.36
17	1555/1	0.36
18	1555/2	0.90
19	1556/1	1.01
20	1556/2	0.46
21	1557/1	0.63
22	1557/2	1.36
23	1561/1/A	1.94
24	1561/1/B	0.61
25	1561/2	0.61
26	1563/1	1.37
27	1563/2	1.41
Total ..	27	26.51

Dy. No. 26/OR-7/2260 mtrs.

1	1501/1	0.54
2	1501/2	0.68
3	1502	0.72
4	1503	0.72
5	1504	0.03
6	1505/1	0.77
7	1505/2	0.76
8	1506	1.12
9	1507/1	0.41
10	1507/2	0.40
11	1508	2.93
12	1509	0.72
13	1510	0.26
14	1511/1	0.46
15	1511/2	0.42
16	1526/1	0.10
17	1526/2	0.15
18	1526/3	0.15
19	1527/1	0.42
20	1527/2	0.42

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 26/OR-7/2260 mtrs.—contd.		
21	1528	0.48
22	1529	1.14
23	1530/1	0.28
24	1530/2	0.28
25	1535/1	0.65
26	1535/2/A	0.65
27	1535/2/B	0.81
28	1535/2/C	0.81
29	1548/1/B	1.52
30	1548/2/A	0.40
31	1548/2/B	1.42
32	1541/1	1.61
33	1541/2	2.16
34	1542/1	1.93
35	1542/2	1.93
Total ..	35	28.25
Dy. No. 26/OR-8/2280 mtrs.		
1	1517	0.81
2	1518	1.27
3	1519	1.69
4	1520/1/A	1.42
5	1520/1/B	0.72
6	1520/1/C	0.70
7	1520/2	0.92
8	1524/1	1.50
9	1524/2	1.50
10	1524/3	1.50
11	1524/4	0.50
12	1524/5	1.50
13	1524/6	0.71
14	1531/1	1.15
15	1531/2	0.57
16	1532	0.19
17	1533	0.18
18	1534	1.74
19	1543/2/A	0.72
20	1543/2/B	1.17
21	1543/3/A	0.79

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 26/OR-8/2280 mtrs.—contd.		
22	1543/3/B	1.10
23	1544/1	0.78
24	1544/2	0.62
25	1544/3	0.61
26	1544/4	0.26
27	1545	1.94
Total ..	27	26.56
Dy. No. 26/OR-9/2720 mtrs.		
1	1501/1	0.67
2	1501/2	0.84
3	1511/1	1.82
4	1511/2	1.66
5	1512	1.22
6	1513	1.32
7	1514/1	0.81
8	1514/2	1.38
9	1514/3	1.37
10	1514/4	0.41
11	1515	1.05
12	1516	1.13
13	1525/1	1.29
14	1525/2	1.29
15	1526/1	0.84
16	1526/2	0.84
17	1526/3	0.84
18	1528	2.74
19	1530/1	0.85
20	1530/2	0.85
Total ..	20	23.22
Dy. No. 26/OR-10/2740 mtrs.		
1	1483/1	0.61
2	1484/1	0.15
3	1484/2	1.04
4	1484/3	1.00
5	1485/1	0.87
6	1485/2	1.32

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 26/OR-10/2740 mtrs.—contd.		
7	1486/1	1.30
8	1486/2	0.76
9	1486/3	1.30
10	1487	4.97
11	1488	3.22
12	1489	1.33
Total ..	12	17.86
Dy. No. 26/OR-11/3820 mtrs.		
1	1434	0.04
2	1435	1.62
3	1436	1.71
4	1437/1	2.28
5	1437/2/A	0.40
6	1432/2/B	1.88
7	1438	1.69
8	1439	1.55
9	1440	0.31
10	1482/1	2.02
11	1482/2/A	2.00
12	1482/2/B	0.02
13	1482/3	2.02
14	1482/4	0.22
15	1482/5	2.02
16	1482/6	2.85
17	1490	0.65
18	1491	0.63
19	1492	0.63
20	1493	0.63
21	1494/1	0.25
22	1494/2	0.38
23	1495	0.63
24	1496	0.33
25	1497	0.35
26	1498	0.34
27	1499	0.35
28	1500	0.46
Total ..	28	28.26

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 26/OR-12/3830 mtrs.		
1	1421	0.29
3	1423/1	1.64
4	1423/2	1.63
5	1441	1.15
6	1442/1	2.11
7	1442/2	1.91
8	1443	1.99
9	1479/1	1.05
10	1479/2	0.85
11	1479/3	0.85
12	1481	2.87
Total ..	12	16.34
Dy. No. 26/OR-13/4280 mtrs.		
1	1409	0.81
2	1411/1	0.62
3	1411/2	0.62
4	1411/3	0.62
5	1411/4	0.32
6	1411/5	0.32
7	1411/6	0.34
8	1412/1	1.60
9	1412/2	1.60
10	1422	3.05
11	1424/1	1.35
12	1424/2	1.35
13	1425	0.14
14	1426/2	0.79
15	1428	1.10
16	1429	0.60
17	1430	0.45
18	1431	0.09
19	1432	0.43
20	1433	1.20
Total ..	20	17.40
Dy. No. 26/OR-14/4400 mtrs.		
1	1404/1/A	0.21
2	1404/1/B	0.21

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 26/OR-14/4400 mtrs.—contd.		
3	1404/2/A	0.18
4	1404/2/B	0.24
5	1405/1/A	2.17
6	1405/1/B	2.00
7	1405/2	4.17
8	1411/1	0.93
9	1411/2	0.93
10	1411/3	0.93
11	1411/4	0.49
12	1411/5	0.49
13	1411/6	0.50
14	1412/1	0.32
15	1412/2	0.32
16	1413/1	0.10
17	1413/2	0.11
Total ..	17	14.30

Dy. No. 26/OT/4780 mtrs.

1	1360	0.16
2	1361	0.33
3	1362	0.48
4	1363	0.58
5	1364	0.38
6	1365	0.31
7	1366/1	0.21
8	1366/2	0.20
9	1367	0.31
10	1368	0.35
11	1393/1	0.32
12	1393/2	0.33
13	1393/3	0.33
14	1394	0.03
15	1396/1	0.46
16	1396/2	0.50
17	1397/1	0.16
18	1397/2	0.16
19	1397/3	0.16
20	1397/4	0.19
21	1397/5	0.20

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 26/OT/4780 mtrs.—contd.		
22	1398	1.68
23	1399	2.58
24	1406	0.34
25	1407	1.81
26	1408/1	0.40
27	1408/2	0.40
28	1410	1.88
29	1401/2/A/1	2.14
30	1401/2/A/2	0.85
31	1401/2/A/3	0.77
32	1401/2/B	0.85
33	1402/1/A	0.39
34	1402/1/B	0.38
35	1402/2/A	2.43
36	1402/2/B	2.43
Total ..	36	25.49

Dy. No. 26/SM-1/OL-1/20 mtrs.

1	1558	1.84
2	1564/1	0.81
3	1564/2	0.49
4	1566	0.82
5	1570/1	0.79
6	1570/2	0.79
7	1570/3	0.79
8	1570/4	0.81
9	1571	0.85
10	1572	2.38
11	1574/1/A	0.53
12	1574/1/B/1	0.15
13	1574/1/B/2	3.10
Total ..	13	14.15

Dy. No. 26/SM-1/OR-1/20 mtrs.

1	1575/1/A	0.74
2	1575/1/B	0.27
3	1575/2/A	0.21
4	1575/2/B	0.47

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 26/SM-1/OR-1/20 mtrs.—contd.		
5	1575/2/C	0.52
6	1576	1.78
7	1577	1.68
8	1578	1.86
9	1579/1	1.99
10	1579/2	1.79
11	1579/3/A	0.52
12	1579/3/B/1	0.20
13	1579/3/B/2	0.32
14	1579/3/C	0.52
15	1579/3/D	0.52
16	1579/4	1.47
17	1580	0.15
18	1581	0.04
19	1582	0.69
20	1583	0.94
21	1584	0.94
22	1585	0.14
23	1586	0.10
24	1588/1	0.22
25	1588/2	0.21
26	1589	0.10
27	1590	0.10
28	1591	0.09
29	1592	0.33
30	1593	0.43
31	1594	0.33
32	1596	0.53
33	1597	0.33
34	1598	0.02
35	1599	0.01
36	1574/1/A	0.53
37	1574/1/B/1	0.15
38	1574/1/B/2	3.08
39	1574/2/A	2.54
Total ..	39	26.86

Dy. No. 26/SM-1/OT

1	1536	0.89
2	1537	1.10

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 26/SM-1/OT.—contd.		
3	1538/1	0.60
4	1538/2	0.70
5	1539	0.04
6	1540	1.21
7	1548/1/B	0.17
8	1548/2/A	0.04
9	1548/2/B	0.16
10	1549	1.21
11	1550/1/A	0.16
12	1550/1/B	0.38
13	1550/2	0.74
14	1550/3	0.34
15	1553	1.11
16	1555/1	0.45
17	1555/2	1.11
18	1558	1.82
19	1559/1	1.21
20	1559/2	1.21
21	1560	2.01
22	1564/1	0.54
23	1564/2	0.33
24	1565/1	0.51
25	1565/2	0.51
26	1565/3	0.38
27	1572	0.59
28	1573/1	0.71
29	1573/2	0.72
30	1541/1	1.49
Total ..	30	22.43

Villagewise Abstract**Village Kadlas**

Canal 1	Outlet 2	Gat No. 3	Area 4 CCA
DY -26	OR-1	66	28.65
DY -26	OR-2	50	21.59
DY -26	OR-3	44	27.3

Village-wise Abstract—contd.

Canal 1	Outlet 2	Gat No. 3	Area 4
			CCA
DY -26	OR-4	31	14.73
DY -26	OR-5	43	35.09
DY -26	OR-6	27	26.51
DY -26	OR-7	35	28.25
DY -26	OR-8	27	26.56
DY -26	OR-9	20	23.22
DY -26	OR-10	12	17.86
DY -26	OR-11	28	28.26
DY -26	OR-12	12	16.34
DY -26	OR-13	20	17.4
DY -26	OR-14	17	14.3
DY -26	OT	36	25.49
DY -26	SM1L1	13	14.15
DY -26	SM1R1	39	26.86
DY -26	SMT	30	22.43
Total		550	414.99

VAIJNATH MANMATHAPPA CHILLE,
Executive Engineer,
Minor Irrigation Division No. 1,
taluka Songola, district Solapur.

Solapur, 14th March 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (९)/२०१८.—
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा,
२००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार
असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व
प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी,
इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, लघु
पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर खालीलप्रमाणे पाणीवापर
संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा
कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार
कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि
इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी
प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता,
असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही
वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी
पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून
व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व
धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा
घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन
महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत
अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे अपील दाखल
करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर

उपविभाग : सांगोला शाखा कालवा बांधकाम उपविभाग,
सांगोला.

प्रकल्पाचे नाव : सांगोला शाखा कालवा

अधिसूचित केलेले क्षेत्र : १३३.५५ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : सांगोला शाखा कालव्यावरील,
वितरिका क्रमांक २७ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था
क्रमांक २६.

गावांची संख्या : १-जवळा, तालुका सांगोला, जिल्हा
सोलापूर.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक २६, जवळा, तालुका सांगोला, जिल्हा
सोलापूर.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	
	गट संख्या	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
जवळा	९५	१३३.५५
एकूण	९५	१३३.५५

अधिसूचना-३

विभाग : लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर

प्रकल्पाचे नाव : सांगोला शाखा कालवा

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : सांगोला शाखा कालवा, थेट
विमोचक क्रमांक १३ व १४, वितरिका क्रमांक २७ वरील लाभ क्षेत्र.

गावांची संख्या : १-जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

सिंचन सुरू केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब
जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला, गाव जवळा

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हे.
१	२	३
वितरिका क्रमांक २७/ओआर-१/क्र. ८४० मीटर		
१	७२६/१	०.०५
२	७२६/२	०.०४
३	७३०	५.१०
४	८१०	०.८९
५	८११	०.८९
६	८१२	५.४१
७	८१३/१	०.७४
८	८१३/२	०.७४
९	८१३/३	०.७४
१०	८१४	१.४९
११	८१५	१.५५
१२	८१६/१	०.९२
१३	८१६/२	०.९२
१४	८१७	२.९४
१५	८१८	२.४२
१६	८१९	३.८८
१७	८२०	०.१४
१८	८२१	१.२४
१९	८२२	१.४३
२०	८३५/१	०.६६
२१	८३५/२	०.५७
२२	८३५/३	०.५७
एकूण ..	२२	३३.३२

वितरिका क्रमांक २७/ओएल-१/क्र. ९४० मीटर

१	६९८	०.४५
२	७००/१	०.२०
३	७००/२	०.३४
४	७०१/१	०.४३
५	७०१/२	०.२५
६	७०२	१.२६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
वितरिका क्रमांक २७/ओएल-१/क्र. ९४० मीटर--चालू		
७	७०९	०.०१
८	७१०	०.१९
९	७११	०.२४
१०	७१५	०.२४
११	७१६	०.३२
१२	७२१	०.०२
१३	७२२	०.३९
१४	८३८/१	१.३७
१५	८३८/२	१.४०
१६	१२०१/१	०.०६
१७	१२०१/२	०.०५
१८	१२०३	०.३४
१९	१२०९/१	०.२२
२०	१२०९/२	०.१९
२१	१२०९/३	०.१९
२२	१२०९/४	०.१९
२३	१२०९/५	०.१७
एकूण ..	२३	८.५३

वितरिका क्रमांक २७/ओएल-२/क्र. १२२० मीटर

१	८३१	१०.२९
२	८३२/१	०.७२
३	८३२/२	०.३२
४	८३२/३	०.३०
५	८३३	१.३६
६	८३४	२.७५
७	८३५/१	२.८५
८	८३५/२	२.४६
९	८३५/३	२.४६
१०	८३६	५.३७
११	८३७	२.५७
एकूण ..	११	३१.४६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्रमांक २७/ओटी/क्र. १४०० मीटर		
१	८२४/१	०.२८
२	८२४/२	०.२८
३	८२४/३	०.२८
४	८२४/४	०.२८
५	८२५	०.८८
६	८२६	१.९०
७	८२७	१.९१
८	८२८	२.०८
९	८२९	१.५६
१०	८३०	३.२४
११	८३१	१०.२९
१२	८३२/१	०.६३
१३	८३२/२	०.२८
१४	८३२/३	०.२६
१५	८३३	१.१९

एकूण .. १५ २५.३३

ओएल-१३

१	८०८	०.०५
२	८०९	३.३९
३	८१०	२.००
४	८११	२.००
५	८१२	२.००
६	८१३	१.२०
७	८१४	१.२०
८	८२० पै.	०.१०
९	८२० पै.	०.१०

एकूण .. ९ १२.०४

ओएल-१४

१	८०६	३.०४
२	८०७/१	०.९१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
ओएल-१४--चालू		
३	८०७/२	०.९१
४	८०७/३	०.९१
५	८०७/४	०.९१
६	८२३/१	०.८१
७	८२३/२/अ	१.६०
८	८२३/२/ब	१.१०
९	८२४/१	२.७७
१०	८२४/२	२.७७
११	८२४/३	२.७७
१२	८२४/४	२.७७
१३	८२५ पै.	१.००
१४	८३२ पै.	०.३०
१५	८३३ पै.	०.३०

एकूण .. १५ २२.८७

गावनिहाय क्षेत्र

गाव जवळा

कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
DY NO-२७	OR-१	२२	३३.३२
DY NO-२७	OL-१	२३	८.५३
DY NO-२७	OL-२	११	३१.४६
DY NO-२७	OT	१५	२५.३३
SBC	DOL-१३	९	१२.०४
SBC	DOL-१४	१५	२२.८७
एकूण	९५	१३३.५५	

वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले,

कार्यकारी अभियंता,

लघुपाटबंधारे विभाग, पंढरपूर,

तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

सोलापूर, १४ मार्च २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (९)/२०१८.—
 Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Vajinath Manmathappa Chille, Executive Engineer, Minor Irrigation Division, Pandharpur hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Vajinath Manmathappa Chille, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Pune Irrigation Circle, Pune within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Minor Irrigation Division, Pandharpur
 Sub-Division : Sangola Branch Construction,
 Sub-Division, Sangola.
 Name of the Project : Sangola Branch Canal
 Area Notified : 133.55 Ha.
 No. of villages : 1-Jawala, taluka Sangola,
 district Solapur.
 Description of area notified : Dy. 27 and DO.
 Nos. 13, 14 of Sangola Branch Canal, WUA
 No. 26.
 Area : 133.55 Ha. (CCA).
 Name and address of WUA (Existing/Proposed)
 : Proposed WUA No. 26, Jawala, taluka
 Sangola, district Solapur.

Details of Area Notified

District Solapur, taluka Sangola

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
		(Ha.)
1	2	3
Jawala	95	133.55
Total	95	133.55

Index-3

Division : Minor Irrigation Division, Pandharpur
 Sub-Division : Sangola Branch Construction,
 Sub-Division, Sangola.

Name of the Project : Sangola Branch Canal
 Canal : Dy. No. 27 of Sangola Branch Canal

Area under Notified : DO-13, 14, Dy. No. 27 of
 Sangola Branch Canal.

No. of villages : 1-Jawala, taluka Sangola,
 district Solapur.

Description of area notified : DO-13, 14, Dy.
 No. 27 of Sangola Branch Canal.

Year of Starting Irrigation : 2017-18

Schedule-B

**District Solapur, taluka Sangola,
 village Jawala**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
		(CCA) H. A.
1	2	3
		Dy. No. 27/OR-1/840 mtrs.
1	726/1	0.05
2	726/2	0.04
3	730	5.10
4	810	0.89
5	811	0.89
6	812	5.41
7	813/1	0.74
8	813/2	0.74
9	813/3	0.74
10	814	1.49
11	815	1.55

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 27/OR-1/840 mtrs.—contd.		
12	816/1	0.92
13	816/2	0.92
14	817	2.94
15	818	2.42
16	819	3.88
17	820	0.14
18	821	1.24
19	822	1.43
20	835/1	0.66
21	835/2	0.57
22	835/3	0.57
Total ..	22	33.32

Dy. No. 27/OL-1/940 mtrs.

1	698	0.45
2	700/1	0.20
3	700/2	0.34
4	701/1	0.43
5	701/2	0.25
6	702	1.26
7	709	0.01
8	710	0.19
9	711	0.24
10	715	0.24
11	716	0.32
12	721	0.02
13	722	0.39
14	838/1	1.37
15	838/2	1.40
16	1201/1	0.06
17	1201/2	0.05
18	1203	0.34
19	1209/1	0.22
20	1209/2	0.19
21	1209/3	0.19
22	1209/4	0.19
23	1209/5	0.17
Total ..	23	8.53

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Dy. No. 27/OL-2/1220 mtrs.		
1	831	10.29
2	832/1	0.72
3	832/2	0.32
4	832/3	0.30
5	833	1.36
6	834	2.75
7	835/1	2.85
8	835/2	2.46
9	835/3	2.46
10	836	5.37
11	837	2.57
Total ..	11	31.46

Dy. No. 27/OT/1400 mtrs.

1	824/1	0.28
2	824/2	0.28
3	824/3	0.28
4	824/4	0.28
5	825	0.88
6	826	1.90
7	827	1.91
8	828	2.08
9	829	1.56
10	830	3.24
11	831	10.29
12	832/1	0.63
13	832/2	0.28
14	832/3	0.26
15	833	1.19
Total ..	15	25.33

DOL-13

1	808	0.05
2	809	3.39
3	810	2.00
4	811	2.00
5	812	2.00
6	813	1.20
7	814	1.20

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

DOL-13—contd.

8	820P	0.10
9	820P	0.10
Total ..	9	12.04

DOL-14

1	806	3.04
2	807/1	0.91
3	807/2	0.91
4	807/3	0.91
5	807/4	0.91
6	823/1	0.81
7	823/2/A	1.60
8	823/2/B	1.10
9	824/1	2.77
10	824/2	2.77
11	824/3	2.77
12	824/4	2.77
13	825P	1.00
14	832P	0.30
15	833P	0.30

Total .. 15 22.87

Village-wise Abstract
Village Kadlas

Canal 1	Outlet 2	Gat No. 3	Area 4 CCA
DY NO-27	OR-1	22	33.32
DY NO-27	OL-1	23	8.53
DY NO-27	OL-2	11	31.46
DY NO-27	OT	15	25.33
SBC	DOL-13	9	12.04
SBC	DOL-14	15	22.87
Total		95	133.55

VAIJNATH MANMATHAPPA CHILLE,

Executive Engineer,
Minor Irrigation Division No. 1,
Taluka Songola, district Solapur.

Solapur, 14th March 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (१०)/२०१८.-
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, पंढरपूर

उपविभाग : सांगोला शाखा कालवा बांधकाम उपविभाग,
सांगोला.

प्रकल्पाचे नाव : सांगोला शाखा कालवा

अधिसूचित केलेले क्षेत्र : १०१०.९८ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : सांगोला शाखा कालव्यावरील वितरिका क्रमांक २८ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक २७.

गावांची संख्या : ३-आलेगाव, वाडेगाव, मेडशिंंगी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक २७, मेडशिंंगी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	अ. क्र.
गट संख्या	क्षेत्र	
१	२	३
		हे. आर
आलेगाव	५३५	४३२.७२
मेडशिंंगी	४७२	५१४.५३
वाडेगाव	६४	६३.७३
एकूण	१०७१	१०१०.९८

अनुसूची-ब

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हे.
		गाव आलेगाव
१	६५७ पै.	१.५०
२	६५८ पै.	०.४५
३	६६५/१ पै.	०.३५
४	६६५/२ पै.	०.३५
५	६६५/३ पै.	०.१६
६	६६५/४ पै.	०.१६
७	६६५/५ पै.	०.२४
८	६६७	१.२०
९	६५६/१	१.७७
१०	६५६/२	०.८१
११	६६९	०.०२
१२	६७०	०.५१
१३	६७१	१.१२
१४	६७२	०.४९
१५	६७३/१	०.२८
१६	६७३/२	०.२१
१७	६७४	०.५९
१८	६७५	०.७५
१९	६७६	०.३१
२०	६७७	०.२६

अनुसूची-ब--चालू

अधिसूचित केलेले क्षेत्र
गट नंबर क्षेत्र
२ ३
(सीसीए)
हेक्टर

गाव आलेगाव--चालू

२१	६८०	१.५९
२२	६८१	०.८१
२३	६८२	०.८३
२४	६८६/१	०.४१
२५	६८६/२	०.४१
२६	६८६/३	०.५७
२७	६८६/४	०.५७
२८	६८६/५	०.४१
२९	६८७	२.९८
३०	६८८/१	१.०९
३१	६८८/२	०.७३
३२	६८८/३	०.३६
३३	६८८/४	०.३६
३४	६८९	०.७१
३५	६९०	१.६५
३६	६९१/१	०.८२
३७	६९१/२	०.८२
३८	६९२/१	१.७८
३९	६९२/२	०.९६
४०	६९२/३	०.६४
४१	६९३	०.३२
४२	६९४/१	१.४१
४३	६९४/२/अ	०.२१
४४	६९४/२/ब	०.९४
४५	६९५	०.४४
४६	६९६	०.३८
४७	६९७/१	१.४६
४८	६९७/२	१.४७
४९	६९७/३	०.२५
५०	६९८	०.८८
५१	६९९/१	०.६०
५२	६९९/२	०.६१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आलेगाव--चालू

५३	७००	०.५९
५४	७०१	०.९९
५५	७०२	०.८५
५६	७०३	२.०२
५७	७०४/१	०.०९
५८	७०४/२	०.०९
५९	७०४/३	०.०९
६०	७०४/४	०.०९
६१	७०५	०.४२
६२	७०६	०.६३
६३	७०७	०.४१
६४	७०८	१.०८
६५	७०९	०.१९
६६	७१०	०.२७
६७	७११	०.१२
६८	७१२	०.२७
६९	७१३	०.०१
७०	७१४	०.०२
७१	७१५	०.२५
७२	७१६	०.२५
७३	७१७	०.३९
७४	७१८	२.५२
७५	७१९/१	१.२८
७६	७१९/२	१.२७
७७	७२०	०.२३
७८	७२१/१	१.७६
७९	७२१/२	०.८५
८०	७२२	०.२६
८१	७२३	०.३७
८२	७२४	०.३४
८३	७२५	०.३०
८४	७२६	०.१४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आलेगाव--चालू

८५	७२७	१.०८
८६	७२८	१.४५
८७	७२९/१	१.०५
८८	७२९/२	१.०५
८९	७२९/३	१.०५
९०	७२९/४	१.०४
९१	७२९/५	१.०५
९२	७३०	०.७९
९३	७३१	०.७९
९४	७३२	०.९०
९५	७३३/१	०.०९
९६	७३३/२	०.०९
९७	७३३/३	०.०९
९८	७३३/४	०.०९
९९	७३४	०.०५
१००	७३५	०.४७
१०१	७३६	०.२०
१०२	७३७	०.०१
१०३	७३८	०.५०
१०४	७३९	१.४२
१०५	७४०	१.२४
१०६	७४१	१.१५
१०७	७४२	०.९४
१०८	७४३	०.७५
१०९	७४४	०.७८
११०	७४५/१	०.८४
१११	७४५/२	०.८४
११२	७४५/३	०.९०
११३	७४६/१	१.२८
११४	७४६/१/अ	०.२१
११५	७४६/२	०.२०
११६	७४७/१	०.२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आलेगाव--चालू

११७	७४७/२	१.७३
११८	७४८	०.३५
११९	७४९/१	०.४७
१२०	७४९/२	०.२४
१२१	७४९/३	०.४३
१२२	७५०	०.७१
१२३	७५१	०.२१
१२४	७५२	०.३७
१२५	७५३	०.०३
१२६	७५४	०.४४
१२७	७५५	०.८०
१२८	७५६	०.८६
१२९	७५७	०.०६
१३०	७५८	०.३९
१३१	७५९	०.०३
१३२	७६०	०.११
१३३	७६१	१.६१
१३४	७६२	५.२९
१३५	७६३	३.८६
१३६	७६४/१	०.९९
१३७	७६४/२	०.९९
१३८	७६५	१.५९
१३९	७६६	०.२४
१४०	७६७	१.०३
१४१	७६९	०.०१
१४२	७७०	०.२३
१४३	७७१	०.१८
१४४	७७२	१.६२
१४५	७७३	०.३६
१४६	७७४	०.०६
१४७	७७५	०.२९
१४८	७७६	०.४२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आलेगाव--चालू

१४९	७७७	०.३४
१५०	७७८	०.११
१५१	७७९	०.११
१५२	७८०	०.१९
१५३	७८१	०.१५
१५४	७८२	०.१२
१५५	७८३	०.०१
१५६	७८४/१	०.०२
१५७	७८४/२	०.०१
१५८	७८४/३	०.०१
१५९	७८४/४	०.०१
१६०	७८५	०.०६
१६१	७८६	०.२४
१६२	७८७	०.२०
१६३	७८८	०.१३
१६४	७८९	०.१३
१६५	७९०	०.२६
१६६	७९१	२.६२
१६७	७९२	१.६४
१६८	७९३	०.०५
१६९	७९४	०.५३
१७०	७९५	०.०४
१७१	७९६	०.४६
१७२	७९७/१	०.३८
१७३	७९७/२	०.२१
१७४	७९७/३	०.३८
१७५	७९८	०.०२
१७६	७९९	०.३४
१७७	८००	१.३८
१७८	८०१	०.११
१७९	८०२	१.१८
१८०	८०३	०.२८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आलेगाव--चालू

१८१	८०४	०.०१
१८२	८०५	०.२९
१८३	८०६	०.२८
१८४	८०७	०.३०
१८५	८०८	०.०२
१८६	८०९/१	१.०७
१८७	८०९/२	०.६०
१८८	८०९/३	०.६१
१८९	८१०	१.०९
१९०	८११	२.६०
१९१	८१२/१	०.२७
१९२	८१२/२	०.२७
१९३	८१२/३	०.२८
१९४	८१३	०.३६
१९५	८१४	०.३५
१९६	८१५	०.४२
१९७	८१६/१	०.३९
१९८	८१६/२	०.०३
१९९	८१७/१	०.२६
२००	८१७/२	०.२६
२०१	८१८	०.३६
२०२	८१९	०.०४
२०३	८२०	०.४६
२०४	८२१	०.२५
२०५	८२२	०.६७
२०६	८२३/१	०.२०
२०७	८२३/२	०.१०
२०८	८२४	०.६१
२०९	८२५	०.८९
२१०	८२६	०.३४
२११	८२७	०.३५
२१२	८२८	०.१५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आलेगाव--चालू

२१३	८२९	०.२१
२१४	८३०	०.३७
२१५	८३१	०.०५
२१६	८३२	०.०५
२१७	८३३	०.१४
२१८	८३४	०.१४
२१९	८३५	०.१८
२२०	८३६	०.३७
२२१	८३७	०.४५
२२२	८३८	०.४४
२२३	८३९	०.७२
२२४	८४०	०.०२
२२५	८४१	०.०२
२२६	८४२	०.०२
२२७	८४३	०.५०
२२८	८४४	०.५०
२२९	८४५	१.८३
२३०	८४६	१.२१
२३१	८४७	०.६९
२३२	८४८	०.४९
२३३	८४९	०.५६
२३४	८५०	०.२८
२३५	८५१	०.०६
२३६	८५२	०.०७
२३७	८५३	१.२३
२३८	८५४	०.०७
२३९	८५५	०.०८
२४०	८५६	०.१२
२४१	८५७	०.०६
२४२	८५८	०.२१
२४३	८५९	०.२५
२४४	८६०	०.०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव आलेगाव--चालू

२४५	८६१	०.११
२४६	८६२	१.११
२४७	८६३	०.०२
२४८	८६४/१	०.५४
२४९	८६४/२	०.५३
२५०	८६५	०.७७
२५१	८६६	०.०२
२५२	८६७/१	०.५९
२५३	८६७/२	०.९५
२५४	८६७/३	०.९५
२५५	८६७/४	०.९४
२५६	८६८	०.०६
२५७	८६९/१	०.५८
२५८	८६९/२	०.५८
२५९	८६९/३	०.५८
२६०	८६९/४	०.५७
२६१	८६९/५	०.५७
२६२	८६९/६	०.५७
२६३	८७०/१	१.२५
२६४	८७०/२	१.२५
२६५	८७१	१.७२
२६६	८७२	०.२६
२६७	८७३	०.०४
२६८	८७४/१	०.६१
२६९	८७४/२	०.४१
२७०	८७५	०.५१
२७१	८७६/१	०.४४
२७२	८७६/२	०.४४
२७३	८७६/३	०.४४
२७४	८७७/१	०.३५
२७५	८७७/२	०.७१
२७६	८७७/३	०.२७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव आलेगाव--चालू

२७७	८७७/४	०.२६
२७८	८७८	०.०१
२७९	८७९	२.५८
२८०	८८०	४.४५
२८१	८८१/१	४.१५
२८२	८८१/२	०.८१
२८३	८८२	१.७३
२८४	८८३/१	१.२१
२८५	८८३/२	०.८२
२८६	८८४	०.०२
२८७	८८५/१	१.०६
२८८	८८५/२	०.८२
२८९	८८६	१.५६
२९०	८८८	१.५१
२९१	८८९	०.२४
२९२	८९०	१.५४
२९३	८९१	१.६२
२९४	८९२	०.६८
२९५	८९३	२.६९
२९६	८९४/१	१.२१
२९७	८९४/२	१.२०
२९८	८९५/१	०.९९
२९९	८९५/२	१.००
३००	८९६/१	०.५५
३०१	८९६/२	०.५१
३०२	८९६/३	०.५१
३०३	८९६/४	०.५१
३०४	८९७	१.८३
३०५	८९८/१	१.००
३०६	८९८/२	१.००
३०७	८९८/३	१.००
३०८	८९८/४	१.००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आलेगाव--चालू

३०९	८९८/५	०.६५
३१०	८९८/६	०.६६
३११	८९९/१	०.८१
३१२	८९९/२	१.२०
३१३	८९९/३/अ	१.८२
३१४	८९९/३/ब	०.९१
३१५	९००	०.०१
३१६	९०१/१	०.२७
३१७	९०१/२	०.२७
३१८	९०२	०.०१
३१९	९०३/१	०.७६
३२०	९०३/२	०.७५
३२१	९०४/१	०.८०
३२२	९०४/२	०.८०
३२३	९०५/१	०.८१
३२४	९०५/२/अ/१	०.८१
३२५	९०५/२/अ/२	१.१९
३२६	९०५/२/क	१.३७
३२७	९०५/२/ब/१/अ	१.००
३२८	९०५/२/ब/१/ब	१.००
३२९	९०६/१	०.८१
३३०	९०६/२/अ/१	०.८१
३३१	९०६/२/अ/२	४.११
३३२	९०६/२/ब	०.४१
३३३	९०७/१	०.८१
३३४	९०७/२	०.८६
३३५	९०७/३	१.८३
३३६	९०८/१/अ	०.८१
३३७	९०८/१/ब	४.०६
३३८	९०८/२/अ/१	१.८२
३३९	९०८/२/ब	०.४१
३४०	९०८/२/ब/१/क	०.८१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आलेगाव--चालू

३४१	९०८/२/ब/१/ड	०.८१
३४२	९०८/२/ब/१/ब	०.८१
३४३	९०९	०.७६
३४४	९१०	१.३५
३४५	९११	०.४०
३४६	९१२	०.०४
३४७	९१३	०.७९
३४८	९१४	०.८५
३४९	९१५/१	०.४५
३५०	९१५/२	०.७८
३५१	९१५/३	०.४०
३५२	९१५/४	०.२०
३५३	९१५/५	१.००
३५४	९१६	०.५०
३५५	९१७/१	२.२०
३५६	९१७/२	०.०४
३५७	९१८/१	०.४३
३५८	९१८/२	०.४४
३५९	९१९	०.०४
३६०	९२०	०.२८
३६१	९२१	०.२९
३६२	९२२	०.१५
३६३	९२३	०.५४
३६४	९२४	०.३१
३६५	९२५	०.२८
३६६	९२६	०.०८
३६७	९२७	०.०८
३६८	९२८	०.०२
३६९	९२९	०.०८
३७०	९३०	०.०९
३७१	९३१	०.६८
३७२	९३२	०.३५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव आलेगाव--चालू

३७३	९३३	०.४०
३७४	९३४	०.३७
३७५	९३५	०.३०
३७६	९३६/१	०.२९
३७७	९३६/२	०.२०
३७८	९३७	०.४२
३७९	९३८	०.५९
३८०	९३९	०.२७
३८१	९४०	०.२५
३८२	९४१	०.२६
३८३	९४२	०.०७
३८४	९४३	१.७३
३८५	९४४/१/अ/१/अ	१.२१
३८६	९४४/१/अ/१/ब	०.६१
३८७	९४४/१/अ/२	०.८१
३८८	९४४/१/ब	१.२१
३८९	९४४/२	०.८१
३९०	९४५	१.४३
३९१	९४६	०.८६
३९२	९४७	१.०२
३९३	९४८/१	१.३१
३९४	९४८/२	०.३२
३९५	९४९	३.५७
३९६	९५०	०.६४
३९७	९५१	०.५९
३९८	९५२/१	१.२८
३९९	९५२/२	०.९०
४००	९५३	०.७५
४०१	९५४/१	१.०५
४०२	९५४/२	०.२५
४०३	९५४/३	१.९०
४०४	९५४/४	१.९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव आलेगाव--चालू

४०५	९५५	०.०६
४०६	९५६/१	०.९३
४०७	९५६/२	०.९३
४०८	९५६/३	०.९३
४०९	९५७/१	०.३१
४१०	९५७/२	०.३०
४११	९५७/३	०.६१
४१२	९५७/४	०.९२
४१३	९५८/१	०.२४
४१४	९५८/२	०.२५
४१५	९५८/३	०.४८
४१६	९५८/४	०.७३
४१७	९५९	२.२९
४१८	९६०	०.०३
४१९	९६१	०.८०
४२०	९६२	०.८१
४२१	९६३	०.३६
४२२	९६४	०.२७
४२३	९६५	०.३३
४२४	९६६	०.०२
४२५	९६७	१.५०
४२६	९६८/१	०.७८
४२७	९६८/२	०.७८
४२८	९६८/३	०.७८
४२९	९६८/४	०.८२
४३०	९६९/१	०.६०
४३१	९६९/२	०.५९
४३२	९६९/३	०.६०
४३३	९७०	१.२७
४३४	९७१	१.२७
४३५	९७२	१.४२
४३६	९७३	२.२८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आलेगाव--चालू

४३७	९७४	२.१९
४३८	९७५	२.०९
४३९	९७६	२.६३
४४०	९७७	०.१२
४४१	९७८/१	०.७०
४४२	९७८/२	२.२६
४४३	९७९/१	१.९५
४४४	९७९/२	१.९६
४४५	९८०/१	१.३६
४४६	९८०/२	१.३६
४४७	९८०/३/अ	०.६८
४४८	९८०/३/ब	०.६८
४४९	९८१	२.६१
४५०	९८२	०.५८
४५१	९८३/१	१.२७
४५२	९८३/२	१.२७
४५३	९८३/३	१.२७
४५४	९८४/१	२.७४
४५५	९८४/२	२.७४
४५६	९८५	२.९१
४५७	९८५/२	२.९०
४५८	९८६	२.४६
४५९	९८७	०.९७
४६०	९८८	१.०७
४६१	९८९	०.४१
४६२	९८९/२	०.४२
४६३	९८९/३	०.४२
४६४	९९०	०.१७
४६५	९९१	२.६८
४६६	९९२/१	५.७४
४६७	९९२/२/अ/१/अ	२.३२
४६८	९९२/२/अ/१/ब	१.२१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आलेगाव--चालू

४६९	९९२/२/अ/२	१.००
४७०	९९२/२/ब	०.८१
४७१	९९२/३	१.६१
४७२	९९३	०.९४
४७३	९९४	०.४०
४७४	९९५	०.४०
४७५	९९६	१.५२
४७६	९९७/१	०.४८
४७७	९९७/२	०.४८
४७८	९९७/३	०.४८
४७९	९९८	४.६४
४८०	९९९/१	१.८३
४८१	९९९/२	२.६४
४८२	१०००/१	१.७३
४८३	१०००/२	०.८१
४८४	१००१	१.६६
४८५	१००२	१.६१
४८६	१००३	१.१५
४८७	१००४	०.४०
४८८	१००५	२.७६
४८९	१००६	०.८४
४९०	१००७	०.८३
४९१	१००८/१	१.२४
४९२	१००८/२	१.२३
४९३	१००९	४.१५
४९४	१०१०/१	१.३३
४९५	१०१०/२	१.३४
४९६	१०११/१	०.८१
४९७	१०११/२	०.८१
४९८	१०११/३	०.८७
४९९	१०१२/१	१.५५
५००	१०१२/२	०.९६

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव आलेगाव--चालू			गाव आलेगाव--चालू		
५०१	१०१३	०.७९	५३३	१०२४/१	१.०७
५०२	१०१४/१	०.२५	५३४	१०२४/२	१.५४
५०३	१०१४/२	०.२६	५३५	१०२४/३	१.२५
५०४	१०१५/१	०.८१	एकूण ..	५३५	४३२.७२
५०५	१०१५/२/अ	१.०१		गाव मेडशिंंगी	
५०६	१०१५/२/ब	०.८०	१	१०७/१	१.३७
५०७	१०१६/१	१.००	२	१०७/२	०.४०
५०८	१०१६/२	१.७७	३	१०७/३	०.३१
५०९	१०१७/१	१.२२	४	१०८/१	०.८०
५१०	१०१७/२	१.२३	५	१०८/२	०.८०
५११	१०१७/३	१.२१	६	१०८/३	०.२४
५१२	१०१८/१/अ	१.२०	७	१०९	१.९२
५१३	१०१८/१/ब	१.२१	८	११०	१.९५
५१४	१०१८/२	१.२०	९	१११	०.३६
५१५	१०१९/१	०.४४	१०	११२	०.०४
५१६	१०१९/२	०.४४	११	११३	१.५२
५१७	१०२०/१	०.४३	१२	११४/१	१.७९
५१८	१०२०/२	०.४३	१३	११४/२/अ	०.५९
५१९	१०२१/१/अ	०.५८	१४	११४/२/क	०.८०
५२०	१०२१/१/ब	१.२२	१५	११४/२/ब	०.८०
५२१	१०२१/२	१.८०	१६	११४/३	१.७९
५२२	१०२२/१/अ	१.८२	१७	११४/४	१.९३
५२३	१०२२/१/ब	०.६०	१८	११५/१	२.१८
५२४	१०२२/२/१	०.२०	१९	११५/२	०.४०
५२५	१०२२/२/क	०.२०	२०	११६	२.७४
५२६	१०२२/२/ब	०.८३	२१	११७/१	१.४९
५२७	१०२३/१/अ/१	०.२०	२२	११७/२	१.२३
५२८	१०२३/१/अ/२	०.४०	२३	११८	५.३९
५२९	१०२३/१/अ/३	०.४०	२४	११९	२.५४
५३०	१०२३/१/ब	०.६५	२५	१२०/१	०.८९
५३१	१०२३/१/ब/१	०.३२	२६	१२०/२/अ	१.६२
५३२	१०२३/२	१.४८			

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव मेडशिगी--चालू

२७	१२०/२/ब	१.६२
२८	१२१	०.४५
२९	१२२	०.४२
३०	१२३/१	०.२०
३१	१२३/२	०.२०
३२	१२३/३	०.०२
३३	१२४	०.६३
३४	१२५	०.९३
३५	१२६	०.११
३६	१२७	०.५२
३७	१२८	०.३५
३८	१२९	०.०८
३९	१३०	०.८१
४०	१३१/१	०.२४
४१	१३१/२	०.४१
४२	१३१/३	०.४१
४३	१३२/१	०.४२
४४	१३२/२	०.२०
४५	१३३	०.८०
४६	१३४	१.१७
४७	१३५/१	१.०६
४८	१३५/२	१.०६
४९	१३६/१/अ	१.२३
५०	१३६/१/ब	१.२४
५१	१३६/२/अ	०.३७
५२	१३६/२/इ	०.४०
५३	१३६/२/ई	०.३५
५४	१३६/२/क	०.३५
५५	१३६/२/ख	०.३५
५६	१३६/२/फ	०.३५
५७	१३६/२/ब	०.३५
५८	१३६/२/ह	०.३५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव मेडशिगी--चालू

५९	१३८/१	०.७०
६०	१३८/२	०.६९
६१	१३८/३	०.४०
६२	१३८/४	०.३९
६३	१३८/५	०.३९
६४	१३९	०.५२
६५	१४०	०.५९
६६	१४१/१	०.३०
६७	१४१/२	०.८१
६८	१४१/३	०.५०
६९	१४२	०.०३
७०	१४३	०.८६
७१	१४४	०.०३
७२	१४५	२.२३
७३	१४६	०.४२
७४	१४७/१	०.९७
७५	१४७/२	०.५५
७६	१४७/३	०.३२
७७	१४८/१	०.७४
७८	१४८/२	०.६९
७९	१४८/३	०.६९
८०	१४९	०.५५
८१	१५०	०.५४
८२	१५१	०.८६
८३	१५२	०.४१
८४	१५३	०.१९
८५	१५४	३.३९
८६	१५५/१/अ	०.९३
८७	१५५/१/ब	०.९४
८८	१५५/२/अ	१.००
८९	१५५/२/ब	०.८६
९०	१५६/१	०.४५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव मेडशिगी--चालू

९१	१५६/२	१.२०
९२	१५७	१.४०
९३	१५८	१.१६
९४	१५९	१.२२
९५	१६०	०.३०
९६	१६१	०.२९
९७	१६२	०.३५
९८	१६३	४.८२
९९	१६४	०.९५
१००	१६५	१.१५
१०१	१६६	१.०५
१०२	१६७	०.०१
१०३	१६८	१.२७
१०४	१६९	३.७४
१०५	१७०	३.७७
१०६	१७१/१	१.८९
१०७	१७१/२	१.८०
१०८	१७२/१	१.७३
१०९	१७२/२	०.८१
११०	१७३/१	०.३९
१११	१७३/२	०.४०
११२	१७३/३	०.३९
११३	१७४	२.१५
११४	१७५	१.१३
११५	१७६/१	१.०८
११६	१७६/२	१.०८
११७	१७६/३	१.०८
११८	१७६/४	०.०३
११९	१७७/१	१.०१
१२०	१७७/२	१.०२
१२१	१७७/३	१.०२
१२२	१७८	३.४५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव मेडशिगी--चालू

१२३	१७९	१.६१
१२४	१८०	१.५५
१२५	१८१/१	०.६०
१२६	१८१/२	०.४१
१२७	१८२/१	०.६०
१२८	१८२/२	०.२१
१२९	१८३	१.५६
१३०	१८४/१/अ	१.७२
१३१	१८४/१/ब	०.४५
१३२	१८४/२	०.८१
१३३	१८५	०.८१
१३४	१८६	२.४०
१३५	१८७	०.०२
१३६	१८८	०.८०
१३७	१८९/१/अ	०.५९
१३८	१८९/१/इ	०.५६
१३९	१८९/१/क	०.५६
१४०	१८९/१/फ	०.५६
१४१	१८९/१/ब	०.५६
१४२	१८९/१/ह	०.६०
१४३	१८९/२	३.९९
१४४	१९०	१.८०
१४५	१९१/१	०.३५
१४६	१९१/२	०.३५
१४७	१९२/१	०.२५
१४८	१९२/२	०.२५
१४९	१९२/३	०.२६
१५०	१९३	०.४५
१५१	१९४	०.०४
१५२	१९५	०.७०
१५३	१९६	०.३०
१५४	१९७	०.३२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव मेडशिगी--चालू

१५५	१९८	०.५७
१५६	१९९/१	०.२६
१५७	१९९/२	०.२५
१५८	२००	१.७८
१५९	२०१	०.०७
१६०	२०२/१	०.८५
१६१	२०२/२	०.८५
१६२	२०३/१	०.४१
१६३	२०३/२/अ	०.२४
१६४	२०३/२/ब	०.६४
१६५	२०४	०.६०
१६६	२०५	२.२२
१६७	२०६/१	०.५६
१६८	२०६/२	
१६९	२०७	१.८५
१७०	२०८	०.३५
१७१	२०९	०.३७
१७२	२१०/१	०.३७
१७३	२१०/२	०.३७
१७४	२१०/३	०.३५
१७५	२१०/४	०.०२
१७६	२११/१	०.५८
१७७	२११/२	०.४५
१७८	२१२/१	०.३५
१७९	२१२/२	०.३५
१८०	२१२/३	०.३७
१८१	२१३	०.०४
१८२	२१४/१	०.४०
१८३	२१४/२	१.०८
१८४	२१५	०.३५
१८५	२१६	०.६५
१८६	२१७/१	०.८१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव मेडशिगी--चालू

१८७	२१७/२	२.४७
१८८	२१७/२/अ	०.८१
१८९	२१७/२/ब	०.४१
१९०	२१८	१.०३
१९१	२१९	०.८३
१९२	२२०/१	०.८७
१९३	२२०/२	०.८७
१९४	२२१	१.४३
१९५	२२२	१.४२
१९६	२२३/१	०.७८
१९७	२२३/२	१.६५
१९८	२२४	०.५३
१९९	२२५	०.५४
२००	२२६/१	१.५२
२०१	२२६/२	१.५९
२०२	२२७	४.०२
२०३	२२८/१/अ	०.८१
२०४	२२८/१/अ/१	१.०३
२०५	२२८/१/अ/२	०.८१
२०६	२२८/१/ब	०.८८
२०७	२२८/२	१.८१
२०८	२२९/१	०.९५
२०९	२२९/२	०.९४
२१०	२३०	०.७३
२११	२३१	०.३९
२१२	२३२	०.४४
२१३	२३३	०.०२
२१४	२३४	१.७८
२१५	२३५	१.०२
२१६	२३६	२.७१
२१७	२३७	२.१५
२१८	२३८/१	०.२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव मेडशिगी--चालू

२१९	२३८/२	०.८२
२२०	२३८/३	०.८७
२२१	२३९	१.५३
२२२	२४०	१.४२
२२३	२४१	१.६७
२२४	२४२/१	१.८१
२२५	२४२/२	१.८१
२२६	२४३	१.८३
२२७	२४४	१.७५
२२८	२४५/१/अ	१.२०
२२९	२४५/१/क	१.२०
२३०	२४५/१/ब	१.२०
२३१	२४५/२/अ	१.४४
२३२	२४५/२/ब	१.४४
२३३	२४६	०.०३
२३४	२४७	२.००
२३५	२४८	१.१८
२३६	२४९	१.१०
२३७	२५०/१	१.००
२३८	२५०/२	१.२१
२३९	२५१/१	१.४२
२४०	२५१/२	१.४२
२४१	२५२/१	१.१५
२४२	२५२/२	१.१५
२४३	२५३	०.५२
२४४	२५४	०.५०
२४५	२५५/१	१.३६
२४६	२५५/२	०.८१
२४७	२५६/१/अ	१.८३
२४८	२५६/१/क	१.७९
२४९	२५६/१/ब	१.८२
२५०	२५६/२/अ	०.८१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव मेडशिगी--चालू

२५१	२५६/२/क	०.७६
२५२	२५६/२/ब	०.७६
२५३	२५७	०.०७
२५४	२५८	४.२४
२५५	२५९	०.०२
२५६	२६०	०.६७
२५७	२६१/१	०.४३
२५८	२६१/२	०.४३
२५९	२६२	१.१५
२६०	२६३	२.३५
२६१	२६४	०.७१
२६२	२६५	०.७९
२६३	२६६/१	२.२१
२६४	२६६/२	२.१५
२६५	२६७/१	१.६३
२६६	२६७/२/अ	०.८१
२६७	२६७/२/ब	०.८२
२६८	२६८/१	१.०९
२६९	२६८/२	१.०८
२७०	२६९	२.२७
२७१	२७०	२.५९
२७२	२७१	३.२२
२७३	२७२	२.३३
२७४	२७३/१	०.२७
२७५	२७३/२	०.२५
२७६	२७३/३	०.२९
२७७	२७३/४	०.२८
२७८	२७३/५	१.०७
२७९	२७४	०.०४
२८०	२७५/१	१.५८
२८१	२७५/२	०.०६
२८२	२७५/३	१.५८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव मेडशिगी--चालू

२८३	२७६	३.२२
२८४	२७७	१.०८
२८५	२७८	१.१०
२८६	२७९/१	०.९६
२८७	२७९/२	०.९१
२८८	२८०	०.६८
२८९	२८१/१	०.७४
२९०	२८१/२	०.२७
२९१	२८२/१	१.००
२९२	२८२/२	०.२१
२९३	२८३/१	१.३२
२९४	२८३/२	०.०६
२९५	२८३/३	१.७२
२९६	२८४/१	०.९२
२९७	२८४/२	०.९२
२९८	२८५/१	१.९७
२९९	२८५/२	१.९७
३००	२८६/१/अ	१.९०
३०१	२८७/१/अ	०.४०
३०२	२८७/१/इ	०.१२
३०३	२८७/१/क	०.४०
३०४	२८७/१/ड	०.४०
३०५	२८७/१/फ	०.१२
३०६	२८७/१/ब	०.४०
३०७	२८७/२	१.८५
३०८	२८८/१	१.२१
३०९	२८८/२	१.४५
३१०	२८९	१.१०
३११	२९०	०.८७
३१२	२९१	०.७५
३१३	२९२	१.३४
३१४	२९३	१.३४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव मेडशिगी--चालू

३१५	२९४/१	०.४०
३१६	२९४/२	२.१९
३१७	२९५	०.२०
३१८	२९६	०.१०
३१९	२९७	०.२६
३२०	२९८	०.०८
३२१	२९९	०.०६
३२२	३००	०.९३
३२३	३०१	०.८२
३२४	३०२	०.८४
३२५	३०३	१.७५
३२६	३०४	४.७६
३२७	३०५/१	०.२७
३२८	३०५/२	०.२७
३२९	३०५/३	०.२८
३३०	३०६/१/अ	१.२५
३३१	३०६/१/इ	२.८२
३३२	३०६/१/क	४.३९
३३३	३०६/१/ड	२.८२
३३४	३०६/१/फ	३.४४
३३५	३०६/१/ब	२.८२
३३६	३०६/२/अ	१४.४८
३३७	३०६/२/ब	१.१८
३३८	३०७/१/१	०.६३
३३९	३०७/१/अ	१.२७
३४०	३०७/१/इ	१.२७
३४१	३०७/१/क	१.२७
३४२	३०७/१/ड	०.८७
३४३	३०७/१/प	०.६१
३४४	३०७/१/फ	१.२६
३४५	३०७/१/ब	१.२७
३४६	३०७/१/म	०.४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव मेडशिगी--चालू

३४७	३०७/१/ह	१.२७
३४८	३०७/१/अ	२.४४
३४९	३०७/२/इ	२.४६
३५०	३०७/२/क	१.२३
३५१	३०७/२/ग	१.२३
३५२	३०७/२/ज	१.२३
३५३	३०७/२/ड	२.४६
३५४	३०७/२/न	१.२३
३५५	३०७/२/फ	२.४६
३५६	३०७/२/ब	२.४६
३५७	३०७/२/म	१.२३
३५८	३०७/२/ल	१.२३
३५९	३०८	४.७१
३६०	३०९	२.५२
३६१	३१०/१	०.४८
३६२	३१०/२	०.४०
३६३	३१०/३	०.४०
३६४	३१०/४	०.४०
३६५	३१०/५	०.४०
३६६	३११/१	१.१८
३६७	३११/१/२	१.१७
३६८	३११/२	१.५६
३६९	३११/३	०.७९
३७०	३१२/१	१.३४
३७१	३१२/२	०.८१
३७२	३१२/३	२.१४
३७३	३१३	४.०२
३७४	३१४	२.४३
३७५	३१५	०.०१
३७६	३१६	२.३३
३७७	३१७/१	१.००
३७८	३१७/२	०.८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव मेडशिगी--चालू

३७९	३१७/३	०.८०
३८०	३१७/३/२	०.३०
३८१	३१७/३/३	०.५०
३८२	३१७/४	०.०३
३८३	३१८/१	१.०९
३८४	३१८/२/अ/१	२.०५
३८५	३१८/२/अ/२	०.५०
३८६	३१८/२/अ/३	०.४०
३८७	३१८/२/क	०.०५
३८८	३१८/२/ब/१	०.२०
३८९	३१८/२/ब/१/अ/१	०.३९
३९०	३१८/२/ब/१/अ/२/अ	०.२०
३९१	३१८/२/ब/१/अ/२/ब/१	०.२०
३९२	३१८/२/ब/१/अ/२/ब/२	०.५७
३९३	३१८/२/ब/१/ब/१	०.२०
३९४	३१८/२/ब/१/ब/२/अ	०.४१
३९५	३१८/२/ब/१/ब/२/ब	०.२०
३९६	३१८/२/ब/२	०.४०
३९७	३१८/२/ब/३	०.४०
३९८	३१९	१.१८
३९९	३२०	१.१०
४००	३२१/१	१.९३
४०१	३२१/२	०.०६
४०२	३२१/३	१.९३
४०३	३२२	१.२२
४०४	३२३	१.३४
४०५	३२४	१.८६
४०६	३२५	४.४३
४०७	३२६/१	०.०९
४०८	३२६/२	०.८०
४०९	३२७	०.८८
४१०	३२८/१	०.१२

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव मेडशिगी--चालू			गाव मेडशिगी--चालू		
४११	३२८/२	०.२०	४४३	३४८/१	२.५७
४१२	३२८/३	०.२०	४४४	३४८/२/२	१.२९
४१३	३२८/४	०.४०	४४५	३४८/२/अ	२.५७
४१४	३२८/५	०.४०	४४६	३४८/३	०.०२
४१५	३२८/६	०.२०	४४७	३४९	२.२२
४१६	३२८/७	०.२०	४४८	३५०/१	०.९९
४१७	३२९/१	०.२०	४४९	३५०/२	०.९८
४१८	३२९/२	१.६२	४५०	३५१	१.२२
४१९	३३०	०.०४	४५१	३५२/१	०.३८
४२०	३३१	०.०५	४५२	३५२/२	०.३८
४२१	३३२	१.१४	४५३	३५२/३	०.३९
४२२	३३३	१.५४	४५४	३५२/४	०.३९
४२३	३३४	२.६६	४५५	३५३	१.२१
४२४	३३५	२.६६	४५६	३५४/१	०.२९
४२५	३३६	४.७६	४५७	३५४/२	०.२९
४२६	३३७/१	१.९१	४५८	३५४/३	०.२९
४२७	३३७/२		४५९	३५४/४	०.२९
४२८	३३७/२/अ	१.९०	४६०	३५४/५	०.०२
४२९	३३७/२/ब	१.९०	४६१	३५५/१/अ	०.६०
४३०	३३८/१	१.२९	४६२	३५५/१/ब/१	१.१०
४३१	३३८/२	१.२९	४६३	३५५/१/ब/२	१.१०
४३२	३३८/३	२.५७	४६४	३५५/२	२.७९
४३३	३३९	१.५३	४६५	३५६/१	१.२१
४३४	३४०	१.४०	४६६	३५६/२	१.२१
४३५	३४१	२.०१	४६७	३५७/१	१.०२
४३६	३४२	०.६९	४६८	३५७/२	०.२०
४३७	३४३	०.९१	४६९	३५७/३	१.४५
४३८	३४४	४.१६	४७०	३५८	०.८४
४३९	३४५	१.८०	४७१	३५९	०.८४
४४०	३४६	०.८६	४७२	३६०	१.०७
४४१	३४७/१	०.४१	एकूण ..	४७२	५१४.५३
४४२	३४७/२	०.४०			

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
		(सीसीए) हेक्टर
	गाव वाडेगाव	
१	७४५	०.४६
२	७४६	०.३८
३	७४७/१	०.३५
४	७४७/२	०.३५
५	७४८	०.४२
६	७४९	०.२७
७	७५०	०.३५
८	७५१	०.३५
९	७५२	०.३७
१०	७५३	०.०२
११	७५४/१	०.४०
१२	७५४/२	०.३९
१३	७५४/३	०.५९
१४	७५४/४	०.३८
१५	७५५/१	०.८९
१६	७५५/२	०.८८
१७	७५६/१	०.८१
१८	७५६/२	३.८६
१९	७५७/१	०.८०
२०	७५७/२/अ	०.६९
२१	७५७/२/इ	०.०६
२२	७५७/२/क	०.६९
२३	७५७/२/ड	०.६९
२४	७५७/२/ब	०.६९
२५	७५८/१/अ/१	०.४०
२६	७५८/१/अ/२	०.४०
२७	७५८/१/ब	०.४०
२८	७५८/२	१.२०
२९	७५८/३/अ	०.४०
३०	७५८/३/ब	०.८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
		(सीसीए) हेक्टर
	गाव वाडेगाव--चालू	
३१	७५९/१	१.७८
३२	७५९/२	१.७०
३३	७५९/३	१.३०
३४	७५९/४	१.३०
३५	७६०	१.३१
३६	७६१	०.७०
३७	७६२	२.१७
३८	७६३	०.४४
३९	७६४/१/अ/१	०.७६
४०	७६४/१/अ/२	०.७७
४१	७६४/१/क	१.५३
४२	७६४/१/ब	१.५३
४३	७६४/२	१.५४
४४	७६५/१	२.५२
४५	७६५/२	२.५३
४६	७६५/३	१.२२
४७	७६६/१	०.२०
४८	७६६/२	०.८३
४९	७६६/३	०.८०
५०	७६७/१	०.५७
५१	७६७/२	०.०१
५२	७६७/३	१.७१
५३	७६८	२.१०
५४	७६९	०.६४
५५	७७०/१	२.७१
५६	७७०/२/अ	०.६०
५७	७७०/२/ब	२.१०
५८	७७१	३.९३
५९	७७२	१.०१
६०	७७३/१	१.६५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर
			गाव वाडेगाव--चालू
६१	७७३/२	१.८३	
६२	७७४	०.६०	
६३	७७५	०.०१	
६४	७७६	०.५९	
एकूण ..	६४	६३.७३	

वैजनाथ मन्मथअप्पा चिल्ले,

कार्यकारी अभियंता,

लघुपाटबंधारे विभाग, पंढरपूर,

तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

सोलापूर, १४ मार्च २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक लपावि क्र. १/प्र.शा.-३/धा.कृ. २५/६८३ (१०)/२०१८.-
 -Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Vajinath Manmathappa Chille, Executive Engineer, Minor Irrigation Division, Pandharpur hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Vajinath Manmathappa Chille, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User

Associations shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Pune Irrigation Circle, Pune within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Minor Irrigation Division, Pandharpur

Sub-Division : Sangola Branch Construction,
Sub-Division, Sangola.

Name of the Project : Sangola Branch Canal

Area Notified : 1010.98 Ha.

No. of villages : 3-Alegaon, Wadegaon,
Medshingi, taluka Sangola, district Solapur.Description of area notified : Dy. 28 of Sangola
Branch Canal, WUA No. 27.

Area : 1010.98 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
 : Proposed WUA No. 24 of Medshingi, taluka
 Sangola, district Solapur.

Details of Area Notified**District Solapur, taluka Sangola**

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Alegaon	535	432.72
Medshingi	472	514.53
Wadegaon	64	63.73
Total	1071	1010.98

Schedule-B**District Solapur, taluka Sangola**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA) H. A.

Village Alegaon

1	657P	1.50
2	658P	0.45
3	665/1P	0.35
4	665/2P	0.35

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Alegaon—contd.

5	665/3P	0.16
6	665/4P	0.16
7	665/5P	0.24
8	667	1.20
9	656/1	1.77
10	656/2	0.81
11	669	0.02
12	670	0.51
13	671	1.12
14	672	0.49
15	673/1	0.28
16	673/2	0.21
17	674	0.59
18	675	0.75
19	676	0.31
20	677	0.26
21	680	1.59
22	681	0.81
23	682	0.83
24	686/1	0.41
25	686/2	0.41
26	686/3	0.57
27	686/4	0.57
28	686/5	0.41
29	687	2.98
30	688/1	1.09
31	688/2	0.73
32	688/3	0.36
33	688/4	0.36
34	689	0.71
35	690	1.65
36	691/1	0.82
37	691/2	0.82
38	692/1	1.78
39	692/2	0.96
40	692/3	0.64
41	693	0.32
42	694/1	1.41
43	694/2/A	0.21

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Alegaon—contd.

44	694/2/B	0.94
45	695	0.44
46	696	0.38
47	697/1	1.46
48	697/2	1.47
49	697/3	0.25
50	698	0.88
51	699/1	0.60
52	699/2	0.61
53	700	0.59
54	701	0.99
55	702	0.85
56	703	2.02
57	704/1	0.09
58	704/2	0.09
59	704/3	0.09
60	704/4	0.09
61	705	0.42
62	706	0.63
63	707	0.41
64	708	1.08
65	709	0.19
66	710	0.27
67	711	0.12
68	712	0.27
69	713	0.01
70	714	0.02
71	715	0.25
72	716	0.25
73	717	0.39
74	718	2.52
75	719/1	1.28
76	719/2	1.27
77	720	0.23
78	721/1	1.76
79	721/2	0.85
80	722	0.26
81	723	0.37
82	724	0.34

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Alegaon—contd.

83	725	0.30
84	726	0.14
85	727	1.08
86	728	1.45
87	729/1	1.05
88	729/2	1.05
89	729/3	1.05
90	729/4	1.04
91	729/5	1.05
92	730	0.79
93	731	0.79
94	732	0.90
95	733/1	0.09
96	733/2	0.09
97	733/3	0.09
98	733/4	0.09
99	734	0.05
100	735	0.47
101	736	0.20
102	737	0.01
103	738	0.50
104	739	1.42
105	740	1.24
106	741	1.15
107	742	0.94
108	743	0.75
109	744	0.78
110	745/1	0.84
111	745/2	0.84
112	745/3	0.90
113	746/1	1.28
114	746/1/A	0.21
115	746/2	0.20
116	747/1	0.20
117	747/2	1.73
118	748	0.35
119	749/1	0.47
120	749/2	0.24
121	749/3	0.43

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Alegaon—contd.

122	750	0.71
123	751	0.21
124	752	0.37
125	753	0.03
126	754	0.44
127	755	0.80
128	756	0.86
129	757	0.06
130	758	0.39
131	759	0.03
132	760	0.11
133	761	1.61
134	762	5.29
135	763	3.86
136	764/1	0.99
137	764/2	0.99
138	765	1.59
139	766	0.24
140	767	1.03
141	769	0.01
142	770	0.23
143	771	0.18
144	772	1.62
145	773	0.36
146	774	0.06
147	775	0.29
148	776	0.42
149	777	0.34
150	778	0.11
151	779	0.11
152	780	0.19
153	781	0.15
154	782	0.12
155	783	0.01
156	784/1	0.02
157	784/2	0.01
158	784/3	0.01
159	784/4	0.01
160	785	0.06

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

Village Alegaon—contd.

161	786	0.24
162	787	0.20
163	788	0.13
164	789	0.13
165	790	0.26
166	791	2.62
167	792	1.64
168	793	0.05
169	794	0.53
170	795	0.04
171	796	0.46
172	797/1	0.38
173	797/2	0.21
174	797/3	0.38
175	798	0.02
176	799	0.34
177	800	1.38
178	801	0.11
179	802	1.18
180	803	0.28
181	804	0.01
182	805	0.29
183	806	0.28
184	807	0.30
185	808	0.02
186	809/1	1.07
187	809/2	0.60
188	809/3	0.61
189	810	1.09
190	811	2.60
191	812/1	0.27
192	812/2	0.27
193	812/3	0.28
194	813	0.36
195	814	0.35
196	815	0.42
197	816/1	0.39
198	816/2	0.03
199	817/1	0.26

Schedule-B—contd.

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

Village Alegaon—contd.

200	817/2	0.26
201	818	0.36
202	819	0.04
203	820	0.46
204	821	0.25
205	822	0.67
206	823/1	0.20
207	823/2	0.10
208	824	0.61
209	825	0.89
210	826	0.34
211	827	0.35
212	828	0.15
213	829	0.21
214	830	0.37
215	831	0.05
216	832	0.05
217	833	0.14
218	834	0.14
219	835	0.18
220	836	0.37
221	837	0.45
222	838	0.44
223	839	0.72
224	840	0.02
225	841	0.02
226	842	0.02
227	843	0.50
228	844	0.50
229	845	1.83
230	846	1.21
231	847	0.69
232	848	0.49
233	849	0.56
234	850	0.28
235	851	0.06
236	852	0.07
237	853	1.23
238	854	0.07

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Alegaon—contd.

239	855	0.08
240	856	0.12
241	857	0.06
242	858	0.21
243	859	0.25
244	860	0.05
245	861	0.11
246	862	1.11
247	863	0.02
248	864/1	0.54
249	864/2	0.53
250	865	0.77
251	866	0.02
252	867/1	0.59
253	867/2	0.95
254	867/3	0.95
255	867/4	0.94
256	868	0.06
257	869/1	0.58
258	869/2	0.58
259	869/3	0.58
260	869/4	0.57
261	869/5	0.57
262	869/6	0.57
263	870/1	1.25
264	870/2	1.25
265	871	1.72
266	872	0.26
267	873	0.04
268	874/1	0.61
269	874/2	0.41
270	875	0.51
271	876/1	0.44
272	876/2	0.44
273	876/3	0.44
274	877/1	0.35
275	877/2	0.71
276	877/3	0.27
277	877/4	0.26

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Alegaon—contd.

278	878	0.01
279	879	2.58
280	880	4.45
281	881/1	4.15
282	881/2	0.81
283	882	1.73
284	883/1	1.21
285	883/2	0.82
286	884	0.02
287	885/1	1.06
288	885/2	0.82
289	886	1.56
290	888	1.51
291	889	0.24
292	890	1.54
293	891	1.62
294	892	0.68
295	893	2.69
296	894/1	1.21
297	894/2	1.20
298	895/1	0.99
299	895/2	1.00
300	896/1	0.55
301	896/2	0.51
302	896/3	0.51
303	896/4	0.51
304	897	1.83
305	898/1	1.00
306	898/2	1.00
307	898/3	1.00
308	898/4	1.00
309	898/5	0.65
310	898/6	0.66
311	899/1	0.81
312	899/2	1.20
313	899/3/A	1.82
314	899/3/B	0.91
315	900	0.01
316	901/1	0.27

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Alegaon—contd.

317	901/2	0.27
318	902	0.01
319	903/1	0.76
320	903/2	0.75
321	904/1	0.80
322	904/2	0.80
323	905/1	0.81
324	905/2/A/1	0.81
325	905/2/A/2	1.19
326	905/2/C	1.37
327	905/2/B/1/A	1.00
328	905/2/B/1/B	1.00
329	906/1	0.81
330	906/2/A/1	0.81
331	906/2/A/2	4.11
332	906/2/B	0.41
333	907/1	0.81
334	907/2	0.86
335	907/3	1.83
336	908/1/A	0.81
337	908/1/B	4.06
338	908/2/A/1	1.82
339	908/2/B	0.41
340	908/2/B/1/C	0.81
341	908/2/B/1/D	0.81
342	908/2/B/1/B	0.81
343	909	0.76
344	910	1.35
345	911	0.40
346	912	0.04
347	913	0.79
348	914	0.85
349	915/1	0.45
350	915/2	0.78
351	915/3	0.40
352	915/4	0.20
353	915/5	1.00
354	916	0.50
355	917/1	2.20

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Alegaon—contd.

356	917/2	0.04
357	918/1	0.43
358	918/2	0.44
359	919	0.04
360	920	0.28
361	921	0.29
362	922	0.15
363	923	0.54
364	924	0.31
365	925	0.28
366	926	0.08
367	927	0.08
368	928	0.02
369	929	0.08
370	930	0.09
371	931	0.68
372	932	0.35
373	933	0.40
374	934	0.37
375	935	0.30
376	936/1	0.29
377	936/2	0.20
378	937	0.42
379	938	0.59
380	939	0.27
381	940	0.25
382	941	0.26
383	942	0.07
384	943	1.73
385	944/1/A/1/A	1.21
386	944/1/A/1/B	0.61
387	944/1/A/2	0.81
388	944/1/B	1.21
389	944/2	0.81
390	945	1.43
391	946	0.86
392	947	1.02
393	948/1	1.31
394	948/2	0.32

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Alegaon—contd.

395	949	3.57
396	950	0.64
397	951	0.59
398	952/1	1.28
399	952/2	0.90
400	953	0.75
401	954/1	1.05
402	954/2	0.25
403	954/3	1.90
404	954/4	1.90
405	955	0.06
406	956/1	0.93
407	956/2	0.93
408	956/3	0.93
409	957/1	0.31
410	957/2	0.30
411	957/3	0.61
412	957/4	0.92
413	958/1	0.24
414	958/2	0.25
415	958/3	0.48
416	958/4	0.73
417	959	2.29
418	960	0.03
419	961	0.80
420	962	0.81
421	963	0.36
422	964	0.27
423	965	0.33
424	966	0.02
425	967	1.50
426	968/1	0.78
427	968/2	0.78
428	968/3	0.78
429	968/4	0.82
430	969/1	0.60
431	969/2	0.59
432	969/3	0.60
433	970	1.27

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Alegaon—contd.

434	971	1.27
435	972	1.42
436	973	2.28
437	974	2.19
438	975	2.09
439	976	2.63
440	977	0.12
441	978/1	0.70
442	978/2	2.26
443	979/1	1.95
444	979/2	1.96
445	980/1	1.36
446	980/2	1.36
447	980/3/A	0.68
448	980/3/B	0.68
449	981	2.61
450	982	0.58
451	983/1	1.27
452	983/2	1.27
453	983/3	1.27
454	984/1	2.74
455	984/2	2.74
456	985	2.91
457	985/2	2.90
458	986	2.46
459	987	0.97
460	988	1.07
461	989	0.41
462	989/2	0.42
463	989/3	0.42
464	990	0.17
465	991	2.68
466	992/1	5.74
467	992/2/A/1/A	2.32
468	992/2/A/1/B	1.21
469	992/2/A/2	1.00
470	992/2/B	0.81
471	992/3	1.61
472	993	0.94

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Alegaon—contd.

473	994	0.40
474	995	0.40
475	996	1.52
476	997/1	0.48
477	997/2	0.48
478	997/3	0.48
479	998	4.64
480	999/1	1.83
481	999/2	2.64
482	1000/1	1.73
483	1000/2	0.81
484	1001	1.66
485	1002	1.61
486	1003	1.15
487	1004	0.40
488	1005	2.76
489	1006	0.84
490	1007	0.83
491	1008/1	1.24
492	1008/2	1.23
493	1009	4.15
494	1010/1	1.33
495	1010/2	1.34
496	1011/1	0.81
497	1011/2	0.81
498	1011/3	0.87
499	1012/1	1.55
500	1012/2	0.96
501	1013	0.79
502	1014/1	0.25
503	1014/2	0.26
504	1015/1	0.81
505	1015/2/A	1.01
506	1015/2/B	0.80
507	1016/1	1.00
508	1016/2	1.77
509	1017/1	1.22
510	1017/2	1.23
511	1017/3	1.21

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Alegaon—contd.

512	1018/1/A	1.20
513	1018/1/B	1.21
514	1018/2	1.20
515	1019/1	0.44
516	1019/2	0.44
517	1020/1	0.43
518	1020/2	0.43
519	1021/1/A	0.58
520	1021/1/B	1.22
521	1021/2	1.80
522	1022/1/A	1.82
523	1022/1/B	0.60
524	1022/2/1	0.20
525	1022/2/C	0.20
526	1022/2/B	0.83
527	1023/1/A/1	0.20
528	1023/1/A/2	0.40
529	1023/1/A/3	0.40
530	1023/1/B	0.65
531	1023/1/B/1	0.32
532	1023/2	1.48
533	1024/1	1.07
534	1024/2	1.54
535	1024/3	1.25

Total .. 535 432.72

Village Medshingi

1	107/1	1.37
2	107/2	0.40
3	107/3	0.31
4	108/1	0.80
5	108/2	0.80
6	108/3	0.24
7	109	1.92
8	110	1.95
9	111	0.36
10	112	0.04
11	113	1.52
12	114/1	1.79

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Medshingi—contd.

13	114/2/A	0.59
14	114/2/C	0.80
15	114/2/B	0.80
16	114/3	1.79
17	114/4	1.93
18	115/1	2.18
19	115/2	0.40
20	116	2.74
21	117/1	1.49
22	117/2	1.23
23	118	5.39
24	119	2.54
25	120/1	0.89
26	120/2/A	1.62
27	120/2/B	1.62
28	121	0.45
29	122	0.42
30	123/1	0.20
31	123/2	0.20
32	123/3	0.02
33	124	0.63
34	125	0.93
35	126	0.11
36	127	0.52
37	128	0.35
38	129	0.08
39	130	0.81
40	131/1	0.24
41	131/2	0.41
42	131/3	0.41
43	132/1	0.42
44	132/2	0.20
45	133	0.80
46	134	1.17
47	135/1	1.06
48	135/2	1.06
49	136/1/A	1.23
50	136/1/B	1.24
51	136/2/A	0.37

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Medshingi—contd.

52	136/2/E	0.40
53	136/2/E	0.35
54	136/2/C	0.35
55	136/2/D	0.35
56	136/2/F	0.35
57	136/2/B	0.35
58	136/2/H	0.35
59	138/1	0.70
60	138/2	0.69
61	138/3	0.40
62	138/4	0.39
63	138/5	0.39
64	139	0.52
65	140	0.59
66	141/1	0.30
67	141/2	0.81
68	141/3	0.50
69	142	0.03
70	143	0.86
71	144	0.03
72	145	2.23
73	146	0.42
74	147/1	0.97
75	147/2	0.55
76	147/3	0.32
77	148/1	0.74
78	148/2	0.69
79	148/3	0.69
80	149	0.55
81	150	0.54
82	151	0.86
83	152	0.41
84	153	0.19
85	154	3.39
86	155/1/A	0.93
87	155/1/B	0.94
88	155/2/A	1.00
89	155/2/B	0.86
90	156/1	0.45

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Medshingi—contd.

91	156/2	1.20
92	157	1.40
93	158	1.16
94	159	1.22
95	160	0.30
96	161	0.29
97	162	0.35
98	163	4.82
99	164	0.95
100	165	1.15
101	166	1.05
102	167	0.01
103	168	1.27
104	169	3.74
105	170	3.77
106	171/1	1.89
107	171/2	1.80
108	172/1	1.73
109	172/2	0.81
110	173/1	0.39
111	173/2	0.40
112	173/3	0.39
113	174	2.15
114	175	1.13
115	176/1	1.08
116	176/2	1.08
117	176/3	1.08
118	176/4	0.03
119	177/1	1.01
120	177/2	1.02
121	177/3	1.02
122	178	3.45
123	179	1.61
124	180	1.55
125	181/1	0.60
126	181/2	0.41
127	182/1	0.60
128	182/2	0.21
129	183	1.56

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Medshingi—contd.

130	184/1/A	1.72
131	184/1/B	0.45
132	184/2	0.81
133	185	0.81
134	186	2.40
135	187	0.02
136	188	0.80
137	189/1/A	0.59
138	189/1/E	0.56
139	189/1/C	0.56
140	189/1/F	0.56
141	189/1/B	0.56
142	189/1/H	0.60
143	189/2	3.99
144	190	1.80
145	191/1	0.35
146	191/2	0.35
147	192/1	0.25
148	192/2	0.25
149	192/3	0.26
150	193	0.45
151	194	0.04
152	195	0.70
153	196	0.30
154	197	0.32
155	198	0.57
156	199/1	0.26
157	199/2	0.25
158	200	1.78
159	201	0.07
160	202/1	0.85
161	202/2	0.85
162	203/1	0.41
163	203/2/A	0.24
164	203/2/B	0.64
165	204	0.60
166	205	2.22
167	206/1	0.56
168	206/2	

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Medshingi—contd.

169	207	1.85
170	208	0.35
171	209	0.37
172	210/1	0.37
173	210/2	0.37
174	210/3	0.35
175	210/4	0.02
176	211/1	0.58
177	211/2	0.45
178	212/1	0.35
179	212/2	0.35
180	212/3	0.37
181	213	0.04
182	214/1	0.40
183	214/2	1.08
184	215	0.35
185	216	0.65
186	217/1	0.81
187	217/2	2.47
188	217/2/A	0.81
189	217/2/B	0.41
190	218	1.03
191	219	0.83
192	220/1	0.87
193	220/2	0.87
194	221	1.43
195	222	1.42
196	223/1	0.78
197	223/2	1.65
198	224	0.53
199	225	0.54
200	226/1	1.52
201	226/2	1.59
202	227	4.02
203	228/1/A	0.81
204	228/1/A/1	1.03
205	228/1/A/2	0.81
206	228/1/B	0.88
207	228/2	1.81

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Medshingi—contd.

208	229/1	0.95
209	229/2	0.94
210	230	0.73
211	231	0.39
212	232	0.44
213	233	0.02
214	234	1.78
215	235	1.02
216	236	2.71
217	237	2.15
218	238/1	0.20
219	238/2	0.82
220	238/3	0.87
221	239	1.53
222	240	1.42
223	241	1.67
224	242/1	1.81
225	242/2	1.81
226	243	1.83
227	244	1.75
228	245/1/A	1.20
229	245/1/C	1.20
230	245/1/B	1.20
231	245/2/A	1.44
232	245/2/B	1.44
233	246	0.03
234	247	2.00
235	248	1.18
236	249	1.10
237	250/1	1.00
238	250/2	1.21
239	251/1	1.42
240	251/2	1.42
241	252/1	1.15
242	252/2	1.15
243	253	0.52
244	254	0.50
245	255/1	1.36
246	255/2	0.81

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Medshingi—contd.

247	256/1/A	1.83
248	256/1/C	1.79
249	256/1/B	1.82
250	256/2/A	0.81
251	256/2/C	0.76
252	256/2/B	0.76
253	257	0.07
254	258	4.24
255	259	0.02
256	260	0.67
257	261/1	0.43
258	261/2	0.43
259	262	1.15
260	263	2.35
261	264	0.71
262	265	0.79
263	266/1	2.21
264	266/2	2.15
265	267/1	1.63
266	267/2/A	0.81
267	267/2/B	0.82
268	268/1	1.09
269	268/2	1.08
270	269	2.27
271	270	2.59
272	271	3.22
273	272	2.33
274	273/1	0.27
275	273/2	0.25
276	273/3	0.29
277	273/4	0.28
278	273/5	1.07
279	274	0.04
280	275/1	1.58
281	275/2	0.06
282	275/3	1.58
283	276	3.22
284	277	1.08
285	278	1.10

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Medshingi—contd.

286	279/1	0.96
287	279/2	0.91
288	280	0.68
289	281/1	0.74
290	281/2	0.27
291	282/1	1.00
292	282/2	0.21
293	283/1	1.32
294	283/2	0.06
295	283/3	1.72
296	284/1	0.92
297	284/2	0.92
298	285/1	1.97
299	285/2	1.97
300	286/1/A	1.90
301	287/1/A	0.40
302	287/1/E	0.12
303	287/1/C	0.40
304	287/1/D	0.40
305	287/1/F	0.12
306	287/1/B	0.40
307	287/2	1.85
308	288/1	1.21
309	288/2	1.45
310	289	1.10
311	290	0.87
312	291	0.75
313	292	1.34
314	293	1.34
315	294/1	0.40
316	294/2	2.19
317	295	0.20
318	296	0.10
319	297	0.26
320	298	0.08
321	299	0.06
322	300	0.93
323	301	0.82
324	302	0.84

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Medshingi—contd.

325	303	1.75
326	304	4.76
327	305/1	0.27
328	305/2	0.27
329	305/3	0.28
330	306/1/A	1.25
331	306/1/E	2.82
332	306/1/C	4.39
333	306/1/D	2.82
334	306/1/F	3.44
335	306/1/B	2.82
336	306/2/A	14.48
337	306/2/B	1.18
338	307/1/1	0.63
339	307/1/A	1.27
340	307/1/E	1.27
341	307/1/C	1.27
342	307/1/D	0.87
343	307/1/P	0.61
344	307/1/F	1.26
345	307/1/B	1.27
346	307/1/M	0.40
347	307/1/H	1.27
348	307/1/A	2.44
349	307/2/E	2.46
350	307/2/C	1.23
351	307/2/G	1.23
352	307/2/J	1.23
353	307/2/D	2.46
354	307/2/N	1.23
355	307/2/F	2.46
356	307/2/B	2.46
357	307/2/M	1.23
358	307/2/L	1.23
359	308	4.71
360	309	2.52
361	310/1	0.48
362	310/2	0.40
363	310/3	0.40

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Medshingi—contd.

364	310/4	0.40
365	310/5	0.40
366	311/1	1.18
367	311/1/2	1.17
368	311/2	1.56
369	311/3	0.79
370	312/1	1.34
371	312/2	0.81
372	312/3	2.14
373	313	4.02
374	314	2.43
375	315	0.01
376	316	2.33
377	317/1	1.00
378	317/2	0.80
379	317/3	0.80
380	317/3/2	0.30
381	317/3/3	0.50
382	317/4	0.03
383	318/1	1.09
384	318/2/A/1	2.05
385	318/2/A/2	0.50
386	318/2/A/3	0.40
387	318/2/C	0.05
388	318/2/B/1	0.20
389	318/2/B/1/A/1	0.39
390	318/2/B/1/A/2/A	0.20
391	318/2/B/1/A/2/B/1	0.20
392	318/2/B/1/A/2/B/2	0.57
393	318/2/B/1/B/1	0.20
394	318/2/B/1/B/2/A	0.41
395	318/2/B/1/B/2/B	0.20
396	318/2/B/2	0.40
397	318/2/B/3	0.40
398	319	1.18
399	320	1.10
400	321/1	1.93
401	321/2	0.06
402	321/3	1.93

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Medshingi—contd.

403	322	1.22
404	323	1.34
405	324	1.86
406	325	4.43
407	326/1	0.09
408	326/2	0.80
409	327	0.88
410	328/1	0.12
411	328/2	0.20
412	328/3	0.20
413	328/4	0.40
414	328/5	0.40
415	328/6	0.20
416	328/7	0.20
417	329/1	0.20
418	329/2	1.62
419	330	0.04
420	331	0.05
421	332	1.14
422	333	1.54
423	334	2.66
424	335	2.66
425	336	4.76
426	337/1	1.91
427	337/2	
428	337/2/A	1.90
429	337/2/B	1.90
430	338/1	1.29
431	338/2	1.29
432	338/3	2.57
433	339	1.53
434	340	1.40
435	341	2.01
436	342	0.69
437	343	0.91
438	344	4.16
439	345	1.80
440	346	0.86

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Medshingi—contd.

441	347/1	0.41
442	347/2	0.40
443	348/1	2.57
444	348/2/2	1.29
445	348/2/A	2.57
446	348/3	0.02
447	349	2.22
448	350/1	0.99
449	350/2	0.98
450	351	1.22
451	352/1	0.38
452	352/2	0.38
453	352/3	0.39
454	352/4	0.39
455	353	1.21
456	354/1	0.29
457	354/2	0.29
458	354/3	0.29
459	354/4	0.29
460	354/5	0.02
461	355/1/A	0.60
462	355/1/B/1	1.10
463	355/1/B/2	1.10
464	355/2	2.79
465	356/1	1.21
466	356/2	1.21
467	357/1	1.02
468	357/2	0.20
469	357/3	1.45
470	358	0.84
471	359	0.84
472	360	1.07

Total .. 472 514.53

Village Wadegaon

1	745	0.46
2	746	0.38
3	747/1	0.35

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Wadegaon—contd.

4	747/2	0.35
5	748	0.42
6	749	0.27
7	750	0.35
8	751	0.35
9	752	0.37
10	753	0.02
11	754/1	0.40
12	754/2	0.39
13	754/3	0.59
14	754/4	0.38
15	755/1	0.89
16	755/2	0.88
17	756/1	0.81
18	756/2	3.86
19	757/1	0.80
20	757/2/A	0.69
21	757/2/E	0.06
22	757/2/C	0.69
23	757/2/D	0.69
24	757/2/B	0.69
25	758/1/A/1	0.40
26	758/1/A/2	0.40
27	758/1/B	0.40
28	758/2	1.20
29	758/3/A	0.40
30	758/3/B	0.80
31	759/1	1.78
32	759/2	1.70
33	759/3	1.30
34	759/4	1.30
35	760	1.31
36	761	0.70
37	762	2.17

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

Village Wadegaon—contd.

38	763	0.44
39	764/1/A/1	0.76
40	764/1/A/2	0.77
41	764/1/C	1.53
42	764/1/B	1.53
43	764/2	1.54
44	765/1	2.52
45	765/2	2.53
46	765/3	1.22
47	766/1	0.20
48	766/2	0.83
49	766/3	0.80
50	767/1	0.57
51	767/2	0.01
52	767/3	1.71
53	768	2.10
54	769	0.64
55	770/1	2.71
56	770/2/A	0.60
57	770/2/B	2.10
58	771	3.93
59	772	1.01
60	773/1	1.65
61	773/2	1.83
62	774	0.60
63	775	0.01
64	776	0.59

Total ..	64	63.73
-----------------	-----------	--------------

VAIJNATH MANMATHAPPA CHILLE,

Executive Engineer,
Minor Irrigation Division No. 1,
taluka Songola, district Solapur.

Solapur, 14th March 2018.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि-८३६ (१)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०२ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	शिवाजी दादू भगत	खणभाग, सांगली	विषबाधेने मृत्यू	६५/१६	०९/०६/२०१६
२	संदिप पांडुरंग सुर्वे	बामणोली, ता. मिरज	गळफास लावून घेऊन मयत	१०३/१६	२०/१०/२०१६

डॉ. विकास खरात,
उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १७ मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि-८३६ (२)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०२ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	बेवारस पुरुष	—	रेल्वेची धडक बसून गंभीर जखमी होऊन मयत.	३१/१५	२३/०४/२०१५
२	सतिश दत्तात्रय कदम	नांदे, ता. मिरज, जि. सांगली	गळफास लावून घेऊन मयत	९७/१७	१८/१२/२०१७

डॉ. विकास खरात,
उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १७ मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि-८३६ (३)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०४ हे त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावांसमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	काकासाहेब धोंडी गायकवाड	पंढरपूर रोड, लक्ष्मीनगर, मिरज.	टी. बी. आजाराने मयत	००६/१८	२४/०१/२०१८
२	ममाबाई ईश्वरा जाधव	कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली.	टी. बी. आजाराने मयत	५५/१६	१५/११/२०१६
३	गोपाळ चंद्रहास शेटी	हब्बेरी, ता. कारकाळ, सध्या मिरज	अतिदारु सेवन केलेने नैसर्गिक मृत्यू.	००५/१६	२१/०१/२०१६
४	विनायक शंकर पाटील	वनवासवाडी, दिंडी वेस, मिरज.	आत्महत्या	११५/१४	०३/१०/२०१४

डॉ. विकास खरात,
उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १७ मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि-८३६ (४)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०४ हे त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावांसमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	सुरेखा बाळू साळुंखे	मालगाव, ता. मिरज	आत्महत्या	६१/१४	२१/०७/२०१४
२	लक्ष्मीबाई मारुती नाईक	लिंगनूर, ता. मिरज	आत्महत्या	१३४/१७	१२/१२/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
३	अभिजीत अनिल बनसोडे	सुभाषनगर, हुळ्ळे प्लॉट, मिरज.	आत्महत्या	१२५/१५	२०/११/२०१५
४	विशाल शामराव वाळवेकर	यशवंतनगर, सांगली	अपघाती मृत्यू	७८/१७	१८/०७/२०१७

डॉ. विकास खरात,
उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १७ मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि-८३६ (५)/२०१८.—सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०३ हे त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावांसमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	संतोष जगन्नाथ शिंदे	माणिकनगर, मिरज, जि. सांगली.	नैसर्गिक मृत्यू	००७/१८	२९/०१/२०१८
२	सुभाष रामचंद्र गरड	किल्ला भाग पोलीस लाईनजवळ, मिरज.	हार्ट अ‍ॅटॅकने मयत	००६/१८	२९/०१/२०१८
३	महंमद हुसेन कादर हल्याळ	कुडची, ता. रायबाग, जि. बेळगाव	पाण्यात पडून बुडून मयत	१७/१७	१६/०५/२०१७

डॉ. विकास खरात,
उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १७ मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि-८३६ (६)/२०१८.—सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०६ हे त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, संजयनगर पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावांसमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर

कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक, संजयनगर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	रविंद्र बळीराम गायकवाड	जुना बुधगाव रोड, लक्ष्मीनगर, सांगली.	फिट येवून पडून बेशुद्ध होऊन मेंदूला सूज येवून मयत.	०११/१६	२५/०२/२०१६
२	दिलीप शंकर शिंदे	कलानगर, मिरज	रेल्वेची धडक बसून डोकीस मार लागून मयत.	४२/१७	०७/१२/२०१७
३	सचिन जनगोंडा पाटील	मूळ रा. ऐतवडे बु., ता. वाळवा, जि. सांगली सध्या श्रीहरी बंगला, वसंतनगर, सांगली, ता. मिरज.	डोकीस व छातीस मार लागून मयत.	०११/१७	२९/०३/२०१७
४	महादेव आण्णाप्पा गाडवे	जिजामाता कॉलनी, माळी वस्ती, अभयनगर, सांगली.	फुफ्फुसाचा आजार होऊन मयत.	४०/१७	२४/११/२०१७
५	मनिषा नामदेव पांढरे	जिजामाता कॉलनी, माळी वस्ती, सांगली.	गळफास लावून घेऊन मयत	४१/१७	०१/१२/२०१७
६	देवकाबाई नरसिंग माळगे	हेरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.	चक्कर येवून पडून डोकीस मार लागून आत रक्तस्राव होऊन मयत.	३७/१७	२९/१०/२०१७

डॉ. विकास खरात,
उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १७ मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि-८३६ (७)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते १२ हे त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या कारणांमुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावांसमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	दशरथ निवृत्ती डिसले	तासगाव, ता. तासगाव	गळफास लावून घेऊन मयत.	९८/१७	१८/०८/२०१७
२	वैशाली विनायक/मंगेश आढाव	मंगरूळ, ता. शिराळा	९९ टक्के भाजून जखमी होऊन मयत.	७३/१५	२०/०७/२०१७
३	सुनिता जगन्नाथ वायदंडे	गौरगाव, ता. तासगाव	विषारी औषध पिऊन मयत	४१/१६	०४/०५/२०१६
४	रंजना पतंगराव बागणे-साळुंखे	योगेवाडी, ता. तासगाव	पाण्यात पडून बुडून मयत	००३/१८	३०/१२/२०१७ ते ०४/०१/२०१८ चे दरम्यान.
५	सुरेश मारुती कसबे	मणेरजुरी, ता. तासगाव	रक्ताच्या उलट्या होऊन मयत	१०७/१६	१८/१०/२०१६
६	सुरेश रामचंद्र लोहार	हातनूर, ता. तासगाव	हृदयाच्या धमनीतील रक्तपुरवठा थांबलेने मयत.	५५/१७	२५/०५/२०१७
७	स्वाती संदिप पाटील	काशिपुरा गल्ली, तासगाव	गळफास लावून घेऊन मयत	१३७/२०१७	११/१२/२०१७
८	संदिप दिनकर कांबळे	बुधगाव, ता. मिरज	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मयत.	७३/१७	१७/०६/२०१७
९	शशिकांत शिवाजी जाधव	हातनोली, ता. तासगाव	विहिरीतील पाण्यात पडून बुडून मयत.	०१३/१८	२२/०१/२०१८
१०	पोपट सुभाष गुरव	चिंचणी, ता. तासगाव	स्वतः गाडीवरून पडून गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मयत.	१४७/१७	२७/१२/२०१७
११	शंकर विष्णू जाधव	हातनोली, ता. तासगाव	गळफास लावून घेऊन मयत	०१५/१८	२५/०१/२०१८
१२	गोविंद वासू एडके	वासुंबे, ता. तासगाव	मोटरसायकलवरून पडून डोकीस मार लागून मयत.	३२/१७	०४/०४/२०१७

डॉ. विकास खरात,
उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १७ मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि-८३६ (८)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०७ हे त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या कारणांमुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावांसमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	संदिप आबासाहेब मोहिते	खरशिंग, ता. क. म.	विषारी औषध प्राशन करून मयत.	३२/१६	१५/०४/२०१६
२	मारुती गणपती वायदंडे	देशिंग, ता. क. म.	विषारी औषध प्राशन करून मयत.	०११/१६	०९/०२/२०१६
३	नामदेव धोंडीबा म्हारनूर	जांभुळवाडी, ता. क. म. सध्या विद्यानगर, कवठेमहांकाळ.	विषारी औषध प्राशन करून मयत.	७७/१६	०५/१०/२०१६
४	विठ्ठल शामराव पाटील	नागठाणे, ता. पलूस, जि. सांगली	डोकीस गंभीर दुखापत होऊन अपघाती मयत.	००१/१७	२९/१२/२०१६
५	आण्णा कृष्णा कोळेकर	आरेवाडी ता. क. म.	स्वतःहून गळफास लावून घेऊन मयत.	३४/१६	२९/०४/२०१६
६	योगेश महादेव पोतदार	ढालगाव मूळ रा. आरडेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत	१७/१६	०३/०३/२०१६
७	भगवान बाळू कोळेकर	आरेवाडी, ता. क. म.	गळफास लावून घेऊन मयत	८८/१६	३१/११/२०१६

डॉ. विकास खरात,
उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १७ मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक फौजदारी/कावि/८९८/२०१७.--उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी, उपविभाग, पुणे यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनद्वारे खाली नमूद केलेले समरी प्रकरण मंजुरीकरीता या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. प्रस्तुत समरी प्रकरणातील आकस्मिक मयत व्यक्तीची माहिती महाराष्ट्र शासन राजपत्रात खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

परिशिष्ट

अ. क्र.	अ. म. र. नं.	मयताचे नाव	मृत व्यक्तीचे वय	मृत्यूचे कारण	मयत दिनांक	मृत्यूचे ठिकाण
१	२	३	४	५	६	७
१	११२/२०१६	विजय पंढरीनाथ सोनवणे	३५	स्टोव्हचा भडका होऊन भाजून अपघाती मृत्यू.	१७/१०/२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
२	३५/२०१६	जितेंद्रसिंग बनवारीसिंग मोकावत	२६	झाडावरून खोल दरीत पडून जखमा झाल्यामुळे अपघाती मृत्यू.	१०/०७/२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे
३	२८१/२०१५	सुभाष गणपत कोलते	४०	रेल्वे अपघाताने	२६/०८/२०१५	बेगडेवाडी रेल्वे स्टेशन रे. कि. मी. नं. १६३/१७, देहूरोड, पुणे.
४	१७३/२०१४	मंगल संतोष दहिभाते	२९	भाजल्याने अपघाती मृत्यू	११/०८/२०१४	जीवन ज्योती हॉस्पिटल, पुणे.
५	२०४/२०१६	धनंजय रामराव मुळे	४१	रेल्वे अपघाताने	२१/०७/२०१६	कान्हे रेल्वे स्टेशनजवळ, रे. कि. मी. नं. १४८/२५-२६.
६	७०/२०१७	सागर सुभाषराव दुधे	३४	पाण्यात पडून बुडून मृत्यू.	२६/०७/२०१७	मौजे निवे गावचे हद्दीत परातेवाडी, वारसुब्याची पट्टी येथे.

सुभाष भागडे,

उपविभागीय दंडाधिकारी,
मावळ-मुळशी, उपविभाग पुणे.

मावळ-मुळशी, १ फेब्रुवारी २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक फौजदारी/कावि/१९७/२०१८.--उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी, उपविभाग, पुणे यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनद्वारे खाली नमूद केलेले समरी प्रकरण मंजुरीकरीता या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. समरी प्रकरणातील आकस्मिक मयत व्यक्तीची माहिती महाराष्ट्र शासन राजपत्रात खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

परिशिष्ट

अ. क्र.	अ. म. र. नं.	मयताचे नाव	मृत व्यक्तीचे वय	मृत्यूचे कारण	मयत दिनांक	मृत्यूचे ठिकाण
---------	--------------	------------	------------------	---------------	------------	----------------

१	२	३	४	५	६	७
---	---	---	---	---	---	---

वाकड पोलीस स्टेशन

१	०१०/२०१४	परमेश्वर विश्वनाथ शिंदे	२५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	११/०९/२०१४	गुरुनानकनगर, सानेगुरुजी शाळेजवळ, थेरगाव, पुणे येथील राहते घरी
२	३०/२०१४	पुर्णिमा गोपीकृष्ण इंगुआ	२८	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२४/०९/२०१४	सोनेस्टा टॉवर, फ्लॅट क्र. २०१, वाकड, पुणे येथे राहते घरी.
३	३६/२०१४	श्रुती संतोष बोराडे	१९	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१४/१०/२०१४	ऑथ हॉस्पिटल, पुणे

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
वाकड पोलीस स्टेशन--चालू						
४	४०/२०१४	शांताराम कोंडीबा भोसले	४८	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१५/१०/२०१४	ऑंध हॉस्पिटल, पुणे
५	४८/२०१४	अजिनाथ बबन मोरे	४४	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२२/१०/२०१४	ऑंध हॉस्पिटल, पुणे
६	५५/२०१४	आण्णासाहेब एकनाथ तावरे	३२	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०२/११/२०१४	ऑंध हॉस्पिटल, पुणे
७	६९/२०१४	बद्रीप्रसाद मोटाराम कुमावत	४७	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२०/११/२०१४	ऑंध हॉस्पिटल, पुणे
८	७५/२०१४	पल्लवी संतोष पवार	२४	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२४/११/२०१४	आदित्य बिर्ला हॉस्पिटल, चिंचवड.
९	७९/२०१४	सुप्रिया अनिल बिरादार	२७	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२७/११/२०१४	राजनंदन ब्युटी पार्लर, मयूर प्लाझा, शिवतेजनगर, रहाटणी, पुणे येथे
१०	८०/२०१४	मिरा अशोक आळंदीकर	२३	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२७/११/२०१४	ऑंध हॉस्पिटल, पुणे
११	९१/२०१४	निळकंठ पांडुरंग ओतारी	३५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१७/१२/२०१४	ऑंध हॉस्पिटल, पुणे
१२	९८/२०१४	अखिलेश गंगाप्रसाद पांडेय	२४	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२४/१२/२०१४	सदाशिव कॉलनी, थेरगाव, पुणे येथे राहते घरी.
१३	००८/२०१५	कविता बालाजी कांबळे	४०	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२१/०१/२०१५	ग्लोबल हॉस्पिटल, काळेवाडी, पुणे
१४	३३/२०१५	साक्षी सिताराम शेटी	१६	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२५/०२/२०१५	आदित्य बिर्ला हॉस्पिटल, चिंचवड.
१५	३८/२०१५	अॅलेक्ज जॉन शिंदे	२३	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१५/०३/२०१५	वाकड पोलीस लाईन, वाकड, पुणे येथे राहते घरी
१६	५६/२०१५	राहुल गोवर्धन गायकवाड	२५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०४/११/२०१४	कस्पटे वस्ती, गणपती मंदिराचे मागे, वाकड, पुणे येथे राहते घरी
१७	६२/२०१५	मधुसूदन इश्वरचंद मिश्रा	६४	किडे मारण्याचे औषध पिऊन व दोन्ही हाताचे नसा ब्लेडने कापून आत्महत्या मृत्यू.	२०/०४/२०१५	आदित्य बिर्ला हॉस्पिटल, चिंचवड.
१८	७६/२०१५	प्रशांत मारुती बसाड	३५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२०/०५/२०१५	संतोबानगर, पुनावळे, पुणे

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
वाकड पोलीस स्टेशन--चालू						
१९	८३/२०१५	आशा योगेश गायकवाड	२५	रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या मृत्यू.	२८/०५/२०१५	ससून हॉस्पिटल, पुणे
२०	१२२/२०१५	ज्योती अशोक कुमावत	२५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१८/०७/२०१५	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे
२१	४२/२०१४	कुणाल अनिल जाधव	११	झोका खेळताना साडीचा गळफास बसून अपघाती मृत्यू.	१७/१०/२०१४	ऑंध हॉस्पिटल, पुणे
२२	४६/२०१४	स्वाती मर्छिंद्र किरवे	२६	फुफ्फुसाला सूज येवून किडणीस मार लागून मृत्यू.	२०/१०/२०१४	आदित्य बिर्ला हॉस्पिटल, चिंचवड.
२३	५७/२०१४	अमोल बाळासाहेब रेटरे	४०	तोल जावून खाली पडून झोक्यास मार लागून अपघाती मृत्यू.	०६/११/२०१४	आदित्य बिर्ला हॉस्पिटल, चिंचवड.
२४	७४/२०१४	अरुण अमर साबेर	६ महिने	पाण्यात पडून बुडून श्वास गुदमरून अपघाती मृत्यू.	२४/११/२०१४	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे
२५	७६/२०१४	दिनेश नारायण यामजले	४०	फीट येवून रोडवर पडून झोक्यास मार लागून अपघाती मृत्यू.	२५/११/२०१४	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे
२६	९९/२०१४	सावली केशव ठक्कर	१५ महिने	तोल जावून खाली पडून झोक्यास मार लागून अपघाती मृत्यू.	२७/१२/२०१४	मॅक्स निरो हॉस्पिटल, कासारवाडी, पुणे
२७	००४/२०१५	बेबी ऑफ अश्विनी गणेश वाघमारे	१ महिना	श्वासनलिकेत दूध जाऊन गुदमरून मृत्यू.	०९/०१/२०१५	ऑंध हॉस्पिटल, पुणे
२८	१७/२०१५	दमयंती देवीदास पाटोळे	५५	गॅलरीतून खाली पडून झोक्यास मार लागून व व विविध जखमांमुळे अपघाती मृत्यू.	०४/०२/२०१५	नंदादीप सोसायटी, कस्पटे वस्ती, वाकड, पुणे
२९	५८/२०१४	योगेश चंद्रशेखर गिरगावकर	३५	दारुचे नशेत बाल्कनीतून उडी मारून पडलेने अपघाती मृत्यू.	०६/११/२०१४	दत्तनगर, थेरगाव, पुणे
३०	००९/२०१४	दिलीप बाळासाहेब बराटे	६०	दारु पिऊन गाडीवरून पडून मार लागून अपघाती मृत्यू.	११/०९/२०१४	पवनानगर, थेरगाव, पुणे
३१	९२/२०१६	अशोक हरिसिंग जाधव	४०	पेटवून घेऊन आत्महत्या मृत्यू.	२०/०४/२०१६	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे
३२	६५/२०१६	अनिल अर्जुन पानसरे	३२	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१६/०३/२०१६	राहते घरामध्ये गुरुनानक नगर, थेरगाव, पुणे

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
वाकड पोलीस स्टेशन--चालू						
३३	१४/२०१६	केदारसिंग दगडू होळकर	२६	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२३/०४/२०१६	ऑंध हॉस्पिटल, पुणे
३४	१७५/२०१६	सुशिला बबन साळुंके	३५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०१/०८/२०१६	ऑंध हॉस्पिटल, पुणे
३५	८१/२०१६	तारामती त्रिंबक नाईकरे	५०	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०७/०४/२०१६	ऑंध हॉस्पिटल, पुणे
३६	३३/२०१६	तानाजी रामचंद्र केंद्रे	३४	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०६/०२/२०१६	ऑंध हॉस्पिटल, पुणे
३७	५८/२०१६	अशोक भगवान आवाळे	४०	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२९/०२/२०१६	राहते घरात, सदाशिव कॉलनी, सहाणी चाळ, थेरगाव, पुणे
३८	२६३/२०१६	शिवाजी विठ्ठल केदार	३५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	११/११/२०१६	राहते घरात, अशोकनगर ताथवडे, पुणे
३९	२०५/२०१६	आयान मोनिंद्रा नाथ	२९	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२७/०८/२०१६	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे.
४०	९७/२०१६	निकीता शंकर पवार	१४	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२७/०४/२०१६	ऑंध हॉस्पिटल, पुणे
४१	११७/२०१६	संजय दत्तात्रय विभुते	१८	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२५/०५/२०१६	ऑंध हॉस्पिटल, पुणे
४२	२४०/२०१६	अमित राजू मंडळ	१५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१०/१०/२०१६	ऑंध हॉस्पिटल, पुणे
४३	१३५/२०१६	सुनिल महादेव नवले	२५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	११/०६/२०१६	आदित्य बिर्ला हॉस्पिटल, चिंचवड.
४४	३१/२०१६	गोवर्धन लक्ष्मण गायकवाड	२१	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०२/०२/२०१६	ऑंध हॉस्पिटल, पुणे
४५	१६५/२०१६	कैलास दशरथ आसबे	४८	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१८/०७/२०१६	बाळूमाता केंद्रामध्ये, चिंचेच्या झाडाला, थेरगाव, पुणे.
४६	२०७/२०१५	अंकील कमलेश राय	२२	डोक्यात गोळी मारून घेऊन आत्महत्या मृत्यू.	३०/११/२०१५	ससून हॉस्पिटल, पुणे
४७	८६/२०१६	हिरालाल किरण कांबळे	३७	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१५/०४/२०१६	राहते घरात, बापुजीबुवा नगर, थेरगाव, पुणे.
४८	२९१/२०१६	भगवान आसमान सोनवणे	३५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१३/१२/२०१६	पहिला मजला, त्रिमुर्ती बिल्डिंग, चौधरी पार्क, वाकड, पुणे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
वाकड पोलीस स्टेशन--चालू						
४९	१०७/२०१६	रामसिंग तुलासिंग राणा	७२	टेरेसवरून उडी मारून आत्महत्या मृत्यू.	१३/०५/२०१६	सफायर पार्क, पार्क स्ट्रीट सोसायटी, वाकड, पुणे
५०	१२८/२०१६	स्नेहा दिपक तरडे	२१	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०४/०६/२०१६	जय मल्हारनगर कॉलनी, नं. १, थेरगाव, पुणे-३३ येथे राहते घरात.
५१	१३०/२०१६	रवी कोंडीबा झोडपे	२४	अपघाती मृत्यू	०६/०६/२०१६	हॅंगिंग ब्रिज रोडवरील लोखंडी पोल, पुनावळे, पुणे
५२	२१२/२०१६	उमेश दिगंबर गोरे	३५	अपघाती मृत्यू	११/०९/२०१६	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे.
५३	९१/२०१६	हिराबाई जगन्नाथ जाधव	८०	पेटता दिवा साडीवर पडून पेट घेतल्याने भाजून अपघाती मृत्यू.	२०/०४/२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे
५४	८८/२०१६	रूपेश मोतीलाल भाटीया	४३	सायकलवरून पडून अपघाती मृत्यू.	१६/०४/२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे
५५	१८२/२०१५	बेवारस पुरुष	अंदाजे ३५	पाण्यात पडून अपघाती मृत्यू.	१४/१०/२०१५	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे.
५६	२०४/२०१६	(१) साईप्रसाद सुनिल गोरवे (२) दिपाली सुनिल गोरवे (३) विठ्ठल सुनिल गोरवे	२ २६ ६	सिलेंडरचा स्फोट होऊन भाजलेने अपघाती मृत्यू.	२६/०८/२०१६ ३०/०८/२०१६ ३१/०८/२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे सुर्या हॉस्पिटल, पुणे सुर्या हॉस्पिटल, पुणे
५७	१३०/२०१५	प्रेरणा समाधान शिंदे	२९	अपघाती मृत्यू	०६/०८/२०१५	मॅक्स निरो हॉस्पिटल, कासारवाडी, पुणे.
५८	१९३/२०१५	प्रसाद प्रभाकर कदम	५६	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२६/१०/२०१५	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे.
५९	६६/२०१५	पुर्बाशा शतनतु दासगुप्ता	२१	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२८/०४/२०१५	आदित्य बिर्ला हॉस्पिटल, चिंचवड.
६०	१५४/२०१५	बबीता अजय दलभंजन	२५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१०/०९/२०१५	पोलीस वसाहत, बि. नं. २८/१३, वाकड, येथे राहते घरात.
६१	१८९/२०१५	लोटन सोनू सुर्यवंशी	६५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२३/१०/२०१५	औंध हॉस्पिटल, पुणे
६२	६७/२०१५	रूपाली पत्रास पंडीत	२९	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२९/०४/२०१५	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
वाकड पोलीस स्टेशन--चालू						
६३	१५०/२०१५	छाया लक्ष्मण कुंभार	३०	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०८/०९/२०१५	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे.
६४	९५/२०१५	बेवारस पुरुष	अंदाजे ४५	१० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या मृत्यू.	२१/०६/२०१५	ससून हॉस्पिटल, पुणे
६५	१६९/२०१५	आजीनाथ भाऊ गणगे	८०	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२८/०९/२०१५	स. नं. ७/१/७४, कविता निवास, गुरुनानक सोसा., साने गुरुजी हायस्कूलचे पाठीमागे, थेरगाव, पुणे.
६६	३९/२०१५	परशुराम हिरालाल गव्हाणे	२४	स्वतः इंजेक्शन घेऊन आत्महत्या मृत्यू.	२२/०३/२०१५	साईज्योती हॉस्पिटलचे टेरेसवर, जनरेटरच्या पत्र्याचे शेडमध्ये, डांगे चौक, थेरगाव, पुणे
६७	२१९/२०१५	विशाल सुरेश मोहिते	३५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२२/१२/२०१५	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे.
६८	७०/२०१६	संदिप सुरेश राकसे	१९	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२१/०३/२०१६	ऑंध हॉस्पिटल, पुणे
६९	५०/२०१४	सुरेश नारायण पाटील	३५	पाण्यात उडी मारून आत्महत्या मृत्यू.	२५/१०/२०१४	थेरगाव गावठाण, जगतापनगर, स्मशान भूमीचे समोर, पवना नदीचे पाण्यात.
७०	२१४/२०१५	प्रकाश शंकर काळे	२८	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१४/१२/२०१५	स. नं. १२/३, स्वराज कॉलनी, पवनानगर, थेरगाव येथे राहते घरात.
७१	२४/२०१५	संदिप सोपान देवकर	२४	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०९/०२/२०१५	पवनानगर, गल्ली नं. ३, थेरगाव, पुणे.
७२	११९/२०१६	संजय किशन शेलार	४५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२७/०५/२०१६	ऑंध हॉस्पिटल, पुणे
७३	७४/२०१६	बन्सी लक्ष्मण गाडे	४५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२५/०३/२०१६	सदगुरु कॉलनी, नं. ३, घर नं. ए-११ शेजारी, दत्त मंदिर रोड, वाकड, पुणे.
७४	२३/२०१६	शिलानंद प्रल्हाद झुंबडे	३५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२५/०१/२०१६	व्हॅटोजिओ सोसायटी, लेबर कॅम्प, वाकड ब्रिजजवळ, वाकड, पुणे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
वाकड पोलीस स्टेशन--चालू						
७५	६३/२०१५	गणेश विठ्ठल गायकवाड	२५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२२/०४/२०१५	भोरडेनगर, शिंदे बिल्डिंग, थेरगाव, पुणे येथे राहते घरात.
७६	१५९/२०१५	दिलीप शामराव मांडवे	४०	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१६/०९/२०१५	दगडू पाटीलनगर, थेरगाव, पुणे येथे राहते घरात.
७७	२२/२०१५	दयानंद सिताराम बत्रा	६०	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०९/०२/२०१५	औंध हॉस्पिटल, पुणे
७८	४१/२०१५	साक्षी अरविंद गौड	११ महिने	अंगावर गरम पाणी पडल्याने भाजून अपघाती मृत्यू.	२५/०३/२०१५	ससून हॉस्पिटल, पुणे
७९	७९/२०१५	जयसिंग गुरुप्रसाद प्रजापती	२२	दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून अपघाती मृत्यू.	२२/०५/२०१५	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे
८०	०१२/२०१५	चंद्रकांत वसंत भुजबळ	५८	दारुचे नशेत पडलेने अपघाती मृत्यू.	२८/०१/२०१५	ससून हॉस्पिटल, पुणे
८१	६०/२०१६	अमर राजु मालपोटे	१७	पाण्यात पडून अपघाती मृत्यू.	०७/०३/२०१६	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे
८२	२१२/२०१५	श्रीनिवास दुर्गाप्रसाद शर्मा	४५	अपघाती मृत्यू	१२/१२/२०१५	आदित्य बिर्ला हॉस्पिटल, चिंचवड
८३	२१०/२०१५	कार्तिक प्रविण चौधरी	१.५	अपघाती मृत्यू	०९/१२/२०१५	औंध हॉस्पिटल, पुणे
८४	६०/२०१५	सोरण रामचंद्र लाल	४०	दारुचे नशेत पडलेने अपघाती मृत्यू.	१९/०४/२०१५	ससून हॉस्पिटल, पुणे
८५	८०/२०१५	सौरभ विलास जानराव	१५	अपघाती मृत्यू	२४/०५/२०१५	औंध हॉस्पिटल, पुणे
८६	१२८/२०१५	शुभांगी दशरथ जगताप	२३	स्टोव्हचा भडका होऊन भाजलेने अपघाती मृत्यू.	१६/०७/२०१५	उपासे सर्जिकल अँड मॅटर्निटी हॉस्पिटल, उमरगा
८७	००७/२०१४	नागेश संपत चौगुले	३१	पाण्यात पडून अपघाती मृत्यू.	०८/०९/२०१४	औंध हॉस्पिटल, पुणे
८८	७३/२०१६	अनु सचिन लामा	५	भाजून अपघाती मृत्यू	२२/०३/२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे
८९	१८१/२०१५	छोटुकुमार जगद राय	२२	तोल जावून खाली पडून डोक्यास मार लागून अपघाती मृत्यू.	२९/०४/२०१५	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे
९०	१२३/२०१५	सारीका राम मालपोटे	३६	भाजून अपघाती मृत्यू	२२/०७/२०१५	ससून हॉस्पिटल, पुणे
९१	१२०/२०१५	पुर्वा सचिन गायकवाड	५	डोक्यास मार लागून अपघाती मृत्यू.	१५/०७/२०१५	ससून हॉस्पिटल, पुणे

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
वाकड पोलीस स्टेशन--चालू						
९२	११९/२०१५	सुदेश विजय सुर्वे	२४	डोक्यास मार लागून अपघाती मृत्यू.	१५/०७/२०१५	संभाजीनगर, अशोका सोसा. रोड, थेरगाव, पुणे
९३	१६४/२०१५	काजल भागवत पालके	१६	झुरळ मारण्याचे औषध पित्याने ताप येवून अपघाती मृत्यू.	२३/०९/२०१५	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे.
९४	३१/२०१५	बेवारस पुरुष	अंदाजे ३०	पाण्यात पडून अपघाती मृत्यू.	२१/०२/२०१५	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे.
९५	१७४/२०१५	अचित शामसुंदर बावलदास	१५	साप चावून अपघाती मृत्यू.	०४/१०/२०१५	औंध हॉस्पिटल, पुणे
९६	२६/२०१६	किसन तुकाराम जायगुडे	३२	पाण्यात पडून अपघाती मृत्यू.	३०/०१/२०१६	औंध हॉस्पिटल, पुणे
९७	१८४/२०१५	वंदना अभिमान गाडे	३७	डोक्यास मार लागून अपघाती मृत्यू.	१८/१०/२०१५	सह्याद्री हॉस्पिटल, बोपोडी, पुणे.
९८	१३१/२०१५	विराज परशुराम पोळ	१.५	डोक्यास मार लागून अपघाती मृत्यू.	०७/०८/२०१५	स. नं. १४१/२, श्रीराम निवास, ताथवडे, ता. मुळशी, जि. पुणे.

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन

१	२५/२०१७	अंबुनिल परनेंदु मुखर्जी	५९	हार्ट अटॅकने मृत्यू	०३/०६/२०१७	मौजे वाकसाई, ता. मावळ, जि. पुणे येथे.
२	२६/२०१७	भगवान सुरेश देवकर	५०	हार्ट अटॅकने मृत्यू	३०/०५/२०१७	मौजे बेहेरगाव, ता. मावळ येथील राहते घरी.
३	२७/२०१७	प्रथमेश प्रमोद शिगवण	२१	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१७/०६/२०१७	मौजे आंबेगाव, ता. मावळ, जि. पुणे येथे चौकसी बंगल्याचे जवळ, पवना धरणाचे पाण्यात.

लोणावळा शहर पोलीस स्टेशन

१	२७/२०१७	किशोर विठ्ठल चौरे	४८	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०४/०६/२०१७	मौजे लोणावळा गावचे हद्दीत घर नं. २६ ई-वॉर्ड, सिद्धार्थनगर, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे.
२	३२/२०१७	अरुण नटवरलाल थानवी	३३	उंचावरून पडून डोके फुटून मृत्यू.	१९/०६/२०१७	मौजे तुंगार्ली, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे गावचे हद्दीत, सि. स. नं. २०७/१/ ब मधील हॉटेल स्वस्तिक इनचे समोर.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
लोणावळा शहर पोलीस स्टेशन--चालू						
३	०१२/२०१७	राकेश ब्रिजकिशोर स्वामी	६४	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मृत्यू.	२४/०३/२०१७	मौजे लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे गावचे हद्दीमध्ये स्वराज्यनगर रेल्वे क्वॉर्टर TY ३२ चे कंपाऊंडमध्ये.
४	१७/२०१६	अंकुश रंजनकुमार प्रसाद सिंग	२४	पाय घसरून २० ते २५ फूट खोल उतारावर घसरत जावून मृत्यू.	१२/०४/२०१६	मौजे खंडाळा गावचे हद्दीत मंकी पॉईंट, खंडाळा, ता. मावळ, जि. पुणे.
५	१६/२०१६	जंगलप्पा तिपन्ना गुंजाळ	४०	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०८/०५/२०१६	रामनगरजवळ टाटा डॅमचे परिसरामध्ये झाडीमध्ये, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे.
६	१३/२०१९६	पतीआवथालच्छा भावसिंग	६०	हृदयविकाराच्या व स्नायूचा व्हायरल आजार होऊन मृत्यू.	०७/०३/२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे
७	३४/२०१५	अनिकेत शहाजी हांडे	२०	पाण्यात बुडून मृत्यू	०५/०७/२०१५	भुशी डॅम, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे.
८	३३/२०१७	पेहर प्रमोद जैन	३.५ वर्षे	न्यूमोनिया या आजाराने मृत्यू.	१७/०६/२०१७	सुर्या हॉस्पिटल, वाकड, पुणे.
९	३९/२०१७	धवल विजयभाई परमार	२४	पाण्यात बुडून मृत्यू	२०/०७/२०१७	तलाव कुरवंडे, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे.

लोहमार्ग पोलीस ठाणे

१	९६/२०१७	अनोळखी पुरुष	३५	रेल्वे अपघाताने	०९/०४/२०१७	लोणावळा रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म नं. १ जवळ, रे. कि. मी. नं. १२८/४.
२	१३७/२०१७	सुधाकर शंकर कारले	५०	रेल्वे अपघाताने	०२/०५/२०१७	तळेगाव रेल्वे स्टेशन, रे. कि. मी. नं. १५२/४५ जवळ.
३	३६/२०१७	चंदनकुमार कांती पाठक	२७	रेल्वे अपघाताने	३०/०१/२०१७	मंकीहील-नागनाथ दरम्यान रे. कि. मी. नं. ११७/०५ बोगदा क्र. ४०.
४	९३/२०१७	कमलेश सौदान बागडी	२५	रेल्वे अपघाताने	१९/०३/२०१७	ससून हॉस्पिटल, पुणे
५	२३१/२०१६	दामोदर बुधान साव	३६	रेल्वे अपघाताने	०८/०८/२०१६	कामशेत रेल्वे स्टेशन, रे. कि. मी. नं. १४८/२४ जवळ, कोणत्यातरी धावते रेल्वे गाडीतून पडून.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
लोहमार्ग पोलीस स्टेशन--चालू						
६	१५४/२०१६	राजु महादेव वीटकर	३४	रेल्वे अपघाताने	२८/०५/२०१६	घोरावाडी ते बेगडेवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान रे. कि. मी. नं. १६१/११ अ मध्ये.
७	२९७/२०१६	विनायक उदय जाधव	२१	रेल्वे अपघाताने	०३/१०/२०१६	तळेगाव रेल्वे स्टेशन, रे. कि. मी. नं. १५५/४ ते १५६/३ चे मध्ये.
८	३१५/२०१६	अनोळखी पुरुष	४२	श्वसनक्रिया व हृदयक्रिया बंद पडून नैसर्गिक मृत्यू.	१६/१०/२०१६	कामशेत रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नं. २ चे रोडजवळ.
९	२९२/२०१६	अनोळखी पुरुष	४५	श्वसनक्रिया व हृदयक्रिया बंद पडून नैसर्गिक मृत्यू.	२९/०९/२०१६	लोणावळा रेल्वे तिकीटघर जवळ.
१०	२५६/२०१६	प्रज्ञेश हिराचंद गायकवाड	१८	रेल्वे अपघाताने	०४/०९/२०१६	लोणावळा रे. कि. मी. नं. १२८/३५ जवळ.
११	३७५/२०१६	शाम शिवराम कांबळे	४२	लीव्हर व न्यूमोनियाचे आजाराने नैसर्गिक मृत्यू.	१३/१२/२०१६	वडगाव रेल्वे स्टेशन येथे
१२	३८९/२०१६	रविंद्र बालाजी गंगावणे	६१	रेल्वे अपघाताने	२१/१२/२०१६	घोरावाडी रेल्वे स्टेशन, गाडी नं. १९३१२ या रेल्वे गाडीची ठोकर लागून.
१३	३२९/२०१६	मंदार वामन भोईर	२४	रेल्वे अपघाताने	२८/१०/२०१६	उपजिल्हा रुग्णालय, कर्जत.
१४	१२०/२०१६	लक्ष्मण बाबुराव विरणक	४०	रेल्वे अपघाताने	१३/०४/२०१७	लोणावळा रे. कि. मी. नं. १२७/२१ बी अप लाईन येथे अपघात.
१५	६२/२०१७	अनोळखी पुरुष	४५	रेल्वे अपघाताने	२४/०२/२०१७	मळवली रे. स्टे. कि. मी. नं. १३६/०.
१६	००३/२०१७	अनोळखी पुरुष	२५	रेल्वे अपघाताने	०२/०१/२०१७	लोणावळा रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र. १ लोकोशेडजवळ.
१७	१२७/२०१७	यशोदा विठ्ठल तिरमारे	८९	रेल्वे अपघाताने	२१/०४/२०१७	रेल्वे हॉस्पिटल, लोणावळा
१८	३८/२०१७	विजय जोसेफ काकडे	५४	रेल्वे अपघाताने	२७/०१/२०१७	पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा.
१९	१२३/२०१७	अनोळखी स्त्री	८०	रेल्वे अपघाताने	१७/०४/२०१७	घोरावाडी रेल्वे स्टेशनजवळ रे. कि. मी. नं. १५९/३९/४० मध्ये.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
लोहमार्ग पोलीस स्टेशन--चालू						
२०	१२५/२०१७	अनोळखी पुरुष	५५ ते ६०	रेल्वे अपघाताने	२०/०४/२०१७	तळेगाव रेल्वे स्टेशनजवळ, रे. कि. मी. नं. १५६/४/५ मध्ये.
२१	१८१/२०१७	राजू खंडू ढाकोळ	५५	रेल्वे अपघाताने	०६/०६/२०१७	लोणावळा-मळवली, रे. कि. मी. नं. १३३/६ जवळ.
२२	११२/२०१७	अनोळखी पुरुष	३५ ते ४०	रेल्वे अपघाताने	०५/०४/२०१७	ठाकूरवाडी-मंकीहील रे. कि. मी. नं. ११६/२६.
२३	३५२/२०१६	उमेश दत्ताराम आमरस्कर	२९	रेल्वे अपघाताने	२८/११/२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे
२४	९३/२०१६	तारा मोहन खळदे	४२	रेल्वे अपघाताने	१६/०४/२०१६	घोरावाडी ते तळेगाव रेल्वे स्टेशन दरम्यान, रे. कि. मी. नं. १५९/३ मध्ये.
२५	१४४/२०१७	राजाराम चेलाजी चौधरी	३०	रेल्वे अपघाताने	०५/०५/२०१७	वडगाव ते कामशेत रेल्वे स्टेशन गेट नं. ४७ जवळ, रे. कि. मी. नं. १५१/२८ मध्ये.
२६	३९१/२०१६	सोमनाथ मुरलीधर सावंत	२२	रेल्वे अपघाताने	०३/१२/२०१६	पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा.
२७	३०८/२०१६	मारुती राम नरसाळे	५९	रेल्वे अपघाताने	१२/१०/२०१६	घोरावाडी रेल्वे स्टेशन अप प्लॅटफॉर्मवर रे. कि. मी. नं. १६०/१४ मध्ये.
२८	१३६/२०१६	अनोळखी पुरुष	३०	नैसर्गिक मृत्यू	१७/०५/२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे
२९	८९/२०१६	अनोळखी पुरुष	३०	रेल्वे अपघाताने	१२/०४/२०१६	मळवली-कामशेत दरम्यान रे. कि. मी. नं. १३९/८-९.
३०	३३४/२०१६	बबन गबळु तळवडे	४०	रेल्वे अपघाताने	०१/११/२०१६	कामशेत रेल्वे स्टेशनजवळ, रे. कि. मी. नं. १४४/३१ मध्ये.
३१	३१९/२०१६	अनोळखी पुरुष	३५	रेल्वे अपघाताने	१९/१०/२०१६	मळवली-कामशेत दरम्यान रे. कि. मी. नं. १४२-४३.
३२	४०४/२०१६	अनोळखी पुरुष	६०	रेल्वे अपघाताने	३१/१२/२०१६	तळेगाव ते वडगाव रेल्वे स्टेशन दरम्यान रे. कि. मी. नं. १५०/६ मध्ये.
३३	३६१/२०१६	अनोळखी पुरुष	४७	रेल्वे अपघाताने	२२/११/२०१६	धारवाडी रेल्वे स्टेशन डाऊन रेल्वे लाईन.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
लोहमार्ग पोलीस स्टेशन--चालू						
३४	२६३/२०१६	अनोळखी स्त्री	५०	रेल्वे अपघाताने	०९/०९/२०१६	वडगाव ते कान्हे फाटा रेल्वे स्टेशन दरम्यान रे. कि. मी. नं. १५०/४८ मध्ये.
३५	३८३/२०१६	अनोळखी पुरुष	७५	रेल्वे अपघाताने	१६/१२/२०१६	रे. कि. मी. नं. १४७/२१ जवळ कान्हे ते कामशेत दरम्यान.
३६	१५/२०१७	अनोळखी पुरुष	५०	रेल्वे अपघाताने	११/०१/२०१७	घोरावाडी ते बेगडेवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान रे. कि. मी. नं. १६१/६ मध्ये.
३७	१८/२०१७	संजय दशरथ काळे	४२	रेल्वे अपघाताने	१२/०१/२०१७	तळेगाव रेल्वे स्टेशन, रे. कि. मी. नं. १५६/८/९ मध्ये.
३८	४६/२०१७	अनोळखी पुरुष	२६	रेल्वे अपघाताने	०९/०२/२०१७	लोणावळा गेट नं. ३४ जवळ, रे. कि. मी. नं. १३०/२३-२५ मध्ये.
३९	३९२/२०१६	सोहेल रफिकुला खान	२१	रेल्वे अपघाताने	२२/१२/२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे
४०	५२/२०१७	अनोळखी पुरुष	३२	रेल्वे अपघाताने	१३/०२/२०१७	कामशेत रे. कि. मी. नं. १४३/२० जवळ.
४१	३७१/२०१६	दयानंदकुमार भिमप्पा मलप्पा	४८	रेल्वे अपघाताने	०१/१२/२०१६	रे. कि. मी. नं. ११६/३०-१२ चे मध्ये गाडी क्र. २२१०५ या धावते रेल्वेतून पडून.
४२	१०१/२०१४	सहादू गणपत थोरवे	७४	रेल्वे अपघाताने	२३/०३/२०१४	वडगाव ते तळेगाव रेल्वे स्टेशन दरम्यान रे. कि. मी. नं. १५५/२१ जवळ.
४३	२८२/२०१६	साबीर उज्जीवलहक अन्सारी	४६	रेल्वे अपघाताने	२१/०९/२०१६	बेगडेवाडी रेल्वे स्टेशनजवळ, रे. कि. मी. नं. १६२/४ मध्ये.
४४	३१/२०१७	सुनिल दत्तात्रय कालेकर	४३	रेल्वे अपघाताने	२३/०१/२०१७	लोणावळा ते खंडाळा दरम्यान रे. कि. मी. नं. १२५/३-४ अप व मिडल रेल्वे लाईनमध्ये.
४५	१५०/२०१७	कांतादेवी गौतम जैन	४०	नैसर्गिक मृत्यू	०९/०५/२०१७	मुंबई-सोलापूर डाऊन सिद्धेश्वर एक्सप्रेस, बोगी नं. १२, कर्जत-लोणावळा दरम्यान.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
लोहमार्ग पोलीस स्टेशन--चालू						
४६	१७७/२०१६	जिवा शिवला चव्हाण	३४	रेल्वे अपघाताने	१६/०६/२०१६	खंडाळा घाट, बोगदा क्र. ४९ मध्ये.
४७	१९९/२०१६	बाळू विष्णू आडे	२८	रेल्वे अपघाताने	१०/०७/२०१६	रेल्वे हॉस्पिटल, लोणावळा
४८	२९३/२०१६	अर्जुन शिवाजी देडे	२१	रेल्वे अपघाताने	३०/०९/२०१६	वडगाव रेल्वे स्टेशन, रे. कि. मी. नं. १५४, गट नं. ४९ जवळ, कोणत्या तरी धावत्या रेल्वे गाडीची ठोकर लागून.
४९	३९४/२०१६	गणेश मल्हारी शेडगे	३२	रेल्वे अपघाताने	२५/१२/२०१६	घोरावाडी रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म नं. २ जवळ, रे. कि. मी. नं. १६० जवळ, लोकल नं. ९९८३६ पुणे-लोणावळा गाडीखाली सापडून.
५०	२८५/२०१५	निलेश संजय ढोणे	१८	रेल्वे अपघाताने	२८/०८/२०१५	बडे हॉस्पिटल, सोमाटणे फाटा, ता. मावळ, जि. पुणे.
५१	३८८/२०१६	राकेश सरकार नरेंद्र सरकार	२५	रेल्वे अपघाताने	२०/१२/२०१६	मळवली-कामशेत दरम्यान रे. कि. मी. नं. १३८/६,८ जवळ.
५२	९२/२०१६	भूषण अनिल महाजन	२२	रेल्वे अपघाताने	१५/०४/२०१६	लोणावळा-मळवली रेल्वे स्टेशन रे. कि. मी. नं. ९२/३४ जवळ, गाडी नं. १२२३ डा. गाडीची ठोकर लागून.
५३	२६२/२०१६	निलप्रभा लक्ष्मण पाकले	५९	रेल्वे अपघाताने	०८/०९/२०१६	लोणावळा रेल्वे स्टेशन, प्लॅट फॉर्म नं. २ वर.
५४	८४/२०१६	नसिर अन्वर मलीक	१८	रेल्वे अपघाताने	०३/०४/२०१६	महावीर हॉस्पिटल, कामशेत
५५	७७/२०१४	प्रविण चंद्रकांत लोळे	३२	रेल्वे अपघाताने	१२/०३/२०१४	रेल्वे हॉस्पिटल, लोणावळा
५६	३११/२०१६	मारुती बाळू ढाकोळ	२७	रेल्वे अपघाताने	१४/१०/२०१६	कामशेत-रेल्वे स्टेशनजवळ, रे. कि. मी. नं. १४५/१ मध्ये.
५७	२०३/२०१६	प्रशांत सुनिल जाधव	२५	रेल्वे अपघाताने	१८/०७/२०१६	बोगदा क्र. ४० मध्ये मंकीहील-नागनाथ रे. कि. मी. नं. ११६/८-९ चे दरम्यान.
५८	३७८/२०१६	रमेशचंद्रजी केशवदत्त चोबे	३३	रेल्वे अपघाताने	१०/१२/२०१६	खंडाळा रे. कि. मी. नं. १२३/१२ जवळ.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
लोहमार्ग पोलीस स्टेशन--चालू						
५९	११/२०१७	अभिजीत अंबाराम पंडित	४०	नैसर्गिक मृत्यू	१९/०३/२०१७	पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस बोगी ०-३ पुणे-लोणावळा दरम्यान.
६०	२७९/२०१६	गणेश राजू राजपूत	२५	रेल्वे अपघाताने	१९/०९/२०१६	लोणावळा रे. कि. मी. नं. १२९/२८ जवळ, १०२९ डा. कोयना एक्सप्रेस गाडीची ठोकर लागून.
६१	२०५/२०१७	महंमद कैफ फारुक पारशी	२०	अपघाती मृत्यू	२८/०६/२०१७	मळवली, कामशेत
६२	२३२/२०१७	बेवारस पुरुष	४०	रेल्वे अपघाताने	१८/०७/२०१७	रे. कि. मी. १३१/०२
६३	२१६/२०१७	अनोळखी पुरुष	३०	रेल्वे अपघाताने	०४/०७/२०१७	रे. कि. मी. १३६/२२
६४	२५२/२०१७	तुषार संजय चिंचोले	२८	रेल्वे अपघाताने	०१/०८/२०१७	रे. कि. मी. ११५/०७
६५	१९९/२०१७	राजेश जोळन	३७	रेल्वे अपघाताने	२४/०६/२०१७	रे. कि. मी. का १४६/१३
६६	१५२/२०१७	छबुबाई पांडुरंग पारखे	६५	रेल्वे अपघाताने	१३/०५/२०१७	रे. कि. मी. १५९/८
६७	२२०/२०१७	राजेशसेन भरतसेन	२३	रेल्वे अपघाताने	०९/०७/२०१७	रे. कि. मी. १५५/४२/४४
६८	१९६/२०१७	अनोळखी पुरुष	३०	रेल्वे अपघाताने	२०/०६/२०१७	रे. कि. मी. १५७/११
६९	३०१/२०१७	बारको राम पवार	४५	रेल्वे अपघाताने	०३/०९/२०१७	रेल्वे हॉस्पिटल, लोणावळा
७०	३००/२०१७	नामदेव हनुमंत कांबळे	४५	रेल्वे अपघाताने	०३/०९/२०१७	रे. कि. मी. १५५/३९
७१	२०३/२०१७	अनोळखी पुरुष	५५	रेल्वे अपघाताने	२६/०६/२०१७	रे. कि. मी. ३१ क कि. मी. नं. १२६/२७ टँकजवळ.
७२	३०९/२०१७	दिपक मुकुंद घाडी	४४	रेल्वे अपघाताने	०७/०९/२०१७	रे. कि. मी. नं. १४४/२४ जवळ.
७३	१९३/२०१७	अनोळखी पुरुष	५५	रेल्वे अपघाताने	१९/०६/२०१७	रे. कि. मी. नं. १३१/१५ जवळ.
७४	२३७/२०१७	अनोळखी पुरुष	५५	रेल्वे अपघाताने	२३/०७/२०१७	रे. कि. मी. नं. १५८/४२
७५	०१२/२०१७	मोहम्मद हामीद सुंदरमन हैदर	२२	रेल्वे अपघाताने	०९/०१/२०१७	रे. कि. मी. १५७/०४
७६	२५९/२०१७	राजेशिंग हरगोविंद सिंग बेस	१८	रेल्वे अपघाताने	२९/०८/२०१७	रे. कि. मी. १२८/२२

वडगाव मावळ पोलीस स्टेशन

१	२५/२०१७	रमेश आनंद पवार	४५	पाण्यात पडून बुडून मृत्यू.	२१/०५/२०१७	मौजे शिवणे गावचे हद्दीत वाळुजवाडी येथे पवना नदीचे पात्रात, ता. मावळ, जि. पुणे.
---	---------	----------------	----	----------------------------	------------	--

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
वडगाव मावळ पोलीस स्टेशन--चालू						
२	२२/२०१७	ज्ञानेश्वर दगडू भोकरे	७०	पाण्यात पडून बुडून मृत्यू.	२९/०४/२०१७	मौजे शिवली गावचे हद्दीत पवना नदीचे पात्रात, ता. मावळ, जि. पुणे.
३	१९/२०१७	शिवाजी किसन ढेकळे	४०	हार्ट अटॅकने मृत्यू	१९/०४/२०१७	मौजे वडगाव गावचे हद्दीत, स. नं. १०६/१, फ्लॅट नं. २०१, श्री समर्थ रेसिडेन्सी, विशाल लॉन्सचे पाठीमागे, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे.
४	१४/२०१७	निता कैवल्य भुते	२९	विषारी ओषध पिऊन मृत्यू	१५/०४/२०१७	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे.
५	००२/२०१७	गिता जयेश पांचाळ	३९	हार्ट अटॅकने मृत्यू	०७/०१/२०१७	पायोनियर हॉस्पिटल, सोमाटणे, ता. मावळ.
६	१३/२०१७	विजय चिंतामण चव्हाण	४२	टेरेसवरून पडून जखमी होऊन मृत्यू.	१२/०४/२०१७	पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा, ता. मावळ.
७	१५/२०१७	राघवन महादु काळे	५५	हार्ट अटॅकने मृत्यू	१६/०४/२०१७	मौजे वडगाव गावचे हद्दीत, आंबेडकर कॉलनी, वडगाव मावळ येथे राहते घरी.
८	२३/२०१७	विलास नारायण मांडेकर	३२	गळफास घेऊन मृत्यू	०४/०५/२०१७	मौजे जांभुळ गावचे हद्दीत, इंद्रायणी हॉटेलचे आराम करणेचे खोलीमध्ये, ता. मावळ, जि. पुणे.

कामशेत पोलीस स्टेशन

१	१६/२०१७	सदानंद सोपान चव्हाण	५८	हार्ट अटॅक आल्याने मृत्यू	०२/०६/२०१७	शिवाजी चौक, रिना बार समोर, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे.
२	२५/२०१७	वैशाली चंद्रकांत रणपिसे	३८	पती निधनामुळे आलेल्या नैराश्यामुळे पेटवून घेतल्याने मृत्यू.	२५/०५/२०१६	वॉर्ड क्र. २५, ससून हॉस्पिटल, पुणे.
३	०१२/२०१७	रेखा नामदेव शिंदे	३५	विषारी ओषध पिल्याने मृत्यू.	१५/०४/२०१७	पायोनियर हॉस्पिटल, सोमाटणे फाटा, ता. मावळ, जि. पुणे.
४	३४/२०१६	तुलेजा भिमा गोनावणे	७०	हार्ट अटॅकने मृत्यू	१५/११/२०१६	मौजे अहीरवडे गावचे हद्दीत, किनारा वृद्धाश्रम येथे, ता. मावळ.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कामशेत पोलीस स्टेशन--चालू						
५	३६/२०१६	शंकर मोतीराम गायकवाड	६५	गळफास घेतल्याने मृत्यू	२४/११/२०१६	कांब्रेनामा, ता. मावळ, जि. पुणे येथे राहते घराचे पाठीमागील पडवीमध्ये.
६	१७/२०१६	रामदास तुकाराम जगताप	६०	वाळलेली फांदी डोक्यात पडून मार लागल्याने मृत्यू.	०५/०४/२०१६	मौजे घोणशेत, ता. मावळ, जि. पुणे येथे राहते घराजवळ.
७	००४/२०१५	समीर ईकबाल तांबोळी	४७	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	२५/०१/२०१५	ए.बी.पी. कंपाऊंड, कुकरेजा बंगलो, स्टेट बँक ऑफ इंडियासमोर, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे.

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन

१	८२/२०१२	शैलेश भिमाजी रावडे	१९	लीव्हरला गंभीर मार लागून व बरगडी फ्रॅक्चर होऊन मृत्यू.	०५/०८/२०१२	पवना हॉस्पिटल, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे.
२	२७/२०१२	मुकेश मुरगडी कुपाई	३७	हृदयविकाराच्या झटक्याने नैसर्गिक मृत्यू.	१९/०३/२०१२	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
३	५५/२०१२	शंकर नारायण मोरमारे	५०	हृदयविकाराच्या झटक्याने नैसर्गिक मृत्यू.	०७/०५/२०१२	खांडगे प्लाझा, तळेगाव स्टेशन, ता. मावळ, जि. पुणे.
४	६७/२०११	नितुश संतेदर रॉय	२२	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०४/०६/२०११	नवलाख उंब्रे, ता. मावळ, जि. पुणे.
५	१२८/२०१०	सुदाम नामदेव जाधव	५२	झाडावरून खाली पडून डोक्यास मार लागून अपघाती मृत्यू.	२३/११/२०१०	पवना हॉस्पिटल, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे.
६	४१/२०१०	(१) वैदना दिलीप चौधरी (२) गजानन किसन बोथे (३) प्रभा शिवपाल मोरवाल	३५ ३५ ४५	वीज पडून अपघाती मृत्यू	२९/०४/२०१०	ससून हॉस्पिटल, पुणे
७	१२४/२००९	वैशाली वसंत कांबळे	२३	अशक्तपणा आलेने आजारी पडून नैसर्गिक मृत्यू.	२६/१२/२००९	ससून हॉस्पिटल, पुणे
८	८६/२००९	रघुनाथ सखाराम खराडे	५५	विषारी औषध पित्याने आत्महत्या मृत्यू.	१२/०९/२००९	पवना हॉस्पिटल, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन--चालू						
९	७९/२०११	शांताराम राजाराम कुडेकर	३५	पाण्यात पडून बुडून अपघाती मृत्यू.	१२/०७/२०११	मौजे नवलाख उंब्रे, ता. मावळ, जि. पुणे गावचे हद्दीत जाधववाडी, ठाकर वस्ती येथील शंकर केदारी यांचे विहिरीचे पाण्यात.
१०	०११/२०१७	दयानंद काशिनाथ कांबळे	४३	अशक्तपणामुळे नैसर्गिक मृत्यू.	०८/०२/२०१७	संयुक्त हॉस्पिटल, सी.आर. पी.एफ. कॅम्प, तळेगाव दाभाडे.
११	६०/२०१६	माधुरी हेमंत पाटील	२३	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१९/०७/२०१६	प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे.
१२	६९/२०१६	मनिषा प्रविणकुमार गांधी	३१	पाण्यात बुडून आत्महत्या मृत्यू.	१२/०८/२०१६	भोई आळी, महादेव मंदिराजवळील पाण्याचे तळ्यात, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
१३	८२/२०१४	भानुदास नारायण झोडगे	६०	हृदयक्रिया बंद पडून नैसर्गिक मृत्यू.	१८/०६/२०१४	नानोली, ता. मावळ, जि. पुणे गावचे हद्दीत, इंद्रायणी नदीकिनारी अंताराम काकडे यांचे इलेक्ट्रिक मोटारीजवळ.
१४	०१०/२०१२	इंद्रजित प्रल्हाद तिखे	४२	भाजून अपघाती मृत्यू	२९/०१/२०१२	मौजे गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे येथे राहते घरी.
१५	१२४/२०१३	अनोळखी पुरुष	अंदाजे ४५ ते ५०	हृदयविकाराच्या झटक्याने नैसर्गिक मृत्यू.	१७/१२/२०१३	भेगडेवाडी रेल्वे स्टेशनचे पाटीमागे, रेल्वे यार्डलगत, शेलार मळा रोड, शेलारवाडी, ता. मावळ, जि. पुणे.
१६	६५/२०१३	संभाजी अंकुश गायकवाड	३५	मेंदूला सूज येऊन नैसर्गिक मृत्यू.	०८/०६/२०१३	वाय. सी. एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे.
१७	००६/२०१३	सागर रामचंद्र दाभाडे	३४	पाण्यात पडून बुडून अपघाती मृत्यू.	०७/०१/२०१३	मौजे तळेगाव दाभाडे गावचे हद्दीत, मेहता यांचे विहिरीमध्ये, जमीन गट नं. ५४०, ता. मावळ, जि. पुणे.
१८	९२/२०१३	रोहन नामदेव करंजे	२०	पाण्यात पडून बुडून अपघाती मृत्यू.	२३/०९/२०१३	गहुंजे क्रिकेट स्टेडियम, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे येथील एका लहान तळ्यात.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन--चालू						
१९	१२३/२०१२	पुनम अशोक लोंढे	२०	विषारी औषध पिल्याने आत्महत्या मृत्यू.	०३/१२/२०१२	वाय. सी. एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे.
२०	८९/२०१२	मणिराम बेचेलाल गुप्ता	५५	दम्याचे आजाराने नैसर्गिक मृत्यू.	२६/०३/२०१२	प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे.
२१	६१/२०१२	हनुमंत नागुवार बाणेवार	१८	पाण्यात बुडून अपघाती मृत्यू.	३०/०५/२०१२	पवना हॉस्पिटल, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे.
२२	७७/२०१२	अनोळखी पुरुष	अंदाजे १७	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	२३/०७/२०१२	नवलाख उंब्रे, ता. मावळ, जि. पुणे.
२३	११३/२०१२	योगेश बाळकृष्ण यादव	२३	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०५/११/२०१२	तळेगाव स्टेशन, ता. मावळ, जि. पुणे येथे राहते घरात.
२४	१११/२०१२	अनोळखी पुरुष	अंदाजे ५५ ते ६०	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	२६/१०/२०१२	मौजे सोमाटणे गावचे हद्दीत पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे रोडवरील सोमाटणे ओव्हरब्रिजचे खाली रोडचे कडेला, ता. मावळ, जि. पुणे.
२५	१३१/२०१३	आनंदा श्रावण कांबळे	६५	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	१०/१२/२०१३	वाय. सी. एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे.
२६	७५/२०१३	सुनिल श्रीपती केदारी	४०	दारुचे अतिसेवनाने नैसर्गिक मृत्यू.	१५/०७/२०१३	घोरवाडी रेल्वे स्टेशन जवळील ओढ्याचे कडेला, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे
२७	३२/२०१३	प्रशांत अशोक कांबळी	४६	हृदय विकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	१०/०३/२०१३	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
२८	४२/२०१३	मल्हारी शंकर धावडे	८५	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	०८/०४/२०१३	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
२९	३४/२०१७	विकासचंद्र छत्रमणी मिश्रा	४०	इलेक्ट्रिक शॉक बसून अपघाती मृत्यू.	२७/०२/२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे
३०	२७/२०१३	विशाल भिकु चुन्नीलाल वाल्मीक	४५	अॅसिड प्राशन करून आत्महत्या मृत्यू	१०/०१/२०१३	ससून हॉस्पिटल, पुणे
३१	७३/२०१२	राजू शिवाजी गोपाळे	३२	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१३/०७/२०१२	पवना हॉस्पिटल, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे.
३२	९९/२०१४	गणेशकुमार शंकर महली	२८	यकृताचे आजाराने नैसर्गिक मृत्यू.	०६/०८/२०१४	ससून हॉस्पिटल, पुणे

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन--चालू						
३३	६२/२०१४	काजल बाळु विटकर	४	चुलीवर गरम पाण्याचे पातेले पडून त्यात भाजून अपघाती मृत्यू.	२८/०३/२०१४	ससून हॉस्पिटल, पुणे
३४	१२३/२०१४	अंकुश नारायण भालेराव	२३	अतिअशक्तपणा व रक्ताक्षयाचे आजाराने नैसर्गिक मृत्यू.	२६/१०/२०१४	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
३५	११४/२०१४	माही सुधाकर पात्रे	८ महिने	हृदयक्रीया बंद पडून नैसर्गिक मृत्यू.	०६/१०/२०१४	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
३६	९४/२०१४	(१) नितीन साधु देडे (२) अनोळखी पुरुष	२० ३५	पाण्यात बुडून अपघाती मृत्यू.	२५/०७/२०१४	ढोरेवाडा येथील गणपती टकले यांचे विहिरीत तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
३७	७९/२०१४	योगीता सिताराम कोळेकर	१७	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१४/०६/२०१४	मौजे आंबी, ता. मावळ, जि. पुणे येथील राहते घरात.
३८	१०१/२०१४	प्रिती पोपट चव्हाण	१८	पाण्यात पडून बुडून अपघाती मृत्यू.	१३/०८/२०१४	मौजे इंदोरी गावचे हद्दीत, इंद्रायणी नदीचे पात्रात.
३९	४८/२०१४	रामजनम पुरुषोत्तम प्रसाद	५६	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	२५/०४/२०१४	समता कॉलनी, मराठेनगर, वराळे, ता. मावळ, जि. पुणे येथील राहते घरात.
४०	१४९/२०१४	शोभा तेदराव भिसे	३५	गॅसचा भडका होऊन भाजून अपघाती मृत्यू.	०१/११/२०१४	ससून हॉस्पिटल, पुणे
४१	४३/२०१४	गोरख भरत ढवळे	३६	हृदयविकाराच्या झटक्याने नैसर्गिक मृत्यू.	१७/०४/२०१४	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
४२	००८/२०१४	वत्सलाबाई किसन बगाडे	७५	हृदयविकाराच्या झटक्याने नैसर्गिक मृत्यू.	१७/०१/२०१४	सेवाधाम हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे.
४३	१२२/२०१४	शिवाजी संभाजी शितोळे	५०	हृदयविकाराच्या झटक्याने नैसर्गिक मृत्यू.	१९/१०/२०१४	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
४४	१३६/२०१४	मंगलदास मारुती यादव	५५	हार्ट अटॅकने नैसर्गिक मृत्यू.	२१/११/२०१४	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन--चालू						
४५	४९/२०१४	कृष्णा सुदामराव मोरे	२३	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२६/०४/२०१४	उर्से गावचे हद्दीत मुंबई ते पुणे एक्सप्रेस हायवे रोडवर, मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटचे टेरेसवर.
४६	१३५/२०१०	भरत नथु शेळार	५८	विषारी औषध पिल्याने आत्महत्या मृत्यू.	१४/१२/२०१०	पवना हॉस्पिटल, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे.
४७	५१/२००८	अनोळखी पुरुष	४५	हार्ट अटॅकने नैसर्गिक मृत्यू.	२०/०६/२००८	कोटेश्वरवाडी येथील खडकुमाता मंदिरासमोर, ता. मावळ, जि. पुणे.
४८	३९/२०१६	केशव मधुकर कव्हर	२४	अपघाती मृत्यू	३०/०९/२०१६	पवना हॉस्पिटल, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे.
४९	२६/२०१६	कुवरजी विरजी चोटलीया	८०	हृदय व गुदद्वाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	२३/०६/२०१६	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
५०	००२/२०१७	प्रमोद श्रीपती तिडके	३५	डोकीस गंभीर दुखापत होऊन अपघाती मृत्यू.	२६/०२/२०१७	अथर्व हॉस्पिटल, तळेगाव
५१	०१०/२०१६	कल्पना नितीन दाभाडे	२५	स्टोव्हा भडका होऊन भाजून अपघाती मृत्यू.	१६/०२/२०१६	मौजे मुंगरूळ गावचे हद्दीत, शेतेवाडी, ता. मावळ, जि. पुणे.
५२	५२/२०१६	विजय खंडू वारिंगे	४०	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०३/१२/२०१६	वारिंगेवाडी, ता. मावळ, जि. पुणे येथे राहते घरात.
५३	३४/२०१६	पार्वती तुकाराम आल्हाट	४०	शिडीवरून पडल्याने डोकीस गंभीर दुखापत होऊन अपघाती मृत्यू.	०४/०७/२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे
५४	१२८/२०१३	सविता दिलीप काळे	२६	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	०५/१२/२०१३	वाय.सी.एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे.
५५	७४/२०१३	अनोळखी स्त्री	१७ ते १८	पाण्यात पडून बुडून अपघाती मृत्यू.	१३/०७/२०१३	तळेगाव दाभाडे गावचे हद्दीत, रेल्वे लाईनचे कडेला, ता. मावळ, जि. पुणे.
५६	१०६/२०१६	कुमार दिनकर कदम	४५	आंधोळीचे पाणी अंगावर पडून भाजून मृत्यू.	०९/१०/२०१३	ससून हॉस्पिटल, पुणे
५७	१२३/२०१३	नारायण हरीभाऊ ठाकर	७०	भाजून अपघाती मृत्यू	१५/१२/२०१३	रणजित पिंगळे यांचे जमीन, गट नं. ३२ मध्ये परंदरवाडी, ता. मावळ, जि. पुणे येथे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन--चालू						
५८	६३/२०१३	मोनाली संजय धनवडे	२०	पाण्यात पडून बुडून अपघाती मृत्यू.	०७/०६/२०१३	वराळे गावचे हद्दीत, इंद्रायणी नदीचे पाण्यामध्ये.
५९	११४/२०१३	शशीकांत ज्ञानेश्वर भेगडे	४५	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	०५/११/२०१३	पवना हॉस्पिटल, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे.
६०	१२६/२०१३	मधुकर बळवंत पंडीत	६०	रक्ताचे जंतूच्या संसर्गाच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	२६/११/२०१३	कमांड हॉस्पिटल, पुणे
६१	८१/२०१३	सावित्रीबाई अंबरचंद शेलार	६०	इलेक्ट्रिक शॉक बसून अपघाती मृत्यू.	२५/०७/२०१३	शेलारवाडी मयताचे शेताचे जवळ, ता. मावळ, जि. पुणे.
६२	३५/२०१४	निलेश तुकाराम शिंदे	३०	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०१/०४/२०१४	मौजे तळेगाव दाभाडे गावचे हद्दीत, भोई आळी तळ्याजवळ, टेम्पो नं. एमएच १४ सीपी ३७८८ चे पाठीमागील हौदात, ता. मावळ, जि. पुणे.
६३	२३/२०१४	राजेशकुमार प्रमोदकुमार दलाल	६०	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	२५/०२/२०१४	पायोनियर हॉस्पिटल, सोमाटणे फाटा.
६४	१४१/२०१४	लक्ष्मण भिकाजी सोनवणे	५३	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	०७/१२/२०१४	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
६५	१२०/२०१५	देवेंद्र सुखराज राठोड	३६	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	२९/११/२०१५	पवना हॉस्पिटल, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे.
६६	३९/२०१४	विमल महादेव वीर	६५	पोटाचे कॅन्सरने मृत्यू	०८/०४/२०१४	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
६७	९४/२०१५	शिला मोहन वाघमारे	३०	स्ट्रोकचा भडका होऊन भाजून अपघाती मृत्यू.	२१/०८/२०१५	ससून हॉस्पिटल, पुणे
६८	१२६/२०१५	युवराज सदाशिव राठोड	२५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२२/१२/२०१५	मौजे परंदरवाडी हद्दीतील धामनकर वस्तीत, रोहिदास दामू धामणकर यांचे खोलीत, ता. मावळ, जि. पुणे.
६९	४३/२०१५	सतिशसिंग छगनसिंग परदेशी	४५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०१/०४/२०१५	मयताचे राहते घरी, ६५२३ तळ्याच्या कडेला, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
७०	४८/२०१५	अरुण किसन ढोरे	५२	हृदयक्रिया व श्वसनक्रिया बंद पडून नैसर्गिक मृत्यू.	१६/०४/२०१५	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन--चालू						
७१	४२/२०१४	विठ्ठल नागनाथ बुट्टेपाटील	५३	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	१७/०४/२०१४	पवना हॉस्पिटल, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे.
७२	१३८/२०१४	शालन राजाराम जंगम	४८	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	०१/१२/२०१४	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
७३	१०२/२०१४	दत्तु गोविंद कोकाटे	६०	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१४/०८/२०१४	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
७४	१२७/२०१४	बाळासाहेब महादेव जाधव	३५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१०/११/२०१४	समता कॉलनी, वराळे, ता. मावळ, जि. पुणे.
७५	००५/२०१४	सुधाकर किसन वाईकर	५८	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	१०/०१/२०१४	सेवाधाम हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे.
७६	२७/२०१४	पियुष दत्तात्रय वायकोळे	१६	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०४/०३/२०१४	यशवंतनगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे. येथील राहते घरात.
७७	४८/२००९	वाजीद अली	७०	डोक्यास मार लागून अपघाती मृत्यू.	२८/०४/२००९	कमांड हॉस्पिटल, पुणे
७८	१३/२०१६	नवनाथ रामदास पवार	३०	मेंदूच्या कॅन्सरचे आजाराने नैसर्गिक मृत्यू.	२६/०२/२०१६	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
७९	०१२/२०१६	राजेंद्र अंबादास पुंडे	४९	पाण्यात पडून बुडून अपघाती मृत्यू.	१९/०२/२०१६	गहुंजे गावचे हद्दीत, पवना नदीच्या पात्रात, स्मशान भूमीजवळ, खडकावर.
८०	९२/२०१६	प्रमोद केशव काठापुरकर	५८	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	०८/११/२०१६	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
८१	१११/२०१६	विनायक नारायण वझे	५९	विषारी औषध पिल्याने आत्महत्या मृत्यू.	२९/१२/२०१६	पुण्याई अपार्टमेंट, भंडारदर्शन कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे राहते घरी.
८२	७०/२०१६	मालन जिलानी शेख	६५	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	१२/०८/२०१६	मौजे कासारसाई, ता. मावळ, जि. पुणे येथील कासारसाई कारखाना येथील घरासमोर.
८३	४२/२०१५	राजु व्यंकप्पा बकरे	३५	पाण्यात पडून बुडून अपघाती मृत्यू.	३१/०३/२०१५	आढले बु. गावचे हद्दीत, गोशाळाजवळ, कन्स्ट्रक्शनचे बांधकामावरील विहिरीत.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन--चालू						
८४	९६/२०१४	काळुराम लक्ष्मण गायकवाड	४८	पाण्यात पडून बुडून अपघाती मृत्यू.	३१/०७/२०१४	पवना हॉस्पिटल, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे.
८५	४६/२०१६	नागेश अनिल आरते	२६	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	०१/०६/२०१६	तळेगाव-चाकण रोड लगत, बांबुचे दुकानामध्ये.
८६	१२१/२०१३	आशाबाई शांताराम उडापे	६८	विषारी औषध पिल्याने आत्महत्या मृत्यू.	०४/१२/२०१३	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
८७	१८/२०१३	गणेश राघु सरोदे	३६	पाण्यात पडून बुडून अपघाती मृत्यू.	२९/०१/२०१३	आंबी गावातील नदीचे पात्रात, ता. मावळ, जि. पुणे.
८८	५४/२०१३	नजमुद्दीन अकबरअली लोखंडवाला.	६८	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	०९/०५/२०१३	मुंबई ते पुणे एसटीमध्ये उर्से टोल नाक्याजवळ, ता. मावळ, जि. पुणे.
८९	८९/२०१३	संगीता आनंद बोरकर	४७	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	११/०९/२०१३	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
९०	१०४/२०१५	नागनाथ म्हसु शिंदे	४५	इलेक्ट्रिक शॉक बसून अपघाती मृत्यू.	१६/०९/२०१५	मौजे शेलारवाडी गावचे हद्दीत मयताचे राहते घरात.
९१	११२/२०१५	पार्वती हेमंतदास हिंगोरानी	८९	रक्तदोष/मनोरुग्णाचे आजारामुळे नैसर्गिक मृत्यू.	२४/०९/२०१५	पूना हॉस्पिटल, पुणे
९२	३५/२०१५	दिलीप नामदेव टेमगिरे	३२	पाण्यात पडून बुडून अपघाती मृत्यू.	२०/०२/२०१५	मौजे कुसगाव गावचे हद्दीत दत्त सत्तू केदारी यांचे विहिरीत, जमीन गट नं. ५०९ मध्ये, ता. मावळ, जि. पुणे.
९३	८३/२०१५	चिंतामणी राणु मुद्दे	७५	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	१८/०७/२०१५	सोमाटणे फाटा, ता. मावळ येथे शेतात.
९४	११९/२०१५	प्रविण शाम नारकर	५६	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	२८/११/२०१५	लॅटिस सिटी, तळेगाव दाभाडे, हरणेश्वर हॉस्पिटल.
९५	२३/२०१४	भीमाबाई ताकप्पा कोरवी	५५	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	१३/०२/२०१५	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
९६	४९/२०१५	विजय पांडुरंग आजणे	३०	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	१७/०४/२०१५	पवना हॉस्पिटल, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन--चालू						
९७	२१/२०१५	रिता जगन्नाथ चव्हाण	३२	रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेऊन त्यात भाजून आत्महत्या मृत्यू.	१२/०२/२०१५	ससून हॉस्पिटल, पुणे
९८	११०/२०१५	हर्षदर नायलिंग काळे	११	उलटीचे कण श्वास नलीकेत अडकून श्वासोच्छवास बंद पडून नैसर्गिक मृत्यू.	२४/१०/२०१५	पाटील हॉस्पिटल, सोमाटणे फाटा.
९९	३९/२०१६	विश्वनाथ नरहर गोन्हे	६५	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	१२/०५/२०१६	पवना हॉस्पिटल, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे.
१००	६१/२०१३	ज्ञानेश्वर नामदेव जाधव	३२	किडणीचे आजाराने नैसर्गिक मृत्यू.	२८/०६/२०१३	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
१०१	८३/२०१३	लक्ष्मण भिमाजी लोले	५६	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	१२/०८/२०१३	पवना हॉस्पिटल, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे.
१०२	९३/२०१३	नमा ऊर्फ अनिता निवृत्ती धामणकर.	३२	इलेक्ट्रिक शॉक बसून अपघाती मृत्यू.	२५/०९/२०१३	उर्से गावचे हद्दीत, राहते घराचे समोर, ता. मावळ, जि. पुणे.
१०३	९७/२०१३	गुलशनकुमार रामकुमार भारती.	४ महिने	न्यूमोनियाचे आजाराने मृत्यू	२६/०८/२०१३	ससून हॉस्पिटल, पुणे
१०४	९१/२०१४	अनिल काळुराम शेंडगे	३०	अपघाती मृत्यू	१५/०७/२०१४	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
१०५	११०/२०१४	जयराम जेम्स सुरीन	२२	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	०७/०९/२०१४	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
१०६	८८/२०१३	काजल रवि मिश्रा	१६	विषारी औषध पिल्याने आत्महत्या मृत्यू.	१८/०७/२०१३	ससून हॉस्पिटल, पुणे
१०७	००१/२०१६	मनमोहन सिंग कबलसिंग साहोय	६३	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	०३/०१/२०१६	पायोनियर हॉस्पिटल, सोमाटणे फाटा.
१०८	४७/२०१६	हिराबाई मारुती सोनवणे	६५	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	०५/०६/२०१६	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
१०९	००६/२०१६	हनुमंतप्पा नागप्पा सोगिहाल	३५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१५/०१/२०१६	भेगडेवाडी, ता. मावळ येथे राहते घरी छताला.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन--चालू						
११०	२३/२०१६	प्रदीप बाजीराव नेवाळे	३५	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	०१/०४/२०१६	सेवाधाम हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे.
१११	४१/२०१६	रूपेश मनोहर शिरसाठ	१६	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१३/०४/२०१४	मौजे तळेगाव दाभाडे गावचे हद्दीत, टेल्को कॉलनी, प्लॉट नं. २२, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
११२	३६/२०१६	शशिकांत हरीभाऊ शहाणे	५०	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	२८/०४/२०१६	हरणेश्वर हॉस्पिटल, तळेगाव स्टेशन.
११३	५१/२०१६	संतोष संभाजी गुंडाळ	३६	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	१४/०६/२०१६	सेवाधाम हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे.
११४	५८/२०१६	शैतनसिंग किसनसिंग चौधरी	३५	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	११/०७/२०१६	मौजे सोमाटणे गावचे हद्दीत, पेट्रोल पंप समोर, ट्रेलर पार्किंगमध्ये, ता. मावळ, जि. पुणे.
११५	६१/२०१६	अमोल अशोक आलाट	३९	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२२/०७/२०१६	मौजे भेगडेवाडी, ता. मावळ, जि. पुणे गावचे हद्दीत रेल्वे स्टेशन डाऊन प्लॅटफॉर्मचे शेजारील टॉयलेटजवळ शेडचे लोखंडी बारला.
११६	१८/२०१६	मुकेश शांताराम येवलेकर	२५	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	११/०३/२०१६	शेलारवाडी, ता. मावळ येथे राहते घरी
११७	२७/२०१६	ज्ञानेश्वर भाऊसाहेब आहिरे	१८	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१२/०४/२०१६	समर्थ हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे.
११८	२६/२०१६	विलास पंडीत खैरनार	४०	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१२/०४/२०१६	मांगल्य प्लॉट, नं. सी-१, साई रेसिडेन्सी, मावळ लॅंड, तळेगाव स्टेशन, ता. मावळ, जि. पुणे येथे राहते घरी.
११९	१७/२०१६	राजकुमारसिंग बच्चु परिहार	३२	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	०८/०३/२०१६	पायोनियर हॉस्पिटल, सोमाटणे फाटा.
१२०	१६/२०१६	वैष्णवी विष्टल जाधव	११	इलेक्ट्रिक शॉक बसून अपघाती मृत्यू.	०६/०३/२०१६	समर्थ हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे.
१२१	२२/२०१५	कैलास भिमराव गायगोले	४८	पाण्यात उडी मारून बुडून अपघाती मृत्यू.	११/०२/२०१५	इंटल अँक्व्युअल बिल्डिंग सिस्टम प्रा. लि. शेजारील दगडी खाणीचे पाण्यात.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन--चालू						
१२२	०१०/२०१५	रोहीत रसिकलाल पारेख	५८	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	१३/०१/२०१५	रक्तदाबाचे आजारामुळे हार्ट अ‍ॅटॅकने नैसर्गिक मृत्यू.
१२३	३१/२०१५	नागेश्वरीदेवी शिवपुजन राम	६०	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	०२/०३/२०१५	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
१२४	८९/२०१५	अशोक कालुराम शेळके	१९	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	११/०८/२०१५	साळुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे येथील राहते घरात.
१२५	९९/२०१६	रामु तपनो	४०	हार्ट अ‍ॅटॅकने नैसर्गिक मृत्यू.	०४/११/२०१६	कडोलकर कॉलनी, प्लॉट नं. २०, गुरुमेह अपार्टमेंट समोरील रोडवर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
१२६	११२/२०१६	विजय पंढरीनाथ सोनवणे	३५	स्ट्रोकचा भडका होऊन भाजून अपघाती मृत्यू.	१७/१०/२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे
१२७	७१/२०१६	अनिलकांत जयवंत वैष्णव	७२	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	१६/०८/२०१६	तळेगाव जनरल हॉस्पिटल
१२८	२२/२०१७	भगवान किसन साठे	४५	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	१४/०३/२०१७	नॅशनल हेवी कंपनी, गेट नं. २ जवळ, तळेगाव दाभाडे, ता. मावळ.
१२९	६५/२०१६	जतिन भुपेंद्र परमार	२९	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	२६/०७/२०१६	पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा, ता. मावळ, जि. पुणे येथे.
१३०	२०/२०१७	उषा राजु ओसवाल	४२	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	१४/०३/२०१७	राहते घरी
१३१	३३/२०१७	प्रतिभा भैया शितोळे	२७	गळफास घेऊन हृदयक्रिया बंद पडून मृत्यू.	०६/०४/२०१७	सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे.
१३२	००९/२०१७	निलम पांडुरंग गुजर	२१	गळफास घेऊन मृत्यू	०२/०२/२०१७	तळेगाव दाभाडे गावचे हद्दीतील श्रीनगरी शॉपिंग सेंटर खांडगे पेट्रोल पंपासमोर, रूम नं. ५, ता. मावळ, जि. पुणे येथे राहत्या घरात बेडरूममध्ये.
१३३	६२/२०१६	शर्वी सचिन जोशी	७ महिने	श्वसनाच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	१५/०७/२०१५	सुर्या हॉस्पिटल, वाकड, जि. पुणे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन--चालू						
१३४	५७/२०१७	नाजरेथ लुकस रॉड्रीक्स	७९	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	१५/०६/२०१७	तळेगाव दाभाडे, जनरल हॉस्पिटल, ता. मावळ, जि. पुणे.
१३५	७७/२०१६	रोहिणी श्रीकांत वठार	२६	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२२/०८/२०१६	फ्लोरा सिटी, प्लॉट नं. क्यू १/१०१, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथे राहते घरी.
१३६	५९/२०१५	भास्कर शंकर फडके	८०	पाण्यात बुडून मृत्यू	२६/०५/२०१५	पाण्यात बुडून हृदय बंद पडून मृत्यू.
१३७	७९/२०१३	रितेश यशवंत मोरे	१९	थंडीपात व श्वास घेण्याच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	१९/०६/२०१३	ससून हॉस्पिटल, पुणे
१३८	११/२०१५	भारती सुखदेव गराडे	३५	स्टोव्हाचा भडका होऊन त्यामध्ये भाजून अपघाती मृत्यू.	१५/०५/२०१५	पायोनियर हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे.
१३९	१०५/२०१६	सहादु गणपत कांबळे	८०	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	०८/१२/२०१६	मौजे जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
१४०	७७/२०१६	रोहिणी चंद्रकांत वाठारे	२६	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	२२/०८/२०१६	फ्लोरासिटी प्लॉट नं. क्यू १/१०१, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
१४१	७१/२०१७	शंकर हिरामण शिंदे	२६	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	२१/०८/२०१७	तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटल, ता. मावळ, जि. पुणे.
१४२	७२/२०१४	राजाराम ऊर्फ राजु गुलाब भेगडे	४६	झाडावरून पडून डोकीस मार लागून अपघाती मृत्यू.	०४/०६/२०१४	मौजे तळेगाव, ता. मावळ, जि. पुणे गावचे रणजीतसिंह दाभाडे कॉलनी, सर्व्हे नं. ६५२३ येथे मयताचे राहते घरासमोर.
१४३	३०/२०१७	अनोळखी पुरुष	३० ते ३५	पाण्यात बुडून मृत्यू	३१/०३/२०१७	शेलारवाडी स्मशान भूमी, नदी पात्रात.
१४४	३९/२०१७	शरद शिवाप्पा शेटी	४०	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	०९/०४/२०१७	उर्से, ता. मावळ, जि. पुणे.
१४५	७३/२०१६	बबलू भाऊ पारखी	१९	क्षय रोगाच्या (टी.बी.) आजाराने मृत्यू.	१३/०७/२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे
१४६	८२/२०१६	संतोष रूपा चौधरी	४७	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	०२/१०/२०१६	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन--चालू						
१४७	१५/२०१७	विलास झिप्पा निगळे	३८	ब्रेन ट्युमरचे आजाराने मृत्यू	०६/०५/२०१७	वाय. सी. एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे.
१४८	२४/२०१६	प्रसाद ऊर्फ केतन काकासाहेब लहाकर.	२१	गळफास घेऊन मृत्यू	०२/०६/२०१६	माळवाडी येते राहते घरी, ता. मावळ, जि. पुणे.
१४९	४९/२०१६	मोहनराव दुनय्या रेड्डी	४३	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	१४/११/२०१६	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.
१५०	२५/२०१६	सुदाम प्रभाकर बधाले	३८	गळफास घेऊन मृत्यू	०४/०६/२०१६	बधालेवाडी, ता. मावळ, जि. पुणे.
१५१	०११/२०१७	संभाजी बळीराम बनसोडे	५०	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	०४/०४/२०१७	तळेगाव जनरल हॉस्पिटल
१५२	००४/२०१७	मोनाली बंडू कांबळे	१७	गळफास घेऊन मृत्यू	०३/०३/२०१७	कातवी, ता. मावळ, जि. पुणे.
१५३	३३/२०१६	अनिल गोविंद शिंदे	५५	विषारी औषध पिल्याने मृत्यू.	३०/०७/२०१६	तळेगाव सेवाधाम हॉस्पिटल, ता. मावळ, जि. पुणे.
१५४	४३/२०१६	शंकर बाळु काळे	२१	पाण्यात बुडून मृत्यू	१०/१०/२०१६	वराळे, ता. मावळ, जि. पुणे.
१५५	३७/२०१६	महंमद अल्ताफ अन्सारी	३०	अपघाती हेड इंज्युरीने मृत्यू.	०३/०९/२०१६	आंबळे टायर दुकान, ता. मावळ, जि. पुणे.
१५६	४१/२०१६	अनिता गोपाळ शेलार	४९	पाण्यात बुडून मृत्यू	०३/१०/२०१६	इंदोरी गावात, इंद्रायणी नदीचे पाण्यात.
१५७	०१०/२०१५	पल्लवी प्रविण ओव्हाळ	३ दिवस	फुफ्फुसातील न्यूमोनियाचे आजारामुळे मृत्यू.	२३/१०/२०१७	वाय. सी. एम. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे.
१५८	००८/२०१७	व्यंकटराव अंबादास वाडेकर	५०	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	२५/०३/२०१७	एक्झरबिया साईट, आंबी, ता. मावळ, जि. पुणे.
१५९	००७/२०१५	कल्पना दत्तात्रय लांडगे	१४	विषारी औषध पिल्याने मृत्यू.	२६/१०/२०१७	जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.

पौड पोलीस स्टेशन

१	११६/२०१६	विशाल देवनाथ गोडाम	१३	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू.	०६/१२/२०१६	दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे.
२	००४/२०१६	आरती सचिन पवार	१९	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू.	१०/०१/२०१६	राहत्या घरात, काळवण, ता. मावळ, जि. पुणे.
३	३१/२०१५	मारुती कृष्णा भामे	६८	विषारी औषध पिल्याने आत्महत्या मृत्यू.	०९/०४/२०१५	भुकूम गावचे हद्दीत, टी. टू. पंपाचे मागे, टेकडीवर.

परिशिष्ट--चालू

१ २ ३ ४ ५ ६ ७

पौड पोलीस स्टेशन--चालू

४	५१/२०१५	छाया दयानंद नाडे	२४	विषारी औषध पिल्याने मृत्यू.	०६/०६/२०१५	नवले हॉस्पिटल, पुणे
५	१६/२०१७	सुनील नामदेव साळुंखे	४८	दारूच्या अतिसेवनाने हृदयविकाराचा झटका येऊन नैसर्गिक मृत्यू.	२०/०२/२०१७	ग्रामीण रुग्णालय, पौड
६	७५/२०१५	मदन दत्तात्रय घवी	५८	हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू	३०/०८/२०१५	सह्याद्री हॉस्पिटल, कोथरुड, पुणे.
७	४६/२०१६	संदीप गुलाब ढोरे	३२	मेंदूला किंवा फुफ्फुसाला सूज येऊन मृत्यू.	२९/०४/२०१६	सह्याद्री हॉस्पिटल, कोथरुड, पुणे.
८	४७/२०१६	छगन भुजंगराव मोगल	३५	पाण्यात बुडून मृत्यू	०९/०५/२०१६	मौजे मारणेवाडी गावचे हद्दीत पाण्याच्या बंधान्यात, ता. मुळशी, जि. पुणे.
९	११३/२०१६	भगवान बाबुराव जगताप	२२	जंतूसंसर्ग व इन्फेक्शन होऊन मृत्यू.	२४/०७/२०१६	ससून हॉस्पिटल येथील वॉर्डेत, पुणे
१०	०४/२०१७	पुष्पा पांडुरंग साठे	३८	पाण्यात बुडून मृत्यू	०३/०१/२०१७	शेतातील गावकीचे विहिरीमध्ये, ता. मुळशी, जि. पुणे.
११	००१/२०१७	नारायण भिवाजी कामखेडे	६०	हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू	२०/०५/२०१६	सह्याद्री हॉस्पिटल, पुणे
१२	१२५/२०१६	भाऊ बाबुराव मानकर	८५	हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू	०५/१२/२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे

सुभाष भागडे,

उपविभागीय दंडाधिकारी,

मावळ-मुळशी, उपविभाग पुणे.

मावळ-मुळशी, १ फेब्रुवारी २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक सपोआवि-२/अ. म. प्रसिद्धी/८९५/२०१८.--सहायक पोलीस आयुक्त, विभाग-२ कार्यालय, सोलापूर शहर या विभागातील (१) सदर बझार (२) विजापूर नाका (३) सलगर वस्ती पोलीस ठाणेकडील क्रिमिनल प्रोसिजर कोड, कलम १७४ प्रमाणे दाखल असलेल्या खालील अकरमात मृत्यूबाबतची यादी (अ. क्र. ००१ ते १०९) महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

परिशिष्ट

अ.क्र.	पोलीस स्टेशनचे नाव	अ. म. र. क्र.	वय	मयताचे नाव	मयताचे गाव, पत्ता	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण	पोलीस स्टेशन जावक क्रमांक	पोलीस स्टेशन जावक दिनांक
१	वि. नाका	१०२/२०१७	५४	दुशंता पुंडलिक माने	५७ भीमाईनगर, वि. रोड, सोलापूर.	१३/११/२०१७	अंतर्गत रक्तस्राव होऊन नैसर्गिक मयत.	२१३/२०१८	०९/०१/२०१८
२	लोहमार्ग, सोलापूर	७२/२०१६	३५	परशुराम पिरप्पा गरडे	मु. पो. कडबागाव, ता. अक्कलकोट.	२४/०९/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	३०३/२०१७	१८/०२/२०१७
३	लोहमार्ग, सोलापूर	३०/२०१६	२६	एक अनोळखी पुरुष	नाव, पत्ता समजून येत नाही	११/०४/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	९५०/२०१७	०६/०६/२०१७
४	लोहमार्ग, सोलापूर	९८/२०१६	२८	एक अनोळखी पुरुष	नाव, पत्ता समजून येत नाही	२८/१२/२०१७	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	४९१/२०१७	३०/०६/२०१७
५	लोहमार्ग, सोलापूर	८८/२०१६	५५	एक अनोळखी पुरुष	नाव, पत्ता समजून येत नाही	०३/११/२०१६	टीबीचे आजाराने नैसर्गिक मयत.	७६०/२०१७	०४/०५/२०१७
६	लोहमार्ग, सोलापूर	९७/२०१६	६५	चंद्रशेखर शिवप्पा तालीकोटी	१०७, सुशीलनगर, विजापूर रोड, सोलापूर.	१८/१२/२०१६	लीव्हरचे आजाराने नैसर्गिक मयत.	६६७/२०१७	२४/०४/२०१७
७	लोहमार्ग, सोलापूर	६८/२०१६	२५	एक अनोळखी पुरुष	नाव, पत्ता समजून येत नाही	११/०९/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	१३४६/२०१७	१९/०७/२०१७
८	लोहमार्ग, सोलापूर	९५/२०१६	७०	एक अनोळखी पुरुष	नाव, पत्ता समजून येत नाही	१२/१२/२०१६	न्मोनियाचे आजाराने नैसर्गिक मयत.	७०३/२०१७	२७/०४/२०१७
९	लोहमार्ग, सोलापूर	१६/२०१६	६०	मल्लीनाथ आप्पासाव कामल्ली	कुलाली, ता. अफजलपूर, जि. गुलबर्गा.	२८/०२/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	१५९०/२०१७	२५/०८/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१०	लोहमार्ग, सोलापूर	६५/२०१६	एक अनोळखी पुरुष	६०	नाव, पत्ता समजून येत नाही	२०/०८/२०१६	टीबीचे आजाराने नैसर्गिक मयत.	१०६४/२०१७	२०/०६/२०१७
११	लोहमार्ग, सोलापूर	८४/२०१६	एक अनोळखी स्त्री	६५	नाव, पत्ता समजून येत नाही	२२/१०/२०१६	टीबीचे आजाराने नैसर्गिक मयत.	६६९/२०१७	२४/०४/२०१७
१२	लोहमार्ग, सोलापूर	६७/२०१६	एक अनोळखी स्त्री	४५	नाव, पत्ता समजून येत नाही	०१/०९/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	१५९२/२०१७	२५/०८/२०१७
१३	लोहमार्ग, सोलापूर	४५/२०१६	बसवराज शिवशंकर नलवार	५०	भीमाशंकर, शहाबा, गुलबर्गा.	३०/०५/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	१६०४/२०१७	२५/०८/२०१७
१४	लोहमार्ग, सोलापूर	७३/२०१६	श्रीशैल शिवशरण आतनुरे	२९	भारतरत्न इंदिरानगर, ७० फूट रोड, सोलापूर.	२६/०९/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	१५९३/२०१७	२५/०८/२०१७
१५	लोहमार्ग, सोलापूर	०२/२०१६	नारायण महादेव टेंगळे	६५	२१०, रेवणसिद्धेश्वरनगर, होटिंगी रोड, सोलापूर.	०२/०१/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	१५९५/२०१७	२५/०८/२०१७
१६	लोहमार्ग, सोलापूर	२६/२०१६	एक अनोळखी पुरुष	४५	नाव, पत्ता समजून येत नाही	२७/०३/२०१६	रेल्वेतून पडून अपघाती मयत.	१५९६/२०१७	२५/०८/२०१७
१७	लोहमार्ग, सोलापूर	४८/२०१६	बलराम सायपा जेलजे	३५	चाकोतेनगर, जुना विडी घरकुल, सोलापूर.	१४/०६/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	१५९८/२०१७	२५/०८/२०१७
१८	लोहमार्ग, सोलापूर	५९/२०१६	राजू बसपा गोरे	५०	१४३/४४, रेल्वे लाईन, कोनापुरे चाळ, सोलापूर.	२९/०७/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	७९६/२०१७	१०/०५/२०१७
१९	लोहमार्ग, सोलापूर	९८/२०१६	एक अनोळखी पुरुष	५०	नाव, पत्ता समजून येत नाही	२७/०७/२०१६	काचावर पडून अपघाती मयत.	१६०३/२०१७	२५/०८/२०१७
२०	लोहमार्ग, सोलापूर	५३/२०१६	देवीदास काशीनाथ भोसले	६५	६०, रामवाडी, सोलापूर	०९/०७/२०१६	रेल्वेतून पडून अपघाती मयत.	१५९७/२०१७	२५/०८/२०१७
२१	लोहमार्ग, सोलापूर	७७/२०१६	बाळकृष्ण पुरुषोत्तम बोगा	३०	१८३८, दत्तनगर, सोलापूर	१२/१०/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	१३५०/२०१७	१९/०७/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२२	लोहमार्ग, सोलापूर	९०/२०१६	कैलास इंद्रजीत काळे	४७	से. क्रि. कॉ. नं. १, सोलापूर	१३/११/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	१०६६/२०१७	२०/०६/२०१७
२३	लोहमार्ग, सोलापूर	५१/२०१६	एक अनोळखी पुरुष	४५	नाव, पत्ता समजून येत नाही	०६/०७/२०१६	टीबीचे आजाराने नैसर्गिक मयत.	१३५६/२०१७	१९/०७/२०१७
२४	लोहमार्ग, सोलापूर	०९/२०१६	एक अनोळखी पुरुष	६५	नाव, पत्ता समजून येत नाही	०५/०२/२०१६	न्यूमोनियाचे आजाराने नैसर्गिक मयत.	१३४५/२०१७	१९/०७/२०१७
२५	लोहमार्ग, सोलापूर	१२/२०१६	एक अनोळखी पुरुष	४५	नाव, पत्ता समजून येत नाही	१३/०२/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	१७७६/२०१७	१९/०७/२०१७
२६	लोहमार्ग, सोलापूर	११/२०१६	एक अनोळखी पुरुष	६५	नाव, पत्ता समजून येत नाही	१३/०२/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	१७७५/२०१७	२१/०९/२०१७
२७	लोहमार्ग, सोलापूर	५४/२०१६	एक अनोळखी पुरुष	६०	नाव, पत्ता समजून येत नाही	१०/०७/२०१६	टीबीचे आजाराने नैसर्गिक मयत.	१७७३/२०१७	२१/०९/२०१७
२८	लोहमार्ग, सोलापूर	३७/२०१६	एक अनोळखी पुरुष	३८	नाव, पत्ता समजून येत नाही	१९/०४/२०१६	रेल्वेतून पडून अपघाती मयत.	१६०१/२०१७	२५/०८/२०१७
२९	लोहमार्ग, सोलापूर	७६/२०१६	धनाजी अंबादास सरवळे	४८	जय मल्हारनगर, बाळे, सोलापूर.	०७/१०/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	४१४४/२०१७	११/०३/२०१७
३०	लोहमार्ग, सोलापूर	१५/२०१६	एक अनोळखी पुरुष	६२	नाव, पत्ता समजून येत नाही	२७/०२/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	१३४४/२०१७	१९/०७/२०१७
३१	विजापूर नाका	९७/२०१७	बाबुराव सटवाजी सोलापुरे	४०	कल्याणनगर, भाग-२, जुळे सोलापूर.	०४/११/२०१७	डोकीस मार लागून अपघाती मयत.	११३/२०१८	०५/०१/२०१८
३२	विजापूर नाका	९२/२०१७	राजु किसन जाधव	३९	१४५, सिद्धेश्वरनगर, जि. प. समोर, सोलापूर.	२३/१०/२०१७	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	१००४७/२०१७	२०/१२/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
३३	विजापूर नाका	११/२०१७	नलीनी पोपट गायकवाड	५८	२४४ कल्याणनगर, भाग-१, सोलापूर.	२३/१०/२०१७	हृदयविकाराच्या झटक्याने नैसर्गिक मयत.	१००४८/२०१७	२०/१२/२०१७
३४	विजापूर नाका	६९/२०१७	दयानंद जगन्नाथ बहीर	२९	चंडक मळा, इंचगिरी मठाजवळ, सोलापूर.	१०/०८/२०१६	रोगर नावाचे औषध पिवून आत्महत्या मयत.	१५४/२०१८	०६/०१/२०१८
३५	सदर बझार	७२/२०१६	शेखर श्रीधर दिवाण	५३	४७, बालाजी हौसिंग सोसा., कुमठा नाका, सोलापूर.	१६/०५/२०१६	दुर्घर आजाराने नैसर्गिक मयत.	१२३६९/२०१७	११/११/२०१७
३६	सदर बझार	४१/२०१७	सय्यद उस्मान शेख	४२	इ-१५, मोदी हुडको, सोनीनगर, सोलापूर.	१४/०४/२०१७	दारुच्या व्यसनामुळे नैसर्गिक मयत.	१२३६८/२०१७	११/११/२०१७
३७	सदर बझार	१४७/२०१६	रेश्मा प्रभाकर अंदोनिकर	२३	उजनी कॉलनी, गुरुनानक नगर.	०६/११/२०१६	फुफुसाचे आजाराने नैसर्गिक मयत.	५४७२/२०१७	२९/०९/२०१७
३८	सदर बझार	१४१/२०१६	कुवरसिंह सुबेलाल तिलगाम	३१	कटगी, पो. कदई, ता. बैहर, जि. बालाघाट, राज्य मध्य प्रदेश.	१९/१०/२०१६	फुफुस व मेंदूच्या आजाराने नैसर्गिक मयत.	९६६८/२०१७	२७/०९/२०१७
३९	विजापूर नाका	१०/२०१७	संतोष प्रभुलिंग ऊर्फ प्रभाकर कोरे.	४०	हतुरेवस्ती, सोलापूर	२६/०१/२०१८	फुफुसाचे आजाराने नैसर्गिक मयत.	२४७/२०१८	१०/०१/२०१८
४०	सदर बझार	१२८/२००४	सिताबाई सुर्यकांत लोंढे	५०	८०, सिद्धार्थनगर, सोलापूर	२८/११/२००४	किडनीचे आजाराने नैसर्गिक मयत.	७०१/२०१८	२७/०१/२०१८
४१	सदर बझार	०९/२००३	वसिम झहिर नदाफ	०९	मौलाली चौक, शास्त्रीनगर, सोलापूर.	४/०२/२००३	स्टोव्हाचा भडका होऊन भाजून अपघाती मयत.	६९८/२०१८	२७/०१/२०१८
४२	सदर बझार	११/२००३	मधुबाला शंकर डांगे	--	७८७, शिंदे चौक, सोलापूर	९/०२/२००३	मधुमेहाचे आजाराने नैसर्गिक मयत.	६९९/२०१८	२७/०१/२०१८
४३	सदर बझार	६९/२००४	एक अनोळखी पुरुष	--	नाव, पत्ता समजून येत नाही	३१/०५/२००५	अज्ञात वाहनाचे धडकेने अपघाती मयत.	७००/२०१८	२७/०१/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
४४	सदर बझार	०७/२००३	देवबा उमाजी साठे	--	शासकीय दूध डेअरी कर्मचारी वसाहत, सोलापूर.	०४/०२/२००३	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	६१७/२०१८	२७/०१/२०१८
४५	विजापूर नाका	१४/२०१७	अनिता शशिकांत गवळी	५०	अमृतनगर, वि. रोड, सोलापूर.	२७/१०/२०१७	न्यूमोनियाचे आजाराने नैसर्गिक मयत.	६२८/२०१८	३०/०१/२०१८
४६	विजापूर नाका	१९/२०१७	उमाकांत गणपत नारायणकर	६१	वि. नाका, झो. पट्टी नं. १, सोलापूर.	०७/११/२०१७	बाथरूममध्ये पाय घसरून पडून डोकीस मार लागून अपघाती मयत.	६२७/२०१८	३०/०१/२०१८
४७	विजापूर नाका	१५/२०१७	बिल्यानी मलकारी कांबळे	४६	मु. पो. भंडारकवटे, ता. द. सोलापूर, सोलापूर.	२८/१०/२०१७	क्षयरोगाने नैसर्गिक मयत	६२६/२०१८	३०/०१/२०१८
४८	सलगर वस्ती	०२/२०१७	दाजी शामराव गुंड	७२	डोंगगाव, ता. उ. सोलापूर	२९/०१/२०१७	वृद्धापकाळाने नैसर्गिक मयत.	२८७/२०१८	३०/०१/२०१८
४९	सलगर वस्ती	०७/२०१७	विशाल यल्लप्पा क्षीरसागर	२८	भोजप्पा तांडा, कवठे रोड, सोलापूर.	१२/०४/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	२८५/२०१८	३०/०१/२०१८
५०	विजापूर नाका	१२/२०१६	एक अनोळखी पुरुष, एक अनोळखी पुरुष, एक अनोळखी पुरुष, एक अनोळखी पुरुष, तिपण्णा उर्फ परशुराम गुंडप्पा कल्लोळी.	४० ४ ५ ४५ ४०	नाव व पत्ता समजून येत नाही नाव व पत्ता समजून येत नाही नाव व पत्ता समजून येत नाही नाव व पत्ता समजून येत नाही खाजानगर, ताजबावडी, जि. विजापूर, राज्य कर्नाटक.	१२/०२/२०१६	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	६९०/२०१८	०१/०२/२०१८
५१	सलगर वस्ती	२०/२०१७	एक अनोळखी स्त्री	७०	नाव व पत्ता समजून येत नाही	१९/०८/२०१७	न्यूमोनियाचे आजाराने नैसर्गिक मयत.	३०१/२०१८	०३/०२/२०१८
५२	सलगर वस्ती	२६/२०१७	बसव्हाबाई सायबन्ना शिंगे	८०	गणेशनगर तांडा, ता. उ. सोलापूर, सोलापूर.	२४/०८/२०१७	डोकीस मार लागून अपघाती मयत.	३०६/२०१८	०३/०२/२०१८
५३	विजापूर नाका	३७/२०१३	लक्ष्मण गोविंद साठे	५३	३५७, म्हाडा कॉलनी, वामननगर, जुळे सोलापूर.	२८/०५/२०१२	विजेवा शॉक लागून अपघाती मयत.	९६९/२०१८	१२/०२/२०१८

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
५४	विजापूर नाका	४९/२०१५	एक अनोळखी पुरुष	५०	नाव व पत्ता समजून येत नाही	२७/०४/२०१५	आजाराने नैसर्गिक मयत	९७०/२०१८	१२/०२/२०१८
५५	विजापूर नाका	३१/२०१२	भिमा लक्ष्मण नरळे	७०	एसआरपीएफ कॅम्प, सोलापूर.	१३/०५/२०१२	बीपी व शुगरचे आजाराने नैसर्गिक मयत.	९६८/२०१८	१२/०२/२०१८
५६	विजापूर नाका	३२/२०१२	एक अनोळखी पुरुष	५५	नाव व पत्ता समजून येत नाही	१७/०५/२०१२	कोणत्यातरी दुर्घटने आजाराने नैसर्गिक मयत.	९६७/२०१८	१२/०२/२०१८
५७	विजापूर नाका	१५/२०११	एक अनोळखी पुरुष	५५	नाव व पत्ता समजून येत नाही	१५/०३/२०११	कोणत्यातरी दुर्घटने आजाराने नैसर्गिक मयत.	९६६/२०१८	१२/०२/२०१८
५८	विजापूर नाका	७९/२०११	कमला धर्मा घोडके	१९	गुरुनाथ दत्तनगर, जुळे सोलापूर.	१५/१२/२०११	स्वतः जाळून घेऊन आत्महत्या मयत.	९६५/२०१८	१२/०२/२०१८
५९	विजापूर नाका	३३/२००९	अजित नारायण चव्हाण	१७	कमलानगर, विजापूर रोड, सोलापूर.	०४/०७/२००९	पाण्यात बुडून अपघाती मयत.	९६४/२०१८	१२/०२/२०१८
६०	विजापूर नाका	२४/२००९	प्रकाश वालु राठोड	०८	मद्रे तांडा, ता. उ. सोलापूर, सोलापूर.	१२/०५/२००९	झाडावरून पडून अपघाती मयत.	९६३/२०१८	१२/०२/२०१८
६१	विजापूर नाका	८४/२००८	अंबिका रवी कोंडूर	१९	नीलमनगर, १०७/१, सोलापूर	०५/०८/२००८	झटक्यामुळे आजाराने नैसर्गिक मयत.	९६२/२०१८	१२/०२/२०१८
६२	विजापूर नाका	६४/२००८	चौद (पूर्ण नाव माहीत नाही)	४५	शिगडगाव, ता. द. सोलापूर	०४/०६/२००८	उष्माघातामुळे नैसर्गिक मयत.	९६१/२०१८	१२/०२/२०१८
६३	विजापूर नाका	११२/२००८	मदन वसंत सोनवने	३८	माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	०९/१२/२००८	हायपर टेंशनमुळे नैसर्गिक मयत.	९६०/२०१८	१२/०२/२०१८
६४	विजापूर नाका	१०६/२००८	गुरुबसया रामय्या तिपणवार	६०	मु. पो. जमखंडी, कडकोळ	०८/११/२००८	विषारी औषध पिवून आत्महत्या मयत.	९५९/२०१८	१२/०२/२०१८
६५	विजापूर नाका	९२/२००८	भिमण्णा बाळु नरोटे	६०	ता. जत, जि. सांगली	३१/०८/२००८	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	९५८/२०१८	१२/०२/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
६६	विजापूर नाका	९१/२००८	कविता बनसिद्ध पाटील	२८	साईनाथनगर, नई जिंदगी, सोलापूर.	२९/०८/२००८	स्टोव्हा भडका होऊन भाजून अपघाती मयत.	९५७/२०१८	१२/०२/२०१८
६७	विजापूर नाका	९०/२००८	एक अनोळखी पुरुष	२५	नाव व पत्ता समजून येत नाही	२८/०८/२००८	पाण्यात बुडून अपघाती मयत.	९५६/२०१८	११/०२/२०१८
६८	विजापूर नाका	०१/२०११	संगीता प्रदीप देशमुख	३६	मंत्रचंडक इस्टेट, आसरा, सोलापूर.	३१/१२/२०१०	स्वतः रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या मयत.	११२१/२०१८	१६/०२/२०१८
६९	विजापूर नाका	८१/२००८	प्रल्हाद पिला सरवदे	५१	यु. २९, बॉम्बे पार्क, जुळे सोलापूर.	०८/०७/२००८	पाय घसरून पडून अपघाती मयत.	११२०/२०१८	१६/०२/२०१८
७०	विजापूर नाका	८३/२००८	व्यंकटेश अंबाजी मुकुल	३५	ताई चौक, निलमनगर, सोलापूर.	३१/०७/२००८	फिट्सच्या आजाराने नैसर्गिक मयत.	१११८/२०१८	१६/०२/२०१८
७१	विजापूर नाका	२५/२००९	नागेश बाबासाहेब जाधव	१७	हचुरे वस्ती, सोलापूर	१८/०५/२००९	पाण्यात बुडून अपघाती मयत.	१११७/२०१८	१६/०२/२०१८
७२	विजापूर नाका	५३/२०१०	सुचिता योगीराज खरे	३८	मंगल रेसिडेन्सी, फेज-२, सोलापूर.	२३/०६/२०१०	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	१११६/२०१८	१६/०२/२०१८
७३	विजापूर नाका	७४/२००९	मनोहर प्रल्हाद सिंधन	६०	कुमठा गाव, सोलापूर	२३/१२/२००९	दारू पिवून नैसर्गिक मयत.	१११५/२०१८	१६/०२/२०१८
७४	विजापूर नाका	६३/२००८	मिलींद वसंतराव नगरकर	५६	त्रिमूर्तीनगर, ब्लॉक नं. ४७, सोलापूर.	३०/०५/२००८	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	१११४/२०१८	१६/०२/२०१८
७५	विजापूर नाका	१६/२०१३	दिगंबर रूर्फ किशोर हणमंत रत्नपारखे.	४९	९ वी चंद्रकलानगर, जुळे सोलापूर, सोलापूर.	१७/०३/२०१३	ओषध पिवून आत्महत्या मयत.	१११३/२०१८	१६/०२/२०१८
७६	विजापूर नाका	४५/२००९	चंद्रकला अशोक गायकवाड	२५	नेहरूनगर, सोलापूर	१८/०८/२००९	हृदयविकाराचे झटक्याने नैसर्गिक मयत.	१११२/२०१८	१६/०२/२०१८
७७	विजापूर नाका	२७/२०१६	संजय आनंद कोळी	२९	विजापूर नाका, झो. पट्टी १, सोलापूर.	१३/०४/२०१६	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	११०९/२०१८	१६/०२/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
७८	विजापूर नाका	४९/२०१५	एक अनोळखी पुरुष	५०	नाव, पत्ता समजून येत नाही	२७/०४/२०१५	उपासमारीने नैसर्गिक मयत.	११४०/२०१८	१७/०२/२०१८
७९	विजापूर नाका	३१/२०१७	प्रमीला शिवकुमार इटगीकर	४७	द्वारकानगर, ओम गर्जना चौक, सोलापूर.	२३/०४/२०१७	किडनीचे आजाराने नैसर्गिक मयत.	१११९/२०१८	१६/०२/२०१८
८०	विजापूर नाका	३१/२००९	प्रदीप मल्लीकार्जुन बिराजदार	२४	जुळे सोलापूर, सोलापूर	२१/०६/२००९	विष पिवून आत्महत्या मयत.	१०९६/२०१८	१५/०२/२०१८
८१	विजापूर नाका	१०४/२००८	गणार अमीनसो शेख	२७	विजापूर नाका, झो. पट्टी नं. २, सोलापूर.	०३/११/२००८	पाण्यात बुडून आत्महत्या मयत.	१०९५/२०१८	१५/०२/२०१८
८२	विजापूर नाका	०७/२००९	सुधीर मोतीराम कटकधोंड	५५	७२, वसंतनगर, सोलापूर	१२/०२/२००९	हृदयविकाराचे झटक्याने नैसर्गिक मयत.	१०९४/२०१८	१५/०२/२०१८
८३	विजापूर नाका	५१/२०१०	नारायण संभाजी जगताप	८०	रुबीनगर, जुळे सोलापूर	१५/०६/२०१०	हृदयविकाराचे झटक्याने नैसर्गिक मयत.	१०९३/२०१८	१५/०२/२०१८
८४	विजापूर नाका	७०/२०१६	भमबहादुर बलबहादुर क्षेत्री	५६	राजारामनगर, नवी सांगवी, पुणे.	२०/०८/२०१६	मधुमेहाचे आजाराने नैसर्गिक मयत.	१०९२/२०१८	१५/०२/२०१८
८५	विजापूर नाका	९४/२०१०	दशरथ सिताराम कांबळे	६०	प्रसादनगर, जुळे सोलापूर	०१/१२/२०१०	अशक्तपणामुळे नैसर्गिक मयत.	१०९१/२०१८	१५/०२/२०१८
८६	विजापूर नाका	०३/२०१०	शारुख महंमद पानगल	१६	ग. ह. झो. पट्टी, सोलापूर	१४/०२/२०१०	विषबाधा होऊन नैसर्गिक मयत.	१०९०/२०१८	१५/०२/२०१८
८७	विजापूर नाका	५६/२०१२	अलका सुभाष ननावरे	३८	शाहूनगर, वि. रोड, सोलापूर.	१४/०८/२०१२	स्टोव्हा भडका होऊन भाजून अपघाती मयत.	१०६४/२०१८	१४/०२/२०१८
८८	विजापूर नाका	६२/२०१७	आरती हरेद्र पवार	२५	कल्याणनगर, आसरा चौक, सोलापूर.	०१/०८/२०१७	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	१०५८/२०१८	१४/०२/२०१८
८९	सदर बझार	७५/२००५	एक अनोळखी पुरुष	६०	नाव, पत्ता समजून येत नाही	२५/०७/२००५	टी.बी.चे आजाराने नैसर्गिक मयत.	११५८/२०१८	१३/०२/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
९०	सदर बझार	६९/२००५	एक अनोळखी पुरुष	६५	नाव, पत्ता समजून येत नाही	१०/०७/२००५	टी.बी.चे आजाराने नैसर्गिक मयत.	११५७/२०१८	१३/०२/२०१८
९१	सदर बझार	७७/२००५	एक अनोळखी पुरुष	५०	नाव, पत्ता समजून येत नाही	२९/०७/२००५	टी.बी.चे आजाराने नैसर्गिक मयत.	११५९/२०१८	१३/०२/२०१८
९२	सदर बझार	७९/२००६	एक अनोळखी मुलगी	०६	नाव, पत्ता समजून येत नाही	०८/०८/२००५	टी.बी.चे आजाराने नैसर्गिक मयत.	११६०/२०१८	१३/०२/२०१८
९३	सदर बझार	१४७/२०१०	एक अनोळखी पुरुष	६०	नाव, पत्ता समजून येत नाही	२९/११/२००५	टी.बी.चे आजाराने नैसर्गिक मयत.	११६१/२०१८	१३/०२/२०१८
९४	सदर बझार	६१/२००५	एक अनोळखी पुरुष	४५	नाव, पत्ता समजून येत नाही	३०/०६/२००५	न्यूमोनियाचे आजाराने नैसर्गिक मयत.	११५६/२०१८	१३/०२/२०१८
९५	सदर बझार	०२/२००५	एक अनोळखी पुरुष	२५	नाव, पत्ता समजून येत नाही	०७/०१/२००५	न्यूमोनियाचे आजाराने नैसर्गिक मयत.	११५४/२०१८	१३/०२/२०१८
९६	सदर बझार	५४/२००५	एक अनोळखी पुरुष	५०	नाव, पत्ता समजून येत नाही	०४/०६/२००५	टी.बी.चे आजाराने नैसर्गिक मयत.	११५५/२०१८	१३/०२/२०१८
९७	विजापूर नाका	२६/२०१५	शिवाजी शंकर येळवे	६४	संतोषनगर, जुळे सोलापूर	०३/०३/२०१५	स्वतः अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन भाजून आत्महत्या मयत.	१०७२/२०१८	१४/०२/२०१८
९८	विजापूर नाका	२१/२०११	मल्लीकार्जुन विवेनसिद्ध पांडरे	३६	औराद, ता. द. सोलापूर	१२/०४/२०११	मोटरसायकल स्लीप होऊन पडून मार लागून अपघाती मयत.	१०७१/२०१८	१४/०२/२०१८
९९	विजापूर नाका	२१/२०१३	धोंडुराम भिमशा चौगुले	५५	बनसिद्धनगर, सोरेगाव, सोलापूर.	०७/०४/२०१३	दारूचे नशेत पडून मार लागून अपघाती मयत.	१०७०/२०१८	१४/०२/२०१८
१००	विजापूर नाका	६३/२०१०	चोखा श्रीपती कांबळे	३१	१०८, नालंदानगर, जुळे सोलापूर.	१५/०२/२०१८	मेंदूत रक्तस्राव होऊन नैसर्गिक मयत.	१०६९/२०१८	१४/०२/२०१८

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१०	विजापूर नाका	५९/२०१०	रूपा विद्याधर पन्हाळनंदे	३०	कमलानगर, वि. रोड, सोलापूर.	०१/०८/२०१०	कॅन्सरच्या आजाराने नैसर्गिक मयत.	१०६८/२०१८	१४/०२/२०१८
१०२	विजापूर नाका	३१/२०१०	रत्नाबाई गणपत शिंदे	६०	वि. नाका, झो. पट्टी नं. २, सोलापूर.	१५/०४/२०१०	हृदयविकाराचे झटक्याने नैसर्गिक मयत.	१०६७/२०१८	१४/०२/२०१८
१०३	विजापूर नाका	२४/२०१३	मच्छींद्र कष्णाप्पा पांचाळ	६०	वि. नाका, झो. पट्टी नं. १, सोलापूर.	१३/०४/२०१३	वाहनाचे धडकेने अपघाती मयत.	१०६६/२०१८	१४/०२/२०१८
१०४	विजापूर नाका	४८/२०१४	फुलाबाई बापु ओहोळ	८७	बेघर हौ. सोसायटी, वि. रोड, सोलापूर.	०२/०७/२०१४	जखमेमध्ये सेप्टिक होऊन नैसर्गिक मयत.	१०६५/२०१८	१४/०२/२०१८
१०५	सलगार वस्ती	०३/२०१८	रामु तुळजाराम जाधव	४५	से. फ्रि. कॉ. नं. ६, सोलापूर	०१/०२/२०१८	लीव्हरचे आजाराने नैसर्गिक मयत.	५९४/२०१८	२६/०२/२०१८
१०६	विजापूर नाका	१०३/२०१७	श्रीरामहरी माऊराव गायकवाड	६७	९, सुंदरमनगर, वि. रोड, सोलापूर.	१६/११/२०१७	लीव्हरचे आजाराने नैसर्गिक मयत.	४५८/२०१८	२२/०१/२०१८
१०७	सलगार वस्ती	३०/२०१७	अर्चना सुर्यकांत वाघमारे	२९	१९०, थोबडे वस्ती, देवांग नाका, सोलापूर.	१३/१२/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	५९५/२०१८	२६/०२/२०१८
१०८	विजापूर नाका	७१/२०१७	केतकी केदारलींग हिरेमठ	२२	४७३, कसबा गल्ली, अक्कलकोट, जि. सोलापूर.	२१/०८/२०१७	तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या मयत.	१३६३/२०१८	२७/०२/२०१८
१०९	विजापूर नाका	८७/२०१७	बलमीम बाजीराव मोसले	८०	२५, बॉम्बे पार्क, रुबीनगर, सोलापूर.	११/१०/२०१७	हृदयविकाराचे झटक्याने नैसर्गिक मयत.	१३६४/२०१८	२७/०२/२०१८

एम. बी. सकळे,

विशेष कार्यकारी दंडाधिकारी
तथा सहायक पोलीस आयुक्त,
विभाग-२, सोलापूर.

सोलापूर, १२ मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक सपोअवि-२/अ. म. प्रसिद्धी/८९६/२०१८.--सहायक पोलीस आयुक्त, विभाग-२ कार्यालय, सोलापूर शहर या विभागातील (१) सदर बझार (२) विजापूर नाका (३) सलगर वस्ती पोलीस ठाणेकडील क्रिमिनल प्रोसिजर कोड, कलम १७४ प्रमाणे दाखल असलेल्या खालील अकरमात मृत्युबाबतची यादी (अ. क्र. ००१ ते ६३) महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

परिशिष्ट

अ.क्र.	पोलीस स्टेशनचे नाव	अ. म. र. क्र.	मयताचे नाव	वय	मयताचे गाव, पत्ता	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण	पोलीस स्टेशन जावक क्रमांक	पोलीस स्टेशन जावक दिनांक
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	सदर बझार	१५२/२०१६	सौ. संगीता काशीनाथ म्हेत्रे	२४	जगजीवन राम झोपडपट्टी, मोदी खाना, सोलापूर.	२३/११/२०१६	फुफुसांला सूज येऊन नैसर्गिक मयत.	६५६२/२०१७	११/०७/२०१७
२	विजापूर नाका	३०/२०१७	सौ. शालीनी संजय सोनावणे	४०	संदरमनगर, वि. रोड, सोलापूर.	१०/०४/२०१७	हृदयाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	४५४८/२०१७	१३/०७/२०१७
३	विजापूर नाका	३८/२०१७	अमेरुनिता अल्लाबख शेख	७५	आनंदनगर, प्लॉट नं. १, मंजरेवाडी, सोलापूर.	०२/०७/२०१७	स्टोव्हचा भडका होऊन अपघाती मयत.	४५४७/२०१७	१३/०७/२०१७
४	विजापूर नाका	४९/२०१२	मनकाबाई देसु राठोड	७०	घोडा ताडा, ता. द. सोलापूर	१५/०७/२०१२	हार्निया, हृदय व मेंदूच्या आजाराने नैसर्गिक मयत.	४४२०/२०१७	०९/०७/२०१७
५	विजापूर नाका	१२०/२०१५	सिद्राम सुभाष कानाडे	४९	हतुर वस्ती, सोलापूर	१४/११/२०१५	रोग फवारणी औषध पिवून अपघाती मयत.	४४२१/२०१७	०९/०७/२०१७
६	विजापूर नाका	४८/२०१५	सदाशिव सिद्धाप्पा शेवगार	४२	राऊत गल्ली, जुळे सोलापूर	२६/०४/२०१५	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	४४१९/२०१७	०९/०७/२०१७
७	विजापूर नाका	३२/२०१५	श्रीशैल गुरुलिंग देसाई	४५	सुभाषनगर, सोलापूर	२५/०३/२०१५	डोकीस मार लागून अपघाती मयत.	४४१८/२०१७	०९/०७/२०१७
८	विजापूर नाका	५२/२०१५	नागम्मा व्यंकटेश हडपत	१६	श्रीमलगे वस्ती, लोकू ताडा, सोलापूर.	१०/०५/२०१५	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	४४१७/२०१७	०९/०७/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
९	विजापूर नाका	५८/२०१६	राजकुमार मसाजी कांबळे	४०	हचुर गाव, ता. द. सोलापूर	०१/०७/२०१६	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	४४१४/२०१७	०९/०७/२०१७
१०	विजापूर नाका	७१/२०१६	तमबहादुर बलबहादुर क्षत्री	५६	राजारामनगर, नवीन सांगवी, पुणे.	२०/०८/२०१६	डायबेटिसच्या आजाराने नैसर्गिक मयत.	४१८६/२०१७	२८/०६/२०१७
११	विजापूर नाका	२५/२०१५	शेखर शिवानंद महत	२१	मु. खुदावाडी, ता. तुळजापूर सोलापूर.	२८/०२/२०१५	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	४४१५/२०१७	०९/०७/२०१७
१२	सदर बझार	१३९/२०१६	एक अनोळखी पुरुष	६५	कळून येत नाही	१५/१०/२०१६	टी. बी. च्या आजाराने नैसर्गिक मयत.	६६५९/२०१७	१५/०७/२०१७
१३	सदर बझार	१०३/२०१६	द्वारकाबाई श्रीपती पवार	२५	मार्डी, ता. उ. सोलापूर	१९/०७/२०१६	विषारी औषध पिवून आत्महत्या मयत.	६६५८/२०१७	१५/०७/२०१७
१४	विजापूर नाका	३२/२०१७	दादाराव अंबाजी कोरे	४०	शेळगी, उ. सोलापूर	--	फुफुसाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	५००३/२०१७	२५/०७/२०१७
१५	विजापूर नाका	८२/२०१६	मुबारक ईलाही निगेवाण	२४	कल्याणनगर, भाग-३, सोलापूर.	२८/०८/२०१७	डोकीस मार लागून अपघाती मयत.	४१६५/२०१७	२६/०८/२०१७
१६	विजापूर नाका	५८/२०१७	सरोज प्रल्हादराव जोशी	८५	अ-आनंदवन, आरटीओ ऑफिसजवळ, सोलापूर.	२८/०८/२०१७	हृदयाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	५१६८/२०१७	२६/०८/२०१७
१७	विजापूर नाका	०९/२०१७	माहेमद हुसेन महबुबसाहब पटवेकर.	५५	शिवगंगानगर, नई जिंदगी, सोलापूर.	२२/०८/२०१७	डोकीस मार लागून अपघाती मयत.	५८७७/२०१७	०८/०८/२०१७
१८	विजापूर नाका	६७/२०१७	सुरेख सिद्राम कोळी	५०	२९, मोदी खाना, सोलापूर	२४/०७/२०१७	हृदयाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	४८८५/२०१७	२१/०७/२०१७
१९	विजापूर नाका	४६/२०१७	श्रीशैल चंद्रकांत कोरे	३६	एल-१४, सहवासनगर जुळे सोलापूर.	२४/०७/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	४८४१/२०१७	१९/०७/२०१७
२०	विजापूर नाका	०७/२०१७	गायत्री हरी पवाडे	४०	बी-०९, सपना हौ. सोसायटी, सोलापूर.	२४/०७/२०१७	कॅन्सर व न्यूमोनियाचे आजाराने नैसर्गिक मयत.	४६६०/२०१७	१७/०७/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२१	सलगर वस्ती	१३/२०१७	पुष्पा ऊर्फ मंगल दिपक सिताफळे.	२९	नागराळे गल्ली, सलगर वस्ती, डोणगाव रोड, सोलापूर.	२६/०७/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	२४३५/२०१७	२५/०७/२०१७
२२	सलगर वस्ती	०५/२०१७	रकमोदिदन बाबलाल शेख	७५	कवठेगाव, ता. उ. सोलापूर	२६/०७/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	२४३३/२०१७	२५/०७/२०१७
२३	सलगर वस्ती	०४/२०१७	सुमन मधुकर भुईटे	६५	डोणगाव, उ. सोलापूर	२६/०७/२०१७	पाण्यात बुडून आत्महत्या मयत.	२४३४/२०१७	२५/०७/२०१७
२४	विजापूर नाका	११९/२०१५	स्नेहा विजयकुमार पनशेट्टी	२१	३१७, स्वामी विवेकानंदनगर, हत्तुरे वस्ती, सोलापूर.	११/११/२०१५	भाजून झालेल्या जखमांमुळे अपघाती मयत.	६२२०/२०१७	०८/०९/२०१७
२५	सलगर वस्ती	२५/२०१७	सुधा गोपाल गायकवाड	५५	सेटलमेंट फ्री कॉलनी, नं. ०४, सोलापूर.	२४/०८/२०१७	हृदयाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	३०८५/२०१७	०६/०९/२०१७
२६	विजापूर नाका	४४/२०१७	हिराबाई धनसिंग राठोड	६०	कमलानगर, वि. रोड, सोलापूर.	१३/०६/२०१७	डोक्यास झालेल्या जखमेमुळे अपघाती मयत.	६६३०/२०१७	२५/०९/२०१७
२७	विजापूर नाका	४१/२०१७	दुरगाबाई शरणाप्पा वाघमारे	७०	आम्रपाली चौक, जुना वि. नाका, सोलापूर.	०७/०६/२०१७	डोक्यात अंतर्गत रक्तस्राव होऊन नैसर्गिक मयत.	६६२९/२०१७	२५/०९/२०१७
२८	विजापूर नाका	५५/२०१७	आनंद दिनकरराव काथळीकर	३४	सरस्वती विहार, गजानन नगर, सोलापूर.	११/०७/२०१७	मेंदू व फुफुसांचे कर्करोगाने नैसर्गिक मयत.	६६०२/२०१७	२५/०९/२०१७
२९	विजापूर नाका	६४/२०१७	तात्याबा गोविंद कांबळे	६२	१३५, निर्मिती विहार, वि. रोड, सोलापूर.	०९/०८/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	६६९५/२०१७	२७/०९/२०१७
३०	विजापूर नाका	५४/२०१७	दिनेश देसु रजपुत	४५	१७/३४, वसंतराव नाईक नगर, सोलापूर.	१०/०७/२०१७	हृदयाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	६६९७/२०१७	२७/०९/२०१७
३१	विजापूर नाका	१२/२०१७	जनाबाई रंगनाथ शेळके	५१	ग्रुप नं. १०, सोरेगाव, वि. रोड, सोलापूर.	०६/०२/२०१७	हृदयाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	६९५२/२०१७	१०/१०/२०१७
३२	विजापूर नाका	७४/२०१७	बाबुराव शिवप्पा शिंदगे	७२	घर नं. ८२/ब, मिरा पंप हो. सोसा., वि. रोड, सोलापूर.	१०/०९/२०१७	फिनिल नावाचे औषध पिवून आत्महत्या मयत.	८०१०/२०१७	२५/१०/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
३३	सदर बझार	१३१/२०१७	एफ.सी.एच. पदमा कासीम सागेडा.	३	मदिना चौक, सहारा हॉटेल समोर, नई जिंदगी, सोलापूर.	१५/१०/२०१६	डोकीस अंतर्गत जखम होऊन मयत.	८२९७/२०१७	२५/१०/२०१७
३४	सदर बझार	०७/२०१७	चंद्रभागा कर्मया म्हेत्रे	६५	ब्लॉक नं. २०, रूम नं. १५४, बापुजीनगर, सोलापूर.	२६/०१/२०१७	पाण्यात बुडून आत्महत्या मयत.	९२७३/२०१७	२५/१०/२०१७
३५	सदर बझार	३७/२०१७	अनोळखी इसम	५२	नाव, पत्ता समजून येत नाही	०७/०४/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	९२७५/२०१७	२५/१०/२०१७
३६	सदर बझार	५०/२०१७	अनोळखी इसम	४५	नाव, पत्ता समजून येत नाही	३०/०४/२०१७	डोकीस आतील बाजूस मार लागून अपघाती मयत.	८२९८/२०१७	२५/१०/२०१७
३७	सदर बझार	३१/२०१७	भारत गोपाळ ढसाळ	७०	घर नं. २६३, उ. स. ब. सोलापूर.	३०/०३/२०१७	फुफुसाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	९२७४/२०१७	२५/१०/२०१७
३८	सदर बझार	४४/२०१७	शिवपुत्र ऊर्फ शिवा भिमन्ना डोके.	४५	घोडगे वस्ती, सोलापूर	२०/०४/२०१७	फुफुसाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	९२७८/२०१७	२५/१०/२०१७
३९	सदर बझार	३८/२०१७	पदमा जयप्रकाश कोंडापूरी	६५	८३, कुमारस्वामीनगर, नीलमनगर, एमआयडीसी, सोलापूर.	०८/०४/२०१७	डोक्यात रक्तस्राव होऊन अपघाती मयत.	९२७६/२०१७	२५/१०/२०१७
४०	सदर बझार	४३/२०१७	सुलाचना नरसप्पा सज्जन	४०	उ. स. ब. सरस्वती चौक, सोलापूर.	१९/०४/२०१७	डोकीस मार लागून अपघाती मयत.	९२७७/२०१७	१३/०९/२०१७
४१	सदर बझार	१३०/२००८	मौलाली अ लतीफ शेख	२१	राहुल गांधी झोपडपट्टी, सोलापूर.	२०/१०/२०१७	फुफुसाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	११०१०/२०१७	२५/१०/२०१७
४२	सदर बझार	७६/२०१७	विश्वास देवीदास मोरे	३३	१४, कुमार चौक, फॉरेस्ट, सोलापूर.	२८/०७/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	९७५९/२०१७	२५/१०/२०१७
४३	सदर बझार	५२/२०१७	डॉ. संजय आत्माराम गायकवाड.	६०	लाईफलाईन हॉस्पिटल, विकासनगर, सोलापूर.	११/०५/२०१७	हृदयाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	९२७९/२०१७	२५/१०/२०१७

४४	सलगर वस्ती	१७/२०१७	धोंडीबा भगवान गेजगे	६७	औसे पाटील वस्ती, आमराई सोलापूर.	२७/०६/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	३५६०/२०१७	२४/१०/२०१७
४५	सलगर वस्ती	१०/२०१७	राजाराम भिमराव नगलगाय	७७	२०३६, रामवाडी, पारशी बंगला, सोलापूर.	२६/०५/२०१७	चूमोनियाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	३५३६/२०१७	१८/१०/२०१७
४६	विजापूर नाका	६०/२०१७	मोहन वालू राठोड	५६	नेहरूनगर, वि. रोड, सोलापूर.	३०/०७/२०१७	हृदयाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	६७४३/२०१७	२९/०९/२०१७
४७	विजापूर नाका	७२/२०१७	सौ. अफिन फैय्याज मुजावर	२०	राजीव गांधीनगर, भवानी पेठ, सोलापूर.	०६/०९/२०१७	फुफुसाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	६८२५/२०१७	०४/१०/२०१७
४८	विजापूर नाका	८१/२०१७	सुरेख शिवाजी नाईक	६०	कल्याणनगर, भाग-१, सोलापूर.	२८/०९/२०१७	रेल्वेच्या धडकेने डोकीस मार लागून मयत.	९०५६/२०१७	३१/१०/२०१७
४९	विजापूर नाका	७७/२०१७	नागेश दिगंबर कोरे	५८	७, गणेश सोसा., जुळे सोलापूर.	१८/०९/२०१७	रेल्वेच्या धडकेने अपघाती मयत.	९०५५/२०१७	३१/१०/२०१७
५०	सलगर वस्ती	२१/२०१७	योगेश नंदकिशोर राजगुरू	३०	रोहिदासनगर, देगाव, ता. उ. सोलापूर.	०६/०८/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	३६५५/२०१७	०२/११/२०१७
५१	विजापूर नाका	८३/२०१७	शंकर चनबसप्पा कारे	८०	५८, बसवेश्वरनगर, नई जिंदगी, सोलापूर.	०४/१०/२०१७	चूमोनियाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	९०९७/२०१७	३१/१०/२०१७
५२	विजापूर नाका	६८/२०१७	विनोद महादेव गायकवाड	४५	३०, बसवेश्वरनगर, नई जिंदगी, सोलापूर.	१३/०८/२०१७	मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन नैसर्गिक मयत.	९०५४/२०१७	३१/१०/२०१७
५३	सलगर वस्ती	१६/२०१७	दत्तात्रय बाबुराव यादव	६५	जुनी लक्ष्मी चाळ, सोलापूर	१८/०६/२०१७	फुफुसाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	३७४९/२०१७	१०/११/२०१७
५४	सलगर वस्ती	२८/२०१७	शांताबाई शिवाजी पडसळकर	५५	गणेशनगर, पडसाळकर वस्ती, सोलापूर.	२४/०९/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	३७५०/२०१७	१०/११/२०१७
५५	सलगर वस्ती	१२/२०१७	इंदुबाई सुखदेव गायकवाड	४५	भिमनगर, देगाव, सोलापूर	०५/०६/२०१७	विषबाधा होऊन अपघाती मयत.	३७६२/२०१७	११/११/२०१७

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
५६	सलगर वस्ती	०८/२०१७	जयश्री मासा गायकवाड	४८	भिमनगर, देगाव, सोलापूर	१४/०५/२०१७	न्यूमोनियाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	३७७६/२०१७	१३/११/२०१७
५७	सलगर वस्ती	१४/२०१७	अनोलखी पुरुष जातीचे	२४ ते २५	नाव, पत्ता समजून येत नाही	१३/०६/२०१७	रेवेच्या धडकेने अपघाती मयत.	३८०३/२०१७	१७/११/२०१७
५८	सदर बझार	१०६/२०१७	सुजीतकुमार व्ही. एस.	३६	सिलीद विठ्ठल ईन्काड चेगरुल, जि. अल्हापूर रा.	१८/१०/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	१२७१३/२०१७	१७/११/२०१७
५९	विजापूर नाका	८६/२०१७	अजयसिंग राम राठोड	४२	आदित्यनगर, वि. रोड, सोलापूर.	०८/१०/२०१७	यकृताच्या आजाराने नैसर्गिक मयत.	९४२४/२०१७	२२/११/२०१७
६०	विजापूर नाका	९०/२०१७	विशाल दशरथ जाधव	३०	सेटलमेंट फ्रि कॉलनी नं. ०६, सोलापूर.	१९/१०/२०१७	डोकीस मार लागून अपघाती मयत.	९४२३/२०१७	२२/११/२०१७
६१	विजापूर नाका	८८/२०१७	सुरेंद्र जगन्नाथ राठोड	५३	सुखस्वजन अपार्टमेंट, होटगी रोड, सोलापूर.	१६/१०/२०१७	हृदयाच्या आजाराने नैसर्गिक मयत.	९६९३/२०१७	०४/१२/२०१७
६२	विजापूर नाका	८२/२०१७	राजेश भिमराव जाधव	२६	४१३, मल्लीकार्जून नगर, हत्तुरे वस्ती, सोलापूर.	०१/१०/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	९६९४/२०१७	०४/१२/२०१७
६३	विजापूर नाका	७०/२०१७	पंकज भारत सातपुते	३०	पाटकुल, ता. मोहोळ, सोलापूर.	२०/०८/२०१७	डिवायडरला धडकून पोटात मार लागून अपघाती मयत.	९७१०/२०१७	०५/१२/२०१७

एम. बी. सकळे,

विशेष कार्यकारी दंडाधिकारी
तथा सहायक पोलीस आयुक्त,
विभाग-२, सोलापूर.

सोलापूर, १२ मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक सपोअवि-२/अ. म. प्रसिद्धी/८९७/२०१८.--सहायक पोलीस आयुक्त, विभाग-२ कार्यालय, सोलापूर शहर या विभागातील (१) सदर बझार (२) विजापूर नाका (३) सलगर वस्ती पोलीस ठाणेकडील क्रिमिनल प्रोसिजर कोड, कलम १७४ प्रमाणे दाखल असलेल्या खालील अकस्मात मृत्युबाबतची यादी (अ. क्र. ००१ ते ६३) महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

परिशिष्ट

अ.क्र.	पोलीस स्टेशनचे नाव	अ. म. र. क्र.	मयताचे नाव	वय	मयताचे गाव, पत्ता	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण	पोलीस स्टेशन जावक क्रमांक	पोलीस स्टेशन जावक दिनांक
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	सदर बझार	२८/२०१७	सॅवेलल फ्रॅकवेल दिनकर	११	मोदी, सोलापूर	१६/०३/२०१७	फुफुसास सूज येऊन नैसर्गिक मयत.	९२८०/२०१७	१३/०९/२०१७
२	विजापूर नाका	७६/२०१६	इलियास मोहंमदअली शेख	४६	प्लॉट नं. १०१, व्यंकट रमन अपार्टमेंट, एनटीपीसीवळ, मित्रनगर, होटगी रोड, सोलापूर.	०२/१०/२०१६	विजेचा शॉक लागून अपघाती मयत.	९७४४/२०१७	०६/१२/२०१७
३	सलगर वस्ती	२२/२०१७	श्रीकांत तुकाराम वाघमारे	३५	गैबी पीरनगर, रामवाडी, सोलापूर.	०८/०८/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	४०५९/२०१७	१२/१२/२०१७
४	विजापूर नाका	०६/२०१६	इस्तीयाज रहीमबख लालकोट	३५	भीमाशंकरनगर, नई जिंदगी, सोलापूर.	२४/०१/२०१६	बांधकामावरून पडून मार लागून अपघाती मयत.	१०६३/२०१७	१२/१२/२०१७
५	सलगर वस्ती	३१/२००३	परमेश्वर बाबासाहेब सावळे	४६	मिलिंदनगर, बुधवार पेठ, सोलापूर.	२६/०१/२००३	हृदयविकाराचे झटक्याने नैसर्गिक मयत.	४१४२/२०१७	२०/१२/२०१७
६	सलगर वस्ती	२७/२०१७	हरीदास किसन जाधव	५८	मौर्या मंदिरसमोर, शहानगर, सोलापूर.	०८/०९/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	४१६५/२०१७	२२/१२/२०१७
७	विजापूर नाका	५१/२०१७	शुभम रमेश चवंडके	१८	कल्याणनगर, भाग-२, सोलापूर.	२६/०६/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या मयत.	१०१५१/२०१७	२१/१२/२०१७
८	विजापूर नाका	८९/२०१६	माया मुकुंद भालेराव	५०	नायजरा बिल्डिंग, किनारा हॉटेलसमोर, सोलापूर.	३०/१०/२०१६	फिटचे आजाराने नैसर्गिक मयत.	१००८/२०१७	१५/१२/२०१७
९	विजापूर नाका	५२/२०१६	संजय सिद्रामप्पा सिंदगी	४०	३०७, सुनिलनगर, वि. रोड, सोलापूर.	१०/०६/२०१६	विषारी पावडर पिवून आत्महत्या मयत.	१०९९/२०१७	२६/१२/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१०	विजापूर नाका	११७/२०१५	वैशाली अनिल भगत	२५	७३, औद्योगिक वसाहत, एमएसईबी समोर, सोलापूर.	३१/१०/२०१५	नैराश्रयेतून अन्नग्रहण न केल्याने नैसर्गिक मयत.	१०२३/२०१७	२२/१२/२०१७
११	विजापूर नाका	७१/२०१६	मौलाली अ. गणी शेख	६०	वि. नाका, झो. पट्टी नं. २, वि. रोड, सोलापूर.	२८/०८/२०१६	पाय घसरून पडून डोक्यास मार लागून अपघाती मयत.	१०३०/२०१७	२६/१२/२०१७
१२	सदर बझार	१०२/२०१७	एक अनोळखी पुरुष	४५	नाव, पत्ता समजून येत नाही	१०/१०/२०१७	फुफ्फुसाचे आजाराने नैसर्गिक मयत.	१३०४/२०१७	०९/१२/२०१७

एम. बी. सकळे,

विशेष कार्यकारी दंडाधिकारी
तथा सहायक पोलीस आयुक्त,
विभाग-२, सोलापूर.

सोलापूर, १ मार्च २०१८.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक फौजदारी/कावि-११२१/२०१८. — सर्व लोकांना या अधिसूचनेद्वारे कळविण्यात येते की, सोबतच्या तक्त्यामध्ये दर्शविलेली व्यक्ती अकस्मात मयत झालेले असून त्याबाबत अंतिम गोष्टवारा मिळणेबाबत संबंधित भागाचे पोलीस अधिकारी यांनी आमचे कार्यालयास अहवाल सादर केला आहे. तरी मयत इसम यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला, अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत लेखी तक्रार या कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झालेस संबंधित व्यक्तीचे मृत्यूचे कारणाबाबत तक्रार नाही, असे ग्राह्य धरून संबंधित भागाचे पोलीस अधिकाऱ्यांचे अहवालाप्रमाणे अंतिम गोष्टवारा मंजूर करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	आवक क्रमांक	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	मयत व्यक्तीचे नाव	वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७	८
१	५४४	हवेली	८४/२०१३	अनोळखी पुरुष	--	१२/०६/२०१३	अपघाती मृत्यू

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
२	५४५	हवेली	१८२/२००८	कौतुक सुरेश पंडित	१६	१६/०९/२००८	भाजल्याने मृत्यू
३	५५६	हवेली	११४/२०१२	सदाशिव भिकु जम	५५	२८/०४/२०१२	अपघाती मृत्यू
४	५५७	हवेली	३४/२०१५	सावता पांडुरंग लडकत	५६	०२/०७/२०१५	अपघाती मृत्यू
५	५४०	हवेली	१८/२०१६	संदिप अनिल शिंदे	२३	२७/०३/२०१६	आत्महत्या मृत्यू
६	५४१	हवेली	१४०/२००६	गोकुळ लक्ष्मण दोडके	३८	२३/०९/२०१६	अपघाती मृत्यू
७	५४८	हवेली	१२०/२०१२	अनोळखी इसम	४०-५०	०९/०५/२०१२	अपघाती मृत्यू
८	५४९	हवेली	२१/२०१३	अलीशा ईरफान खान	३ म.	२०/०१/२०१३	नैसर्गिक मृत्यू
९	५४९	हवेली	१३/२०१७	फिरोज ताजुद्दीन नदाफ	१९	२३/०४/२०१७	अपघाती मृत्यू
१०	५८२	हवेली	३९/२०१६	भग्यालाल जागुलाल मोहिते	४५	०३/०७/२०१६	नैसर्गिक मृत्यू
११	५८६	हवेली	६२/२०१६	पुजा धनराज कोळी	३०	२४/११/२०१६	आत्महत्या मृत्यू
१२	५८७	हवेली	२३/२०१७	सुरेश शरमनलाल जाधव	३०	०५/०६/२०१७	अपघाती मृत्यू
१३	५२९	हवेली	१००/२०१३	दलपत सुखदेव शिंदे	६२	१९/०९/२०१३	अपघाती मृत्यू
१४	५३०	हवेली	४४/२०१५	राजेश पंजाबराव देशमुख	२२	१२/०९/२०१५	आत्महत्या मृत्यू
१५	५३२	हवेली	१६६/२००६	कुणाल बाळासो देशमुख	१९	१७/११/२००६	अपघाती मृत्यू
१६	५३४	हवेली	५२/२०१६	मोहन पुंडलिक जाधव	६४	०९/०९/२०१६	नैसर्गिक मृत्यू
१७	५३३	हवेली	१५५/२००५	चित्रा कुणाल शर्मा	१९	२५/१०/२०१५	भाजल्याने मृत्यू
१८	५३८	हवेली	२५४/२०१२	ओंकार आप्पा चव्हाण	८	०६/१०/२०१२	अपघाती मृत्यू
१९	५३९	हवेली	१४/२०१६	लेकउद्दीन बशीर फारुकी	३५	१०/०३/२०१६	नैसर्गिक मृत्यू
२०	५५१	हवेली	३०६/२०१२	राजेंद्र रामचंद्र वाडकर	४२	२१/११/२०१२	नैसर्गिक मृत्यू
२१	५५२	हवेली	१५/२०१७	अनिकेत महिंद्रा साळुंखे	१९	२८/०४/२०१७	नैसर्गिक मृत्यू

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
२२	५५३	हवेली	२३१/२०१२	बी./ओ भागवती नरेश ध्रुव	--	०२/०९/२०१२	नैसर्गिक मृत्यू
२३	५६१	हवेली	४६/२०१६	हनुमंत गंगाराम जाधव	२६	३०/०७/२०१७	अपघाती मृत्यू
२४	५६५	हवेली	२५९/२०११	रुपाली सिद्धराम कलशेट्टी	२८	१६/१०/२०११	भाजल्याने मृत्यू
२५	५६६	हवेली	३४/२०१७	अशोक सखाराम तिखे	५४	११/०८/२०१७	नैसर्गिक मृत्यू
२६	५७१	हवेली	१३४/२०१२	सुधाकर भगवान गर्जे	३०	१९/०५/२०१२	नैसर्गिक मृत्यू
२६-अ	५७२	हवेली	२३/२०१६	प्रणाली रमेश भालेराव	३१	२२/०४/२०१६	आत्महत्या मृत्यू
२७	५७४	हवेली	३०९/२०१२	गुरुअप्पा शरणणप्पा लामजाणे	२५	२१/११/२०१२	नैसर्गिक मृत्यू
२८	५७५	हवेली	३२/२०१७	दिपा विशाल बोरगे	३१	०९/०८/२०१७	आत्महत्या मृत्यू
२९	५७६	हवेली	२०/२०१७	मधुकर आप्पाजी रणधीर	६८	११/०५/२०१७	नैसर्गिक मृत्यू
३०	५७९	हवेली	६१/२०१६	गौरी किशोर कदम	२२	२०/११/२०१६	आत्महत्या मृत्यू
३१	५६०	हवेली	१९/२०१७	धीरज माणिकराव पवार	२८	०६/०५/२०१७	आत्महत्या मृत्यू
३२	७५३०	लोणी काळभोर	६०/२०१७	विठ्ठल रामचंद्र जावळे	६४	२९/०३/२०१७	नैसर्गिक मृत्यू
३३	७५२९	लोणी काळभोर	२/२०१६	गौरव रामकृष्ण म्हेंत्रे	२१	०४/०१/२०१६	रेल्वे अपघाती मृत्यू
३४	८९०४	लोणी काळभोर	१३३/२०१६	विलास चौहान पंगी	५४	२७/११/२०१६	नैसर्गिक मृत्यू
३५	८९०५	लोणी काळभोर	४७/२०१७	लक्ष्मण साहेबराव काळभोर	३५	१०/०४/२०१७	नैसर्गिक मृत्यू
३६	८९०२	लोणी काळभोर	५९/२०१६	बाळू रामु घोडके	४८	१०/०६/२०१६	आत्महत्या मृत्यू
३७	७५२६	लोणी काळभोर	११७/२०१६	संगिता किसन कोंढरे	४६	१५/१०/२०१६	रेल्वे अपघाती मृत्यू
३८	७५२७	लोणी काळभोर	१०२/२०१५	युवराज गणपत बडदे	५२	२६/०८/२०१५	अपघाती मृत्यू
३९	७५२८	लोणी काळभोर	१०५/२०१६	गणीमाई महम्मद आतार	७५	०२/०७/२०१६	अपघाती मृत्यू
४०	७५२५	लोणी काळभोर	१४८/२०१३	बाळासाहेब महादेव गाढवे	४५	०२/१२/२०१३	रेल्वे अपघाती मृत्यू

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
४१	४२	लोणी काळभोर	५६/२०१७	बायडाबाई रघुनाथ गाढवे	७०	०५/०१/२०१७	नैसर्गिक मृत्यू
४२	४३	लोणी काळभोर	२९/२०१७	नंदा गणेश शिवरकर	३६	२०/०२/२०१७	आत्महत्या मृत्यू
४३	४४	लोणी काळभोर	१३०/२०१७	रविंद्र तानाजी सरवळे	२४	१९/११/२०१६	आत्महत्या मृत्यू
४४	--	निगडी	२१६/२०१७	वृषाली विरेश स्वामी	३२	१३/११/२०१६	अपघाती मृत्यू
४५	५९११	पुणे लोहमार्ग	१०६/२०१७	ओंकार अशोक जोशी	२६	३१/०३/२०१७	रेल्वे अपघाती मृत्यू
४६	५३७	हवेली	२२/२०१७	विश्वनाथ दामोदर सोनवणे	६१	२१/०५/२०१७	नैसर्गिक मृत्यू
४७	५६२	हवेली	५१/२०१६	लता बाबुराव वायभासे	३४	०१/०९/२०१६	पाण्यात बुडून मृत्यू
४८	५६३	हवेली	६६/२०१६	योगेश जीवनराव देशमुख	२६	०१/१२/२०१६	विषारी औषध पिल्याने मृत्यू
४९	५३१	हवेली	१०/२०१५	उमाकांत गोविंद पाटील	७०	२२/०२/२०१६	फुफुसांचे आजाराने मृत्यू
५०	५८६	हवेली	२२४/२०११	निलेश नानासाहेब काटे	२२	१४/०९/२०११	आत्महत्या मृत्यू
५१	--	डेक्कन	२३/२०१७	कौस्तुभ संजीव बोकरीया	२५	१४/०९/२०१७	अपघाती मृत्यू

ज्योती कदम,
उपविभागीय डंडाधिकारी,
हवेली उपविभाग, पुणे.

पुणे (हवेली), २० मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/वशि/मयतसमरी/फेब्रुवारी-२०१८/३१८/२०१८.--उपविभागीय डंडाधिकारी, उपविभागीय डंडाधिकारी कार्यालय, कस्वीर विभाग, कोल्हापूर या जाहीर नोटीसीन्वये सर्व तमाम लोकांना कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये मयत व्यक्तींच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणांमुळे त्या व्यक्तींना आकस्मिक मृत्यू झालेबाबत अंतिम वर्गीकरण करून मिळणेसाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेमार्फत क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम, १७४ अन्वये इकडे अहवाल पाठविले आहेत. तरी मी, सविन इथापे, उपविभागीय डंडाधिकारी, कस्वीर विभाग, कोल्हापूर खालील परिशिष्टामधील नमूद मयतांचे अंतिम वर्गीकरणाबाबत कोणाची हरकत वा तक्रार असलेस त्यांनी सदरची जाहीर नोटीस महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून तीस (३०) दिवसांचे आत लेखी स्वरूपात हरकत वा तक्रारीची माहिती संबंधित पोलीस स्टेशनकडे सादर करावी. अगर समक्ष आणून द्यावी. मुदतीत कोणाची तक्रार न आलेस पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे आकस्मिक मृत्यू असलेले अंतिम वर्गीकरण मंजूर करणेत येईल.

वरील मुदतीत कोणाची तक्रार अगर हरकत आल्यास विचारात घेतली जाणार नाही.

परिशिष्ट

अ.क्र.	पोलीस स्टेशन जावक क्रमांक	अ.म.र.नं.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	पोलीस ठाणे
१	२	३	४	५	६	७
१	५९१/१८	१२/२०१७	अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	माहीत नाही	मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मयत	लक्ष्मीपुरी
२	५९७/१८	३५/२०१७	अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	माहीत नाही	न्यूमोनिया होऊन मयत	लक्ष्मीपुरी
३	५९२/१८	१६/२०१६	निलचंद्र रामचंद्र भोसले	रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर	विषारी औषध सेवन केल्याने मयत	शाहुपुरी
४	५९३/१८	१३/२०१५	सतीश शिवपुत्राप्पा मुंगुरवाडी	रा. वरदविनायक, फ्लॅट नं. १७, कारंडे मळा, कोल्हापूर.	अतिदारूचे सेवन केल्याने मयत	शाहुपुरी
५	५९५/१८	४८/२०१७	सिमा विठ्ठल तोंमके	रा. चैतन्य अपार्टमेंट, सासने ग्राऊंड- जवळ, कोल्हापूर	विषारी औषध सेवन केल्याने मयत	शाहुपुरी
६	५९६/१८	७०/२०१८	अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	माहीत नाही	फुफुसामध्ये जंतुसंसर्ग व लीव्हर खराब होऊन मयत	शाहुपुरी
७	५९८/१८	७७/२०१७	बेबी ऊर्फ सिमा मनोहर पाटील	रा. बी-वॉर्ड, बेलबाग, मंगळवार पेठ, कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत	शाहुपुरी
८	५९४/१८	८५/२०१७	संजय बंडु कोळी	रा. इंद्रजीत कॉलनी, जाधववाडी, कोल्हापूर.	हार्ट अटॅक येऊन मयत	शाहुपुरी
९	५९९/१८	६१/२०१३	अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	माहीत नाही	लीव्हर खराब होऊन मयत	राजारामपुरी
१०	६००/१८	०४/२०१७	सुरेश ज्ञानु पोवार	घर नं. ९०२, शाहुपुरी, ई-वॉर्ड, ६ वी गल्ली, कोल्हापूर.	डोक्यात रक्तस्राव होऊन नैसर्गिकरीत्या मयत	राजारामपुरी
११	५०६/१८	१३६/२०१७	रेखा सुभाष पाटील	रा. वाकरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत	करवीर
१२	५०७/१८	१२२/२०१७	शंकर बाबुराव पांचाळ	रा. सायखेड, जि. परभणी, सद्या दोनवडे, ता. करवीर, कोल्हापूर.	विषारी औषध सेवन केल्याने मयत	करवीर
१३	५०८/१८	९०/२०१७	विनायक गुंडु काळे	रा. शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	सर्पदंश झालेने मयत	करवीर

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
१४	५०९/१८	९६/२०१७	साताप्पा दत्तात्रय कुंभार	बापुरामनगर, कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	सायकलीवरून पडून डोकीस मार लागून मयत		करवीर
१५	५१०/१८	१७८/२०१७	बदाम भगवाण पाटील	रा. आमशी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	विषारी औषध सेवन केल्याने मयत		करवीर
१६	५११/१८	१०५/२०१७	विशाल भरत जाधव	कोपाई, ता. करवीर, जि. कोल्हापूर	विषारी औषध सेवन केल्याने मयत		करवीर
१७	५१२/१८	७२/२०१७	बाजीराव कृष्णात पडवळ	बहिरेश्वर, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	विषारी औषध सेवन केल्याने मयत		करवीर
१८	५१३/१८	५८/२०१७	रघुनाथ मारुती परीट	रा. कोपाई, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	हृदयविकाराने मयत		करवीर
१९	५१४/१८	१६८/२०१७	युवराज दत्तात्रय पाटील	रा. आडुर, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	छातीत कळ येऊन मयत		करवीर
२०	५१५/१८	८८/२०१७	होसाबाई भिवा सुळेकर	रा. पासाई, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत		करवीर
२१	५१६/१८	४७/२०१७	शिवाजी सजैराव कळके	रा. दोनवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	अतिदारू सेवन केल्याने मयत		करवीर
२२	५१७/१८	३९/२०१७	योगेश कृष्णात सुतार	रा. चिंचवाड, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	अतिदारू सेवन केल्याने मयत		गांधीनगर
२३	५१८/१८	४७/२०१७	देवेंद्र भास्कर कांबळे	रा. गणेश कॉलनी, उंचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	हृदयावर दाब येऊन हृदय वाहिन्या बंद पडून मयत		गांधीनगर
२४	५६९/१८	१२४/२०१७	तानाजी बापु भोगम	रा. भोगमवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	विषारी औषध सेवन केल्याने मयत		करवीर
२५	५६८/१८	१८२/२०१७	अंजली अशोक काशीद	रा. सडोली खालसा, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	न्यूमोनिया होऊन मयत		करवीर

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८
२६	५७४/१८	१८८/२०१७	संपत्ती जनार्दन कांबळे	रा. क. वाळवे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत		करवीर
२७	५७६/१८	१११/२०१७	पांडुरंग गणपती पाटील	रा. घानवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत		करवीर
२८	५७५/१८	९१/२०१७	विनायक सुनिल सुतार	रा. आरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर	विषारी औषध सेवन केल्याने मयत		करवीर
२९	५७१/१८	३२/२०१७	विजय शामराव ठोंबरे	रा. डोंबीवली, मुंबई	डोक्यात रक्तस्राव होऊन मयत		करवीर
३०	५७०/१८	५५/२०१७	रेखा मिसाळ यांचे लहान मूल	रा. खुपीरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मयत		करवीर
३१	५७२/१८	६८/२०१८	सर्जेराव विष्णू कांबळे	रा. आंबेडकर हौसिंग सोसायटी, शिंगणापूर, कोल्हापूर.	लिहूर खराब होऊन मयत		करवीर
३२	५७३/१८	१८०/२०१७	सुमन बाजीराव पाटील	रा. २३६७, डी-वॉर्ड, जुना बुधवार पेट, कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत		करवीर
३३	५७७/१८	४२/२०१७	शेख हुसेन	रा. पुलविदरा रोड, वेमपल्ली, जि. काडाम्पा, आंध्र प्रदेश.	रक्तवाहिण्यांच्या आजाराने मयत		एमआयडीसी
३४	५७८/१८	४४/२०१७	ज्ञानदेव श्रीराम देशमुख	रा. अंतरी देशमुख, ता. महेकर, जि. बीड.	गळफास लावून घेऊन मयत		एमआयडीसी
३५	८२५/१८	५०/२०१७	प्रमोद हिंदुराव उलपे	रा. कसबा बावडा, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत		गांधीनगर
३६	८२६/१८	५५/२०१७	वसंत आबा घाटगे	रा. वळीवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	बीपी कमी होऊन उजव्या मयत		गांधीनगर
३७	९४०/१८	६१/२०१७	नितीन कृष्णात काटकर	रा. अष्टविनायक कॉलनी, टेंबलाईवाडी, कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत		गांधीनगर
३८	९३९/१८	५६/२०१७	गंगाराम सिद्धाप्पा जालीहाळ	रा. निगडेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	धावत्या रेल्वेखाली येऊन मयत		गांधीनगर

गांधीनगर

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८
३९	९३७/१८	४८/२०१७	पुष्पा दशरथ कुरणे	रा. गडमुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	घशाच्या कॅन्सरने मयत		गांधीनगर
४०	१०६९/१८	५८/२०१७	दत्तात्रय गुंडु कांबळे	रा. चिमणी, ता. आजरा, जि. कोल्हापूर.	मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मयत		गांधीनगर
४१	१०७०/१८	०२/२०१८	आनंदा सदाशिव कणसे	रा. जगताप गल्ली, वडीवळे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन मयत		गांधीनगर
४२	९३८/१८	६०/२०१६	संगिता राजु चव्हाण	रा. हनुमान तांजा, जि. बीड सद्या मुडशिंगी, ता. करवीर.	छातीत दुखून श्वास घेणेस त्रास होऊन मयत		गांधीनगर
४३	८२७/१८	७२/२०१६	मंगल गणपती सुतार	रा. कंदलगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत		गोकुळ शिरगाव
४४	८२८/१८	५४/२०१७	इरप्पा (इरेश) संजु हाडपत	रा. बसवकल्याण, जि. बिंदर सद्या सांगवडेवाडी, ता. करवीर.	फुफुसामध्ये जंतुसंसर्ग रोग न्यूमोनिया होऊन मयत		गोकुळ शिरगाव
४५	८२९/१८	६७/२०१७	राजु आनंदा खवरे	रा. कोडणी, जि. बेळगाव सद्या कागल, जि. कोल्हापूर.	पोटावर मार लागून रक्तस्राव होऊन मयत		गोकुळ शिरगाव
४६	८३०/१८	५८/२०१७	सतिश सुर्याप्पा धनगर	रा. नेली, ता. करवीर, जि. कोल्हापूर	गाडीवर चक्कर आलेने रोडवर पडून मयत		गोकुळ शिरगाव
४७	८३१/१८	४८/२०१७	चिनाप्पा शिवलिंगाप्पा कडी	रा. खणगाव, ता. गोंगाक, जि. बेळगाव.	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत		गोकुळ शिरगाव
४८	१०२६/१८	२०/२०१७	धनजीत हरीहर भारती	रा. महमदपुर, जि. छपरा (बिहार) सद्या नेली, ता. करवीर.	पाण्यात पडून बुडून मयत		गोकुळ शिरगाव
४९	१०७१/१८	७०/२०१७	आप्पासाहेब व्यंकपा कांबळे	रा. बिळूर, जि. सांगली सद्या रा. हलसवडे, ता. करवीर.	रोडवर पडलेने डोक्यास लागून रक्तस्रावाने मयत		गोकुळ शिरगाव
५०	९३६/१८	०२/२०१८	संतोष यशवंत सुतार	रा. कणेरी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन मयत		गोकुळ शिरगाव

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८
५१	९४८/१८	९३/२०१७	आनंदा पांडुरंग चव्हाण	रा. कोगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर	पाण्यात पडून बुडून मयत		करवीर
५२	९३५/१८	०९/२०१७	अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	माहीत नाही	चक्कर येऊन पडून डोकीस इजा होऊन मयत		एमआयडीसी
५३	८३२/१८	८५/२०१७	अनिल दत्तात्रय काटकर	रा. शिवाजी पेठ, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत		करवीर
५४	८३३/१८	८३/२०१७	प्रियांका बाळासो चौगुले	रा. खेबवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत		करवीर
५५	८३४/१८	.२/२०१८	शशिकांत भैरू पोवार	रा. वरणगे पाडळी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	डोक्याचे गंभीर दुखापतीमुळे मयत		करवीर
५६	८३५/१८	१४७/२०१७	शरद आनंदा गोसावी	रा. बहिरेश्वर, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	विषारी औषध सेवन केल्याने मयत		करवीर
५७	८३६/१८	१७६/२०१७	अभिजीत दत्तात्रय गायकवाड	रा. भाटणवडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	विषारी औषध सेवन केल्याने मयत		करवीर
५८	८३७/१८	१५५/२०१७	पांडुरंग गोविंद जाधव	रा. चुये, ता. करवीर, जि. कोल्हापूर	दोन्ही फुफुसांना न्यूमोनिया होऊन मयत		करवीर
५९	८३८/१८	७५/२०१७	वैशाली जयवंत कांबळे	रा. दोनवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	बाळंतपणावेळी जास्त रक्तस्राव होऊन मयत		करवीर
६०	८३९/१८	९८/२०१७	रविंद्र ज्ञानदेव पाटील	रा. तिसंगी, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत		करवीर
६१	८४०/१८	९५/२०१७	गोविंदा राऊ मोळे	रा. आकुर्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत		करवीर
६२	१०१७/१८	१९६/२०१७	अश्विनी चंद्रकांत पाटील	रा. शिंगणपूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन मयत		करवीर
६३	९४३/१८	१६६/२०१७	मारुती धर्मा कांबळे	रा. वाकरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	हार्ट अटॅक येऊन मयत		करवीर

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
६४	९४४/१८	.०८/२०१८	आनंदी महादेव संकपाळ	रा. शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत		करवीर
६५	१०२३/१८	.०६/२०१६	बाळाबाई कामना मांगले	रा. दोनवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत		करवीर
६६	९४२/१८	१०१/२०१७	मारुती दत्तु कांबळे	रा. शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	हृदयविकाराने मयत		करवीर
६७	१०२०/१८	.०७/२०१८	(१) सरदार महादेव बंगे	रा. खुपीरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत		करवीर
६८			(२) सावित्री बळवंत बंगे	रा. खुपीरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत		करवीर
६९	९९३/१८	१८१/२०१७	दिलीप मारुती पाटील	रा. नागदेववाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	रोटावेटरमध्ये सापडून गंभीर जखमी होऊन मयत		करवीर
७०	१०१८/१८	१५३/२०१७	कृष्णात गणपती जाधव	रा. खेबवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	औषध फवारणी करताना तोंडात जाऊन मयत		करवीर
७१	१०२१/१८	१३१/२०१७	स्नेहा राजेंद्र धुमाळ	रा. बालसुधार गृह, कोल्हापूर	पाटीच्या मणक्याच्या केंसरने मयत		करवीर
७२	१०१९/१८	१६२/२०१५	यशवंत महादेव माने	रा. गणेशवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	नजरचुकीने विषारी औषध सेवन केल्याने मयत		करवीर
७३	९४१/१८	१९७/२०१७	चिंगुताई यल्लाप्पा कांबळे	रा. वाकरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत		करवीर
७४	१०२२/१८	१७२/२०१६	प्रणव पांडुरंग कांबळे	रा. आंबेडकर गल्ली, कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	फुफ्फुसाचा व मेंदुचा जंतुसंसर्ग होऊन मयत		करवीर
७५	९४९/१८	१५६/२०१७	केदारी पांडुरंग जाधव	रा. कांडगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन मयत		करवीर

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
७६	१०१६/१८	१३२/२०१७	सुशिला प्रताप इंगवले	रा. सडोली खालसा, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	विषारी औषध सेवन केल्याने मयत		करवीर
७७	१०२४/१८	११७/२०१७	दत्तात्रय यशवंत कदम-पाटील	रा. हळदी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	विषारी औषध सेवन केल्याने मयत		करवीर
७८	९४७/१८	१४१/२०१७	सुमद्रा अंबादास चव्हाण	रा. पाडळी खुर्द, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	हृदयविकाराच्या धक्क्याने मयत		करवीर
७९	९४६/१८	५३/२०१७	दिपकराव चिंगुलाल पंडत	रा. शाहुपुरी, कोल्हापूर	हृदयाच्या रक्तवाहिनीच्या विकाराने मयत		करवीर
८०	९४५/१८	७३/२०१७	संजय भागोजी हराळे	रा. खुपीरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	विषारी औषध सेवन केल्याने मयत		करवीर
८१	१०२/१८	१७५/२०१२	दगडु दादु गोते	रा. मांजरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	विषारी औषध सेवन केल्याने मयत		करवीर
८२	९५०/१८	१४५/२०१३	सचिन आनंदा चव्हाण	रा. प्रयाग चिखली, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन मयत		करवीर

सचिन इथाणे,
उपविभागीय दंडाधिकारी,
करवीर विभाग, कोल्हापूर.

कोल्हापूर, १४ मार्च २०१८.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक फौजदारी/कावि-५४६/२०१८.— अन्वये तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावांपुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून इकडे अहवाल पाठविलेले आहेत. तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे. अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही तर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देणेची शिफारस केली जाईल याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र.	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	मयताचे नाव	वय	मृत्यूचे कारण	मयताचा दिनांक
१	२	३	४	५	६	७
१	शिवाजीनगर	४५/२०१५	भगवान मधुकर थोरात	३८	Consolidation of lungs	१/८/२०१५
२	शिवाजीनगर	४४/२०१४	अनोळखी पुरुष	३५	Death due to Pulmonary Consolidation.	१९/८/२०१४
३	शिवाजीनगर	९/२०१७	अनोळखी पुरुष	६५	Pulmonary Consolidation	१८/२/२०१७
४	शिवाजीनगर	५७/२०१६	दत्ताराम काळु साळवी	६८	Death due to Pulmonary Consolidation.	२०/१०/२०१६
५	शिवाजीनगर	८/२०१७	राकेश पूर्ण नाव, पत्ता नाही.	२५	Bilateral Pulmonary Consolidation.	१५/२/२०१७
६	शिवाजीनगर	५९/२०१६	अनोळखी पुरुष	३२	Septocaemia	३०/१०/२०१६
७	शिवाजीनगर	४८/२०१५	अनोळखी पुरुष	५०	Bilateral Pulmonary Consolidation.	१३/८/२०१५
८	शिवाजीनगर	२३/२०१६	अनोळखी	२५	Multiple Injuries	१२/४/२०१६
९	शिवाजीनगर	२२/२०१५	सतिश भालचंद्र दामले	७२	Exact cause of death cannot be given due to Decomposition.	८/५/२०१५
१०	शिवाजीनगर	७३/२०१५	अशोक धोंडीबा बने	६०	Intracranial	१६/११/२०१५
११	शिवाजीनगर	१३/२०१६	अनिल दत्तात्रय घाग	५२	Head Injury	८/२/२०१६
१२	शिवाजीनगर	१५/२०१७	उमाकांत मथुरादास सिंग	४८	Pulmonary Tuberculosis	१९/४/२०१७
१३	शिवाजीनगर	४८/२०१६	संजीव चंद्रकांत थोरे	५४	Ischaemic Heart Disease	३१/७/२०१६
१४	शिवाजीनगर	३८/२०१६	रतनलाल बच्छुलाल श्रीवास्तव	६५	Septocaemia in a case of Left lower limb below knee Amputation.	१३/७/२०१६
१५	शिवाजीनगर	१२/२०१६	फ्रॅन्कलीन जेवियर लाजरस	५३	Opinion reserve visera prserved for Histopathological Examination.	६/२/२०१६
१६	शिवाजीनगर	३७/२०१६	कुसुम कृष्णाजी खळदकर	८०	Septicemia	११/७/२०१६
१७	शिवाजीनगर	२/२०१७	यादव गिरीअप्पा पुजारी	५१	Pulmonary Consolidation	६/१/२०१७
१८	शिवाजीनगर	५३/२०१६	रज्जाक हुसैन जमादार	६४	Septicemia	३/१०/२०१६
१९	शिवाजीनगर	३७/२०१७	विठ्ठल बाबुराव मोरे	८२	Septicemia	४/६/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
२०	शिवाजीनगर	४८/२०१४	अनोळखी पुरुष	५५	Ischaemic Heart Disease	३०/८/२०१४
२१	शिवाजीनगर	३९/२०१४	महादेव कपसट्टी बागलेर	५५	Ischaemic Heart Disease	५/८/२०१४
२२	शिवाजीनगर	२७/२०१६	राजु परशुराम शिर्के	५५	जंतूच्या प्रार्दुभावाने मृत्यू	२६/४/२०१६
२३	शिवाजीनगर	१९/२०१७	कुसुम बबनराव बोचरे	५४	Bilateral Pulmonary	१८/५/२०१७
२४	शिवाजीनगर	७/२०१६	कोकीळाबेन गिरीष कुमार राविर	--	Complication following Right Ceievral Impact.	१५/१/२०१६
२५	शिवाजीनगर	१/२०१७	अकिल दाऊद अत्तार	२९	Opinion reserve Viscera Preserved for Histopathologycal Examination.	५/१/२०१७
२६	शिवाजीनगर	५८/२०१५	संजय बबन दिक्षित	४०	Death due to Pulmonary Consolidation.	२६/९/२०१५
२७	विश्रामबाग	५०/२०१७	सुभाष बाजीराव ढोणे	६२	दारूच्या सेवनामुळे	१८/८/२०१७
२८	बंडगार्डन	१०६/२०१३	नरेश सावन राठोड	३७	Shock Due to Electrocaution	६/६/२०१३
२९	बंडगार्डन	५४/२०१०	नागमणी गुरुशेखर कौर	२५	Shock Due to Burn	४/३/२०१०
३०	समर्थ	१३/२०१७	विकास देवप्रकाश अग्निहोत्री	३७	आत्महत्या	३/३/२०१७
३१	समर्थ	३३/२०१७	गणेश राजेंद्र गोसकोंडा	५८	आत्महत्या	९/५/२०१७
३२	समर्थ	३१/२०१७	लीला वसंत भोसले	६५	Shock due to Burn	४/५/२०१७
३३	समर्थ	१०७/२०१७	विशाल वसंत साळवे	३२	Opinion reserve Viscera Preserved for Histopathologycal Examination.	१९/११/२०१६
३४	लष्कर	१२/२०१७	नवल परदेशी	७०	Death due to	२८/३/२०१७
३५	पुणे लोहमार्ग	७५/२०१७	मुंबादास सपन शिंदे	२०	रेल्वे अपघात	५/३/२०१७
३६	पुणे लोहमार्ग	८२/२०१७	भगवान शिवाजी भूतकर	४५	रेल्वे अपघात	१०/३/२०१७
३७	पुणे लोहमार्ग	९२/२०१७	अमोल अशोक ढेरे	२२	रेल्वे अपघात	१९/३/२०१७
३८	पुणे लोहमार्ग	१८२/२०१४	युवराज महेश पाटणे	२२	रेल्वे अपघात	८/६/२०१७
३९	पुणे लोहमार्ग	२४५/२०१७	अनोळखी पुरुष	४०	रेल्वे अपघात	२८/३/२०१७
४०	पुणे लोहमार्ग	१७६/२०१७	अनोळखी पुरुष	५५	नैसर्गिक मृत्यू	३/६/२०१७
४१	पुणे लोहमार्ग	१०४/२०१७	अनोळखी पुरुष	४०	नैसर्गिक मृत्यू	३०/३/२०१७
४२	पुणे लोहमार्ग	२४७/२०१४	परशुराम राजु बोकेफोडे	२५	रेल्वे अपघात	२५/७/२०१४
४३	पुणे लोहमार्ग	३४९/२०१६	विशाल निवृत्ती भोसले	३२	रेल्वे अपघात	१६/११/२०१६
४४	पुणे लोहमार्ग	२८०/२०१६	अनोळखी पुरुष	४२	रेल्वे अपघात	१९/९/२०१६
४५	पुणे लोहमार्ग	२७२/२०१६	स्वरूपानंद प्रमोद पालांडे	२०	रेल्वे अपघात	१३/९/२०१६
४६	पुणे लोहमार्ग	१६७/२०१७	अनोळखी पुरुष	३०	रेल्वे अपघात	२५/५/२०१७
४७	पुणे लोहमार्ग	१७७/२०१७	अनोळखी पुरुष	६०	रेल्वे अपघात	३/६/२०१७
४८	पुणे लोहमार्ग	२४०/२०१७	आरुणा नागनाथ टोणपे	४६	रेल्वे अपघात	२४/७/२०१७
४९	पुणे लोहमार्ग	१०५/२०१७	अनोळखी पुरुष	४०	रेल्वे अपघात	३०/३/२०१७
५०	पुणे लोहमार्ग	१०३/२०१७	चंद्रकांत विष्णुपंत कुलकर्णी	७४	नैसर्गिक मृत्यू	२७/३/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
५१	पुणे लोहमार्ग	२९/२०१७	पोपट तायप्पा चव्हाण	७०	नैसर्गिक मृत्यू	१९/१/२०१७
५२	डेक्कन	२४/२०१६	अशोक जगन्नाथ फडके	६९	नैसर्गिक मृत्यू	२५/१०/२०१६
५३	डेक्कन	३८/२०१४	जिया अहमद जुलामअली	६२	नैसर्गिक मृत्यू	१८/१०/२०१४

भाऊ गलंडे,

उपविभागीय अधिकारी,
पुणे उपविभाग, पुणे.

पुणे, ८ मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि/मयत समरी-१७४/१३५/२०१८.—सर्व लोकांना कळविणेत येते की, सोबतचे परिशिष्टामध्ये मयत व्यक्तींच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे त्या व्यक्तींचा आकस्मिक मृत्यू झालेबाबत अंतिम वर्गीकरण करून मिळणेसाठी पोलीस निरीक्षक, आजरा व भुदरगड पोलीस स्टेशन, जिल्हा कोल्हापूर यांनी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज यांचेमार्फत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये इकडे अहवाल सादर केला आहे. तरी सदर मयताचे अंतिम वर्गीकरणाबाबत कोणाची तक्रार असलेस त्यांनी सदरची जाहीर नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून तीस (३०) दिवसांचे आत उपविभागीय अधिकारी, आजरा-भुदरगड उपविभाग गारगोटी, जिल्हा कोल्हापूर यांचे कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करावी, अगर समक्ष आणून द्यावी. मुदतीत कोणाची तक्रार न आलेस उपविभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज यांचे अहवालाप्रमाणे आकस्मिक मृत्यू असे अंतिम वर्गीकरण मंजूर करणेत येईल. वरील मुदतीनंतर कोणाची तक्रार अगर हरकत आल्यास, ती विचारात घेतली जाणार नाही.

परिशिष्ट

अ. क्र.	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	मयताचे नाव व पत्ता	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६
१	भुदरगड	४४/२०१६	भरत यशवंत पाटोळे, न्यू पॅलेस, रमणमळा, कोल्हापूर.	१९/१०/२०१६	दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या
२	भुदरगड	४८/२०१७	तुकाराम रामचंद्र देसाई, वेंगरुळ, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	१/१०/२०१७	न्यूमोनिया होऊन फुफ्फुसात पाणी होऊन मृत्यू.
३	भुदरगड	२०/२०१७	निवृत्ती गोपाळ पाटील, रा. कोनवडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	१३/५/२०१७	मनक्याचा मज्जारज्जू तुटून हृदयक्रिया बंद पडलेने मृत्यू.
४	भुदरगड	१५/२०१७	नेताजी शामराव पाटील, रा. मुदाळ, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	२९/४/२०१७	सर्पदंश झालेने मृत्यू
५	भुदरगड	४२/२०१७	आनंदा शिवा पाटील, रा. पाचर्डे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	३/९/२०१७	बांधावरून पाय घसरून पडून मज्जातंतूंस मार लागून मृत्यू.
६	भुदरगड	५२/२०१७	शिवाजी साताप्पा कोकाटे, रा. दारवाड, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	९/११/२०१७	मानेच्या मणक्यात फॅक्चर होऊन मज्जारज्जूला मार लागून मृत्यू.

डॉ. संपत खिलारी,

उपविभागीय दंडाधिकारी,

आजरा-भुदरगड उपविभाग, गारगोटी.

गारगोटी, १५ फेब्रुवारी २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि/६४२(१)/२०१७.—सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमे १ ते ४ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? याबाबत ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर उक्त पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे खाली नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	पार्वती विलास शिंदे	.. किलोस्करवाडी, ता. पलूस	मोटर सायकलवरून पडून अपघातात डोकीस मार लागून मयत.	१००/२०१७	१९/८/२०१७
२	अविनाश सुखदेव गुजले	.. नागाव, ता. तासगाव	मोटर सायकलवरून पडून अपघातात डोकीस मार लागून मयत.	६०/२०१५	५/६/२०१५
३	ओम संतोष कुंभार	.. सावळज, ता. तासगाव	शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू	१३४/२०१७	२४/११/२०१७
४	अनोळखी पुरुष	.. --	लकवा झालेने मयत	६९/२०११	२७/५/२०११

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,

मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, २३ फेब्रुवारी २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि/६४२(२)/२०१७. — सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमे १ ते १० हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधीत पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे खाली नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	रेश्मा मशाक मुजावर	.. माळी प्लॉट, फळ मार्केटजवळ, कोल्हापूर रोड, सांगली.	गळफास लावून घेऊन मयत	७३/२०१२	२७/८/२०१२
२	बाळासाहेब गुळाप्पा शिरगेरी	.. गणेशनगर, ४ थी गल्ली, सांगली.	गळफास लावून घेऊन आत्महत्या	६७/२०१५	१४/९/२०१५
३	सतीष बाबुराव गडकर	.. खिलारेवाडा, गावभाग, सांगली	विषारी औषध पिऊन आत्महत्या	४७/२०१६	२७/४/२०१६
४	बाळू सुन्याप्पा मासाळ	.. वानलेसवाडी, मिरज	विषारी औषध प्राशन केल्याने मयत	७०/२०१६	२३/६/२०१६
५	विजयकुमार वसरमल शंभवाणी	संजोग कॉलनी, खणभाग, सांगली	फुफ्फुसाचा जंतुसंसर्ग होऊन मयत	३७/२०१७	९/४/२०१७
६	नितीन रमेश करंजे	.. गणेश कॉलनी, एस.टी. स्टॅण्ड पाठीमागे, सांगली.	चक्कर आलेने श्वसननलिका बंद पडून मयत.	१०२/२०१६	१५/१०/२०१६
७	कुंदन यशवंत डामसे	.. खणभाग, सांगली	किडनी फेल झालेने मृत्यू	५५/२०१७	८/७/२०१७
८	संतोष पंढरीनाथ निकम	.. अबोली अपार्टमेंट, प्लॉट नं. २, खणभाग, पाटणे गल्ली, सांगली.	नैराश्यापोटी गळफास घेऊन मयत	८१/२०१६	२१/७/२०१६

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
९	बेवारस पुरुष	--	फुफ्फुसात सूज येऊन क्षयरोगाने मयत.	५९/२०१२	१८/७/२०१२
१०	जिवंधर बाळगोंडा पाटील	.. गणपती मंदिर पाटीमागे, सांगली	फुफ्फुसात दाह होऊन मयत	१७/२०१६	२९/१/२०१६

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,

मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, २३ फेब्रुवारी २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि/६४२(३)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमे १ ते १२ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधीत पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे खाली नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	मनोज बापु पाटील	.. कसबे डिग्रज, ता. मिरज	पाण्यात पडून बुडून मयत	५५/२०१७	५/७/२०१७
२	बाबु रामा स्वामी	.. बन्सी पेपर मिल, समडोळी, ता. मिरज.	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	६७/२०१७	१५/८/२०१७
३	बाबण्णा श्रीपती माने	.. मालगाव, ता. मिरज	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत	९०/२०१७	१६/११/२०१७
४	मारुती बाळु कांबळे	.. मौजे डिग्रज, ता. मिरज	गळफास लावून घेऊन आत्महत्या	३०/२०१६	१६/५/२०१६
५	मनोहर तुकाराम पाटील	.. कलवली गल्ली, नांदे, ता. मिरज	अज्ञात विषबाधामुळे मयत	२९/२०१७	२४/४/२०१७
६	संतोष तुकाराम पाटील	.. समडोळी, ता. मिरज	विषारी औषध प्राशन केल्याने मयत	७६/२०१५	११/१०/२०१५
७	अमोल जयकुमार पाटील	.. कलवली गल्ली, नांदे, ता. मिरज	विषारी औषध पिऊन मयत	४०/२०१७	२३/५/२०१७
८	आण्णाप्पा रामा कोलप	.. समाज मंदिराजवळ, इनामधामणी, ता. मिरज.	पाण्यात पडून बुडून मयत	९६/२०१७	८/१२/२०१७
९	मनोहर पांडुरंग पाटील	.. बुधगाव, ता. मिरज, जि. सांगली	कोरोनरी धमणी रोग झाल्यामुळे मयत.	३७/२०१७	१४/५/२०१७
१०	कमल धोंडीराम शिंदगणेश	.. नांदे, ता. मिरज, जि. सांगली	चक्कर येऊन पडून डोकीस मार लागून मयत.	५३/२०१६	४/१०/२०१६
११	रहेमान इमाम पठाण	.. कर्नाळ, ता. मिरज	आजारास कंटाळून गळफास लावून घेऊन मयत.	८८/२०१७	१३/११/२०१७
१२	संमंद संदिप पाटील	.. इचलकरंजी, जि. कोल्हापूर	पाण्यात पडून बुडून मयत	३४/२०१७	८/५/२०१७

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,

मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, २३ फेब्रुवारी २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि/६४२(४)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमे १ ते २ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, संजयनगर पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधीत पोलीस निरीक्षक, संजयनगर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे खाली नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	शिवाजी भाऊ जाधव	.. वृद्धाश्रम, सांगली	अचानकपणे मेंदुतील रक्तवाहिनीच्या त्रासामुळे नैसर्गिक मृत्यू.	४४/२०१७	१५/१२/२०१७
२	सायराबानू जमीर मुजावर	.. बिसूर, ता. मिरज	फुफ्फुसाचा जंतुसंसर्ग होऊन मयत	२९/२०१७	१०/८/२०१७

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, २३ फेब्रुवारी २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि/६९५(१)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमे १ ते १ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधीत पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे खाली नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	शंकर गुरुलिंग नरगट्टी	.. मुजावर प्लॉट, सांगली,	गळफास लावून घेऊन मयत	६४/२०१७	३१/७/२०१७

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३ मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि/६९५(२)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमे १ ते ७ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधीत पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे खाली नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	शबाना अमिनसाब शेख	.. टिंबर एरिया, भीमनगर, सांगली	दारुचे नशेत छातीवर पडून मार लागलेने मयत.	३५/२०१६	१७/७/२०१६
२	रामचंद्र प्रल्हादराव घळगी	.. रोहिनी अपार्टमेंट, प्लॉट नं. ३, विकास चौक, दक्षिण शिवाजीनगर, सांगली.	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने मयत.	५९/२०१७	२७/१०/२०१७
३	पुजा दिलीप सरगर	.. शंभर फुटी रोडलगत, मिलिट्री कॅन्टिनमागे, प्रगती कॉलनी, विश्रामबाग, सांगली.	गळफास लावून घेऊन मयत	६१/२०१७	६/११/२०१७
४	बेवारस स्त्री	.. --	न्यूमोनियाचे आजाराने फुफ्फुसात संसर्ग होऊन मयत.	४८/२०१६	१४/११/२०१६
५	रमेश बलभीम बुरुटे	.. विठ्ठलनगर, जत	लिह्वर खराब झालेने मयत	६१/२०१७	१२/११/२०१७
६	इंदुमती शामराव सुर्यवंशी	.. इनामधामणी	शरीरात संसर्गजन्य जंतू झाल्याने मयत.	४७/२०१७	१/९/२०१७
७	महादेव/बिरु शंकर गोयकर	.. इंदिरानगर झोपडपट्टी, जय मल्हार पान शॉपजवळ, सांगली.	गळफास लावून घेऊन आत्महत्या	६७/२०१७	४/१२/२०१७

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,

मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३ मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि/६९५(३)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमे १ ते ६ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस जिल्हा सांगली शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधीत पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे खाली नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	दिपक रघुनाथ वायचळ	.. मंगळवार पेठ, शनि मंदिराजवळ, मिरज.	लिह्वर खराब होऊन मयत	५७/२०१७	२०/११/२०१७
२	तुकाराम मल्लेशाप्पा रेवड्याळ	.. कुरवीन कोप्पा, जि. धारवाड	नैसर्गिक मृत्यू	३७/२०१७	२/८/२०१७
३	एक बेवारस पुरुष	.. --	नैसर्गिक मृत्यू	६४/२०१७	८/१२/२०१७
४	जावेद शफिक शेख	.. श्रीमंत कॉलनी, कुपवाड	आत्महत्या	२३/२०१७	१८/५/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
५	शांताबाई पांडुरंग देसाई	.. पंढरपूर रोड, आज्ञादनगर, मॅडे मळा, मिरज.	नैसर्गिक मृत्यू	५८/२०१७	२४/११/२०१७
६	माझ इकबाल तमदंडे, कृ. हर्षद मिरासाब मुल्ला	.. राजीव गांधीनगर, जुना ढवळी रोड, मिरज.	पाण्यात पडून बुडून अपघाती मृत्यू	९२/२०१५	१३/९/२०१५

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,

मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३ मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि/६९५(४)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमे १ ते १ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधीत पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे खाली नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	अरुण/सचिन राजेंद्र अथणे	.. किल्ला भाग, मिरज	आत्महत्या	१३१/२०१७	३०/११/२०१७

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,

मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३ मार्च २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि/६९५(५)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमे १ ते ४ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधीत पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे खाली नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	नंदलाल शंकरलाल परदेशी	.. समतानगर, मिरज	नैसर्गिक मृत्यू	१/२०१८	५/१/२०१८
२	शोभा श्रीधर भट	.. विद्यानगर, मिरज	आत्महत्या	४२/२०१७	२८/१०/२०१७
३	नागनाथ गणपती शिंदे	.. शास्त्री चौक, घाट रस्ता, मिरज	नैसर्गिक मृत्यू	३२/२०१७	६/९/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
४	अविनाश नंदकुमार रणभिसे	.. मिरज-कुपवाड रोड, स्टार टॉवर, नैसर्गिक मृत्यू मिरज.		४५/२०१७	११/११/२०१७

मिरज, ३ मार्च २०१८.

डॉ. विकास खरात,
उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि/६९५(६)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमे १ ते ३ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधीत पोलीस निरीक्षक, एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे खाली नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	राजेंद्र बापू कोष्टी	.. उल्हासनगर, कुपवाड	आत्महत्या	३२/२०१७	१४/८/२०१७
२	विठोबा कृष्णा चव्हाण (वडर)	.. राजाराम हाउसिंग सोसायटी, एमआयडीसी, कुपवाड.	नैसर्गिक मृत्यू	४७/२०१७	२२/११/२०१७
३	आनंदा पांडुरंग कुंभार	.. सदाशिवनगर, कवठेकर मळा, कुपवाड.	आत्महत्या	३६/२०१७	१४/९/२०१७

मिरज, ३ मार्च २०१८.

डॉ. विकास खरात,
उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि/६९५(७)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमे १ ते १३ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही, तर संबंधीत पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे खाली नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ. म. र. नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	शिवाजी निवृत्ती निलंगे	.. रा. कर्नाळ, ता. मिरज	डोकीस मार लागून मयत	९३/२०१७	१/८/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
२	कुमार मनगिनी नंदेश्वर	.. कवठेएकंद, ता. तासगाव	दारू व सिगारेट ओढण्याचे अति सेवनाने धाप लागल्याने मयत.	२१/२०१५	१२/३/२०१५
३	वजीर याकुब शिकलगार	.. पेड, ता. तासगाव	विषारी औषध सेवन केलेने मयत	३९/२०१३	९/४/२०१३
४	गंगुबाई मनोहर चव्हाण	.. गणपती मंदिराजवळ	वयोवृद्ध होऊन अशक्त झालेने	१०९/२०१६	२९/९/२०१६
५	अशोक यशवंत बोरगांवकर	.. उपळावी, ता. तासगाव	विषारी औषध पिऊन मयत	४५/२०१६	४/५/२०१६
६	सुरेंद्र शामराव चव्हाण	.. बिरणवाडी, ता. तासगाव	दारूच्या नशेत गळफास घेऊन	४८/२०१६	१४/५/२०१६
७	दिनेश विजय माळी	.. गणपती मंदिराजवळ, तासगाव	गळफास लावून घेऊन मयत	११२/२०१७	२७/९/२०१७
८	अनिता आनंदराव पाटील	.. नवी डोर्ली, ता. तासगाव	शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू	१४५/२०१७	२५/१२/२०१७
९	निखील संजय कांबळे	.. सम्राटनगर, तासगाव	८० टक्के भाजून मयत	११४/२०१६	४/११/२०१६
१०	गौरी चंद्रकांत जाधव	.. धोंडेवाडी, ता. तासगाव	पाण्यात पडून बुडून मयत	२२/२०१७	२६/२/२०१७
११	मारुती शिवाजी राजमाने	.. कौलगे, ता. तासगाव	गळफास लावून घेऊन मयत	१६/२०१७	१४/२/२०१७
१२	अजित हंबीरराव यादव	.. धोंडेवाडी, ता. तासगाव	गळफास लावून घेऊन मयत	८९/२०१७	२९/७/२०१७
१३	वरुण उत्तम सावंत	.. बस्तवडे, ता. तासगाव	मोटरसायकलवरून घसरून पडून डोकीस मार लागून मयत.	४०/२०१६	२४/४/२०१६

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,

मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३ मार्च २०१८.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि-२८२/२०१८.—सर्व लोकांना कळविण्यात येते की, खाली नमूद केलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेले मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणांमुळे आकस्मात मयत झालेले आहेत. त्याप्रमाणे त्यांचे वर्गीकरण करून मिळणेबाबत संबंधित पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी, वडूज व कोरेगाव यांनी इकडे पाठविले आहे.

सदर बाबत कोणाची काही तक्रार असेल, तर सदरची नोटीस राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांचे आत या कार्यालयात कळवावे. सदर मुदतीत तक्रार प्राप्त न झालेस अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कारणांमुळे मृत्यू असे वर्गीकरण करून समरी मंजूर केली जाईल व त्यानंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पोलीस स्टेशनचे नाव	आकस्मात मयत नंबर	मृत्यूची तारीख	मयताचे वर्गीकरण
१	२	३	४	५	६
१	मोनाली ऊर्फ ऐश्वर्या विजय गलांडे	दहिवडी	१५/२०१७	२९/६/२०१७	९१ टक्के भाजलेने मृत्यू
२	दिपक सुदाम शिंदे	दहिवडी	१३/२०१७	२/६/२०१७	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू
३	पांडुरंग शंकर जाधव	दहिवडी	१०/२०१७	११/५/२०१७	विषारी औषध पिऊन आत्महत्या मृत्यू
४	अमोल संपत मदने	दहिवडी	२१/२०१६	३१/७/२०१६	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
५	भैरु निवृत्ती भुजबळ	दहिवडी	४/२०१६	९/२/२०१६	मोटरसायकलवरून पडून गंभीर जखमी होऊन मृत्यू.
६	इंदुबाई बाळू शिंदे	दहिवडी	१३/२०१३	६/४/२०१३	न्यूमोनियाचा संसर्ग होऊन मृत्यू
७	मधुकर गजेंद्र साळुंखे	दहिवडी	१२/२०१६	१८/४/२०१६	डोकीस मार लागून अपघाती मृत्यू
८	शांताराम गणपती शेंडे	दहिवडी	३४/२०१६	१०/११/२०१६	विषारी औषध पिऊन आत्महत्या मृत्यू
९	शिवाजी नरसु ढोक	दहिवडी	५०/२०१५	१५/१२/२०१५	डोकीस मार लागलेने गंभीर जखमी होऊन मृत्यू.
१०	श्रेया दिलीप काटकर	दहिवडी	३२/२०१६	२४/१०/२०१६	रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झालेने मृत्यू
११	आबासाहेब शिवराम पोळ	दहिवडी	२७/२०१६	१०/९/२०१६	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू
१२	सविता सुभाष भोसले	दहिवडी	२६/२०१६	३/९/२०१६	सर्पदंश होऊन मृत्यू
१३	मारुती रंगु जाधव	दहिवडी	१८/२०१७	९/८/२०१७	टी.बी. (क्षयरोग) आजाराने मृत्यू
१४	रघूनाथ रामदास चव्हाण	दहिवडी	२५/२०१७	१४/११/२०१७	तलावाचे पाण्यात पडून बुडून मृत्यू
१५	लक्ष्मण सखाराम अवघडे	दहिवडी	२४/२०१७	११/११/२०१७	Death due to Intracranial Haemorrhage.
१६	समर्थ आनंदा गुरव	दहिवडी	१७/२०१७	१९/७/२०१७	डोकीस कुत्र्याने चावल्याने जखम झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू.
१७	शामराव रघूनाथ जाधव	म्हसवड	१४/२०१६	१८/७/२०१६	अति दारू पिऊन मृत्यू
१८	वैशाली सतिश आटपाडकर	म्हसवड	१९/२०१७	२७/६/२०१७	गॅस शेगडीवर साडीचा पदर पडून पेटून भडका होऊन ९६ टक्के भाजलेने मृत्यू.
१९	मंगेश अनिल जाधव	म्हसवड	१८/२०१७	२७/६/२०१७	गुदमरून मृत्यू
२०	अर्विंदा सुरेश खांडेकर	म्हसवड	२४/२०१७	११/७/२०१७	वेडाचे भरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन १०० टक्के भाजलेने मृत्यू.
२१	अनिल तुकाराम झगडे	म्हसवड	३५/२०१७	२६/१०/२०१७	पाण्यात पडून बुडून मृत्यू
२२	शंकर नाना जगताप	म्हसवड	३९/२०१७	१६/१२/२०१७	विहिरीचे पाण्यात पडून बुडून मृत्यू
२३	बालीका उत्तम गुजले	पुसेगाव	१६/२०१६	१५/५/२०१७	आंब्याच्या झाडाला ओढणीने गळफास घेतलेने मृत्यू.
२४	सतिश महादेव बोराटे	पुसेगाव	३७/२०१६	३/१२/२०१७	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
२५	सानिका उदय फडतरे	पुसेगाव	३५/२०१६	४/११/२०१६	पाणी तापविणेच्या इलेक्ट्रिकचा हिटरचा शॉक लागलेने मृत्यू.
२६	प्रियांका गोरक्षनाथ जाधव	पुसेगाव	१३/२०१७	३/४/२०१७	गॅसवर स्वयंपाक करीत असताना चुकून साडीचा पदर गॅसला लागलेने साडीने पेट घेतलेने ९५ टक्के भाजलेने मृत्यू.
२७	संताजी सखाराम घोरपडे	पुसेगाव	४०/२०१६	२७/१२/२०१६	थंडीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
२८	सचिन पोपट शिंदे	पुसेगाव	५७/२०१७	१९/१०/२०१७	Death Due to Hanging
२९	अतुल निरगेल शिंदे	पुसेगाव	२९/२०१७	१२/१०/२०१७	पाण्यात बुडून मृत्यू
३०	पुष्पा धोंडीराम घाडगे	औंध	४१/२०१६	९/९/२०१६	विहिरीचे पाण्यात पडून बुडून आत्महत्या मृत्यू
३१	शक्तीकुमार योगेश्वर झुंजार	औंध	३७/२०१७	३१/१२/२०१७	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू
३२	हेमंत भानुदास काळे	औंध	२९/२०१७	२९/१०/२०१७	विषारी औषध पिऊन आत्महत्या मृत्यू

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
३३	तानुबाई पोपट मदने	ऑंध	२७/२०१७	१६/९/२०१७	मोटारसायकलवरून चक्कर येऊन पडून गंभीर जखमी होऊन मृत्यू.
३४	अशोक भालगुराम जाधव	ऑंध	१६/२०१६	१४/४/२०१६	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू
३५	लक्ष्मण राजाराम पवार	ऑंध	२२/२०१६	१०/५/२०१६	विहिरीचे पाण्यात पडून बडून मृत्यू
३६	शामराव बाबुराव तागड	ऑंध	९/२०१७	१२/३/२०१७	पायास जखम (Septicemia) झाल्याने मृत्यू
३७	सुभाष पुंडलिक गायकवाड	ऑंध	७/२०१७	३/३/२०१७	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मृत्यू
३८	आकाश अशोक थोरात	ऑंध	५/२०१७	२७/२/२०१७	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू
३९	शहाजी परसू भोसले	ऑंध	१३/२०१६	५/३/२०१६	सायकलवरून खाली पडून गंभीर जखमी होऊन मृत्यू.
४०	महादेव धनाजी मदने	ऑंध	१६/२०१७	२०/५/२०१७	विहिरीचे पाण्यात पडून बडून मृत्यू
४१	शकुंतला अधिकराव शिंदे	ऑंध	२६/२०१७	१६/९/२०१७	डोकीस मार लागलेने गंभीर जखमी होऊन मृत्यू.
४२	हणमंत परशुराम माने	ऑंध	२/२०१७	८/१/२०१७	अति दारू सेवन केलेने मृत्यू
४३	गणेश जोतीराम माने	ऑंध	१९/२०१७	७/७/२०१७	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू
४४	प्रविण मधुकर येवले	ऑंध	२३/२०१७	४/९/२०१७	हृदयविकाराच्या तीव्र झटका आलेने मृत्यू
४५	रामबहादुर जयबहादुर वली	ऑंध	४७/२०१६	८/११/२०१६	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू
४६	शंकर जगन्नाथ इंगळे	ऑंध	१६/२०१५	३१/७/२०१५	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू
४७	सावित्राबाई नामदेव कांबळे	ऑंध	२/२०१६	३०/१/२०१६	३५ टक्के भाजलेने मृत्यू

दादासाहेब कांबळे,

उपविभागीय दंडाधिकारी,

माण-खटाव उपविभाग, दहिवडी,

जिल्हा सातारा.

सातारा (दहिवडी), २७ मार्च २०१८.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि-२८३/२०१८.—सर्व लोकांना कळविण्यात येते की, खाली नमूद केलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेले मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणांमुळे आकस्मात मयत झालेले आहेत. त्याप्रमाणे त्यांचे वर्गीकरण करून मिळणेबाबत संबंधित पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी, वडूज व कोरेगाव यांनी इकडे पाठविले आहे.

सदर बाबत कोणाची काही तक्रार असेल, तर सदरची नोटीस राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांचे आत या कार्यालयात कळवावे. सदर मुदतीत तक्रार प्राप्त न झालेस अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कारणांमुळे मृत्यू असे वर्गीकरण करून समरी मंजूर केली जाईल व त्यानंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पोलीस स्टेशनचे नाव	अकस्मात मयत नंबर	मृत्यूची तारीख	मयताचे वर्गीकरण
१	२	३	४	५	६
१	तुकाराम लक्ष्मण देशमुख	वडूज	२५/२०११	३/८/२०११	विषारी औषध पिऊन आत्महत्या मृत्यू
२	संतोष मुरलीधर मिठारे	वडूज	२१/२०१६	१६/६/२०१६	विजेचा शॉक लागून मृत्यू

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
३	राहूल भानुदास मंडले	वडूज	१९/२०१५	८/५/२०१५	अति मद्य प्राशन केलेने मृत्यू
४	कविता आण्णा पवार	वडूज	१९/२०१६	२१/५/२०१६	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू
५	निवृत्ती आबा खाडे	वडूज	१५/२०१७	५/३/२०१७	२८ टक्के भाजलेने मृत्यू
६	अशोक आबासो देशमुख	वडूज	१०/२०१७	१२/२/२०१७	विहिरीचे पाण्यात पडून बुडून मृत्यू
७	बजरंग शंकर देशमुख	वडूज	१३/२०१७	१६/२/२०१७	विषारी औषध पिऊन आत्महत्या मृत्यू
८	दिनकर दगडू थोरात	वडूज	४८/२०१०	२६/११/२०१०	अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू
९	मंजूषा दिलीप पोरे	वडूज	३३/२०१६	९/९/२०१६	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मृत्यू
१०	साक्षी अजित माने	वडूज	४०/२०१४	१२/११/२०१४	स्टोव्हाचे भडक्याने ६७ टक्के भाजलेने मृत्यू
११	किरण दत्तात्रय कुंभार	वडूज	३४/२०१५	२९/७/२०१५	मानसिक आजारवरील जादा गोळ्या खाल्लेने मृत्यू.
१२	बाळू तुकाराम जाधव	वडूज	४२/२०१६	१९/११/२०१६	गळफास लावून घेऊन मृत्यू
१३	शोभाबाई ऊर्फ सुभद्रा दगडू भोसले-गडशी.	वडूज	४/२०१७	१६/१/२०१७	मेंदूत रक्तस्राव होऊन जंतुचा प्रादुर्भाव होऊन मृत्यू.
१४	सुभाष ऊर्फ संजय अप्पाजी निकम	वडूज	१६/२०१६	२/५/२०१६	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू
१५	निर्मला प्रकाश शिंदे	वडूज	९/२०१७	१०/२/२०१७	विहिरीचे पाण्यात पडून बुडून मृत्यू
१६	शांताराम किसन इंगळे	वडूज	४८/२०१७	१०/१२/२०१७	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू
१७	पंढरीनाथ आत्माराम जाधव	औंध	३/२०१६	३/२/२०१६	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मृत्यू
१८	शारदा नथु माने	औंध	४३/२०१६	२४/९/२०१६	पाण्यात पडून बुडून मृत्यू
१९	लक्ष्मण सुखदेव सुर्यवंशी	औंध	६/२०१७	२/३/२०१७	जुने जखमेचे गँगरिन झालेने उपचारादरम्यान मृत्यू.
२०	श्रीपती महादेव कदम	औंध	४/२०१७	१२/१/२०१७	पाय घसरून पडलेने गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू.
२१	दामू केसु सुर्यवंशी	औंध	१०/२०१७	२४/३/२०१७	ब्लड कॅन्सर झालेने उपचारादरम्यान मृत्यू
२२	कौशल्या रघुनाथ फडतरे	औंध	२४/२०१३	१३/११/२०१३	लीव्हरला सूज येऊन निकामी झालेमुळे मृत्यू
२३	लहुराज रघुनाथ कवळे	औंध	३३/२०१६	२३/६/२०१६	४९ टक्के भाजल्याने मयत
२४	विठोबा सावळा फडतरे-देशमुख	औंध	१/२०१७	८/६/२०१६	हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू
२५	संध्या परशुराम माने	औंध	२८/२०१५	१/१२/२०१५	विषारी औषध पिऊन आत्महत्या मृत्यू
२६	प्रभाकर जोतीराम ननावरे	औंध	९/२०१६	२३/२/२०१६	चक्कर येऊन पडून डोकीस मार लागून मृत्यू
२७	संतोष खशाबा पिसाळ	औंध	३६/२०१६	१८/८/२०१६	दारूचे नशेत गळफास लावून घेऊन मयत
२८	बाळासो ज्ञानू मानकर	औंध	२१/२०१५	७/१०/२०१५	घश्यात उलटी जाऊन गुदमरून मृत्यू
२९	नुरजहाँ गुलाब अत्तार	औंध	३५/२०१६	२४/७/२०१६	डोकीस मार लागून गंभीर जखमी होऊन मृत्यू
३०	हिराबाई वामन कदम	औंध	१८/२०१७	१२/६/२०१७	घराची भिंत व चौकट अंगावर पडून जखमी होऊन मृत्यू.
३१	युवराज भिमराव फडतरे	औंध	४८/२०१६	१३/११/२०१६	भिंत अंगावर पडून त्यात दबून जखमी होऊन मयत.
३२	विकी हणमंत पवार	पुसेगाव	१८/२०१६	११/५/२०१६	नोकरी लागली नाही या नैराश्यापोटी विषारी औषध पिऊन मयत.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
३३	रविंद्र नानासाहे नांगरे	पुसेगाव	७/२०१६	२८/२/२०१६	मनक्याचे आजारपणास कंटाळून स्वतः गळफास लावून घेऊन मृत्यू.
३४	अजय मानसिंग फडतरे	पुसेगाव	१/२०१६	११/१/२०१६	स्वतः दारूचे नशेत विषारी औषध पिऊन मृत्यू
३५	नाना प्रकाश मदन	पुसेगाव	२७/२०१५	२३/११/२०१५	सर्पदंश झाल्याने मृत्यू
३६	चंदा विनोद पवार	पुसेगाव	६/२०१७	१९/२/२०१७	पैशाची आर्थिक अडचणीचे टेन्शनमुळे रॉकेल अंगावर ओतून घेऊन त्यात ९३ टक्के भाजून मृत्यू.
३७	देवा चंद्रसिंग राठोड	पुसेगाव	१९/२०१६	८/५/२०१६	दारूचे नशेत विषारी औषध सेवन करून मृत्यू
३८	संजय पांडुरंग गाडेकर	पुसेगाव	४/२०१६	२९/१/२०१६	दारूचे नशेत विषारी औषध पिऊन मृत्यू
३९	शिवाजी चिलू मदन	पुसेगाव	३८/२०१६	१९/१२/२०१७	हृदय वाहिन्याच्या विकाराने मृत्यू
४०	सुनिल कृष्णराव मखरे	पुसेगाव	१७/२०१७	१६/६/२०१७	शाळेतील पेंडिंग कामाचे टेन्शनमुळे स्वतः गळफास लावून घेऊन मृत्यू.
४१	सुभद्रा बाबुराव संत्रे	पुसेगाव	२९/२०१७	८/८/२०१६	सतत आजारी असल्याचे नैराश्यपोटी स्वतःचे अंगावर रॉकेल ओतून घेऊन १०० टक्के भाजून मृत्यू.
४२	तानाजी आनंदराव घाडगे	पुसेगाव	२१/२०१५	४/८/२०१५	दारू पिणेस पैसे दिले नाहीत या नैराश्यपोटी दारूचे नशेत विषारी औषध सेवन करून मृत्यू
४३	सचिन हणमंत सुतार	पुसेगाव	३०/२०१६	१८/८/२०१६	इलेक्ट्रिक डीपीचे पोलवर चढत असताना हात निसटलेने डिस्ट्रिब्यूशन बॉक्सवर पडलेने गंभीर मार लागून मृत्यू.
४४	बाळू यशवंत कदम	पुसेगाव	१३/२०१६	२९/३/२०१६	फीटच्या आजारपणास कंटाळून स्वतः विषारी औषध सेवन करून मृत्यू.
४५	राजेंद्र आत्माराम घाडगे	पुसेगाव	३६/२०१६	४/११/२०१६	हृदयविकाराचे आजाराने मृत्यू
४६	सचिन प्रकाश कोरे	पुसेगाव	२४/२०१७	२६/८/२०१७	दारूचे नशेत स्वतः गळफास लावून घेऊन मृत्यू
४७	चंद्रकांत खाशाबा बोडरे	पुसेगाव	१४/२०१७	१८/४/२०१५	पाण्यात पडून बुडून मृत्यू
४८	भावज्या लक्ष्मण शिंदे	पुसेगाव	३६/२०१७	८/११/२०१७	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मृत्यू
४९	संतोष अशोक लोखंडे	पुसेगाव	२४/२०१५	२०/१०/२०१५	Septicaemia मृत्यू
५०	ज्ञानेश्वर शंकर वायदंडे	पुसेगाव	३०/२०१७	१४/१०/२०१७	पुराचे पाण्यात वाहून जाऊन पाण्यात बुडून मृत्यू.

दादासाहेब कांबळे,

उपविभागीय दंडाधिकारी,

माण-खटाव उपविभाग, दहिवडी,

जिल्हा सातारा.

सातारा (दहिवडी), २७ मार्च २०१८.